

३४

मुसलमानी मुलखांतली

मुशाफ री

(केसरीच्या प्रवासी प्रतिनिधीची पत्रे)

श्री. रा. टिकेकर

३४

मुखलमानी मुलखांतली मुशाफरी

(केसरीच्या प्रवासी प्रतिनिधीचीं पत्रे)

मुशाफर

श्रीपाद रामचंद्र टिकेकर

प्रथमावृत्ति]

१९३१

[किं. १ रुपया

— प्रकाशक —

सदाशिव रामचंद्र सरदेसाई,
वी. ए., एल्एल. वी.
डेक्कन जिमखाना वसाहत, पुणे ४.

सर्व हक्क स्वाधीन

— सुदृक —

सदाशिव रामचंद्र सरदेसाई,
वी. ए., एल्एल. वी.
नवीन समर्थ विद्यालयाचा समर्थ भारत
घापखाना, ९४७ सदाशिव, पुणे २.

कंसरी—मराठा संस्थेच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त

के स री-मराठा संस्था

आणि

तिचे दृस्टी व संचालक

श्री. नरसिंह चिंतामण केळकर

यांस

प्रेम—आदर—कृतज्ञतापूर्वक

अर्पण

प्रकाशकाचें निवेदन

प्रस्तुत पुस्तकांतील मजकूर महाराष्ट्रीय वाचकांच्या परिचयाचा असला तरी तो खंडशः वाचलेला असणार. त्याला अविमक्त वाचनाची सर येणे अशक्यच. आणि लेखकाची भाषा व वर्णनशैली अशी आहे की, पुनर्वाचनाने विषयाची जास्तच गोडी लागावी. तेव्हा हें पुस्तक वाचकांस सादर करण्यांत शिळ्या कढीस ऊत आणण्याचा प्रयत्न करण्याचा दोष येणार नाहीच. शिवाय सध्याच्या सार्वत्रिक जागृतीच्या काळांत, आपल्या मुसलमानवर्मीय शेजान्यांविषयीची अगदी अलीकडची माहिती शक्य तितकी, शक्य तितक्या वेळां जनतेपुढे मांडल्याने त्या जागृतीला योग्य अशी मदतच होईल असा भरवसा आहे.

येथे एका गोष्टीचें स्पष्टीकरण करणे अवश्यक आहे, तें म्हणजे पुस्तकांत योजिलेल्या शुद्धलेखनपद्धतीविषयी. दोन वर्षांपूर्वी ‘महाराष्ट्र—साहित्य—संमेलना’ने जैं शुद्धलेखनमंडळ नेमले त्याचे निर्णय प्रस्तुत पुस्तकांत ग्रथित करण्याचा शक्य तितका प्रयत्न करण्यांत आला आहे. परंतु हा प्रथम प्रयत्न असल्याने ते निर्णय पूर्णत्वाने पुस्तकांत उतरले नाहीत हें खरे. तेव्हा प्रचलित पद्धति व तिची जागा पटकावूं पहाणारी नवी पद्धति या दोहर्णिंच्याही चाहत्यांस दोष काढण्यास भरपूर जागा आहे. ते त्यांनी शक्य तितक्या सूक्ष्मतेने काढून त्यांचे मंथन करावें व त्यांतून सर्वसंमत असें शुद्धलेखनरत्न काढावें, अशी अत्यंत आग्रहाची विनंती आहे.

अनुक्रमणिका

पत्रेः—

मुकाम

पृष्ठे

१—५	पहिला : पेशावर	१—३२
६—९	दुसरा : बसरा	३३—५८
१०	तिसरा : आबादान	५९—७०
११—१४	चवथा : वगदाद	७१—१०२
१५—१७	पांचवा : तेहरान	१०३—१४२
१८—१९	सहावा : केढ़ा	१४३—१६५

परिशिष्टेः—

पहिले :	मयूरासन	१६६—१७५
दुसरे :	इराणांतील अनुभव	१७५—१८१
तिसरे :	प्रवासांतील मौजा	१८२—१८८

मुखलमानी मुलखांतली मुक्काफरी

मुक्काम पहिला : पेशावर

(१)

अफगाणिस्तान हा आपल्या हिंदुस्थानपेक्षाही मागसलेला देश, धार्मिक समजुती व खडींचा पगडा तेथे विशेष, राज्यपद्धति जुन्या चालीची, आधुनिक सुधारणेचा प्रवेश तेथे फार उशीरा झालेला. असें असतांही तेथील अमिरांनी आपल्या राष्ट्राची सर्वांगीण प्रगति मोठ्या झापाठयाने ब्हावी असे प्रयत्न सुरु केले. तेव्हा आपणांसही आपल्या शेजारच्या राष्ट्राकडून कांही उपयुक्त गोष्टी शिकतां येतील त्या पहाव्या म्हणून तिकडे जाण्याचें ठरविलें.

अशा हेतूने प्रेरित होऊन दुर्योधनाचा मातुल देश पहाण्यासाठी निघावयाचें ठरलें. पण त्यांत अडचणी कांही कमी नव्हत्या. पहिली अडचण परवान्याची. कारण अफगाणिस्तान हा वोळूनचाळून परकीय देश. सध्याच्या नाजुक वातावरणांत त्याला विशेष राजकीय महत्त्व

मुसल्मानी मुलखांतली मुशाफरी

प्राप्त झालें असल्याने तिकडे जाणाऱ्यायेणाऱ्यावर सरकारचें फार कडक नियंत्रण आहे. प्रथमतः आमच्याच सरकारने परवानगी दिली तर अफगाण सरकारकडे अनुज्ञा विचारावयाला जावयाचें. तेव्हा पासपोर्ट ऑफिसांत चौकशी केली. तेथे असें कळलें की, युरोप किंवा अमेरिकाखांडांत प्रवास करण्याची परवानगी तत्काळ मुंबईहून मिळत असली तरी, अफगाणिस्तानला जाण्याची अनुज्ञा हिंदुस्थान सरकारच्या संमर्तीविना देतां येत नाही.

जाण्याचा मार्ग व हेतु, कोणत्या गांवीं हिंडावयाचें, किंती दिवस तिकडे काढणार इत्यादि सविस्तर लिहून हिंदुस्थान सरकारकडे परवानगीची मागणी केली. पण उत्तर येण्यास निदान तीन आठवडे लागतात असें कळलें. कारण अफगाणिस्तानातील ब्रिटिश वकिलातीची आणि अफगाण परराष्ट्रीय मंत्र्यांची अशा येणाऱ्या इसमास कांही हरकत आहे काय, अशी पृच्छा करण्यांत येते व समाधानकारक उत्तर आल्यावरच पासपोर्ट दिला जातो.

एवढ्यानेच काम भागतें असें नाही. पासपोर्टवर मुंबईत असलेल्या अफगाण वकिलाची संमतिदर्शक सही ध्यावी लागते. मुंबईला अफगाण वकिलाची एक कचेरी आहे. तेथे गेलों असतां असें कळलें की, ‘रहदारी’वर (रहदारी=पासपोर्ट) शिकामोर्तव करण्यासाठी अफगाण सरकारने दोन खास अधिकारी नेमले आहेत, त्यांच्याकडे गेलों असतां काम लवकर होईल.

मुंबईच्या अफगाण वकिलाकडून पुष्कळ माहिती याच भेटीत मिळाली. अफगाणिस्तानला जाण्याचे मार्ग दोन. एक पेशावरहून खैबर घाटांतून काबूलला जाणारा आणि दुसरा केड्याहून कंदाहारला पोहोचणारा. पेशावरहून प्रतिदिवशी सकाळी आठ वाजतां मोटारगाड्या

तिखटमीठ लावलेल्या बातम्या

निघतात. सायंकाळीं जलालावाद येथे मुक्काम होऊन दुसरे दिवशीं सकाळीं प्रवास सुरू झाला म्हणजे तिसऱ्या प्रहरीं कावूलला पोहोचतां येते. अशीं माहिती मिळाली खरी; पण त्याच वेळीं वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातमीविषयीं अफगाण वकिलाला विचारल्यावर फारच गंमतीचे उत्तर मिळाले. मुंबईच्या अफगाण वकिलातीसाठी येत असलेल्या तिजोरीवर सरहदीवरील रांटी लुटारूनी हल्ला केला अशी ती बातमी होती. पण त्या वकिलाने तत्काळ एक नोटांचे पुढके काढून दाखविले आणि म्हटले की, “हे पहा आमचे पैसे! ते आम्हांला बँकेतून मिळतात. आमच्या राज्यांतून एक रुपयाही वाहेर जात नाही. कारण राजेसाहेबांची सक्त ताकीदच तशी आहे.”

मी त्यावर त्यांना विचारले की, “मग वर्तमानपत्रांतल्या बातम्या खोद्याच तर?” वकिलाने उत्तर केले, “समजा, आम्हांला कांही पैसे पाठवावयाचे असले तर बरोबर रखवालदार दिल्याविना का कोण पाठवील? इतके का आमचे अधिकारी वेडे आहेत? हे पैसे कालच आले. आणखी पुढील आठवड्यांत येतील. वर्तमानपत्रे, अफगाणिस्तानची बातमी म्हटली की, कांही तरी तिखटमीठ लावून लिहितात.”

अशा प्रकारचे बोलणे झाल्यावर मी विषय बदलण्यासाठी असा ग्रन्थ केला की, “हिंदू म्हणून मला तेथे कांही त्रास होईल काय?” त्यास असें उत्तर मिळाले की, “मुळीच नाही. फारच प्रेमाने आमचे लोक आपले स्वागत करतील. शिवाय आमच्या देशांत पुष्कळ पंजाबी हिंदू व शीख आहेतच. साहेबांना मात्र तेथे कोणी विशेष मानीत नाहीत.”

इतकी माहिती मला पुरी झाली. तेवढ्यावर संतुष्ट होऊन पेशावरला जावै व तेथे पुढची माहिती मिळवावी असें मी ठरविले.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

पेशावरचा परिचय—मुंबईहून पेशावर पंधराशें पंचेचाळीस मैल (जी. आय. पी. मार्गे) आहे. वी. वी. सी. आय.ने पंचाण्णव मैल जवळ पडते. तेथे जाण्यास सोईच्या अशा गाड्या दोन्हीही रेल्वेच्या आहेत. सर्वांत अधिक सोईची जाणारी गाडी वी. वी. सी. आय.ची फँटियर मैल असल्याने मी. त्याच गाडीने आले. सुमारे चव्येचाळीस तासांत हा प्रवास झाला आणि पेशावरला येतांच पासपोर्ट अधिकाऱ्याकडे जाऊन माझ्या ‘रहदारी’वर शिक्का मारण्याविषयी विनंती केली. पण सरहदीवरील गडवडीमुळे तिकडे जाण्याची कोणासच परवानगी देतां येत नाही असें सांगण्यांत आले.

कावूलचा रस्ता जो अडला गेला तो अफगाण हृदींतलाच आहे. खैबर घाटापुढे डाका म्हणून अफगाणिस्तानांतले एक गांव आहे. त्यानंतर जलालाबाद हैं दुसरे शहर. आणि नंतर कावूल. अशा मार्गाने मोठारी जातात. सध्या जी गडवड चालली आहे, ती डाका व जलाला बाद यांच्यामध्ये असलेल्या भागांत आहे. सरहदीवरील प्रांतात आफिदी, वजिरी, महशुदी, बलुची इत्यादि अनेक रानटी जातींचे लोक आहेत. त्या सर्वांत ‘शिनवरी’ म्हणून जी जात आहे ती विशेष नाठाळ आहे. त्यांच्यावर सत्ता कोणाचीच नाही. म्हणजे ते कोणालाच मानीत नाहीत आणि स्वतःपैकी कोणाला तरी मुख्य मानून त्याच्याच तंत्राने चालण्यासाठी लागणारी विचारशक्ति त्यांना नाही. थोडक्यांत सांगावयाचे तर प्रत्येकजण अगदी राजाप्रमाणे स्वतंत्र, नव्हे निस्तंत्र, त्याच्यावर हुक्मत गाजविणे आजपर्यंत कोणालाही शक्य झाले नाही. राजा हा त्यांचा केवळ ‘शब्दपति’ होय असें म्हटले तर अतिशयोक्ति होणार नाही. छट, मारहाण, चोरी हे तर त्यांचे वडिलोपार्जित धंदे

मैल मैल लांबीचे काफिले

होत. तेव्हा त्यांना कोणीही लगाम घालण्याचा प्रयत्न केला की ते चवताळणारच! आणि हाच प्रकार सध्या झाला असल्याने या शिनवरी लोकांनी डाका व जलालावादमधील रस्त्यांत पुंडाई मांडली आहे.

ही अव्यवस्था दूर होऊन पूर्ववत् रहदारी सुरु व्हावी म्हणून अफगाण सरकारचे प्रयत्न जारीने चालू आहेत शिनवरी लोकांस वठणीवर आणण्यासाठी कावुलाधिपति जातीने जलालावादपर्यंत आले होते; त्यांनी विमाने, मशिनगन्स यांचाही उपयोग केला; त्यामुळे तात्पुरती शांतता प्रस्थापित झाली आहे असे म्हणतां येते. कारण तीन दिवसांपूर्वीचं एक 'काफिला' कावूलहून येथे आला. काफिला म्हणजे उंटवाल्या व्यापारी लोकांचा तांडा. हा काफिला किती मोठा असतो याची कल्पना प्रत्यक्ष पाहिल्याविना यावयाची नाही. पांचशे सहाशे उंट एकामागून एक चालत असतात, वरोबर त्यांचे रक्खकही असतातच. पण अशा या मालिकेने मैल मैल रस्ता अडल्यास नवल नाही. कित्येक काफिले दहा पंधरा मैल असतात असे म्हणतात. प्रत्यक्ष पाहिलेला असा हा काफिला केवळ अडीच तीन मैल लांबीचाच होता. हा काफिला या धामधुर्मींत डाक्याजवळ अडकला होता. तो आला तेव्हा रस्ता खुला झाला असेल अशी साहजिक कल्पना झाली. परंतु पुनः दंगाधोपा होण्याची भीति असल्यामुळे दुसऱ्या आणखी काफिल्यांना जलालावादवरूनच मागे फिरविले असे त्यांनी सांगितले. म्हणजे तेथे अद्याप पूर्ण शांतता नांदत नाही हें उघड आहे.

येथे आल्यापासूनच्या रिकामपणाच्या काळांत पेशावर शहरासंबंधाने वरीच माहिती मिळाली. आजची ही पठाणांची वस्ती पाहून की काय कोण जाणे, येथील जुन्या परंपरेच्या हिंदु मंडळींत हिला 'राक्षसनगरी' म्हणण्याचा प्रघात आहे. परंतु—

मुसलमानी मुलवांतली मुशाफरी

“ येनाक्षरसमान्नायमधिगम्य महेश्वरात्
 कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः ॥
 येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः
 तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः ॥
 अज्ञानान्वस्य लोकस्य ज्ञानाब्जनशलाक्या
 चक्षुरुन्मीलितं येन तस्मै पाणिनये नमः ॥”

असें ज्या जगांतील अद्वितीय वैयाकरणाचें वर्णन आहे, तो अष्टाध्यायी-
 कर्ता पाणिनी येथेच जन्मला असें म्हणतात ! इतकेंच नव्हे तर एकवीस
 वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करणारा जमदग्निसुत प्रतापी परशुराम या पुरीचा
 जनक समजला जातो. पूर्वी परशुपुर किंवा पुरुषपूर म्हणून हें शहर
 विख्यात होतें, असाही किंवेक जनांचा समज आहे. पुराणवस्तुसंशोधन-
 खात्याने लाविलेल्या शोधांवरून परिक्षित राजाच्या सर्पसत्राची भूमि
 तक्षशिला नगरी हीही येथून जवळ असलेल्या तक्षिला गांवांतच असली
 पाहिजे, असें तज्जांचे म्हणणे आहे. कदाचित् शिकंदराच्या (अलेक्झांडर)
 वेळचा ‘पौरस’ राजाही हल्लीच्या पेशावरचा स्थापनकर्ता असूं शकेल.
 इतके मात्र निश्चितीने म्हणतां येते की, अल्बीरुणीने निर्दिष्ट केलेले
 ‘परशुशावर’ हें गांव किंवा अबुल फळलने आपल्या ग्रंथांत उल्लेखिलेले
 ‘पेशावर’ अथवा हल्लीचे पेशावर शहर हीं सर्व एकच होत. दिल्लीपति
 अकबराने पेशावराच्या ऐवजी ‘पेशावर’ हें नांव बदलून ठेवले आणि ते
 यथार्थही होतें, व आजही यथार्थ आहे. ‘पेशावर’ याचा अर्थ सीमानगर
 म्हणजे सरहदीवरील शहर असा आहे.

वायव्यसीमाप्रांताधिकाऱ्यांची राजधानी, सरहदीवरील मोठे लष्करी
 नांके, वैमानिक दलाचें ठाणे, इराण, अफगाणिस्तान व मध्य आशि-
 यांतील इतर देश यांच्या सर्व व्यापाराची मोठी उतार पेठ, रेल्वेचे

विजारी वापरणाऱ्या खिया

मोठे स्टेशन इत्यादि अनेक बाबींसुळे या शहरास महत्त्व प्राप्त झाले आहे. पाणी मुबलक असल्याने भाजीपाला विपुल व चांगला मिळतो. सर्व प्रकारचे धान्य व खाद्य वस्तू फारच स्वस्तांत मिळतात. महागाई आहे ती एका स्वच्छतेचीच ! हिंवाळ्याचा नुकताच प्रारंभ असला तरी थंडी, आपल्या पुण्याकडील मानाने बोलावयाचें तर, कडाक्याची पडते असें म्हणतां येईल. सूर्याचा प्रखरपणा असा भासतच नाही. अगदी स्वच्छ ऊन पडलें तरी तासच्या तास कांहीही त्रास न होतां उन्हांत वसतां येतें व वसावेंसे वाटतें ! शिवाय गेले दोन तीन दिवस पावसाची झिमझिम चालू आहे. यानंतर थंडीस अर्थातच जास्त जोर येईल.

पठाणांची भाषा पुश्तु हीच सर्वत्र चालू आहे. पण पंजाबी बोलणारे लोकही आढळतात. लिंपी उर्दू असल्याने हिंदू देवाल्यांवर असणारे फलकही उर्दूत लिहिलेले पाहून विचित्र वाटतें ! ‘न वदेद्यावनीं भाषाम् प्राणैः कण्ठगतैरपि’ असा निर्वध घालणाराने ‘श्रीकृष्णमंदिर’ अशी पाटी उर्दूत लिहिलेली पाहिली असती तर त्याचा कोपानल किती भडकला असता याची कल्पनाच करावी ! मंदिरांत पूजेसाठी वरकोट [ओव्हरकोट] घालूनही आंत जाणारे पुजारी किंवा पठाणांच्या सारख्या रंगीत कापडाच्या पोकळ विजारी घालणाऱ्या हिंदू खिया दृष्टीस पडल्या म्हणजे एकदम धक्का वसल्या-सारखे होतें. पण इकडील तो रिवाजच असें लक्षांत आल्यावर कांही वाटत नाही. कांहीही म्हटलें तरी विजारी व सदरे घालणाऱ्या हिंदू खिया ही कल्पना मनाला एकदम पटत नाही, डोळ्यांना रुचत नाही, हें खरें. पण हे देशदेशाचे रिवाज आहेत.

पुराणवस्तुखात्याचें संग्रहालय, सरकारी उद्यान, शहरचा बाजार व लष्करांतील नवीन धर्तीची दुकानें इत्यादि भाग प्रेक्षणीय आहेत.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

पेशावरचा किल्ला हळी त्रिटिशांच्या ताव्यांत असून तेथे विनतारी तारायंत्राचें मोठें स्टेशन आहे.

अशा या पेशावर शाहरी मराठी बोलणारी मंडळी अगदी दुर्मिळ हैं खरें; परंतु आश्र्य हैं की, येथे मुंबईहून चार पांच महाराष्ट्रीय मंडळी मुलामंडळींसह पेशावर पहाण्याच्या उद्देशाने आली होती! कर्मधर्म-संयोगाने आम्ही सर्व एकाच ठिकाणी उतरलो होतो; म्हणून त्यांच्या सहवासांत चार दिवस झटकन् गेले. आता येथून केडा गांठावयाचा व कंदाहारमार्ग कावूलला जावयाचें असा आजचा वेत आहे.

—केसरी, ता. ११ डिसेंबर, १९२८.

(२)

अटकेवर झेंडा लावल्याचें स्मारकः—काशी, प्रयाग, गया ही जशी धार्मिक हिंदूंची त्रिस्थळी यात्रा, तशीच मराठी इतिहास-प्रेमी जनांची रायगड, रावेरखेडी आणि अटक अशी त्रिस्थळी यात्रा आहे. परंतु भेद इतकाच की, धार्मिक यात्रेकरूची गर्दी लाखांनी मोजतां येते तशी ऐतिहासिक यात्रेकरूची गोष्ट नाही. त्यांची गणनाच मुळी करतां येत नाही. कारण ते बहुशः नसतातच! ही परिस्थिति बदलून लवकरच ऐतिहासिक प्रसिद्ध ठिकाणी यात्रा करावयास जाणारे लोक वाढत जातील अशी आशा आहे.

हे विचार सुचण्याचें कारण हेच की, मराठ्यांच्या उत्कर्षाचें पर-मोळ्यांच ठिकाण आणि हिंदू विजयाचा सुमंगल दिवस आज आमच्या आठवर्णांतून जात आहे. ‘अटकेला झेंडा लावणे’, ही म्हण प्रचारांतही आली; पण खुद अटकेला या प्रसंगाची आठवण करून देणारें स्मारक कांहीच नाही! ‘अटक’ हा वास्तविक पंजाबांतला एक

अटकेने केलेली अटक

जिल्हा. परंतु नुकतेंच जिल्ह्याचें ठिकाण 'कँवेलपूर' येथे नेत्या-मुळे अटकेचें महत्त्व कमी होत चालले आणि दिवसानुदिवस तें गांव ओस पडत आहे. वायव्यसरहदीला लागूनच हा गांव असल्याने येथे मुसलमानी पठाणांची वस्ती पुष्कळच आहे. अटक गांवांत आज पांच सहाच हिंदू घरे आहेत. यावरून मुसलमानांचे आधिक्य किती आहे हें समजेल. किल्याच्या आजूबाजूची एकंदर वस्ती सुमारे तीन हजार आहे. त्यांत हिंदूंचीं दहांपेक्षा अधिक घरे नाहीत.

असो. अशा परिस्थितींत मराठ्यांच्या अतुल पराक्रमाचें स्मारक केलें असतें तरी राहिलें नसतें. आमचा इतिहास पूर्वजांनी लिहून न ठेवल्यामुळे आज आम्हांला किती तरी अडचणी येत आहेत. आणि अटकेला आज जर स्मारक झाले नाही तर एकदोन पिढ्यांनंतर अटकेला मराठे गेले होते की काय याविषयीच मोठा वाद माजेल !

अटकेचा किल्ला इ. स. १५८१ मध्ये अकबराने बांधला. त्याच्या उत्कर्षाला येथे 'अटकाव' झाला म्हणून त्याने 'अटक' हें नांव ठेवलें, तें यथार्थच ! कारण पुढे मराठ्यांनी तो किल्ला कावीज करून मुसलमानांच्या लुटारू वृत्तीस 'अटक' केली. तसेच इ. स. १८१२ मध्ये रणजितसिंगानेही तेंच कार्य साधलें. इ. स. १८४९ मध्ये हा किल्ला जेव्हा त्रिटिशांकडे कायमचा गेला तेव्हापासून हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याला अटकाव झाला हें तर प्रसिद्ध आहे. असा हा अन्वर्थक किल्ला सिंधूच्या पूर्वीरावर असून लष्करी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. दिल्लीहून येणारा रस्ता व पेशावरचा मार्ग हे दोन्ही या अटक किल्यांतून अशा युक्तीने रोखतां येतात की, फार सैनिकांचीही आवश्यकता लागत नाही. ज्याच्या हातांत अटक तो पेशावरचा स्वामी झालाच असें मानण्यांत मुर्ठीच प्रत्यवाय नाही. पेशावर येथून केवळ सत्तेचाळीस मैल,

मुसलमानी मुलखांतरी मुशाफरी

म्हणजे राघो भरारीची अर्धा दिवसाची मजल आहे. सिंधुनद पार होण्यास एकच मार्ग त्या काळीं उपलब्ध होता आणि तो किल्याच्या पायथ्याशीं असे; म्हणजे नाकेवंदी कशी पूर्ण होई हें ध्यानांत येईल. या किल्यांत आजमितीसही ब्रिटिशांनी तोफा व पलटण ठेवून त्याचें महत्व ओळखलें आहे.

ह्या किल्यांत अर्थातच मराठ्यांच्या पराक्रमाचें कांहीच अवशिष्ट स्मारक नाही. पेशावरच्या रस्त्यावर ब्रिटिश सैन्याने केलेल्या वारीक-सारीक कामगिरीचें वर्णन शिलांकित करून लहानसें का होईना पण स्मारक केलेले आढळते. पण या जगड्याळ पराक्रमाचा कांही मागमूसही लागत नाही ! सरकारी गेंझेटिअरमध्ये अकवराने हा किल्ला बांधतांना कोणत्या लोकांना बळी दिले त्यांचीं नांवें किंवा ब्रिटिशांनी किल्ला घेतांना कामास आलेल्या क्षुल्क अधिकाऱ्यांच्या पराक्रमाचें (?) वर्णन सांपडते; परंतु मराठ्यांनी हा किल्ला पंधराशें मैलांची मजल मारून हस्तगत केला या पराक्रमाचा निर्देशही नसावा काय ?

ह्या किल्याच्या पायथ्याला जी वस्ती आहे ती वहुधा मुसलमानांचीच आहे आणि त्यांच्या मशिरी वैरे धार्मिक स्थानेही तेथे आहेत. त्यांच्या बाजूस एक शिवालय जीर्णोद्धरित असून अटकेत असलेले हिंदु मंदिर काय तें एकच ! तेथे कदाचित् मराठ्यांच्या पराक्रमाची खूण सापडेल या आशेने जावें तर वेगळाच इतिहास कळतो. किल्ला बांधला अकवराने हें खरें, पण त्याच्या वरोवर मानसिंग, तोडरमल, विरवल (?) इत्यादि हिंदु मंडळी असल्याने त्यांनी आपल्या पूजेसाठी शिवमंदिरही बांधविलें, तें किल्याच्या अगदी द्वारासमीप होतें. परंतु मध्यंतरीच्या काळांत काय झालें कोणास ठाऊक, देवालयाच्या इतर भागाचा विवरंस होऊन तेथे सर्व मुसलमानी वस्ती आली आणि

अटकेस झोंडा कोठे रोवला ?

अटकेतल्या त्या एकुलत्या एका शंकरासही कांही काळ अज्ञात-वास घडला !

वीस पंचवीस वर्षापूर्वी एक गुरुजी तेथे आले व हें दृश्य पाहून त्यांना विपाद उत्पन्न झाला. त्यांनी आपल्या एका पट्टशिष्याला आज्ञा दिली की, या शिवमंदिराचा जीर्णोद्धार करून हिंदु यात्रेकरूची सोय लावून दे. सिंधुनदाच्या स्नानासाठी आणि मृतांच्या अस्थिसमर्पणासाठी कितीतरी यात्रेकरू तेथे येत असतात. परंतु कोठे तरी स्नान करावें व क्रियाकर्मातर आटोपावें असा त्यांचा क्रम असे. आता त्या शिवमंदिरांत सुमारे वीस पंचवीस मंडळी मोठ्या व्यवस्थेने राहू शकंतील इतकी बांधलेली जागा आहे आणि पर्वकाळीं किंवा यात्रेच्या वेळीं दोन तीन हजार यात्रेकरूची सोय केली जाते. इतकेच नव्हे तर, एक सुंदर पण छोटासा घाट बांधून ठेवून अभ्यागतांच्या पुढीची सोयही केली आहे. हा सर्व उद्भाराचा कार्यक्रम गेल्या अठरावीस वर्षांतलाच आहे. तेव्हा त्या हिंदु गुरुच्या चेल्यांना—ज्यांनी हें सर्व कार्य घडवून आणलें त्यांना—पूर्वीची काय माहिती असणार ? ‘राघोबा पंत’ अटकेत आले होते इतके मी ऐकलें आहे. पण ते कोठे होते, किती दिवस राहिले यासंबंधी कोणासच माहिती नाही असें त्यांनी सांगितले.

अटकेत एकटेंच एक शिवालय, पण तेही किल्याच्या अगदी प्रवेश-द्वाराजवळ, सिंधुच्या पवित्र तीरावर वसलेले; तेव्हा राघो भरारीने त्याच ठिकाणी आपला ‘जरीपटका’ गेवला असावा असा तर्क करण्यास जागा आहे. निदान या काळीं आपणांस स्मारक करण्यास अन्य स्थान योग्य नाही. तें शिवालयाच्या आवारांतच व्हावें हें युक्त दिसते. आजूबाजूची भूमि आज मुसलमानांच्या स्वामित्वाची असून अद्यापिही शिवालयाच्या जागेसंबंधी कोर्टात झगडे चालू आहेत.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

“बळाने काढू ये मणि मकरदाढेत दडला” — असें अशक्य कोटींतील एक कार्य कवीने वर्णिलेले आहे. परंतु शिवालयाच्या महं-तांनी मुसलमानांच्या ताव्यांत गेलेली आपली जागा परत मिळवून सुमारे चाळीस हजार रुपये खर्च करून स्मृतिशेष झालेले स्थान पुनः जागृत केले व त्याला चिरस्थायी बनविले. ही कामगिरी मकरदाढेतून मणि काढल्यावर त्याला उचित असें कोंदण वसाविष्ण्यासारखीच प्रशंसनीय झाली आहे हें निःसंशय!

या ठिकाणी स्मारक करण्यासाठी लागणारी जागा देण्यास महंत अनुकूल आहेत. पाहिजे असल्यास ‘भगवा झेंडा’ कायमचाच सिंधू-तीरावर फडकत राहील असें करावे. कारण किल्लावरील विटिश-निशाण किंवा मशिदीच्या बाजूचीं हिरवीं फडकीं हींच काय तीं तेथे दिसून येतात. भगव्या झेंड्याचा वार्षिक उत्सव केल्याने हा दिवसही चिरस्मरणीय होईल आणि भावी पिढीस या पराक्रमाचें महत्त्व कलेल.

राघोबा चैत्र शु. प्रतिपदेस अटकेच्या जवळपास होते. त्यांचें एक पत्र चैत्र शु. ८ शके १६७९ चें उपलब्ध आहे, तें अटकेवर झेंडा रोवल्यानंतरचें असल्याने निश्चित मिति कोणती या वादविवादांत न पडतां ध्वजारोपणाचाच दिवस अटकेच्या उत्सवाला ठरवावा हें सर्व-थैव उचित होईल.

अटकेस आल्यावर राघोबादादांस ‘दुराणी किस झाडकी पती’ असें का वाटावयास लागले हें सिंधूच्या तीरावर किंचित्क्षणमात्र उभें राहिल्यावर समजून येतें. किल्ला पिछाडीला, उजवे बाजूस कावूल नदी, पुढे दुर्लंघ्य असा सिंधु इत्यादि दृश्ये पाहून आणि आपण पंधराशें मैल दूर येऊन हा किल्ला सर केला ही जाणीव झाली की, अशा आत्मविश्वासाचा वारा आपोआपच वाहू लागतो. राघोभरारीचा विजय हा

हिंदुस्थानचे द्वारपाळ

अखिल हिंदु जातीचा आहे हें लक्षांत ठेवणे आवश्यक आहे. त्या वेळीं मुसलमानांच्या वाढत्या लुटारूपणास आला घातला तो राघो-बांच्या या थोर कृत्यानेच ! तेव्हा हें स्मारक अखिल हिंदुमात्राकडून ज्ञालें पाहिजे !

अटकेला उत्सव करण्यास जावे आणि घरोघर भगव्या झेंड्या-च्याच गुढ्या उभाराव्या अशी सूचना किल्येकांनी केली आहे. ती या वर्षापासून अमलांत आणावी आणि हरप्रयत्नेकरून अटकेस चिरकालीन स्मारकाची व्यवस्था व योजना करण्याच्या खटपटीस लागावें अशी आग्रहाची सूचना आहे.

—केसरी, ता. २५ डिसेंबर, १९२८.

(३)

वायव्यसरहदीवरील परिस्थिति—वायव्यसीमाप्रांताचें संरक्षण करण्यासाठी विशेष लष्करी खर्च येतो तो का, याचें थोडक्यांत विवेचन आज करावयाचें आहे. वायव्यसरहदीचा प्रांत पूर्वी पंजाब इलाख्याचाच एक भाग होता. परंतु, तेथील अनेक भानगडी महत्त्वाच्या असल्यानं खुद व्हाइसरोयसाहेबांनीच तिकडे लक्ष पुराविणे आवश्यक होते, म्हणून लॉर्ड कर्झन यांनी १९०१ मध्ये हा वेगळाच प्रांत निर्माण केला. हजारा, पेशावर, कोहाट, वन्नू व डेराइस्माईलखान हे पांच जिल्हे मिळून हा प्रांत होतो. येथील सर्वाधिकार चीफ कमिशनर यांचेकडे असून त्यांचा संबंध दिल्ली येथील मध्यवर्ती सरकारशीं येतो. अफगाणिस्तानची सरहद याच प्रांताला अगदी लागून असल्याने हिंदुस्थानचें संरक्षण करण्याची जबाबदारी चीफ कमिशनरदर पडते; आणि लष्करी महत्त्वाचें कारणही हेंच ! पेशावर

मुसल्मानी मुलखांतली मुशाफरी

आणि कोहाट हे दोन लष्करी जिल्हे असून तेथें फौजही पुष्कळ ठेविली आहे.

हिंदुस्थानच्या भौगोलिक रचनेमुळे येट उत्तर सीमा रक्षण करण्यास विशेषसा त्रास किंवा खर्च पडत नाही. समुद्रकिनाऱ्यामुळेही त्या सीमाप्रांतावर लष्करी ठाणी ठेवण्याची दगदग वरीच कमी झाली आहे. पण या सर्वांचे उद्देश वायव्यसरहदीचा बंदोवस्त करण्यांत निघते. अफगाणिस्तानला दिवसानुदिवस राजकीय महत्त्व येत चालले हे एक कारण तर खरेंच, परंतु अफगाण सरहद व हिंदुस्थानची सरहद यांमध्ये पुष्कळसा टापू कांही रानटी लोकांच्या ताव्यांत आहे हेच दुसरे महत्त्वाचे कारण वायव्यसीमाप्रांतावर लष्करी खर्च वरचेवर वाढविण्याचे आहे.

शेतकऱ्यांमध्ये शेताची हद कोठे संपते किंवा दुसऱ्याचे शेत कोठून सुख होतें याविषयी नेहमी तंटे चालतात. मग मोठमोळ्या राष्ट्रांच्या सीमेबद्दल रणे माजल्यास नवल कसाचे? अफगाणिस्तानच्या सीमा ठरविण्याकरितां वरीच कमिशने वसलीं होतीं. परंतु आपणांस इतर सीमा पहावयाच्या नसून आमच्या वायव्यसीमेविषयाचे लिहावयाचे आहे. इ. स. १८९३ मध्ये 'ड्यूरांड' नांवाच्या एका अधिकाऱ्याने अफगाण हदीची निश्चित आवणी करून हिंदुस्थानकडील सीमा ठरविली. तिला ड्यूरांड सीमा (ड्यूरांड लाइन) असेंच म्हणतात आणि ती अफगाणिस्तानला लागून आहे. वास्तविक पहातां अफगाणिस्तानची हद संपते तेथूनच त्रिटिश हिंदुस्थानच्या सीमाप्रांतास प्रारंभ व्हावयास पाहिजे होता. परंतु तसें नाही. म्हणूनच वायव्यसीमाप्रांताला विशेषेकरून महत्त्व आले आहे. त्रिटिशांचा मुळख व अफगाणांची ड्यूरांड सरहद यांमध्ये पुष्कळ रानटी लोक राहतात.

राजकार्यधुरंधरांची कसोटी

यांच्यावर सत्ता त्रिटिशांचीही चालत नाही किंवा ते अफगाण-स्तानच्या राजालाही मानीत नाहीत ! लोकशाहीच्या निर्भेळ स्वातं-च्याचा मासला किंवा नैसर्गिक राज्यपद्धति येथे या मध्यंतरींच्या प्रांतांत पहावयास मिळेल. त्यांच्याही निरनिराळ्या जाती आहेत आणि प्रत्येक जात स्वतंत्र समजली जाते.

राजकीय सोईसाठी या स्वातंत्र्यभूमीचे तीन विभाग कल्पिले आहेत. वायव्य सीमेचा वलुचिस्तानकडील भाग मात्र अफगाण सर-हव्हीशी लागूनच आहे. तेथे मध्यंतरींचा स्वतंत्र मुळूख असा मुळीच नाही. उपर्युक्त तीन काल्पनिक विभागांपैकी पहिला चित्रलपासून काबूल नदीपर्यंतचा; दुसरा काबूल व कुर्रम या दोन नद्यांमध्यला; आणि तिसरा वजिरिस्तान हा होय. या प्रत्येक भागांतील लोक निर-निराळे असून त्यांच्याशी त्रिटिश सरकारचे संबंधही अगदी भिन्न भिन्न आहेत. त्रिटिशांच्या राजकार्यधुरंधरांचे कौशल्य, त्यांची मुत्सदेगिरी आणि नेहमीची 'दाणे टाकून कोंवर्डी झुंजविण्याची' व आपले घोडे पुढे दामटण्याची वृत्ति ह्या सर्वांचे उत्तम प्रदर्शन या प्रांतांतच झालेले दिसेल. त्रिटिश राजकारणपटूंची ही कसोटीच आहे असे म्हणावयास प्रत्यवाय नाही.

चित्रल ते काबूल नदीपर्यंतच्या भागांत वरींच लहान लहान 'स्वतंत्र' संस्थाने व त्यांवरील संस्थानिक आहेत. त्यापैकी महत्त्वाचे असे—(१) चित्रलचा मेहतर; (२) दीरचे नवाब; (३) स्वात लोकांचा अधिपति मियान गुल. चित्रल आणि दीर हीं गावांची नांवे होत. स्वात ही एक रानटी जात आहे. स्वात नांवाची नदीही पण आहे. आफ्रिदी, मोहमंद, वजिरी, महशुदी, शिनवरी इत्यादि प्रमुख जातींचे लोक आहेत तसेच स्वात जातीचेही पण आहेत. सर्व जातींचे लोक

मुसळमानी मुलखांतली मुशाफरी

महंमदानुयायी असें म्हणवितात आणि त्यांची मुळांवर (धर्मगुरुंवर) अलोट श्रद्धा असते. ते सांगतील तसें आचरण करण्यास हे रानटी लोक एका पायावर तयार असतात. त्यांची मान वाकते ती या धर्माध्यक्षांपुढेच. अस्तु.

पहिल्या विभागांत ब्रिटिश लोकांनी आपले वर्चस्व मोठ्या युक्तीने व खर्चाने स्थापन केले आहे. तेथील मुख्यांना न दुखवितां, त्यांच्या वंशपरंपरा चालत आलेल्या वतनांना हात न लावतां, त्यांना मोठेपणा देऊन त्यांना आपलेसें करून घेतले आहे. त्यांच्याकडून विशेषसा त्रास होत नाही. दुसऱ्या विभागांत आफिदी लोकांचे विशेष प्रावल्य. तसेंच, पेशावर ते कावूलचा रस्ता याच विभागांतून गेलेला आणि स्वतंत्र मुलखाचा अगदी अरुंद भाग या विभागांतच आहे म्हणून येथे संरक्षण जास्त लागते. तिराह डोंगराची रंग या दुसऱ्या विभागांत असल्याने रानटी लोकांना लपूनछपून लुटाळूट करण्यास पुष्कळच अवसर मिळतो. तिराहचे राजेसाहेब म्हणून एका स्वतंत्र भागांतील टोळीचे नायक आहेत. हेही सर्व लोक ब्रिटिशांशी सख्यत्वाने वागतात. कधी कोणाशी मिळून मिसळून न वागणारे रानटी पुंड इतके 'नरम' कसे आले याचें किंत्येकांना कोडे पडते. पण त्यांतील मुख्य गोम 'द्रव्येण सर्वे वशाः' ही आहे.

इ. स. १९२५ साली उघडलेली खैवर रेल्वे याच भागांत आहे. ब्रिटिशांची हृद जमरुद (जमदग्निपुरी ?) येथे संपते. हें गाव पेशावर-पासून सात मैलांवर आहे. परंतु जमरुदच्या पुढे वीसपंचवीस मैल ही रेल्वेलाईन लंडीखान्यापर्यंत गेली आहे. लंडीखान्यापाशी ब्रिटिश व अफगाण सरहदी एकत्र येतात. जमरुद आणि लंडीखाना यांच्या दरम्यानचा भाग स्वतंत्र मुलखापैकी असतां त्या त्या रानटी लोकांशी

वशीकरणाचे इंग्रजी उपाय

गोडीगुलाबीने वागून, त्यांना कांही सवलती देऊन, त्यांच्या कांही अटी मान्य करून, इंग्रजी अधिकाऱ्यांनी रेल्वेचा फाटा नेण्यास त्यांची संमति युक्तीने मिळविली. इतकेंच नव्हे तर ठिकठिकार्णी टेहळणीचीं नाकीं व मधूनमधून फौजफाटा ठेवण्यासाठी तात्पुरते किले यांची जागाही रानटी लोकांपासून भाड्याने मिळविली. लंडीकोटलचा भुईकोट किल्ला, तेथील लष्करी छावणी, इत्यादिकांसाठीही जर्मान भाडोत्री घेतली आहे. हें भाडे अर्थातच जबरें असणार. तसेच, रेल्वे बांधतांना कंत्राटें द्यावयाचीं होतीं तीं सर्व तेथील रानटी लोकांसच द्यावीं लागलीं असें म्हणतात. मजुरी करण्यासाठी दुसऱ्या कामगारांना येऊं दिलें जाणार नाही, आमच्याकडूनच हें काम झालें पाहिजे, अशी अट या रानटी लोकांनी घातली होती असें समजते. त्यामुळे रेल्वेचें काम साहजिकपणेंच भलत्या महागाईने झालें. रेल्वेवर इतर कांमे करण्यासाठी नोकर ठेवावयाचे तेही तदेशीयच ठेवण्याविषयीची मागणी या स्वतंत्र लोकांनी केली होती आणि प्रत्यक्ष वस्तुस्थितीही तशीच आहे खरी. वरच्या अधिकाऱ्यांशिवाय बाकी सर्व नोकर हे रानटी पठाणच आहेत. या सर्व अडचणींमुळे रेल्वेलाइनच्या आसपासची थोडी जागा सोडून इतरत्र जाण्यायेण्याची मनाई आहे. कारण त्या ठिकार्णीं ब्रिटिश सत्ता नाही.

“ स्वस्थ बसायला काय घेशील ? ” असें खोडकर मुलाला विचारण्याचा प्रघात आपल्याकडे आहे. पण ब्रिटिश सरकार खरो-खरीच गप्प बसणाऱ्या आफिदी, वजिरी, महशुदी इत्यादि प्रजाजनांस मासिक वेतन देतें ! लुटालूट, मारहाण, खून, दरवडे हेच ज्यांचे वंशपरंपरेने चालत आलेले धंदे, त्यांना शांततेचीं तत्त्वे शिकवून ‘माणसाळण्या’चा प्रयत्न केला तर त्यांत यश कितीसें येणार ? महिनाभर कोणत्याही प्रकारचा गुन्हा केला नाही तर त्या माणसाचें वर्तन

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

चांगले ठरते आणि त्याच्या शक्तीप्रमाणे त्याला वेतन मिळते. मोठ-मोळ्या चोप्या करणारा इसम महिनाभर 'स्वस्थ' बसला तर त्याला अधिक वेतन मिळते. अशा तऱ्हेची व्यवस्था टोळीच्या नायकांच्या वतीने केली जाते आणि त्यांना 'सदृत्तनाचें पारितोषिक' मिळते.

याच्या उलट एखाद्या टोळीपैकी कोणी इसमाने कांही गुन्हा केला असला तर सर्व टोळीला जबाबदार धरलें जाते आणि त्याच्या म्होरक्याला त्याचा तपास लावून देण्याविषयी आज्ञा होते. तपास लागला नाही तर त्या कंपूस कांही तरी दंड ठोठावण्यांत येतो आणि मासिक वेतनांतून किंवा अन्य मार्गाने तो वसूल करतात. कलागती लावून आपला कार्यभाग साधण्याची राजनीति येथे पुळकळ वेळां लागू केलेली आढळते. कारण सरहदीवरील या लोकांमध्ये नेहमी भांडणे चालू असतात. राहतां राहिला तिसरा भाग वजिरिस्तानचा. तो मात्र अत्यंत कणखर व त्रासदायक प्रांत आहे. हिंदी फौज रात्रीं वारा वाजतांही लढाईसाठी तयार असते ती याच लोकांच्या भीतीमुळे. ब्रिटिशानाही या लवाड लोकांपुढे हात टेकावे लागले आहेत. येवढ्याच टापूंत लढवण्ये निदान ३०,००० असावेत असा सरकारी अंदाज आहे ! आणि हे योद्दे अत्यंत कडवे, कूर व कमालीचे शूर ! त्यांचा नेम अगदी अचूक असून आधुनिक विलायती रायफल्स व पिस्तुले त्यांचे जवल सदैव असतात. त्यांना शांततेचें वावडे आहे. सधन व समृद्ध देशांत लुटाळूट करावी हीच त्यांची अत्युच्च आकांक्षा. अशा लोकांना कोणत्याही मार्गाने कहांत ठेवणे म्हणजे निखाऱ्याची मोठ वांधण्यासारखेंच आहे !

वजिरी लोकांचा त्रास ब्रिटिश राज्यकर्त्यांना किती आहे याची कल्पना खालील आकड्यांवरून येईल. इ. स. १९१९ सालीं

नीद्वेच्या 'नरश्रेष्ठा'चा नमुना

अफगाणिस्तानशीं हिंदुस्थान सरकारचें युद्ध चालू होतें. तेहा या वजिरी पुंडांना फार जोर चढला आणि एका वर्षात सरहदीवर

६११ लहानमोठे दरवडे पडले

२९८ इसम मारले गेले

३९२ „ जखमी झाले

४६३ ब्रिटिश प्रजाजनांना पळवून नेले

३० लाख रुपयांची मालमत्ता लुटली गेली !!

वजिरांची वृत्तीच अशी आहे की, त्यांना वठणीवर आणण्यासाठी ग्राति चार वर्षांनी ब्रिटिशांना त्यांच्याशी लढाई चालू करावी लागत असे. केलेले दंड थकले, किंवा अशाच कांही अक्षम्य अपराधांसाठी वजिरी लोकांवर हछा करावयाचा, तर विमानांतून बाँब फेकून त्यांना जेरीस आणावयाचें आणि ते शरण (?) आले की, पुनः सलोख्याने रहावयाचें, अशी रीत आज किती तरी वर्षे चालू आहे. इ. स. १८५२ पासून आजपर्यंत १७ वेळां ब्रिटिशांना वजिरांशी लढावें लागले ! अशा नाठाळांशी गांठ असल्याने वजिरिस्तानांत ठेवावयाची फौज अंगदी चलाख, शूर आणि विश्वासाची ठेवावी लागते.

या सरहदीवरील सर्व जातींना 'अफगाण' अशी सर्वव्यापी संज्ञा दिली जाते. त्या सर्वांत सामान्य असे गुण पुष्कळच आहेत. मनोविकासाचा अभ्यास करणारांस हें एक मासलेवाईक निसर्गसिद्ध मन अभ्यासावयास मिळेल. नीत्ये म्हणून जर्मन तच्चज्ञ होऊन गेला; त्याने नरश्रेष्ठाची महति सांगून त्याची योग्यता ठरविण्याचें साधनही आपल्या पुस्तकांत दिले आहे. 'डोक्यांतून टिपूसही न गाळतां किंवा हृदयावर कोणत्याही भावनेचा पारिणाम न होऊ देतां मनुष्य-जातीवर प्रहार करणे' ही शक्ति जितक्या जास्त प्रमाणांत असेल

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

तितका तो मोठा समजावा, असे नीत्येचें म्हणणे आहे आणि हीच कसोटी लावून पाहिली तर, हे अफगाण सरहदीवरील रानटी लोक जगांतील इतर लोकांपेक्षा पुष्कळच वरचा नंबर पठकावतील !

बंदूक ही त्यांची शब्दशः अर्धांगीच. रात्र असो, दिवस असो, निद्रा घेतांना, जेवतांना, बंदुक ही जवळ खांदावर असावयाचीच ! कंवरेच्या पट्ट्यांत किंवा छातीवर गोळ्या अडकवलेल्या दिसतात. नेमवाजींत यांचा हात घरणारी जात दुसरी कोणती असेल असे वाटत नाही. यांची रक्तरुष्णाही वाघासारखी. सूऱ घेण्याची वृत्ति सर्पापासूनच हे शिकले असावेत किंवा सर्पानाच धडा या नरपशूनी घालून दिला असावा ! पिढीजात वैरभावामुळे आपसांत खून करण्याचें प्रमाण यांच्यामध्ये वेसुमार वाढलेले दिसते. पितरांना परलोकीं उत्तम गति प्राप्त व्हावी म्हणून श्राद्धादि कर्मे आपल्याकडे करितात. अफगाणी कूरांचें म्हणणे असे की, वडिलांच्या मृत्यूला जो इसम कारणीभूत झाला असेल त्याला ठार केल्याविना मुलगा पितृकृणांतून मुक्त होऊ शकत नाही ! अशी ही खुनांची परंपरा सारखीच चाढू असते. आणि पितरांना स्वर्णोक मिळवून देणारा पुत्र नसला तर हें काम बायका देखील करतात ! लढाई करणे म्हणजे या लोकांचा नित्याचा व्यवसाय असावा असे दिसते. आपसांतील भांडणे कधी मिटलेलीं नसतातच; आणि ही भांडा-भांडी कोटींत किंवा तोंडांनी चालावयाची नाही. त्यांची न्यायदेवता एकच आणि ती म्हणजे बंदूक ! अशा या रानटी लोकांवर राज्य करणार कोण ? त्यांना कद्यांत ठेवणे जवळ जवळ अशक्य आहे. त्यांना शिक्षणाने आपलेसे कसून घेणे म्हणजे भर्तृहरीने म्हटल्या-प्रमाणे—

“ जो मूर्खास सुभाषिते वश करू ऐसें झणीं बोलतो. ”

दोन्ही धोरणांची चर्चा

या प्रकारचेंच तें उदाहरण होईल. पण “शिक्षा देव तयाला करिल म्हणोनि उगाच वैसावे” अशी दुर्बल वृत्ति शिकविणारे स्थिस्ती मिशनरी आज तीस परतीस वर्षे अफगाण सरहदीवर ठाणे देऊन येशूच्या उदाहरणाने रानटी लोकांची मनोवृत्ति पालटण्याचा प्रयत्न करीत आहेत ! ‘मधुविंदुने मधुरता’ आणण्याचाच हा प्रयत्न नव्हे काय ?

ब्रिटिश सरकारचीं सरहदीविषयीचीं दोन धोरणे आहेत. एक पुरोगामी (फॉर्वर्ड पॉलिसी) व दुसरे संतुष्ट वृत्ति (क्लोज बॉर्डर पॉलिसी). पुरोगामीचे पुरस्कर्ते म्हणतात की, येन केन प्रकारेण मिळालेल्या ओसरीवर पाय पसरावे. आणि याच धोरणाने पुष्कळ पैसा खर्चूनही खैवर घाटांत आणि वजिरिस्तानांत ब्रिटिशांचा प्रवेश ज्ञाला आहे. संतुष्ट धोरणाचे लोक असें म्हणतात की, “आपल्या हड्डीपलीकडे जातां कशाला ? तिकडले रानटी लोक आपसांत भांडून मरेनात ? तुम्हांला त्याचें काय ? आपल्या हड्डीवर एक मोठे आवार (कँपाउंड) वांधून टाका. चीनला भिंत आहेच. तशीच पाहिजे तर वांधा आणि पटीकडे मुळीच पाहूं नका.” हिंदुस्थान सरकारला ही दुसरी विचारसरणी अगदी पसंत पडत नाही. याचीं अनेक कारणे आहेत. लुढबुढण्याला क्षेत्र नाहीसें होईल ही पहिली भीति. हिंदुस्थानांतील राज्य केवळ तरवारीच्या जोरावर प्रजेच्या इच्छेविरुद्ध चालत असल्याने तें उलधून पाडण्याचा प्रयत्न करणारे या स्वतंत्र मुलखांत येऊन सारखा त्रास सरहदीवर सुरू करतील ही दुसरी भीति. गोव्या बालांची लागलेली वर्णा आणि लप्करी खाल्याप्रीत्यर्थ विलायतेला जाणारा पैसा, हीं सर्व बंद पडतील म्हणून भीति वाटतेच. अफगाणिस्तान व स्वतंत्र रानटी लोक यांचे मेतकूट जमले तर कठीण प्रसंग ओढवेल अशीही धास्ती आहेच. आणि छूः म्हणून

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

कोणावरही सोडण्यास हातीं कोणी तरी असावे अशी स्वार्थी मुत्सदे-
गिरीची भावना नसेल कशी ? या सर्वांच्या जोरावर हिंदुस्थान सरकार
पुरेगामी धोरणानेच वागत आहे. यामुळे प्रजेवर कराचा बोजा पुष्कल
पडतो हें तर खरेंच. पण हल्ली चालू आहे असे अफगाणिस्तानांतील
बंड जरी झालें तरी बंडखोरांना कोणा तरी मोत्या सरकारचें साह्य
आहे, या संशयी वृत्तीने हिंदुस्थानकडे इतर राष्ट्रे पाहूं लागतात !

—केसरी, १ जानेवारी, १९२९.

(४)

घोडा निकामी का झाला ? भाकरी का करपली ? विड्यार्चीं पाने
कशाने कुजलीं ? या तिन्ही प्रश्नांस ‘न फिरविल्याने’ असे एकच
उत्तर लागू पडते, तीच गोष्ट विमानांचीही दिसते. कारण येथे रोज
सकाळीं सूर्योदयावरोवर निदान दोन विमाने तरी आकाशांत गंभीर
ध्वनि करीत संचरतांना दिसतात. सध्याच्या अफगाण परिस्थितीमुळे
प्रातःकाळीन टेहलणीस प्रारंभ होतो, अशांतला मुळीच प्रकार नाही.
कारण ‘हवाई जहाज’ येथील जनतेच्या इतके आंगवळणीं पडले
आहे की, डोक्यावरून कितीही फेण्या झाल्या तरी तिकडे त्यांना
पहावेंसे वाटत नाही. उलट पेशावरांत आलेला परकी मनुष्य ओळ-
खण्याची खूण म्हणजे तो आकाशांतील विमानाकडे मान वर करून
पहात असतो हीच समजतात. सुभाषितकारांना ‘अतिपरिचयादवज्ञा’
कशी होते हें दाखविण्यास आणखी एक ताजे उदाहरण मिळालें !

विमानांची फेरी—या आकाशयानांचा उपयोग नुकताच
फार महत्त्वाचे कामी झाला. कावूलशी दलणवळण थांवून वरेच दिवस
झाले. तेथील खुशालीची खबर आणण्यासाठी येथून विमान गेल्याचें

आळी मिळी गूप चिळी

लिहिलें आहेच. त्यानंतर म्हणजे गेल्या दोन तीन दिवसांत आणखीही विमाने काबूलला गेली होतीं व परतही आलीं. इंग्रजी वकिलांतील अधिकाऱ्यांचीं बायकापोरे हळ्ळीच्या धांदलीच्या काळीं काबूलला राहणे इष्ट नसल्याने त्यांना पेशावरला आणण्यासाठी या आकाश-यानांचीच योजना शक्य होती व तदनुसार तें काम पूर्णपणे यशस्वी झाले. इतकेंच नव्हे तर, फेंच व जर्मन वकिलांच्या कुटुंबांतील कांही मंडळी येथे सुरक्षिततेसाठी आली आहेत. अर्थातच यांच्याकडून काबूलमधील परिस्थितीची खरी माहिती मिळण्याचा संभव होता. पण मोठ्या कडेकोट बंदोवस्तांत या सर्व राजकीय पाहुण्यांची सोय केली असल्याने त्यांचें नुसते दर्शन होणेच मुष्किल झाले आहे. पुष्कळ प्रयत्न केल्यानंतर त्यांच्याशीं बोलण्यासाठी म्हणून गेल्यावर त्यांना कोणाजवळ कांहीही न बोलण्याची सक्त ताकीद असल्याचें कळले ! शिवाय त्या पडल्या जर्मन अथवा फेंच खिया. त्यांना इंग्रजी पूर्णपणे येत नाही ही अडचण कशी तरी दूर करावी तर, ‘आळी मिळी गूप चिळी’ची धोंड मधली मुळी हलत नाहीच ! वरें, इंग्रज वकिलांची पत्ती लेडी हंफ्रेस् या वाईची गांठ घ्यावी म्हटले तर, त्या येथील चीफ कमिशनरकडे उतरलेल्या ! वायव्यप्रांताच्या ‘राजा’कडे ह्या खाशा पाहुण्या ! तेब्हा अगोदर दाद लागण्यासच वेळ लागला ! चीफ कमिशनरचे सेक्रेटरी चौकशीला आले की, कोणत्या पत्राचे प्रतिनिधि पाहुण्या वाईची भेट घेऊं इच्छितात ? ‘केसरी’चे नांव सांगतांच त्यांना काय वाटले कोणास ठाऊक, त्यांनी आंतून जाऊन कमिशनरचा निरोप आणला की, इंटेलिजन्स खाल्याच्या (सी. आय. डी.) वरिष्ठांकडे जा व तुमच्या वर्तमानपत्रासंबंधी त्यांचे मत लिहून आणा. चीफ कमिशनरनी मागितले आहे.

मुसल्मानी मुलखांतली मुशाफरी

मुलाखतीचा निष्कळ प्रयत्न—सी. आय, डीच्या वरिष्ठांकडे जातांच त्यांनी कशासाठी मत पाहिजे असा प्रश्न केला. सर्व हेतु सांगतांच ते म्हणाले, ‘केसरी’ हें दैनिक का सासाहिक आहे ? कोठे निघतें हें वर्तमानपत्र ? संपादक कोण ? त्यांची शंकानिवृत्ति करण्यासाठी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिलीं. श्री. केळकरांचे नांव घेतांच ते वरिष्ठ गुप्त पोलीसाधिकारी म्हणाले की, “ओ, मि. केळकर माझ्या परिचयाचे आहेत. त्यांना आम्ही सरहदीवर नेले होतें.” इतर कांही बोलणे झाल्यावर त्यांनी टेलिफोनमध्यै आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांकडून केसरीसंवंधी माहिती विचारली आणि “मि. केळकरांचे ‘केसरी’ हें सासाहिक जबाबदारीने चालविले जात आहे” असें आपले मत लिहून दिले.

एवढ्याने लाटांचे समाधान झाले. म्हणजे लेडी हंफ्रेस् यांना मुलाखत देता का ? असा प्रश्न विचारण्यास अनुज्ञा मिळाली ! परंतु अस्वस्थ मन असल्याने किंवा कांही अन्य कारणाने, त्यांनी दिलगिरी प्रदर्शित करून नकार दिला ! समाधानाता जागा इतकीच होती की, दुसऱ्या कोणत्याही वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीस त्यांनी मुलाखत दिली नाही व वहां देणारही नाहीत !

अफगाणिस्तानांतून तारा व टपाल सध्या कंदाहारमार्गे येत आहेत. नेहमीचा खैबर घाटामध्यला डाका-जलालाबाद हा रस्ता तर बंद आहेच. पण ताराही तोडल्या गेल्या असल्याचे समजते. लंडीखाना म्हणजे विटिशांचे अखेरचे ठाणे. हें खैबर घाटांत आहे. तेथपर्यंत तार व टेलिफोन असल्यास नवल नाही. पण तेथून पुढे अफगाणिस्तानर्ची हढ आहे व त्या प्रांतांतून गेल्याविना तर चालत नाही. काबूलझी हिंदुस्थानचा तारायंत्रद्वारा संवंध असणे व्यापारी दृष्टीने आवश्यक नसले

गैरमुलखांतून प्रवास

तरी, लष्करी दृष्ट्या त्याला विशेष महत्त्व असल्याने इ. स. १९२२ मध्ये हिंदुस्थान सरकारने उदारपणाने अफगाण अमिरांस एक मोठी देणगी दिली. ती कोणती म्हणाल तर, लंडीखान्यापासून पुढे काबूल-पर्यंत लागणाऱ्या तारा व खांब यांची ! आणि अफगाण सरकारनेही फुकटचें दान घ्यावयाचें नाही. अशा वृत्तीचें प्रदर्शन करण्यापुरतेच धोरण ठेवलें. राजकारणी प्रेमाने पुढे आलेले वक्षिस स्थिकारून अफगाण हर्दींत तारांचे खांब रोवण्यासाठी लागलेली मजुरी मात्र काबूलाधिपतींनी दिली. अशा प्रकारे या निकटवर्ती देशांत विघुत्संदेशाचें दलणवळण इ. स. १९२२ पासून स्थापित झाले. वर्तमानपत्रासाठी इतरत्र असणाऱ्या सवलती या पेशावर-काबूलमार्गाने तारा गेल्या असतां मिळत नाहीत. प्रतिशब्दास तीन आणे हा अफगाणिस्तानास पाठवावयाच्या तारांचा दर आहे. अद्याप तेथे वर्तमानपत्रांचा प्रसार व्हावा तितका झाला नसल्याने ही सवलत मिळाली नसावी; पुढे यथाकाल अवश्य मिळेल अशी आशा आहे.

पेशावरपासून कोहाटला जाण्याची सडक मध्यंतरी पांचसात मैल गैरमुलखांतून म्हणजे स्वतंत्र प्रदेशांतून जाते. रेल्वेने कोहाटशी दलणवळण असलें तरी सडकेचा प्रवास थोडक्यांत व जलदीने होतो. रेल्वेमार्गाने कोहाट एकशेंएकतीस मैल पडते तर मोटाररस्त्याने केवळ एकेचाळीस मैलांचाच प्रवास करावा लागतो. या रस्त्यावरून प्रवास करतांना कांही काल स्वतंत्रतेचे वारें लागते. त्या प्रांतावर अफगाण निशाण फडकत नाही आणि त्रिटिशांचे यूनियन जँक तर दृष्टीसही पडणार नाही. निशाणासारख्या चिंधोव्या मात्र ठिकठिकाणी पुष्कळशा लागलेल्या आठलतात. स्मशानमूर्मांत कोणा 'पुण्य' पुरुषाच्या थडग्याच्या वाजूस लोकांनी आपापलीं जीर्ण वर्खे फाडून लावलेली असतात. कारण,

मुसल्मानी मुलखांतली मुशाफरी

खेडवळ जनतेस औषधपाण्याचा उपाय म्हणजे हाच ! थोर साधूच्या कापडाची चिंधी बांधणे म्हणजे नवस करण्यापैकीच प्रकार आहे. तेर्थाल झाडास विशेषच थोरवी येते. त्या झाडाचा पाला सर्व रोगावर किंवा हर प्रकारच्या जखमावर रामबाण उपाय मानला जातो. अशा फाटक्या चिंध्यांशिवाय दुसरे कापड फडकताना दिसत नाही.

आफ्रिदी लोकांची स्वतंत्र वृत्ति—या प्रांतांत विशेष प्रामुख्याने गोष्ट दिसत असेल तर ती म्हणजे लोकांची स्वतंत्र वृत्ति. मुसल्मान इसम म्हणजे अदर्बाने कंवर लववून सलाम करणारा असा आपणांला ठाऊक असतो. परंतु इकडील प्रांतीं त्यांचा नूर अगदी पालटलेला दिसतो. अत्यंत स्वतंत्र आचाराचे हे रानटी लोक पाहिले की, यांच्या वेफाम वर्तनाचे कौतुक करावेसे वाटते आणि आपणांस असें भाग्य कधी लाभेल काय हा विचार मनांत येतो. सर्वांत मोज वाटते ती त्या वन्य पण स्वतंत्र लोकांना भिऊन वागणाऱ्या आपल्या लोकांची. त्रिटिश अधिकारी असोत किंवा दुसरे व्यापारी अथवा इतर साधे लोक असोत, ते या स्वतंत्र प्रांतांतील लोकांना भिऊन इतके नरम येतात की, अगदी लवून सलाम करून किंवा अशाच नम्रतेने त्यांच्यापुढे हांजीहांजी करतात ! रस्याच्या अगदी वाजूला म्हणजे दहा वारा पावलांवरच बंदुका तयार करण्याचा मोठा कारखाना आहे. त्रिटिश मुलखांत बंदुका वाळगण्यास परवाना लागतो तर येथे तीं शर्खे दिवसाढवळ्या अगदी भर रस्यावर बनवीत असतात. हें दृश्य प्रथमतः जरासें विचित्रच दिसतें. पण लष्करी अधिकारी तेथे तो कारखाना पहाण्यास येऊन अचंव्याने चकित होतात. रानटी लोक, अक्षरशत्रु, पाश्चात्य यंत्रशास्त्राची जानपळान नसलेले, अगदी नवीन प्रकारच्या रायफल्स व बंदुका तयार करतात

बंदुकांचा गांवठी कारखाना

हें आश्र्वय करण्यासारखे नाही असें कोण म्हणेल ? आधुनिक सुधारणेचा थोडासा गंध या स्वतंत्र रानटी लोकांना लागलेला असेल तो या शब्दांचा आणि तीं तयार करण्यासाठीं लागणाऱ्या साध्या यंत्रांचाच ! अगदी साधीं यंत्रे वापरूनही इंजिनच्या सहाय्याशिवाय उत्तम तप्हेचीं शब्दे तयार करतां येतात, हें या आफ्रिदी लोकांनी जगाच्या निदर्शनास आणले आहे ! सर्वच काम माणसांकरवी चालत असल्याने अर्थातच आठ दिवसांत एक बंदूक (रायफल) तयार होतेव सुमारे ऐशीं नव्वद रूपयांस ती त्या कारखानदाराला पडते. याच बंदुकीची किंमत सुमारे दोनशें तीनशें रूपये असते. म्हणजे बंदुकांना भारोभार रूपये मिळतात असें म्हणतां येतें.

हा बंदुकांचा कारखाना भर रस्त्यावर आहे; आणि असे किंती तरी कारखाने या स्वतंत्र मुलखांत आहेत. बंदुकांना अतिशय मागणी असल्याने दिवसभर त्यांचे काम चाढू असतें. लांकडी, लोखंडी हाताचे किंवा यंत्राचे काम करणारे सर्व कारागीर पठाणच. देखरेखीसाठीही वेगळा ‘तज्ज्ञ’ असा कोणी नाही ! सर्वच स्वतंत्र आणि सर्वच मालक. असा प्रकार असल्याने कारखाना फारच उत्तम व्यवस्थेने चालतो. अशा मुलखांतून येणाऱ्या दरवडेखोरांची भीति साहजिकच असावयाची.

नाताळाचा सण:—अफगाणिस्तानचा रस्ता वंद असल्याने इकडील व्यापाऱ्यांचे फारच नुकसान झाले आहे. तशीच तिकडील लोकांची बरीच गैरसोय झाली असली पाहिजे ! सुमारे दीड महिना झाला, मालाची जा—ये सर्व थांवली आहे. कालच ‘बडा दिन’ (नाताळ) झाला. ल्यासाठी लागणारीं फले व सुका मेवा कावूलहून आला नाही, म्हणून होता तोच माल जरा तेजीने विकला गेला. कावूलला तर नाताळांतील मेजवानीसाठी युरोपियनांना डव्यांतल्या

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

पदार्थाचा तुटवडा पडला म्हणतात. मदिरा संपुष्टांत आली असल्याने त्यांना मोठी काळजी होती की, हा मोठा वार्षिक सण 'सुका' जाणार की काय? पण कावुलांतच दरवडेखोरांची टोळी आल्याने दुकानें वैरे वंद होतीं आणि कियेकांचीं आवडतीं कुटुंबांतील माणसें या नाताळाच्या आदले दिवशींच हिंदुस्थानांत निघून आलीं! मोठया सणाचा हा वेरंग झाला खरा; परंतु जिवावर वेतलें होतें तें शेपटावरच बचावले असें म्हणतात तशापैकी हा प्रकार होय. येथे पेशावरला मात्र या सणाचें स्वरूप स्पष्ट दिसले; छावणीभागांत सोजिरांची गंमत पाहून सर्व लोकांना फार मौज वाटली! मोठमोठ्या रस्त्यावरून केवळ तास दीड तासासाठीच दुपारी हिंडावें लागलें. तेवढ्यांत तीन सोजीर तीन ठिकाणीं झिंगत गटारांत लोळत असलेले दिसले. मदिरेचा पूर्ण अंमल त्यांजवर बसलेला होता आणि या सणाचें माहात्म्य त्यांतच आहे!

आपल्याकडे फाल्नुनांत पौर्णिमेला होळी करतात. तशीच इकडे संक्रातीस होते. आतापासून सायंकाळीं लहान मुळे घोळका करून लांकडें गोळा करण्यासाठी गाणीं म्हणत हिंडत असतात. विशेषेकरून डोळ्यांत भरण्यासारखी गोष्ट म्हणजे मुर्लींचीही वेगळी होळी होते. त्याही कंपू करून पैशासाठी किंवा लांकडांसाठी शेजाऱ्यापाजाऱ्याकडे मागणी करतात.

थंडीचा कडाका जरा जास्त होऊं लागला आहे. दिवस तर पांच सत्रापांच वाजण्याचे सुमारासच मावळतो. पाऊस बेरेच दिवसांत पडला नाही. दहा वारा मैलांवर दिसणाऱ्या निळसर टेकडयांच्या माथ्यांवर शुभ्र वर्फ पडलेले दिसते.

—केसरी, ८ जानेवारी, १९२९.

(५)

आम्ही हिंदुस्थानचे राज्यकर्ते आहोत, ही गुर्मीची भावना इंग्रजांच्या मनांत कशी प्रबल असते हें पहाण्याचा प्रसंग आला. कावूलहून हवाई जहाजे वरचेवर येऊ लागलीं आणि त्यांतून वरीच मंडळी पेशावरास आली. त्यांच्या कडून मिळालेली माहिती किंवेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना असावयाची. म्हणून अशा अधिकाऱ्यांना भेटण्याचा व प्रचलित परिस्थितीसंबंधाने बोलण्याचा उपक्रम मी चालविला. याच सुमारास लाहोरच्या वातावरणांत मुरलेले आणि अँग्लो-इंडियनी धोरणाचे पुरस्कर्ते असे एक गृहस्थ भेटले. त्यांच्याशी संभाषण करतांना वरचेवर “आम्ही अगदी तटस्थ वृत्तीने सर्व हालचाली पहात आहोत,” “शिनवरी आम्हांला मुळीच त्रास देत नाहीत,” इत्यादि वाक्यांत ‘आम्ही’ या शब्दाचे राहून राहून आश्र्य वाटे. सरकारी अधिकारीही सरकार असा तृतीयपुरुषी निर्देश करीत असतां या भाडोत्री इसमानी प्रथमपुरुषी बहुवचनाचा मान आपण होऊनच लाटावा हें विचित्र होय. पुढे आणखी बोलणे चालले असतां ते गृहस्थ म्हणाले, “आम्ही या सर्व पाहुण्यांची आमच्या खर्चाने तजवीज करीत आहोत. त्यांची इतक्या उत्तम प्रकारे सरवराई आम्हांस आणखी बरेच दिवस करावी लागेल.” या वेळीं मात्र मध्ये बोलल्यावाचून राहवेना. “म्हणजे हे सर्व खास हिंदुस्थान सरकारचेच पाहुणे ना ? प्रजाजनांकडून मिळालेल्या करांतूनच यांचे आदरातिथ्य व्हावयाचे. तेव्हां पर्यायाने हिंदी प्रजाजनांनीच या पाहुणे मंडळीचे आदरातिथ्य चालविले आहे, असेंच ना आपले म्हणणे ?” असा त्याला परत प्रश्न करतांच स्वारी शुद्धीवर आली व म्हणाली की, “हो, हो, तसेच. पण हा खर्च वैमानिक खात्यांत घातला जाईल आणि तो कायदेमंडळापुढे चर्चेलाही येऊन

मुसलमानी मुलखांतळी मुशाफरी

चालणार नाही. ” अँग्लो-इंडियनी कुरा म्हणतात तो हा असला ! बाकी वरिष्ठ कायदेमंडळाच्या एखाद्या सभासदाने या खर्चाचा आंकडा प्रश्न विचारून मागवून पहावा.

हिंदु-मुसलमानांची तेढ वायव्यसीमाप्रांतांत विशेष दिसून येते आणि ती चटकन् डोळ्यांत भरते. हिंदु हे संख्यावलाने अगदीच कमी असले तरी, समाजांत त्यांचें स्थान महत्त्वाचें आहे. कोणतेही गांव घ्या, तेथील प्रमुख व्यापारी हिंदूच आढळावयाचे ! (शीर्ख हे हिंदूंत समाविष्ट धरले आहेत). हिंदूंचा व्यापारी वाणा व तज्जन्य धन ही मुसलमानांना पहावत नाहीत आणि म्हणूनच ते हिंदूंचा देष करतात. शिवाय इतिहासाने शिकविलेला अनुभव अगदी कायमचा असा हिंदूंना ठाऊक आहे. त्यामुळे मुसलमानांच्या सहवासांत कोणी हिंदु राहूं लागला की, तत्काळ स्थानिक पुढारी त्याच्या हालचालीवर पाळत ठेवतात. येथे आल्यावर एक असाच प्रसंग आला की, त्यायोगे हिंदु पुढाच्यांचे स्तुत्य वर्तन स्पष्टपणे दृष्टीस पडले.

× × × शहरांतील एका चांगल्या सुस्थिरांतल्या कुटुंबांतील दोन सुशिक्षित भाऊ कांही मुसलमानांनी फुसलावून पळवून इकडे आणले होते. हिंदु मुले मुसलमानांशी इतक्या सलोख्याने वागतात हें पाहतांच पेशावरच्या हिंदु पुढाच्यांनी तत्संबंधी चौकशी केली. तेव्हा त्यांना असें कळलें की, × × × हून त्या मुलांना एका मुसलमानाने इकडे आणून बाटविण्याचा प्रयत्न चालविला आहे. मुलाच्या वडिलांची व त्या मुसलमानाची ओळख आहे, इतकेंच नव्हे तर, त्यांचा आपसांत पत्रव्यवहारही चालतो असें समजले. मुसलमान बुवाजी ‘धर्मगुरु’चा आव आणून मांत्रिक व औषधी तज्ज्ञाचें सोंग घेतात. त्यांच्याकरवी ताईत, गंडे, दोरे, औषधी घेणारे पूर्वी पेशावरास वरेच हिंदु होते. परंतु त्यांना

भोंदू गुरुचे लंपंडाव

या गुरुंचा अनुभव आल्याने आता केवळ परप्रांतियांनाच ते आपल्या कळपांत ओढतात. सर्वांत आश्र्वय करण्यासारखी गोष्ट म्हणजे या दोन वंधूबरोबर एक तरुणी होती. वडील वंधूची ती पनि असें भास-विल्याने व ती देखील गुरुसेवेस जात असल्याने हिंदु लोकांनी अत्यंत करडी नजर ठेवून एके दिवर्शी त्या वडील वंधूस गाठले. त्यांच्या परिस्थितीविषयी चौकशी केली, तेव्हा × × × हून कॉलेजचा अभ्यास-क्रम सोळून ते तेथे आले असें कळले. अर्थातच त्यांना या मुसलमान गुरुनेच इतक्या दूर आणले हें स्पष्ट झाले. त्यांना सहानुभूति दाखविणारे असें कोणीच न भेटल्याने ते मुसलमानी जाव्यांत पूर्णपणे गुरफटणार, इतक्यांत एका भल्या हिंदु गृहस्थाने दोन्हीही भावांस नौकरी देऊन सर्व प्रकारे सहाय्य देण्याचे आश्वासन दिले व मुसलमानांचा संवंध सोडण्याची अट घातली.

कांही दिवसांनी गरुचे प्रताप उघडकीस आले व ही तीन तरुण मंडळी त्या तावडींतून सुटली. परंतु अद्याप त्या गुरुवरील त्यांची भक्ति पूर्णपणे उडालेली नाही. आईवापांनी या 'चुकलेल्या' मेंदरांची कांहीच ब्रास्तपुस्त केली नाही, असा पेशावरप्रांतीय हिंदूंचा ग्रह झालेला असून तो स्पष्टपणे वोळूनही दाखवितात. हिंदूंनी मुसलमान गुरुपासून ताईत, गंडे इत्यादि वेतांना अतःपर दक्षता बाळगावी आणि त्यांना घरच्या मंडळींशी सलगी करू देऊ नये असा निरोप तिकडील हिंदूंचा आहे.

उपर्युक्त मुलांची खरी परिस्थिति काय आहे, घरांतून तीं वाहेर का पडलीं, ह्या गोष्टी निश्चितपणे कळल्या नसल्या तरी त्याचेबरोबर असलेली तरुणी ही विवाहित खी असावी असें समजण्यास पुष्कळ जागा आहे. "माझी सोडवणूक करा." अशा आशयाचे एक पत्र

मुसल्मानी मुलखांतली मुशाफरी

त्या खीने आपल्या घरी लिहिलें आहे असें कळतें; तेव्हा मातापित्यांनी व इष्टमित्रांनी या प्रकाराकडे अवश्य लक्ष पुरवावें अशी विनंती येथे करावीशी वाटते. कारण तीं मुले मराठी बोलणारीं आहेत. तेव्हा हा मजकूर त्या मुलांच्या आसेष्टांच्या नजरेस पडेलच.

अफगाणिस्तानांतून सर्व वकिलार्तींतलीं वायकामुले पेशावरला आणीत असतां तुर्कस्तानांतील लष्करी तज्जांचें एक मंडळ इस्तंबूलहून येऊन मुंबईमार्गे काबूलला जातें याचा अर्थ काय? असें कोडें वरेच जणांना पडलें. कारण काबूलहून आलेल्या खियांत तुर्की, इराणीही खिया होत्या. परंतु खरी गोष्ट अशी आहे की, याच वेळीं ल्या तुर्की लष्करी मिशनची आवश्यकता काबुलाधिपतीस विशेष भासली असल्यास आश्रय नव्हे. स्वघर्मी म्हणून म्हणा किंवा दुसरें कांहीही कारण असो, अफगाणिस्तानांत तुर्कीचं प्रावल्य सध्या जास्त आहे. अमानुल्लाचे सगळे सछागार बहुधा तुर्कस्तानहून आले आहेत. कांही महिन्यांपूर्वी अफगाणी तरुण मुले व मुली तुर्कस्तानला शिक्षणासाठी गेल्याचें सर्वांस ठाऊक आहेच. या लष्करी तज्जांचा मूळ हेतु अफगाण सेनेला योग्य शिस्त लावून तिची घटना कशी करावी यासंवंधीची योजना आखून देणे हा असल्याने प्रचलित बंडाळीचे वेळींही या महत्त्वाच्या पाहुण्याना अफगाणिस्तानांत न्यावें लागले. तेथे काय वाटाघाट होते हें अर्थातच गुलदस्तांत राहील.

—केसरी, ता. २२ जानेवारी, १९२९.

मुक्काम दुसरा : बसरा

(६)

कावूलचा मार्ग तर खुटला. तेव्हा पाश्चिमात्य सुधारणेचा नवा प्रयोग नुकताच सुरु झाला आहे. त्या इराणांत जावें या हेतूने पेशावरहून कराचीस आलों. त्रिटिश प्रजाजन म्हणून त्रिटिश साम्राज्यांत कोठेही जाण्याचा परवाना होता, तरी इराकमध्ये जाण्यास विशेष अडचण असल्याचें समजले. कराचीहून तेहरान येंट गाठें फारच अडचणीचें व गैरसोयीचें होतें, म्हणून इराकमधील बसरा व बगदाद हीं प्राचीन संस्कृतीचीं गावें पाहून तेथून पुढे जाणें हाच राजमार्ग पत्करावा लागला. लढाईच्या वेळी मेसापोटेमिया म्हणून ज्याला म्हणत तोच प्रदेश हळी इराक म्हणून ओळखला जातो. इराकचें राज्य हें आमच्या ‘मावाप’ सरकारच्या साम्राज्यापैकी संरक्षित भागांत मोडतें; पण त्या राज्यांत प्रवाशांना मुक्तद्वार मुळीच नाही. उलट कोणीही प्रवासी असला तर त्याला अनेक अडचणी उपस्थित करून त्याचा प्रवेश होणें मुश्कील केलें जातें. असें म्हणण्याचें कारण इतकेंच की, कांही लंगड्या सबर्बींवर प्रवेशास परवानगी मिळत नाही. अगोदर बगदाद येथील गुप पोलिस अधिकाऱ्यांची अनुज्ञा मिळाल्याविना कोणासच इराकमध्ये पाऊल टाकतां येत नाही. या अडथळ्यामुळे पासपोर्ट मिळविण्यासाठी सव्यापसव्याची भानगड थोडीशी करावी लागली.

सिंधप्रांताच्या कमिशनरकडेच इराकचे पासपोर्ट देण्याचें काम आहे. त्यांनी प्रथम सांगितलें की, वर्तमानप्रत्रांच्या बातमीदारांसाठी इराक सरकारचे विशेष निर्बंध आहेत आणि त्यांची पूर्वसंमति असल्याशिवाय आम्हाला कोणासच तिकडे जाऊं देतां येत नाही. आम्ही पोस्टाने पत्र

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

पाठवून तुमच्याकरितां परवानगी मिळवूं. पण त्याचें उत्तर येण्यास निदान दोन महिने लागतील. पण तुम्हाला जाण्याची गडबडच असेल तर तार पाठवूं. खर्च अर्थातच तुम्ही घ्या. कराचीहून बसज्यासाठी आठवड्यांतून एकदां बोट निघावयाची. त्यांत ही पासपोर्टची अडचण. तेव्हा अडल्या नारायणाप्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांची योजना मान्य करण्यावाचून गत्यंतरच नव्हते. ब्रिटिश साम्राज्यांत जाण्यास ब्रिटिश प्रजाजननास इतका त्रास का पडावा ? वरें, ही तरेने परवानगी मिळविण्याची पद्धत नेहमीचीच आहे. रोजच्या कांही तरी तारा बगदादच्या गुप्त पोलिसांस या संबंधी जातातही. प्रस्तुत प्रतिनिधीसंबंधीची तार सरकारी अधिकाऱ्याने लिहिली. तींत पंचवीसतीस शब्द होते. इराकच्या तारांचे दर प्रतिशब्दास साडेतीन आणे, साडेपांच आणे, अकरा आणे असे चढते होते. उत्तरासाठीही पैसे भरणे आवश्यक असल्याने मायम मार्ग स्वीकारूनही सुमारे वारा रुपये तारखात्याच्या खिशांत भरावे लागले ! आता सरकारच्या मनांत प्रजेला खर्च कमी पडावा अशी इच्छा असती तर कांही सांकेतिक शब्द ठरवून हें कार्य भागवितां आलें असते. आणि इराक सरकारकडून आलेली अनुज्ञा तशा सांकेतिक भाषेतच होती. त्यांचे उत्तर चार शब्दांतच आले. पण आमच्या राजकार्यघुरंघर आणि प्रजाहितत्वर सरकारने अशी सांकेतिक भाषेची व्यवस्था का करूं नये ?

बुशायरचा मुकाम — या अडचणींतनही पार पडून बगदादच्या गुप्त पोलिसांकडून अनुज्ञा आल्यावर बोटीचे तिकिट मिळविलें. शुक्रवारीं विलायतेहून आलेल्या टपालासह बसज्याला जाणारी ‘फास्ट मेल’ बोट मुंबईहून निघून शनिवारीं रात्रीं कराचीस येते. तीच रविवारीं सकाळीं दहा वाजतां पुढे इराणच्या आखाताकडे निघते. बसज्याला जाण्याचा सोईचा मार्ग हाच होय. कराचीहून निघाल्यावर चौथे

नाखवे लोकांची तारांबळ

दिवर्शीं पहिला मुक्काम बुशायर येथे झाला. बुशायर हें इराणी आखातां-
तील महत्वाचें बंदर आहे. म्हणजे येथे धक्का किंवा गोदी बांधलेली
नसून इराणी सरकारला जकात मिळप्प्याचें तें एक मोठे नाकें आहे
असें म्हणण्यास हरकत नाही. कारण बंदरांत पाणी फारच उथल
असल्याने मोठमोठ्या बोटी दूरदूर नांगर टाकतात, म्हणून लहान
मचव्यांतून माल व उतारू यांची ने-आण करावी लागते. रत्नागिरी
बंदरांत जी गैरसोय होते तीच पण अधिक मोठ्या प्रमाणावर बुशायर
येथे होते. यंत्रसामग्रीवर कोणत्याच प्रकारची आयात जकात नसल्याने
आणि आधुनिक सुधारणेकडे लोकांचा विशेष कल असल्याने मोटारींची
इराणांत आयात फारच होत आहे. आपणांकडे मोटारीवर तीस टके
कर असूनही इतका प्रसार झाला, मग इराणांत रेल्वेचा फारसा प्रवेश
नसतां मोटारींची विशेष जरुरी भासली तर आश्र्वय कसचें? या सर्व
मोटारी व इतर जड यंत्रे उतरवून तीं लहान बोटींवरून न्यावयाचीं
म्हणजे किती तरी त्रास होतो. रत्नागिरीच्या आजूबाजूला फार खडक
असल्याने तेथील खलाशी दर्यावर्दीपणांत मुरलेले समजले जातात. तीच
गोष्ट बुशायरची आहे. खडक नसला तरी येथे समुद्र नेहमीच खवळ-
लेला असतो आणि तुफानी हवा असली म्हणजे तर विचारावयासच
नको! नाखवे लोकांची उडालेली तारांबळ पाहून त्यांच्या चिकाटीची
आणि नौकानयनाच्या कौशल्याची प्रशंसा करावी, का त्यांच्या हाल-
अपेष्टांच्या मानाने मिळालेली कमी मजुरी पाहून त्यांची कींव करावी
हेंच समजेनासें होतें. या सुधारलेल्या जगांतही अशा गरीब लोकांना
जनावरांसारखें रावूनसुद्धां पोटभर वेतन मिळत नसेल तर मग, त्या
सुधारणेचें श्रेष्ठत्व कशांत आहे, आणि तिचा उपयोग तरी काय? असे
विचार मनांत आले.

मुसल्लमानी मुलखांतली मुशाफरी

पोषाकाचा नवा कायदा—यात्रेकरूना गाठण्यासाठी आग-
गाडीच्या स्टेशनवर पंडे लोक मोळ्या आतुरतेने आणि उत्सुक दृष्टीने
येतात; तशांपैकीच कांहीसा प्रकार बोटी बंदरांत येतांना होतो. मात्र
पंडे पुष्कळ असतात आणि बोटींवर येणारे हे लोक अगदी शेलके
असतात. इराण सरकारचा या बाबरींत विशेष कटाक्ष आहे असें
दिसले. डॉक्टर, कस्टम व पोलिस अधिकारी आगबोट बंदरांत नांगर
टाकण्यापूर्वीच येतात आणि बोटीवरील सर्व उतारूंची व मालाची
बारकाईने पहाणी करून परत जातात. बुशायर हें पहिलेंच इराणी
बंदर. तेव्हां ही निरीक्षणक्रिया विशेष चिकित्सक दृष्टीने झाली.
इराणांतील पोषाकासंबंधीच्या नव्या कायद्याची चुणूक या अधि-
काऱ्यांच्या वेषावरून समजली. वेष यूरोपियन पद्धतीचा असून टोप्या
'पेहलवी' होल्या. म्हणजे गोल टोथा नेहमीसारख्या असून पुढच्या
भागास गार्डाच्या टोपीसारखी पुढे आलेली दोन वोटे रुंदीची पड्डी
होती. मानेच्या भागावर इराणचे निशाण काढलेले असे. इराणी झेडा
व हिंदी राष्ट्रीय सभेचा ध्वज यांत फारच थोडा फरक आहे असें
दिसले. वस्तुतः इराणी आखातांत आपण आहोत ही पूर्वकल्पना मनांत
नसती तर काँग्रेसच्या निशाणाकडे आपलेपणानें व आदरबुद्धीनें दृष्टि
जाते तशीच इराणच्या ध्वजाकडे गेली असती.

लाल, पांढरा व हिरवा असे तीन रंगी पटे मिळून हें निशाण होते.
याच्या मध्यभागी पिंवळसर रंगांत खड्गधर उग्र 'केसरी' असून
त्याच्या पाठीवर उदय पावणारा सूर्य व त्या सहस्रकर भानूवर मुकुट
ठंवलेला. असें हें इराणचे राष्ट्रीय निशाण आज इराणाच्या आखातांत
फार महत्त्वाचे आहे. अगोदर सिंहराजच भीतिदायक, त्यास समशेरीची
आणि चंदप्रतापी सूर्यनारायणाची जोड मिळालेली. शिवाय राजशिरो-

इराकी भगिर्णीचा संगम

भूषणाचें सहाय्य, असा हा संयोग वास्तविक भीतिदायक नसला तरी आजच्या राजकारणांत ल्याला अफगाणिस्तानइतकेंच वरचें स्थान प्राप्त झाले आहे. मुसलमानांच्या चांदताऱ्याएवजी सूर्यनारायणाला इराणी निशाणावर जागा कशी मिळाली, याविषयी प्रथमतः आश्वर्य वाटते. पण इराणांतील मठच्या फार्सी लोकांची व हल्लीच्या पारशांची अग्निपूजा पाहिली म्हणजे त्यांत आश्वर्य कांहीच नाही असें दिसून येते. या बुशायर बंदराचा व्यापार इतका दांडगा आहे की, इतर आगबोटी असूनही मेल बोटींतील महत्वाचा माल उतरविण्यासाठी दोन क्रेन्स (याऱ्या) आठ तास सारखे गुंतले होते !

तैग्रीस व युफ्रातीस—बुशायर सोडल्यावर घोड्या वेळांत रात्र झाली आणि पहांटे क्षारोदर्धांतून गोऱ्या पाण्याच्या नदीमुखांत बोटीचा प्रवेश झाला. तैग्रीस व युफ्रातीस या दोन नद्यांचा संगम झाल्यावर ल्या इराणी आखातांत समुद्रास मिळतात. पण या दोन्ही भगिर्णी कांही मैलांपर्यंत मिळून वाहतात. गंगा-यमुना संगम होतो तसाच हा तैग्रीस-युफ्रातीस संगम म्हणतां येईल. पण भागीरथी नंतर पुष्कळ अंतरावर नदीपतीस वरते, तशी गोष्ट या इराकी भगिर्णीची नाही. वसन्याच्या कांही मैल उत्तरेस हा संगम घडून येतो आणि नंतर शट-अल-अरब या नवीन नांवाने ही जोडनदी लवकरच इराणी आखातांत उडी घेते.

ज्या ठिकाणी हा सागरप्रवेश होतो तेथे 'फाउ' नांवाचें गाव आहे. तेथून गोडे पाणी लागते. परंतु समुद्राच्या भरती ओहटीचा परिणाम मात्र होत असतो. या नदीचे पात्र मोठे नसले तरी तीस-चाळीसफूट खोलीचें असल्याने मोठमोऱ्या बोटी वर जाऊ शकतात. नदींतील नौकानयन ही वेगळी बाब असल्याने फाउ लागतांच

मुसळमानी मुलखांतली मुशाफरी

कर्णधाराचें उत्तदायित्व पत्करण्यास एक खास तज्ज्ञ येतो. फाउपासून दीडदोन तासांच्या अंतरावर आवादान म्हणून एक व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचें इराणी बंदर लागतें. बुशायरचा व्यापार निराळा व आवादानचा वेगळा. आवादानच्या वैशिष्ट्यविषयी वेगळेंच लिहावयाचें आहे, तेव्हा त्यासंबंधी येथे कांही नको. फाउपासून पुढे नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर शेतें दिसून लागलीं. नकाशावरचें इराणचें आखात टीचभर लांब व बोटभर रुंद दिसतें. पण जलयानाने प्रवास करताना किनारा दृष्टीस पडणे मुश्किलीचे होत असे ! नर्दींत मात्र पाण्याचा विस्तार नैसर्गिक रीत्याच आकुंचित होतो आणि म्हणून दोन्ही तीरांवरील शेतें दिसत. शेतें कापूस, ज्वारी, गहू इत्यादिकांचीं मुळीच नव्हतीं. आपल्याकडे केळीचीं वने आढळतात, तशा प्रकारचीं पण अतिशय विस्तृत अर्शीं हीं शेतें असत. संस्कृत कवींची कदलीस्तंभाना उद्देशून एक ठराविक उपमा देण्याची वहिवाट आहे. त्यासाठीं शट-अल-अखव्या काठचीं शेतें अगदीच कुचकामाचीं ठरतील. केळीचे पान म्हटलें की, तें भोजनासाठी उपयोगांत आणतात ही कल्पना भोजनप्रिय भाणसाच्या डोळ्यांपुढे येईल. पण त्याही कार्यात त्या शेतां-तील झाडांचा मुळीच उपयोग होणार नाही. केरसुणी करण्याकडे तीं झाडे वापरतात. म्हणजे हीं सर्व खजुराचीं शेतें होतीं !

आवादानहून मोहमेरा हें दुसरे बंदर लागले. तें इराणचें अखेरचें गाव असल्याने तेयेही पुनः विशेष सूक्ष्मतेने सरकारी अधिकाऱ्यांची पहाणी झाली. त्यांनी म्हणजे अधिकाऱ्यांनी बोटीवरील उतारूची व मालाची तपासणी केली. माल व उतारू उतरल्यावर बोट पुढे निवाली आणि त्याच दिवशीं (गुरुवारी) सायंकाळीं पांच वाजण्याचे सुमारास बसरा शहराच्या 'मागील' (याचा

नुसते नांवाचे राजे

उच्चार मार्गिल किंवा 'माडकील' असाही करतात) बंदरांत ती दाखल झाली.

बसरा हें इराकमधील मुख्य बंदर. त्यासाठी नदींत येणाऱ्या बोटींना सोयीचा असा एक धक्का वांधला आहे. त्या भागास मार्गिल बंदर असें म्हणतात. शहराचा विस्तार, इतिहास व राजकारण इत्यादींची माहिती पुढील पत्रांत पाठवीन. कारण बंदरावरून पोलिस, डॉक्टर आणि कस्टम अधिकाऱ्यांच्या कचारींतून निस्टून मुक्कार्मीं पोहोचण्यास रात्र झाली. बंदरापासून शहर सात मैल दूर आहे.

—केसरी, ता. ५ फेब्रुआरी, १९२९.

(७)

राजे फैजल हे इराकच्या गादीवर आले ते स्वपराक्रमावर नव्हे. त्यांना मिळालेले आजचें सिंहासनही त्यांचें नाही. त्यांचा या प्रांतावर कोणत्याही प्रकारचा हक्क अथवा संबंध नाही. असें असूनही ते राज्यपदारूढ कसे झाले हें कोडे केवळ ब्रिटिश कुटिल कारस्थानाची ज्यांना पूर्ण माहिती आहे त्यांनाच उलगडेल. राज्यासनस्थ असून सर्व कारभार स्वतंत्रपणे चालविष्याची किंवा आपले म्हणणे तडीस नेण्याची खंबीर वृत्ति या इराकाधिपतींत नाही असें म्हणावें लागते. आपली सधःकालीन चैनीची जागा ज्या ब्रिटिश सत्रेच्या सहाय्याने ग्रास झाली आणि जिच्या आधारावरच आपण ती टिकवू शकू अशी त्यांची समजूत, त्या बलशाली सत्रेशी इराकनरेश अगदी नमून असले तर त्यांत अस्वाभाविक असें काय आहे ?

इतके झाल्यावर अनेक नांवांखालीं इंग्रज अधिकाऱ्यांच्या जाड्या पगारावर कायमच्या वर्ण्या लावून दिल्या जात आहेत. 'इराक अद्याप

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

स्वतःचा राज्यकारभार पहाण्यास असमर्थ आहे, 'अशी सवब सांगून अज्ञानाचें पालनपोषण करण्याच्या निमित्ताने इंग्लंडांतील बेकारी कमी करण्याचा हा उपाय आहे. महायुद्धानंतर तुर्कीं साम्राज्याचीं अनेक शकले होऊन तीं दोस्त राष्ट्रांनी आपसांत वाटून घेतलीं. त्यांपैकीं इंग्रज सरकारच्या वाढ्याला मेसापोटेमिया ऊर्फ इराक हा भाग आला. पण राष्ट्रसंघाचें लुडवुडणारे भूत हा भाग विनाकारण कोणासच पचूऱ्या देणारे नव्हते. तेव्हा भूतसमधादिकांस संतुष्ट राखण्यासाठी 'इराकवरील मँडेटरी सत्ताधारी' असें नातें अर्थातच वशिल्याने जोडून घेऊन नंगा नाच घालण्यास प्रारंभ झाला. त्याची थोडक्यांत कल्पना याची म्हणून एकदोन ठळक उदाहरणे देतो.

इराकचे एकंदर वारां लिवा (म्हणजे जिल्हे) आहेत. या प्रत्येकावर 'मुस्तरीफ' म्हणून कलेक्टरसारखा अधिकारी असतो. त्याने सर्व कारभार पहावा, पण त्याला आपले कर्तव्य शिकविण्याकरिता सल्लागार म्हणून एक ब्रिटिश 'हफसर' दिलेला आहे. महायुद्धाचे धामधुर्मात बसरा कावीज करण्यासाठी हिंदुस्थान सरकारच्या सहाय्याने केलेल्या अवाढव्य खर्चाचा सर्व बोजा आता इराकने सोसावा असे टुमर्णे ब्रिटिश सरकारने लावले आहे. सरकारी जुजवी इमारती त्या महागाईच्या काळांत लढाईच्या सोयीसाठी बांधलेल्या. त्यांचा भरपूर दाम या अशी मागणी किती स्वार्थसाधूपणाची आहे वरे? पक्का मारवाडी देखील इतकी अर्थलोलूपता दाखविणार नाही. पण याही पलीकडील पायरी म्हणजे लष्करी व पोलिस व्यवस्थेसाठीच इराकच्या वार्षिक उत्पन्नापैकी चतुर्थशाहून अधिक भाग सालिना पाहिजे असें सत्ताधारी इंग्रजांचे म्हणणे आहे. शिवाय युद्धकालांत कायमचा खर्च झाला, त्यासाठी पावणेदोन कोटि रुपये पाहिजेत ते निराळेच.

इराकवर टप्पलेले शत्रू

या पैशाच्या घासाधिशींत नेहमी वादविवाद होतात आणि ता. २१ जानेवारी रोजीं इराकच्या मंत्रिमंडळाने राजिनामा दिला असल्याने चिंताजनक परिस्थिति उत्पन्न झाली आहे. नियंत्रित सत्ताधारी राजा, वीस सरकारनियुक्त सभासदांचें वरिष्ठ मंडळ आणि जनतेचे अड्ड्यायशी प्रतिनिधी असणारें कायदे-कौन्सिल अशी राज्य-घटना इराकची आहे. प्रधानाच्या राजिनाम्याला कारणे वर्णाच आहेत. सर्व जगांत संचारणारें स्वातंत्र्याचें वारें कोण बंद करू शकणार आहे? इराकच्या प्रजेची विटंबना चालू आहे, तिचा हा प्रतिकार असून पुढील धोरण काय ठेवावें हा प्रश्न त्रिटिश सरकार आणि इराकचे राजकीय पुढारी या दोघांपुढे आहे. तृत वादाचा मुद्दा असा आहे की, इराकचे संरक्षण कोणाच्या हातीं रहावें? दयालू मावाप सरकारचें म्हणणे असें आहे की, जोपर्यंत स्वसंरक्षणाची जबाबदारी उचलण्याची ताकद इराकी लष्करास नाही, तोपर्यंत हें महत्त्वाचें कार्य त्रिटिश लोकांकडे च सोपविले पाहिजे. (कारण इंजिस, हिंदुस्थान इत्यादि मोठमोठे देश राखण्याचें काम तेच करू शकतात, इतरांना तें साधणार नाहीं).

इराकी प्रजेवर मुख्यतः हळा होतो तो इव्वन सौदच्या वहाबी लुटारून्चा किंवा हेज्दच्या अमलाखाली असणाऱ्या अखवान दरोडेखोरांचा. वाकी इतर भीति चोहो वाजूनीच आहे. एका वाजूस इराणी सिंह हातांत नंगी समशेर उगाळून बसला आहे, तर दुसरीकडे तुर्कांच्या नव्या मनूचा प्रवर्तक केमाल केब्हा हळा करील कोण जाणे अशा वृत्तीने इंग्रज त्याजकडे पहात आहेत. इतर लुटारू टोळ्या सोडल्या तरी, रशियाचा विळा व त्रिटिशांचा भोपळा यांचें सख्य काय आहे तें जगास माहीत आहे. या परचक्रांपासून आपलें संरक्षण करण्याची

मुसलमानी मुलखांतर्ली मुशाफरी

कुवत इराकी मंत्रिमंडळास नाही असें म्हणणे त्रिटिशांच्या फायद्याच्या दृष्टीने इष्ट असलें तरी, इराकी जनतेचा उपमर्द करणारें असल्याने कोणीही स्वाभिमानी प्रजानन तें सहन करणार नाही.

इन सौद हा कसेंही झालें तरी त्रिटिशांकाहून खंडणी (?) घेत होता. कांही कालपर्यंत मासिक ५००० पौंड वेतन म्हणून इंग्लंडच्या तिजोरींतून इन सौदला दिले जात होते, ही गोष्ट कागदोपत्रीं नमूद आहे. इराकी प्रजेची अपात्रता सिद्ध करण्यास या उपायाचा अवलंब त्रिटिश राज्यकर्त्यांनी केला तर तो कांही नवा प्रयोग नव्हे, अशीही भाषा येथील जबाबदार पुढारी वोलतात. इतकेंच नव्हे तर प्रस्तुतच्या अफगाणिस्तानांतील अराजकतेच्या मुलाईं यांचेंच कारस्थान असावें अशी समजत बहुतेकांची इकडे झालेली दिसते !

इ. स. १९२१ मध्ये इराकी राष्ट्रीय पक्षाच्या जोराच्या मागणीमुळे त्रिटिश अधिकाऱ्यांनी आपलें अंग थोडेसें काहून घेतलें आणि राज्यव्यवस्थेत इराकी किती वाकव झाले आहेत हे पहाण्याची इच्छा दर्शविली. काकतालीय न्यायाने अथवा अन्य कारणाने असेल, त्याच वेळेला वहावी लोकांचा इराकला फार त्रास झाला ! एक वर्षाच्या दीर्घ (?) प्रयोगानंतर ठरलें की, इराक राज्यकारभाराची धुरा वहाण्यास अजून लायक नाही ! तेव्हा अशा महत्त्वाच्या प्रश्नावर आता इराकी मंत्रिमंडळाने राजिनामा दिला तर तें आश्र्वय नव्हे.

दुसरीही एक बाब आहे. इंग्लंडचे म्हणणे असें की, “ तुमच्या संरक्षणासाठी आम्ही येथे जी व्यवस्था ठेवू तिचा खर्च इंग्लंडमध्ये तशी सोय करण्यासाठी येणाऱ्या खर्चापेक्षा जास्त येतो. उदाहरणार्थ, सैनिकांना पगार जास्त धावा लागतो; घरीं जाण्याचा खर्च, परकी भाषा शिकण्याचें वेतन, लग्नासाठी खर्च, पोरावाळांच्या शिक्षणाची

‘ इराकच्या कल्याणा इंग्लंडच्या—’

सोय, विशेष कामाचा भत्ता, एक ना दोन हजार लचांडे मागे लागून खर्च वाढतो. तो जास्त खर्चच तुम्ही था. नेहमीचा खर्च आपले कर्तव्य म्हणून इंग्लंड सोसण्यास राजी आहे. परंतु इराकची प्रजा इतकी वेढी आहे की, या प्रेमळ (सावत्र) आईचे अगदी रास्त असें साधें म्हणणेही ती मान्य करीत नाही ! ‘ आम्हाला तुमचे महागरे शिपाई नकोतच मुळी ’ असाच या अदूरदर्शी इराकी मंत्रिमंडळाचा हट्ट आहे ! मुलाने कांही धाडसी कृत्य करण्याचा विचार केला की, आंतडयाच्या पिळामुळे ल्याची माता त्यापासून त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करते. याचप्रमाणे इंग्लंडवर राष्ट्रसंघाने टाकलेल्या जवाबदारीची जाणीव त्या राष्ट्रांतील मुत्सद्यांना असल्याने इराकी राष्ट्रीय पक्षास उतावळेपणाचा व अविचाराचा हट्ट सोडण्यासाठी त्यांना किती तरी गोड भाषेत सांगण्यांत येत आहे. पण ते ऐकतच नाहीत त्यास काय म्हणावें ?

मंत्रिमंडळाचा आणखीही एक वादप्रस्त प्रश्न आहे. त्रिटिशांशी नातें जोडावयाचें तें कशा प्रकारचें ? इंग्लंडचें म्हणणें, आम्ही मॅंडेटरी सत्ताधारी आहोंत, तेहा आमच्याशी इराकी प्रजाजनानी मुलांप्रमाणे रहावें, आम्हांला ‘ आई ’ म्हणून संबोधावें. परंतु जाणल्या इराकी मंत्रिमंडळाचें मत अगदी वेगळे आहे. कांही अनपेक्षित करणांमुळे इराक व इंग्लंड यांचे नातें जुळलें असलें तरीही आम्ही तुम्हाला ‘ आई ’ म्हणून मानणार नाही, तुमचा आमचा वरोबरीचा संवंध आहे, असें ते म्हणतात ! साम्राज्यमदाने धुंद झालेल्यांना हें कसें रुचावें ? त्यांची इभ्रत आणि डामडौळ या वरोबरीच्या तहाने कमी नाही का होणार ? वरें, तह केला असला तरी तो किती वर्षे चालू रहावा हेंही ठरावयाचे रहातेंच. इंग्रजांचे म्हणणें, निदान पंचवीस वर्षे हें मॅंडेटरी नातें टिकावें, निदान वीस वर्षे तरी ‘ आपला हात जगन्नाथ ’ या वृत्तने रहाण्यास

मुसलमानी मुल्खांतली मुशाफरी

मिळावें. पण इराकी पुढाऱ्यांची यालाही मान्यता नाही. ते म्हणतात, फार तर चार वर्षे आम्ही तुमची देखरेख मान्य करू. पुढे मग आमचे आम्ही स्वतंत्र आहोत. ह्या वादाचे भिजत घोंगडे बरींच वर्षे चालून १९२६ मध्ये झालेल्या तहान्वयें पंचवीस वर्षे मँडेटरी सत्ता रहावी असें ठरले. पण त्यालाच एक पुस्ती अशी जोडली आहे की, इराक राष्ट्रसंघांत सामील होईपर्यंत अथवा पंचवीस वर्षे !

या व अशाच मतभेदांमुळे राज्यकारभार चालविणे अशक्य झाले व मंत्रिमंडळाने राजिनामा दिला. तो राजेसाहेबांनी स्वीकारला असून नवीन मंत्रमंडळ निवडण्याची खटपट चालू आहे. परंतु संरक्षणाचे खातें सर्वस्वीं राष्ट्रीय झाल्याविना कोणीही अधिकार घेऊ नये अशी सक्त ताकीद राष्ट्रीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी आपल्या अनुयायांना दिली असल्याने मंत्रिमंडळ बनविणे जरा कठीणच काम आहे.

—केसरी, ता. १२ फेब्रुआरी, १९२९.

(८)

देशपर्यटनाचा मोठा फायदा—देशाटन केल्यापासून होणाऱ्या अनेक लाभांपैकी एक मोठा फायदा सर्वतोमुखीं असलेल्या आर्येत गोवला गेला नाही हें आश्र्य होय ! शास्त्रग्रंथविलोकन होवो, पंडित-मैत्री घडो वा मनुष्यास चातुर्य येवो, दूरदेशीं गेल्याने स्वदेशप्रीति आणि आपलेपणा यांना जी अपूर्व भरती येते तिच्या इतके महत्त्व उपर्युक्त तिन्ही लाभांस नाही ! हिंदुस्थानांत पहावें तो हा हिंदु, तो मुसलमान, अमका खिश्वन, तमका वंगाळी, एक गुजराथी, दुसरा ब्राह्मणेतर असे किती तरी पक्षोपपक्ष वाढलेले दिसतात. केवळ आपल्या पक्षाचा नव्हे म्हणून एकमेकांचीं तोडे न पहाणारे लोक हिंदुस्थानांत आढळावेत

भेदाभेदांचा विसर

ही शोचनीय स्थिति आहे खरी. परंतु आपल्या जन्मभूमीची सीमा ओलांडून जरा बाहेर येतांच मनावर काय परिणाम घडून येतो तो लक्षांत घेण्यासारखा आहे. वसन्याचेंच उदाहरण देऊन असें सांगतां येईल कों, येथे आल्यापासून मुसलमान, खिश्वन, बंगाली व मद्रासी अशा सर्व प्रकारच्या हिंदी गृहस्थांनी इतक्या मोकळेपणाने आणि आपुलकीच्या भावनेने स्वागत केलें की, ही वृत्ति आंगं वाणण्यासाठी तरी सर्व हिंदी मंडळींनी एकदा परदेशगमन करावें असें वाटते! आपण सर्व हिंदमातेचीं मुले आहोत, आपणा सर्वांचीं सुखदुःखें एकच आहेत, ही जाणीव झालेली स्पष्टपणे दिसून येते. आणि हें मनांत विवल्यावर देशोद्धाराला काय उशीर? भिन्न भाषा व निरनिराळ्या जाती पोटजाती असूनही हिंदी प्रजेची एकी होऊ शकते हें दर्शविण्यास येथील उदाहरण पुरेसे आहे.

लोकमान्य टिळकांवरील अलोट भक्ति—कै. लोकमान्य टिळकांची योग्यता किती मोठी होती आणि राजकारणांत त्यांचे कार्य केवढे झाले आहे हें आता हिंदी प्रजेस ठाऊक असलें तरी इकडील प्रदेशांत रहाणाऱ्या एका खिश्वन गृहस्थांचे मत श्रवणीय, नव्हे वाचनीय आहे. “आजच्या हिंदी राजकारणाला प्रात झालेल्या महत्त्वाचे आदिकारण टिळक होत. हिंदुस्थानांतील खेरे मुत्सदी तेच होत. महात्मा गांधींस फार तर मोठे साधु पुरुष म्हणतां येईल. पण राजकारणांचे वास्तविक ज्ञान त्यांना नाही असेंच म्हणावें लागेल.” इत्यादि आशयांचे वोलणे ऐकून त्या गृहस्थांचे कौतुक करावें का आपल्या महाराष्ट्रांतील अत्यंत दैदीप्यमान अशा नररत्नाची थोरवी मुक्तकंठाने वानावी असें कोडे पडले! इराणांत वास्तव्य करीत असलेल्या एका महाराष्ट्रीय स्थापत्यविशारदांचे प्रातःकालीन वंदन

मुसलमानी मुलखांतर्ली मुशाफकरी

‘ तिळक श्री बालगंगाधरा ’ला असून रोजचें एक स्तोत्रच त्यांनी रचून ठेवले आहे. प्रतिदिवशी प्रातःकाळीं त्याचें पठण होतें !

इराणांत मराठी भाषा—मंडनमिश्राच्या दारांत असलेल्या शुकसारिकांचाही आपसांत वेदान्तांतील गहन तत्त्वांचा वाद चालत असे; आणि त्याच्या घरांतील चाकरमाणसेंही अशा प्रकारचा विवाद करीत असत असें सांगण्यांत येतें. मतितार्थ हा की, मंडनमिश्राच्या घरांत सदैव वेदान्ताचा अभ्यास व चर्चा चालत असल्याने आजूबाजूच्या मंडळीवर व वोलक्या पक्षयांवरही त्याचा परिणाम दिसून येई. या दंतकथेत कांही सत्य असो वा नसो, एक इराणी मुलगा ‘ धन्य शिवाजी तो रणगाजी धन्यचि तानाजी ’ हा पोवाड्याचा चरण म्हणत चाललेला पाहून तो खास कोणा तरी महाराष्ट्रीयांच्या सहवासांत आहे असें वाटले आणि त्याच्या वरोवर जाऊन आवादान येथील मराठी भाषाभाषींचा पत्ता लागला ही गोष्ट स्वानुभवाची आहे. वास्तविक इराणी जात म्हणजे ‘ अर्बुद ’ असें इतिहासावरून कळतें. त्यांची भाषा आपल्या मराठीपेक्षा अगदी निराळी. त्यांच्या संस्कृतीशी आपली संस्कृति मिळणारी नव्हे. असें असतां केवळ उदरंभरणार्थ राहिलेल्या या इराणी मुलास मराठी चांगलें बोलतां येऊ लागलें, इतकेंच नव्हे तर ‘ धन्य शिवाजी, ’ ‘ आनंदाचा कंद, ’ हीं मुलांचीं गाणींही मोठ्या आवडीने तो गाऊं लागला ! महाराष्ट्रीयांचें आवादानमधील घर शोधून काढण्याची खूण हीच की, त्यांच्या घरांतील काम करणारीं इराणी मुले मराठी गाणीं गात असतात !

हिंदुस्थानवाहेर हिंदु देवालय—स्वधर्मरक्षणार्थ इराण सोडून हिंदुस्थानांत आश्रयासाठी आलेल्या पार्श्वी लोकांचा इतिहास सर्वविख्यात आहेच. त्याच इराणांत मुसलमानी अंमलाच्या एका मोठ्या

इराणांतील श्रीकृष्णमंदिर

शहरांत श्रीकृष्ण भगवंताचें देऊळ आहे. ही गोष्ट प्रथमतः अविश्वसनीय चाटेल, पण आबादानमधील एका भागांत—

अंतकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् ।

यः प्रयाति स मङ्गावं याति नास्त्यत्र संशयः ॥

हा भगवद्गीतेतील श्लोक शुद्ध संस्कृतमध्ये एकही चूक न करितां सोनेरी अक्षरांनी लिहिले ला पाहून किती आनंद वाटला असेल याची कल्पना परदेशीं रहाणारांनीच करावी. अगोदर भगवद्गीता हा ग्रंथच असा की, स्वग्रामीं असतांनाही तो वाचला तर अपूर्व आनंद होऊन मन उल्हसित होतें. मग यावनी राज्यांत आपल्या धर्माचा अनुयायी देखील मिळणे दुष्प्राप्य असतां श्रीबालकृष्णाची मूर्ति, सर्व देवळाचा थाट आणि औचित्यपूर्ण असें वातावरण पाहून नाना विचार मनांत आले ! आबादान येथील घासलेट तेलाच्या कारखान्यांत काम करणारे दोनतीन हजार मजूर हिंदु आहेत आणि त्यांनीच स्वधर्माभिमानाने प्रेरित होऊन हें देवालय बांधलें आहे. नित्यशः तुलसीरामायण किंवा दुसऱ्या हिंदी कवनांचें प्रवचन येथे चालू असतें. प्रमुख सणही मोठ्या समारंभाने आणि भक्तिभावाने पार पाडले जातात.

इराणी सरकारचा विचित्र निर्बंध—आबादानला जाऊन येण्यापुरताच इराणी प्रांताशी संवंध आला, तरी तेवढयाच अल्पावधींत तिकडील मोंगलाईची थोडीशी कल्पना आली. पासपोर्टचे बावर्तींतील निर्बंधाचें वर्णन मागील पत्रीं दिलेंच आहे. पण त्यावरही ताण करणाऱ्या नियंत्रणाचें हसूं आल्याशिवाय रहाणार नाही. इराणी राज्यांतून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची झडती घेण्यांत येऊन कांही पत्रव्यवहार त्याचेजवळ आहे की नाही हें कसोशीने पहातात. राजकीय उलाढाळींना भिऊन किंवा त्यांना आला घालण्यासाठी ही तपासणी

मुसल्मानी मुलखांतली मुशाफरी

असेल असा कोणाचा तर्क जाल्यास तो सपशेल चुकीचा ठेरेल ! पोस्टाचें उत्पन्न बुऱ्यू नये म्हणून हा खटाटोप केला जातो. कोणाही प्रवाशाजवळ पोस्टाने पाठविण्याजोगा पत्रव्यवहार सापडतां कामा नये. सापडल्यास दंड थावा लागतो असा निर्बंध आहे. मेहेरबानीची गोष्ट इतकीच की, ओळखपत्र फक्त उघडया पाकिटांतून बरोबर नेण्याची सवलत इराणी सरकारने ठेवली आहे ! असें असतांना देखील इराणी पोलिस अधिकाऱ्यांनी माझ्या सामानांतील ‘केसरी’चे अधिकारपत्र ज्या कोऱ्या पण उघडया पाकिटांत घाळून ठेवले होते तेवढेच काढून घेतले आणि दंड भरण्यास अमुक ठिकाणीं जा असा अविचारी हुक्म फर्माविला ! पोलिस शिपाई ते पत्र घेऊन वसला आणि ‘कसा चोर पकडला’ या यशस्वी मुद्रेने मजकडे पाहून हसूं लागला. तेथील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जाऊन त्यांना भेटल्यावर माझ्या हातून काय गुन्हा घडला हे मला कळले ! कारण पोलिस इतर कांही न वोलतां मागे फिरा असेंच सांगत होता. वरिष्ठ अधिकारी जरासा समजूतदार दिसला, म्हणून त्याला ते पत्र उघडून वाचून दाखविले. त्याच्या वरची तारीख दाखवून त्याची खात्री करून दिली की, हे कांही इराकमधील किंवा दुसऱ्या प्रदेशांतील व्यक्तीस उद्देशून लिहिलेले पत्र नसून माझे अधिकारपत्र आहे, ते मला सदैव बरोबरच वाळगावे लागते. परंतु प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही हार खावयास लावणारी त्याची विद्रृत्ता होती. त्याचें कांही केल्या समाधान होईना. पाकिटांत घातले की, ते पत्र पोस्टांत जाण्यास योग्य ज्ञालें, ही त्याची ठाम समजूत दिसली. पण आणखी वाद घातल्यावर स्वारीने मोळ्या मनाने पुढे जाण्यास परवानगी दिली आणि पुनः अशीं पत्रे जवळ न ठेवण्याची सूचना मोठ्या सावधांगिरीने आणि अधिकारयुक्त वाणीने

परजीवोपर्जीविजनांची ओरड

दिली. पोस्टखात्याचें उत्पन्न वाढविण्याची ही खाशी युक्ति आहे खरी, पण त्यासाठी ठेवावे लागणारे पोलिस किंती पगार खातात कोण जाणे ! असो.

वाहनें उजव्या वाजूनें हाकावीं—इराक आणि इराण हीं क—ए—चा भेद असलेलीं राष्ट्रे अगदी जवळ जवळ आहेत. म्हणून त्यांचा एकमेकांशी स्वेहसंबंध तर आहेच, पण इतरही आणखी कांही बावींचा प्रतिघ्वनी एका देशांत उठला की, तो दुसऱ्या देशांतही ऐकू येतो. उदाहरणार्थ, इराणांत सर्वत्र वाहनें उजव्या हातानें चालवावींत असा नियम आहे. फेब्रुआरीच्या १ तारखेपूर्वी इराकांत हिंदुस्थानप्रमाणेच डाव्या वाजूने गाडी हाकण्याचा निर्बंध होता. पण तुकताच तो इराणप्रमाणेच करण्यांत आला आहे. इराणांतून इराकांत किंवा इराकांतून इराणांत प्रत्यही मोटारींची जा—ये चालू असते. रस्त्यांतून वाहनें नेण्याचे परस्परविरोधी नियम असल्याने दोन्ही देशांत अनेक अपघात होऊं लागले आणि म्हणून सर्वत्र एकच निर्बंध असणे इष्ट वाटल्याने या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून इराकांत वाहनें उजव्या वाजूने जावीं असें जाहीर करण्यांत आले.

यांत अगदी साध्या सोईची व सुरक्षिततेची बाब असली तरी व्यापारैकदृष्टीने जगांतील लोकांना लुबाडणाऱ्या ‘द्वीपस्थां’च्या नाकाळा मिरची झोंबली. इंग्लंडांत बनलेल्या मोटारगाड्यांना अतःपर मुळीच मागणी येणार नाही अशी ओरड किल्येक दूरदृष्टीच्या व्यापाऱ्यांनी चालविली आहे. इंग्लंड आणि हिंदुस्थान हे दोन देश वगळल्यास जगांतील बहुतेक सुधारलेल्या राष्ट्रांत उजवे वाजूने वाहनें नेण्याची रीत असल्याने त्यांना सोईस्कर अशीच मोटारींची रचना केलेली असते. म्हणजे हाकणारा यांत्रिक डावे वाजूस वसतो. हिंदुस्थानांत डावे वाजूने

मुसल्मानी मुल्हांतली मुशाफरी

जावयाची असा निर्बंध असल्याने खास हिंदी राष्ट्रासाठी यांत्रिक उजव्या हातास बसावा अशी सोय अमेरिकन मोटारवाले करीत असतात. इंग्रज मोटार कारखानदार केवळ डाव्या हाताने मोटार हाकणाऱ्यांच्या सोयीच्याच गाड्या बनवितात आणि अगदी इंग्लंडच्या कृपाळत्राखाली नांदणाऱ्या इराकने हा नवीन नियम स्वीकारून अप्रत्यक्ष रीत्या इंग्रज गाड्यांवर वहिष्कारच पुकारला आहे, असें स्वार्थी व्यापारी म्हणू लागले आहेत. तें कांहीही असो, आता मध्यआशियांत एकच नियम सर्रास चालू आहे हें जनतेच्या दृष्टीने सोईचे आहे यांत शंका नाही.

रुक्ष प्रदेशांत प्रेक्षणीय स्थळांचा अभाव—इराकमध्ये काय पहाण्यासारखें आहे? असा प्रश्न केल्यास पुराणवस्तुसंशोधनखात्याने उकरून काढलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांशिवाय दुसरें कांही नाही असेंच उत्तर मिळेल. पण कोठे नयनमनोहर सृष्टिशोभा किंवा चित्ताकर्षक देखावे आढळावयाचे नाहीत. दृष्टीस साजरें होण्यास डोंगर अवश्य पाहिजेत आणि त्यांचीच येथे फार उणीव आहे. वृक्षराजीविषयी बोलावयाचें म्हणजे खजुरीशिवाय दुसरें झाड दिसेल तर शपथ! नदीचें पात्र हिंदूना पवित्र वाटतें आणि नुसरें नांव घेतलें तरी पुरे, अनेक धार्मिक संस्कारांचा आणि पौराणिक कथांचा संदर्भ ज्ञानचक्षुं-पुढे उभा रहातो. तसा कांहीच प्रकार हिंदुस्थानवाहेरील नद्यांचा नाही. तेव्हा त्यांच्याकडे तासच्या तास पहात राहिलें तरी मनावर काय परिणाम घडणार? तैप्रीस व युफातीस यांचा संगम झाल्यावर शट-अल-अरब या नवीन नांवाने त्या जोडनव्या इराणी आखातांत पडतात. तीच शट-अल-अरब बसण्यास आहे. नदीपासून पुष्कल आडवे कालवे सर्व शहरभर आंत काढले आहेत आणि ठिकठिकाणी ते ओलांडण्यासाठी पूल बांधलेले आढळतात व त्यांत लहानशा होण्या

इराकी जनतेचा पोषाक

असतात. नदीची मौज दोन प्रकारची आहे. एक तिची खोली आणि दुसरी म्हणजे समुद्रापासून सत्तर मैल आंत असतांही या नदीस समुद्राला येते तशी भरतीओहटी रोज ठराविक वेळी येत असते ! पण नदीचे पाणी गोडेंच आहे. नदींत शार्क नांवाचे मोठमोठे मासे असल्याने आंत कोणत्याही कारणाने पडतां येत नाही. शिवाय मोठ्या कालव्यांत देखील अत्यंत गलिच्छ पाणी असते आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरते.

जनरीत, आरोग्य आणि स्वच्छता:—बसव्यांत कोठही गटारे नाहीत ! डेनेजचे काम अद्यापि सुरु झाले नसून त्याच्या अभावी वातारण अस्वच्छ असते. हा इकडील प्रांतांचा पावसाळा ! मधूनमधून पाऊस पडला म्हणजे सर्व शहरांत चिखल होतो आणि मग घाणीचा सुकाळ माजतो. अरब म्हणजे अगोदरच गलिच्छ आणि अमंगळ लोक. त्यांत इकडील यंडीचे निमित्त मिळाले की, सहा सहा महिने त्यांना स्नान मिळत नाही, इतकेच नव्हे तर एकदा आंगांत घातलेला कपडा बदलण्यास सुद्धा रिकामपणापुढे फुरसत मिळत नसाची असे दिसते. त्यांच्या निर्लज्जपणाने प्रथमतः किळस येते. पण आपला कांही इलाज चालत नसल्याने आपणही अशा कोडगेपणास रुळत जातो.

इराकी प्रजेंत अरब, यहुदी (ज्यू) व खिस्ती या तीन निरनिराळ्या लोकांचा भरणा आहे. हे तिन्ही वर्ग गौरवणीय आहेत आणि विशेषतः ज्यू किंवा खिस्ती साहेबी पोषाकांत असले म्हणजे अगदीं विलायती दिसतात ! अफगाणिस्तानांत युरोपियन वेष सक्तीने लादण्यांत आला असतांही लोकांनी तो मानला नाही. पण इराकमध्ये कोणीही जब्रदस्ती केली नसली तरी प्रजाजनांनी आपण होऊन त्या परकीय परिधानाचा स्वीकार केला आहे. अर्लीकडे मात्र, इराकी टोपी वेगळ्या पद्धतीची आहे ती वापरली जाते. नेपोलियन बोनापार्टची एक विशिष्ट टोपी

मुसल्लमानी मुलखांतर्ली मुशाफरी

बहुतेकांच्या परिचयाची असावी. कारण त्या टोपीवरूनच तो ओळखला जातो. तशाच प्रकारची टोपी इराकी लोक घालतात. फरक इतकाच की, नेपोलियनची टोपी आडवी होती आणि इराक्यांची उभी असते!

—कैसरी, ता. २६ फेब्रुआरी, १९२९.

(९)

बायकांचा बुरखा—इराकांत खियांच्या वेषपद्धतींतही पुष्कळ प्रकार आढळतात. बुरख्याची चाल इस्लामानुयायी खियांत पूर्वी-प्रमाणेच आहे. आणि वरपासून खालपर्यंत काळ्या डगल्यांतून हिंडणारीं भुतें रस्यांत पुष्कळ दृष्टीस पडतात. खीजात्यनुरूप विनयाचें हें घोतक म्हणावें तर रस्यांत उभे रहाणारांस वेशक घका देऊन पुढे जाण्याचा अशा काळ्या वस्त्रांतर्गत व्यक्तींचा सराव असावा असें वाटतें. किंवेक वेळां काळ्या बुरख्यांतून गौरवर्णीय अर्धी मुखचंद्र डोकावतांना दिसतो; पण कोणाची चाहूल लागली की, लगेच तो कृष्णमेघाखाली दडतो. यहुदी लोकांतही बुरख्याची चाल आहे, पण ती कमी प्रमाणांत. गुडव्यापर्यंतचे झगे, तलम पण कातऱ्याच्या रंगाचे मोजे, कापलेले केस, रंग फासलेली मुद्रा इत्यादि पाथिमात्य वेषशास्त्रांतील आधुनिक प्रकारांचें हुवेहूब अनुकरण ज्यू खिया करतात; पण त्यांत पौर्वत्यांचें वैशिष्ट्य कांही तरी असतेंच. विवाहादि समारंभप्रसंगी आपल्या खियांत बनारसी शाळ पांघरण्यास घेण्याचा रिवाज असतो. तसाच एक जाडा रेशमी पण जरीचें काम केलेला शाळ ज्यू खिया घेऊन रस्यावर हिंडत असतात. तोंडावर सावली पाढण्यासाठी एक काळ्या कापडाची चार बोटे लांबीरुंदीची पट्टी कपाळावर बांधलेली

आफ्रिकेतील हुंडीचा वुरखा

असते. हा अवशिष्ट राहिलेला काळा वुरखा होय ! वाकी त्यांचा शालूच असा असतो की, त्याखालचे इतर कोणतेही कपडे प्रेक्षकांच्या दृष्टीस पडत नाहीत.

खियांचीही अशाच पद्धतीचा वेष असून वुरखा जवळ जवळ नसतोच म्हटलें तरी चालेल. ही वुरख्याची चाल सौंदर्य लपविण्यासाठी म्हणजे सुस्वरूप ललना कोणाच्या दृष्टीस पडू नयेत म्हणून प्रचारांत आली असावी असा तर्क आहे. पण अगदी खास आफिकेच्या हुंडी'लाही वुरखा का लागावा ? या प्रश्नाचें नीट उत्तर देतां येत नाही. अरवस्तानांत आणि इराणांत पूर्वी हवशी गुलामांचा फार प्रचार असे. घरगुती चाकर नोकर हे आफिकन नीग्रो असावयाचे असा श्रीमंतांचा थाट ! पण सध्या गुलामगिरीचे उच्चाटन झाल्यापासून पूर्वीचे गुलाम आता स्वतंत्र नागरिक झाले आहेत. अशा नीग्रो खिया देखील वुरखा घेऊन रस्त्यांतून जातात. तें पाहून आणि मधून मधून त्यांचें तोंड अर्धवट वाहेर निघतें तेव्हा वुरख्याच्या कापडाशी सामना देणारा वर्ण पाहून या चालीचे वैश्यर्थ्य लक्षांत येतें. कांही स्थानिक नागरिकांनी असें सांगितलें की, लहान मुलें अशा राक्षसी स्वरूपास पाहून भितात, तेव्हा इतर खियांनी पडघाची चाल सोडली तरी चालेल, पण नीग्रो खियांनी सोडू नये असें आम्हांस वाटते !

गौरवर्णीय लोकांत नीग्रो लोकही मिसळलेले आहेत. अरबापेक्षा ते हुषार यात शंका नाही. तांदुलाच्या ढिगांत काळे खडे जसे स्पष्टपणे निवडून काढतां येतात तसेच इराकी प्रजाजनांपैकी नीग्रो वेचून काढणे सोर्पे आहे. हरतऱ्हेचीं उदरभरणाचीं कामे मोठ्या इमानेंइतवारे करण्यांत नीग्रो पुढे आले आहेत असें दिसतें. शाळेत मोठ्या शहाण-पणाने ल्यांनी वरच्या जागा पटकाविल्या असल्याचें दिसून आले.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

खजूरखजुरीचा विवाह—इकडील प्रदेशांत खजुरीशिवाय झाड दिसावयाचें नाही असें मागे म्हटलेंच आहे. फांद्या फाटक्या, खवल्यांनी भरलेले खोड असें या वृक्षाचें थोडक्यांत स्वरूप वर्णन करतां येईल. पेण चिखलांत रुतलेले असें हें रुक्ष प्रदेशांतील विदूप झाड प्रणय-पंकांत किंती खोल गेलेले असतें याची बाह्यात्कारी कोणांस कल्पनाही यावयाची नाही. आपल्या रुठीनुसार दरवर्षी तुळशीचा विवाह श्रीकृष्णाशी लावतात. संस्कृत कवींच्या संकेताप्रमाणे अशोक आणि बकुल या वृक्षांस पुष्पप्रसूतीपूर्वी ढोहाळे लागतात. या गोष्ठी आपल्या परिचयाच्या असल्या तरी खजुरीच्या झाडांच्या इतका रंगेलपणा दुसऱ्या कोणत्याही वनस्पतींच्या आंगीं नसावा असें वाटते ! पोपयाच्या नर व मादी अशा दोन जाती असतात. तसाच प्रकार खजुरींतही आहे. प्रतिवर्षी खजूरवृक्षाचा विवाह करावा लागतो. आणि एका खजुराला बारा बारा खजुरी खियांची आवश्यकता असते. खजुरीच्या मळ्यांत गेल्यास तेरा तेरा झाडांचा एक एक गट केलेला दिसेल. त्यांपैकी एक डझन खिया व एक पुरुष. हा विवाहकालही ठरलेला दिसतो. खजुरीला फले येण्यापूर्वी खजुराचीं फुले घेऊन तीं खजुरीवर शिंपावीं लागतात. दोन्ही प्रकारच्या झाडांना मोंहोर आला म्हणजे तीं उपवर—नव्हे विवाहास योग्य—झालीं असें समजतात आणि मग वर सांगितल्याप्रमाणे खजुरांवरील फुले खजुरीवर शिंपणे हा समारंभ म्हणजेच ‘खजूर—खजुरी’ विवाह होय ! हा मंगलदायक प्रसंग घडवून आणला नाही तर खजुरीला फलेच येत नाहीत आणि आलींच तर अगदी खुरटीं व कच्चीं रहातात असें सांगतात.

हिंदुस्थानांत जाणारा सर्व खजूर वहुधा कच्चाच काढतात. त्यामुळे चांगला खजूर कसा असतो याची यथार्थ कल्पना हिंदी लोकांना

अरबांचा आहार

कशी येणार ? खजुरच्या विया अगदी मऊ असून मधांत भिजत घातल्याप्रमाणे दिसतात आणि आंतील वी फारच लहान असते. सर्वांत अधिक खजूर हिंदुस्थानांत व इतरत्र पाठविणारे बंदर म्हणजे वसन्याचें आहे. आपल्याकडे द्राक्षांच्या मळ्यांना जसें महत्त्व तसेंच इकडील खजुरच्या शेतांना. भाकरीबोरवर कांदा किंवा तिखट खाण्याचा आपल्या देशांत कुणवी लोकांचा प्रघात असतो, तसाच इकडे खजुराचा उपयोग केला जातो. ‘कांदा-भाकर’ अथवा भाजी-भाकरी म्हणण्याएवजी इराकमध्ये ‘खजूर-खबूस’ असें म्हणतात. नुसत्या खजुरावरही गुजारा करणारे पुष्कळ लोक आहेत.

अरबांचे भोजन आणि खाद्य पदार्थ—खजुराखेरीज महत्त्वाचें असें पीक इकडे नाहीच. गहू, तांदूळ येथे होतात; पण विशेष नाही. नेहर्माचें अरबी खाद्य म्हणजे गव्हाची रोटी. तिला ‘खबूस’ म्हणतात. कणिक आंबवून भर्टीत भाजून काढलेल्या भाकऱ्या असतात, त्यांला खबूस अशी संज्ञा प्राप्त होते. तिचा आकार साधारणपणे मोठ्या ताटाएवढा असून लहान लहान फुगे वर जमलेले दिसतात. एका बाजूस पांढरे तीळ केव्हा केव्हा लावण्याचा प्रघात आहे. खबूसचा विशेष हा की, त्याच्या बरोबर दुसरें कांही तोडीं लावणे नसलें तरी चालतें, आणि ही रोटी दहापंधरा दिवस सहज टिकते. आंबवून केल्यानें ती पचनास हलकी असते, बाजारांत हे खबूस विकत घेतांना गिझाइकाच्या मनांतच किती वेळ घोळ पडतो. कारण आपल्याकडे वर्तमानपत्र विकत घेण्यापूर्वी एखादा फुकट्या वाचक जसा सर्व उघडून महत्त्वाच्या वातम्या वाचन नंतर पूर्ववत् घडी करून तें विकणाऱ्या पोरास परत करतो, तसेंच सर्व गिझाइकांचें चालतें. वाटेल त्याने यावें, पसरून ठेवलेल्या खबूसांना उचलावें, हात फिरवून पहावा, वास

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

ध्यावा आणि नको असल्यास तो टाकून चालूं लागावें हा प्रकार नेहमीचाच असतो. उषें व खरकटें म्हणजे काये याची या प्रांतांतील लोकांस माहितीच नाही. सव्यसाची वीर आपण पुराणांतरीं ऐकतों. भोजनांत इकडे सर्वचजण सव्यसाची असतात, इतकेंच नव्हे तर फक्त एकाच हाताने जेवणाराचा दुसरा हात तुटला आहे की काय अशा संशयी मुद्रेने त्याकडे इतर लोक पहातात. मुसलमानी रीतिरिवाजानुसार सर्वांचे भोजन एकाच पात्रांत होतें, तेव्हा शुद्धाशुद्धतेची भावना येणार कोठून ?

सर्वच लोक मांसाहारी आहेत. मंडईतून मेथीची किंवा कोथिबिरीची जुडी आपण हातांत घरून आणूं तसें इकडे मांस हातांतून उघडेंच्य उघडें नेतात. नर्दीतील मासेही रस्त्यांतून, काकड्या विकतात तशा निर्विकार मनाने विकण्यासाठी येतात. आणि ओला नारळ फोडून विकण्याकरितां ठेवतात. तसेंच कोंबडीं, बदके भाजून उकडून तयार अशीं विकणारे घेऊन हिंडतात ! भाजीपाला वहुधा कच्चाच खाण्याची अरबांची रीत आहे. त्यांना मिरचीचा उपयोग लढाईनंतर कळूं लागला आणि तोही हिंदी सैन्याने दाखविला तेव्हा ! किती तरी फळें, भाज्या आणि धान्ये हीं युद्धोत्तर काळांत अरबी शेतकऱ्यांनी इराकांत लावण्याचा प्रघात पाडला ! दूधदुभतें हें उंट, गाढवी, शेळ्या यांचे मिळेल तेवढेंच ! तेव्हा लोणी, तूप असे स्निग्ध पदार्थ विपुलतेने त्यांच्या नशिवीं कोठून असणार ? चहाचें व्यसन त्यांचें जवर आहे, पण तो चहा विनटुधाचा असतो आणि तो केव्हा ध्यावयाचा याला कांहीच निर्बंध नाही.

अरबांचे अल्यंत आवडतें ठिकाण म्हणजे कॉफीगृह. एखाद्या मोठ्या सभागृहाप्रमाणे विस्तृत असें हें पेयागार माणसांनी सदैव गजबजलेले

भारुकर्लींतील भांडीं

असतें. नुसतें चहा किंवा कॉफी पिण्यासाठींच लोक येथे येतात असें नव्हे, तर नाना प्रकारचे टेवलावरील खेळ खेळणे, व्यापार-धंद्याच्या किंवा रोजच्या व्यवहारांतील गुजगोष्टी वोलणे, राजकारणाची चर्चा करणे, चकाट्या पिटणे, खलबतें करणे इत्यादि अनेकविध हेतूनी प्रेरित होऊन सर्व प्रकारचे नागरिक तेथे येऊन बसतात. बसत्याचा शोअरवाजार अशा एक पानगृहांतच आहे ! पानगृहाची विशिष्ट खूण म्हणजे तेथे फोनोप्राफचेंगाणे रात्रंदिवस चालू असावयाचें.

चहाकॉफीचें व्यसन—चहा पिण्याचे कप, बशी व चमचा हीं तिन्ही उपकरणीं अरवांसाठी म्हणून मुदाम बनविलीं जातात असें दिसतें. बशी चिनीमातीची असून साधारणपणे तळहातापेक्षा मोठी नसते. कप हा काचेचा असतो. पण त्यांत फार तरतीन घोट चहाचा ‘काढा’ मावेल इतका तो मोठा वापरतात. आणि चमचा पितळेचा असून संध्येच्या पर्ळींत मावेल इतके पाणी काढण्यास तसे चार चमचे घ्यावे लागतील या आकाराचा तो असतो. धिप्पाड आणि बळकट अशा अरवांना हे सर्व संच मुळीच शोभत नाहीत; पण ही त्यांची फार जुनी रीत आहे. कॉफीचा कप म्हणजे लहान मुळींच्या खेळां-तलाच आहे असें वाटतें. कॉफी नुसतीच—दुधाशिवाय—घ्यावयाची. चहाची व कॉफीची वेळ ठरलेली असते. पण रात्रंदिवस हें सत्र चालू असतेंच ! खाणे थोडें आणि मचमच फार अशी आपल्याकडील म्हण इकडील प्रघातावरून पडली आहे की काय अशी शंका येते. खाद्य-पेयांच्या पदार्थांचा या प्रांतांत दुष्काळच आहे, म्हणून काय गमतीचा संगम होतो पहा. स्विकर्लंडमधील गोठलेलें दूध, फान्समधील साखर, हिंदुस्थानांतील चहा, जपानांतून आलेली उपकरणीं आणि पदार्थसेवन करणारे अरवस्तानांतील रहिवासी. भाजीपाल्यांचीहीं

मुसल्मानी मुलखांतली मुशाफरी

अडचण असल्याने हॉलंडमधील सोललेली मटार येथे अगदी ताजी अशी मिळते आणि रोजच्या जेवणांतही लिंबूपूलच्या मिठावाचून चालत नाही.

सुरापानाची चंगळ—आचारस्वातंत्र्य दिलें तर इंग्रज लोक काय करतील ? आकंठ मदिरासेवनाविना त्यांना दुसरे कांहीच प्रिय नसल्याने ‘वाटलीवाई’चे साम्राज्य माजेल हेंच त्याचे उत्तर. इराकांत या प्रकाराला पुष्टिदायक असा पुरावा मिळतो. इंग्रजी सैन्याधिकारी युद्धकाळीं व तदनंतर येथे आले; तेव्हा त्यांची मनसोक्त चैन चालावी म्हणून ठिकठिकाणी विलायती दारूचे गुत्ते उघडण्यांत आले; आणि हल्लीही बसव्यांत वाटलीवाईचींच दुकानें अधिक आढळतील ! सुरापानाचे वेड येथे इतके बोकाळले आहे की, घराच्या मागे परसांतल्या वांगेत झाडाभोवती आले करण्यासाठी विटा किंवा दगडांचा उपयोग करतात तसा रिकाम्या दारूच्या वाटल्यांचा उपयोग केलेला या विभागांत दिसून येतो ! रिकाम्या वाटल्यांचा उपयोग काय करावा ही पंचाईत अजूनही इकडे सर्वत्र भासत आहे. जर्मन शास्त्रज्ञांना विचारले पाहिजे !

—केसरी, ता. ५ मार्च, १९२९.

मुक्काम तिसरा : आबादान

(१०)

“ किंसुखमप्रवासगमनम् ” असें भर्तृहरीने का म्हटले असावेहैं वसन्याहून इकडे येतांना उत्तम प्रकारे मनावर विवले ! वसरा व आबादान यांमधील अंतर फार तर पन्नास मैल असेल. नेहमी मोटारींची जा—ये चालू असते; तरीही त्रास व अडचणीनीच मनुष्य बेजार होतो. याचें कारण म्हणजे हीं दोन्ही गावें भिन्न भिन्न राज्य-सत्तेखाली आहेत हैं होय. इराकी राज्यांत वसरा शहर मोडते व आबादान इराणी अमलांतले आहे. इराणमध्ये कोणाही प्रवाशास इराकांतील शहराहून जाणे झाल्यास देवी काढल्याचा व प्लेगची लस टोचून घेतल्याचा असे दोन दाखले मिळवावे लागतात. थोडक्यांत सांगावयाचें तर असें म्हणतां येईल की, देवी काढवून घेऊन इनोंक्यु-लेशनही करून घ्यावें लागते ! हैं दुहेरी विकतचें श्राद्ध फुकटांत पदरांत पडते ही त्यांतल्या त्यांत समाधानाची गोष्ट आहे. पण लस टोचतांना आपल्याकडे जितक्या काळजीपूर्वक स्वच्छतेची खवरदारी ठेवली जाते तितकी इकडील प्रांती घेत नाहीत असें दिसते. उदाहरणार्थ, प्लेगची लस टोचण्यापूर्वी पिचकारी व सुई उकळ्या व्हैसलीनने इतरत्र धुतात. परंतु ही दक्षता वसन्यास मुळीच वाळगली गेली नाही. उलट गंजलेल्या सुया उपयोगांत आणाव्या लागल्या ! महाराष्ट्रांत व कर्नाटकांत पूर्वी प्लेगचे वेळीं उडालेल्या कहरासही कारण अशा प्रकारचा निष्काळजीपणाच होता हैं ठाऊक असल्याने आपणांवरही काय प्रसंग येईल कोण जाणे अशा भीतीनेच दोन तीन दिवस मी ग्रस्त होतों. पण सुदैवेंकरून कांहीही झाले नाहीं.

मुसल्मानी मुलखांतली मुशाफरी

दोन्ही दाखले मिळवून इराकी अधिकाऱ्यांकडे गेल्यावर त्यांनी इराणांत जाण्यासाठी इराक सरकारची संमति असल्याविना त्या परवान्यास किंमत नाही, म्हणून इराणी वकिलाचा त्यावर शिक्कामोर्तव मिळविला. दोन्ही वेळांस अर्थातच सरकारला 'दक्षिणा' ही बाबी लागलीच. इतके होऊनही भागले नाही. मोटारींतून प्रवास करीत असतां, प्रथमतः इराक सरकारचे व नंतर इराणी सरकारचे अधिकारी येऊन त्यांनी सामानसुमान उघडून पाहून पासपोर्टवर आपापल्या सहा केल्या.

वसन्याहून आवादानला जाण्याचे रस्ते दोन; एक, शट-अल-अरब नदींतून होड्यांतून जाण्याचा आणि दुसरा, भूमार्गाने मोटारींतून जाण्याचा. दुसरा मार्ग सोयीचा आहे. कारण तो प्रवास त्वरेने आटपतो. परंतु त्रास इतकाच की, दोनदा नदी ओलांडावी लागते. आवादान हें वेट आहे. वसन्याहून नदीपार होऊन दुसन्या तीरीं आल्यावर मोटारींत वसून मोहोमेय्याला जावयाचे होतें. सुमारे पंचवीस मैलांचा प्रवास अत्यंत रुक्ष अशा वाळवंटांतून करावा लागतो. मृगजलाने हरिणांची तर फसवणूक होईलच. पण अगदी ज्ञानी मनुष्येही त्या आभासाला भुलतात हें आश्र्य ! इतके हुबेहुब जलसंचय दृष्टीस पडतात. नदीकडे न पहातां इतर कोणत्याही दिशेला पाहिले तर अगदी सपाट मैदान आढळेल. एक हिरवी गवताची काढी देखील दृष्टिथांत यावयाची नाही. मग वृक्षराजीची गोष्ट कशाला ? हें रण उन्हाळ्यांत रखरखीत वाटतें आणि पावसाळ्यांत नेहमीचा चोखाळलेला रस्ता सोडून दुसरीकडे गेल्यास 'महापंके' निमग्न झालेल्या कर्पूरतिलकाप्रमाणे अवस्था होते. या चिखलांत उंटच्या उंट गडप होतात असें सांगतात ! मोहोमेरास आल्यावर पुनः शट-अल-अरब

भूमातेचा लोखंडी शृंगारसाज

ओलांडून आवादान बेटांत प्रवेश करावयाचा व मोटारमधून सुकार्मी यावयाचे असा हा चढउताराचा प्रवास आहे. नदीवर पूल कोठेही नसला तरी, लहानमोठ्या होऱ्या इकडून तिकडे सारख्या येरझारा घालीत असल्याने काळक्षेप न होतां पैलतीरी जातां येते.

इराणांत घासलेट तेलाचा साठा विपुल आहे आणि तें खणून काढून शुद्ध करण्याचे काम एका विलायती कंपनीस मिळालें आहे. त्या सर्व प्रचंड कारखान्याचेंच गाव म्हणजे आवादान होय. अँग्लो-पर्शियन ऑँइल कंपनीच्या कारखान्यामुळेच आवादान हें गाव वसले असें म्हणण्यास प्रत्यवाय नाही. कारण आवादानची वस्ती सुमारे ७०,००० असून ती बहुतेक सर्व त्या कंपनीच्याच कामगारांची व त्यांच्या कुटुंबांतील मंडळीची आहे. आगबोर्टींतून आवादानकडे पाहिलें म्हणजे एका मोठ्या औद्योगिक शहराजवळ आपण आहोत असें वाटते. काळा धूर निळ्या आकाशांत सदैव सोडणाऱ्या काळ्या उंच चिमण्या आणि तेलाच्या मोठमोठ्या टाक्या इतकेंच काय तें दुरुन दिसते. भूमातेच्या गळ्यांत हा लोखंडी शृंगारसाज विडाच्या मोठ्या नळांत ओवून घातला आहे, अशी कल्पना एखादा कवीची, त्या प्रचंड टाक्या व त्यांना जोडणारे नळ पाहून होईल. मुंबईला वाडीबंदरच्या बाजूस जसे रँकेल(तेला)चे विस्तृत हौद आहेत, तसे तीनशेहून अधिक हौद एकट्या आवादान च्या कारखान्यांत आढळतील. सुमारे ३६ चिमण्या आपल्या तोंडांतून काळा धूर फुंकत असलेल्या पाहून कोणासही हा कारखाना पहाण्याची उत्कट इच्छा होते. या अवाढव्य विस्ताराच्या औद्योगिक शहरांत सुमारे तीन हजार हिंदी लोक आहेत. मुख्यतः ‘बाबू’ लोक, म्हणजे कारकून, यांचाच भरणा जास्त. कांही मजूरही आहेत. हिंदी वस्तींत निमगोरेच अधिक असले तरी

मुसल्लमानी मुलखांतरी मुशाफरी

हिंदुस्थानांतील प्रत्येक प्रांताचा व प्रत्येक भाषेचा नमुना आवादान-मध्ये पहावयास मिळतो. महाराष्ट्राच्या वाटयास आलेली मंडळी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच आहेत. याचें कारण आमची घर-कोंवडेपणाची वृत्ति असावी. कारखान्याची सर्व व्यवस्था इंग्रज अधिकाऱ्यांच्या हातांत असल्याने आणि सध्या रशियाच्या लाल निशाणास जॉन बुल्ल बुजत असल्याने प्रेक्षकांना प्रवेश मिळणे बहुशः दुरापास्तच होतें ! कांही दिवसांपूर्वी रशियन बोलशेविहकांचा उपद्रव येथेही सुरु झाल्याचें दृष्टोत्पत्तीस आल्यापासून कामगारांना कामावर जाण्यासाठी परवाने दाखवून आंत जावें लागतें. अशा कडक निर्वंधामुळे हा कारखाना पहाण्यास मिळेल की नाही याची शंकाच होती. पण श्री. न. चिं. केळकरांचे एक निस्मीम चहाते आणि वाञ्छयप्रेमी महाराष्ट्रीय सदृहस्य त्या कारखान्यांत मोठ्या हुद्याचे जारी असल्याने त्यांच्या खटपटीमुळे कारखाना पहाण्यास परवानगी मिळाली, इतकेंच नव्हें तर, दोन अधिकारी बरोबर देऊन फोटो वेण्याचीही खास अनुज्ञा 'केसरी'च्या प्रतिनिधीस मिळाली. ही गोष्ट अगदी अपर्व अशी असल्याचें तेथील कित्येक अधिकाऱ्यांनी बोलून सुद्धा दाखविले !

आपले नित्योपयोगाचें घासलेट तेल खाणीतून निवत्तें हें आता बहुतेकांस ठाऊक झालें आहे. आवादानपासून दीडशे मैलांवर मसाजिद-इ-सुलेमान या ठिकाणी व आसपास तेलाच्या पुष्कळ विहिरी आहेत. पाण्याच्या मोकळ्या व उघड्या विहिरीप्रमाणे या तेलाच्या खाणी खणणे इष्ट नसतें. एक तर आंतील तेल जोरानें उसळी मारून वर आल्याने आजूबाजूस उडून फुकट जातें आणि दुसरे महत्वाचें कारण असें की, आगीची फार भीति असते. तेल ज्वालाप्राही असावयाचेंच. पण तेलाबरोवरच अनेक प्रकारचे वायु भूगर्भातून बाहेर पडतात. ते

तेलाच्या विहीरीसाठीं शोध

विशेष ज्वाळाग्राही असतात. म्हणून घासलेट (तेल) हें बंद केलेल्या नलिकाकूपांमधून (ट्यूब वेल्स) पंपाने उपसून काढतात. उत्तम वाकवगार पानाडे विहीरीस पाणी कोठे लागेल हें सांगण्यांत पटाईत असतात, तसेच इकडे 'तेलाडे' ही असतात आणि त्यांच्या सांगण्यावरून विहीर खणण्यास प्रारंभ होतो.

इराणच्या भागांत विपुल खनिज तेल सापडेल असें भूगर्भवेत्ते म्हणत. इ. स. १८७२ पासून एका साहेबाने या तेलखाणी शोधून काढण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करून पाहिले. परंतु विहीरीत तेलाचे झेर न आढळतां पाण्याचेच लागले. त्याचा प्रयत्न निष्फळ झाल्यावर इ. स. १९०१ मध्ये दुसरा भांडवलवाला आपले नशीव वलवत्तर आहे की नाही तें पहाण्यास आला. त्याने साठ वर्षांचा करार करून पृथ्वीच्या पोटाला भोकें पाढून पहाण्यास सुरुवात केली. सात वर्षांच्या अयत्नानंतर मसजिद-इ-सुलेमान येथे एक मोठे थोरले जोराचे कारंजे उडून आंत पुष्कळ तेलाचा साठा असल्याचे कळले. इराणी राज्यांत नैसर्गिक रीत्या सापडणाऱ्या या तेलाचा योग्य तो उपयोग इराणी राज्यास व्हावा आणि इराणी ब्रजेचे हित व्हावे या उदात्त हेतूनी प्रेरित होऊन 'जगाच्या कल्याणा'चा मक्ता घेणाऱ्या इंग्रजांनी एक कंपनी स्थापन केली ! तिचे नांव 'अँग्लो-पर्शियन ऑफळ कंपनी, लिमिटेड,' असें आहे. कोट्यवधि रुपयांचे भांडवल गोळा करून खाणीवर पंप वसविण्यांत आले. नवीन विहीरी खोदल्या गेल्या आणि खाणीतून निघणाऱ्या तेलाची फायदेशीर विल्हेवाट लावण्याची योजना आखली गेली. खाणीतून आलेले तेल हिरवट काळसर असून दाट असते. तें प्रथमतः तापवून मग त्याचे निरनिराळे प्रकार करतां येतात. मसजिद-इ-सुलेमानपासून तेल कोठे न्यावे हा प्रश्न च होता. कारण

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

तेलाच्या शुद्धीकरणासाठी पाणी विपुल लागते आणि विलायतेस तें तेल रवाना करण्यासाठी कांही तरी सोय करावी लागते. तेव्हा शट-अल-अरब या नदीच्या कांठीं आवादान हें शहर पसंत करण्यांत येऊन या ठिकाणीं अल्यंत विस्तृत असा कारखाना वांधण्यांत आला. खाणींतून आलेले दाट तेल तापविले की, त्यांतील गाळ खाली बसतो. पातळ काळसर राहिलेले तेल म्हणजे आपणांकडे मिळणारे क्रूड ऑइल. आगबोर्टींत किंवा आगगाड्यांत हेंच जाळून उण्णता उत्पन्न करतात. तसेच ऑइल पंजिनांतील क्रूड ऑइल वापरण्याचा प्रघात वरेच जणांस विदित असेल. हेंच क्रूड ऑइल नाविक ज्वलन (ऑडमिरलटी फ्युएल) म्हणून इंग्रजी वाजारपैठेत ओळखले जाते. या तेलाच्या वरची पायरी म्हणजे नेहमीचे घासलेट तेल; आणि त्याच्याही वरचे पेट्रोल. या मुख्य भांवडांमध्ये आणखी किती तरी प्रकार आहेत. पण मुख्य मुख्य तेवढेच आपणांस पहावयाचे आहेत. खाणींतून आलेले घट तेल उष्ण केले म्हणजे त्यांतून कांही वायु वाहेर निघतात. त्यांचा उपयोग पेट्रोल करण्याकडे विशेष होतो. ते वायु थंड केले की बेन्जीन म्हणून एक महत्त्वाचे द्रव्य तयार होते. नुसतें उष्ण केल्याने शुद्ध घासलेट मिळणे कठीण असते. त्यासाठी त्या घासलेटवर पुष्कळ संस्कार करावे लागतात. एक प्रकारच्या विशिष्ट वाळूंतून ते गाळन काढले म्हणजे अगदी खच्छ होऊन त्यांतील साचलेली घाण निघून जाते. पेट्रोल-सुद्धा अनेक औषधींच्या सहाय्याने धुवावें लागते व नंतरच ते विक्रीस योग्य होते. ही क्रिया थोडक्यांत लिहून झाली खरी. पण ती घडवून आणणे अतिशय दगदगीचे काम आहे. तेल तापविताना त्याचे उण्णतामान सारखे ठेवावे लागते. विनाकारण उण्णता फुकट न जाईल अशी व्यवस्था करणे फायदेशीर असते. शिवाय थंड पदार्थास प्रथम

अद्वितीय विदेही यंत्र

तापवून नंतर पुनः वायु सोडून यंड करणे या क्रिया आवश्यक असल्याने ‘आचळाचे दूध आचळांस’ लावण्याची कमी खर्चाची युक्ति अमलांत आणणे हितावह होते. म्हणून अगदी आधुनिक शास्त्रीय उपाय अमलांत आणण्यासाठी शास्त्रज्ञांचा तांडा सारखा पोसावा लागतो. इतकेही करून आगीची भयंकर भीति असतेच. त्यासाठी दक्षता बाळगावी लागते ती निराळीच !

विदेही जनक राजाची अशी गोष्ट सांगतात की, त्याचा एक पाय अशींत असून दुसऱ्या पायास तूप चोळीत असत. अशाच प्रकारचे पण जनकावरही ताण करणारे एक यंत्र रॉकेल धुण्यासाठी उपयोगांत आणले जाते. जर्मन शास्त्रज्ञांनी ह्या साधनाचा शोध नुकताच लावला असून तसल्या तऱ्हेचे यंत्र पृथ्वीवर एकच आहे व ते जर्मनींत. तेव्हा येथे असें अद्वितीय यंत्र आणून वसविणारे व चालविणारे जर्मनच आहेत. आपल्याकडे मद्रासी लोकांनी जमाखर्चाच्या कामाचा जसा कांही मक्ता मिळविलेला दिसतो, तसाच सर्व जगतांत शास्त्रीय प्रगतीचे अग्रेसरत्व शार्मण्यदेशीयांना परमेश्वराने दिलेले आहे. या यंत्राच्या एका भागावर बर्फाचा जाडा थर असतो, तर दुसरे बाजूस जळजळीत व उण्ण वारा सोडणारे पातळ द्रव्य असते. घासलेट तेल या पद्धतीने अल्यांत थोड्या खर्चाने धुऊन निघते. या यंत्राचा विस्तार अतिशय मोठा असून गंधकाचा उपयोग यांत केला जातो; म्हणून ते पहाण्यास जाणाऱ्या मनुष्याच्या घशाला त्रास होऊन ठसके मात्र लागतात. तेथील धूर विषारी असल्यामुळे नवशिक्यास तेथे फार वेळ राहूं देत नाहीत. जर्मनीने ‘विषारी धूर’ या नांवाचा जो वायु गेल्या महायुद्धांत उपयोगांत आणला होता त्यासारखाच हा धूर आहे असें म्हणतात.

मुसल्लसानी मुलखांतली मुशाफरी

यांत्रिक कलेची पूर्णता झालेली पहावयाची असल्यास रँकेल भरण्यासाठी पांढरे चौकोनी डवे करतात तें खातें पहावें. चापट पत्रा घेऊन त्याचे पाहिजे त्या आकाराचे तुकडे कापून त्यांवर शिक्का मारून त्याचा डवा वनविण्याचें काम यंत्रे अगदी अचुक आणि त्वरेने करतात. माणसांनी फक्त तुकडे पुढे सरकवावे किंवा कळ दावावी, यापलीकडे त्यांना कांही काम करावें लागत नाही. डवे तयार झाल्यावर ते झालून त्यांना पॉलिश करण्याचें, वरील कडी लावण्याचें व नंतर त्यांत तेल भरण्याचें काम इतक्या तातडीने आपोआप होत असतें की, सर्व यंत्रांपुढून नुसतें चालत जाईपर्यंत प्रथमच्या यंत्रांत कापण्यासाठी घातलेल्या पच्याचे डवे तयार होऊन त्यांत तेलही भरले जातें! डवे इकडून तिकडे नेण्यासाठी 'चालता पट्टा' आहे, त्यावरून डवे पुढे जातात आणि काटकोनांतही वळतात. या ठिकाणची क्रिया फारच कुतूहलोत्पादक आहे. मागला डवा येऊन पुढल्या डव्यास अशा वेताने धक्का देतो की, त्यायोगे तो वरोवर काटकोनांत वळन पुढे जात राहील. रहदारीच्या वेळीं माणसांना सुद्धा इतक्या व्यवस्थेने जातां येत नाही, अशा रीतीने निर्जीव रँकेलचे भरलेले डवे जात असतात. तेल भरण्याचेंही काम असेंच आपोआप होतें. एकदीड मिनिटाच्या आंत दहा वारा डवे एकदम एक थेंबही न सांडतां वरोवर भरले जातात. त्यांचीं तोंडे बंद करून त्यांना थोडे आदलापट करतात तें अशाकरिता की, या वेळींच गळती वैगेरे दोष दृष्टोत्पत्तीस यावेत. लाकडी चौकटींत दोन दोन डवे भरून ते चालत्या पडूयाने येट वोटीच्या धक्क्यापर्यंत जातात.

अशा या घासलेट तेलाच्या कारखान्याने सुमारे पाच चौरस मैल जागा व्यापिली असून पंधरा हजार लोकांना काम दिलें आहे. कारकुनां-

कारखान्याचा अजस्र विस्तार

व्यतिरिक्त बहुतेक मजूर रात्रंदिवस राबत असतात आणि आठ आठ तासांच्या तीन पाळ्या ठरलेल्या आहेत. रोजीं अदमासाने तीस लाख गँलन तेल गाळून निघतें! नेहमीच्या प्रचारांतला टिनचा चौकोनी डबा चार गँलनचा असतो. असे साडेसात लाख डबे भरून रोज तेल गाळण्याची व्यवस्था आहे! तेल गाळण्याच्या भट्ट्या लहानमोठया पंचवीस तीस आहेत. त्यांतील अगदी आयुनिक अशी जी आहे, तीतच रोजीं आठ लक्ष गँलन तेल तयार होतें! निरनिराळ्या टाक्या तेलाने भरलेल्या असतात. यांना जोडणाऱ्या सर्व नवांची लांबी एकत्र केल्यास ती सहज शंभर मैलांहून अधिक भरेल! कारखान्यांतील मजूरांना जळणासाठी म्हणून तेलच दिलें जातें. कारण या मुलखांत सर्पणाची अडचण फार आहे. दरवर्षी सुमारे छत्तीस लाख गँलन तेल कामगार वर्गातच फुकट वाटलें जातें! इराणी सरकारला स्वामित्वासाठी प्रतिवर्षी सुमारे दहा लाख पौंड म्हणजे दीड कोटी रुपये घावे लागतात, यावरून कंपनीला फायदा काय होत असेल याची कल्पना करावी.

आवादान शहर केवळ अङ्गो-पार्श्विन औङ्ल कंपनीसाठीच बसविलें असल्याचें वर सांगितलें आहे. अर्थातच सर्व सुखसोयी कंपनीस कराव्या लागल्या. कोणत्या सुखसोयी येथे आहेत, असे विचारण्यापेक्षा कोणत्या नाहीत असेंच विचारणे वरें. पोष्ट, तार, बँक या तर अगदी महत्वाच्याच वावी झाल्या. त्या तेथील सरकारने केल्या तर त्यांत आश्र्य कसलें? पण कामगारांना रहाण्याचीं घरें, पाण्याचे नळ, विद्युदीप इत्यादि घरगुती गोष्टी देऊन खेळण्यासाठी क्रीडांगण, वाचनालय, रुग्णालय, औषधालय याही सोयी केल्या आहेत. रक्षणा-साठी खास व्यवस्था असून गुप्त पोलिस खातेही कंपनीने राखले आहे हें विशेष आश्र्य होय आणि लांतही मौज म्हणजे ही की, प्रस्तुत

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

प्रतिनिधीस कारखाना दाखविण्यासाठी ज्या दोन अधिकाऱ्यांची योजना करण्यांत आली होती ते गुप पेलिस खात्यांतील वरिष्ठच होते ! रशियन विळ्याची भीति आज काळ फार वाटत असल्याने त्या खात्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. असो.

कंपनीच्या नोकरांना सर्व प्रकारचा माल योग्य भावाने मिळावा म्हणून, किंवा अस्सल त्रिटिश मालच खपावा व पानस्वातंच्याची हौस पुरविली जावी यासाठी एक दुकान उघडलेले आहे. इतर कोणत्याही मालापेक्षा मदिरेचा खप किती तरी पटींनी अधिक असतो, हें येथील आकड्यांवरूनच सिद्ध होते ! कामगारांचीं रहाण्याचीं घरे मुंबईच्या सरकारी चाळीपेक्षा किती तरी चांगर्लीं आहेत. आरोग्यखात्याकडून होत असलेली साफसुफीची व स्वच्छतेची व्यवस्था पुणे शहर म्युनिसिपलिटीने तर शिकण्यासारखी आहेच, पण मुंबईलाही कांही धडे या व्यवस्थेपासून घेतां येतील. इराणांत फॅक्टरी अऱ्कट नसला तरी कामगारांच्या नुकसानभरपाईचेही वेगळे खाते असून अपघातामुळे पोटावर गदा येणाऱ्यांस भरपूर मोबदला देण्यांत घेतो.

इराण हें स्वतंत्र राष्ट्र आहे आणि इतर जगाच्या मानाने मागे असलें तरी स्वातंच्याची राष्ट्रीय वृत्ति आणि स्वहिततपरता यांस तें अद्याप पारखे झालें नाही. विश्वबंधुत्वाची मोहक शिकवण अजूनही त्याच्या कर्णपथावर गेलेली दिसत नाही. कारण या प्रचंड कारखान्यांत इराणी कामगारांचे प्रमाण सालोसाल वाढलेंच पाहिजे अशी मोठी अट कंत्राट देतांना घातली गेली आहे. म्हणून शेकडा पंचायेशी कामगार इराणी प्रजाजनांपैकीच आहेत. वरची मलई खाण्याचीं कामे गोव्या बाळांना देऊन हमाली कामे करण्याकडे आज त्यांचा उपयोग होत आहे खरा. पण एवढ्यानेच सरकारला आपले कर्तव्य केले असें

परवशतेचे प्रताप

वाटले नाही. खुद आवादानच्या कारखान्यांत दीडशे मुलांना पगार देऊन यांत्रिक कौशल्य शिकविण्यास इराणी सरकारने कंपनीस भाग पाडले आहे. दरवर्षी नवीन मुळे तयार होऊन बाहेर पोट भरण्यास जातात आणि अनुकूल परिस्थिति असणारी कारखान्यांतच ठिकून रहातात. प्रतिवर्षी दोन इराणी विद्यार्थी कंपनीच्या खर्चाने इंग्लिशमध्ये तैलशास्त्राचा उच्च अभ्यासक्रम पुरा करण्यासाठी पाठविले जातात. आमच्या हिंदुस्थानांत अनेक धंदे आहेत. सरकारने परकीय भांडवल-वाल्यांस पुष्कळ सवलती देऊन त्यांचे ठाणे मजबूत करून दिले आहे. पण अशा प्रकारची प्रजाहितदक्षतेची कळकळ कोणत्या एका तरी करारांत दिसत असल्यास अधिकाऱ्यांनी अवश्य जगापुढे मांडावी. साधें लष्करी खातें घ्या, तेथे सुद्धा हिंदी अधिकारी ठेवण्याकरिता किती अद्भाहास करावा लागतो ! हे सारे पारतंड्याचे प्रताप !

युरोपियन मनुष्य म्हटला की, त्याला देवाने जरीं कांही अधिक कोमळ गाऱे देऊन आकाशांतून एकदम पृथ्वीवर पोचते केले आहे अशी कित्येकांची भावना असते. विशेषत: इंग्लिशांना ती विशेष आहे असें घडोघडी दिसून येते. येथील कारखान्यांत इंग्रज अधिकारी व कामगारही आहेत, पण एशियाटिक कामगारांपेक्षा युरोपियनांस अधिक पगार, अधिक सवलती व अधिक सुखसोयी केलेल्या आढळून येतात. अगदीच प्रामुख्याने डोळ्यांत भरणारी गोष्ट म्हणजे अगदी हवाशीर जागेत त्यांच्यासाठी बसविलेले वेगळे गाव. त्यांचे बंगले निराळे, त्यांची व्यवस्था वेगळी, त्यांची वस्तीही पण अगदीच भिन्न. त्यांना एखादा डोळा अधिक असल्याचें किंवा अधिक काम करण्यासाठी तिसरा हात असल्याचें दिसत नाही. गौरवर्ण हाच एक गुण असेल तर इराणी प्रजाही तितकीच गौरकाय सापडते. पण कांही का कारणाने असेना,

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

युरोपियनांना मेहरनजरेखाली रहावयास मिळते. हजिरीपत्रकांतही हिंदी व युरोपियन असा भेद केलेला कारकुनांचे वावतींत दृष्टोत्पत्तीस आला.

इतका जरी पक्षपात होत असला किंवा इराणी सरकारचा ओढा इराणी लोकांकडे असला तरी, अद्यापि महाराष्ट्रीय कार्यकर्त्यास तेथे क्षेत्र आहे. बुद्धीच्या जोरावर त्यांना कोठेही नांव कामवतां येते. पण प्रथमतः त्यांनी वाहेर पडले पाहिजे. मद्रासी, पंजाबी, वंगाली, इत्यादि प्रांतांचे किती तरी लोक परदेशी जात असतां महाराष्ट्रीयांनी स्वस्थ रहाणे इष्ट नाही. आर्थिक दृष्ट्या परदेशाची कामगिरी लाभदायक असते. कारण साध्या कारकुनासही येथे दीडशे रुपये मिळतात ! स्वतःच्या कर्तवगारीस पूर्ण वाव पाहिजे असल्यास परदेशी गेले पाहिजे. एकाच ठिकाणी सर्वांनी गर्दी करून भागणार नाही हें आता स्पष्ट दिसत आहे. ‘पोटासाठी भटकत जरी दूरदेशी’ जावें लागले तरी आपले स्वतः राखून बदललेल्या परिस्थितीशी तन्मय होतां येते हें दर्शविष्यासाठीच की काय, येथे एक महाराष्ट्रीय कुटुंबांत रहाण्यास मला मिळाले. आवादानमध्ये मुलांमंडळींसह रहाणारे एकच महाराष्ट्रीय गृहस्थ आहेत व त्यांच्या पाहुणचारांत आगदी आपल्या घरीं असल्याप्रमाणे वाटले. कवळ मातुभाषा एक म्हणून आपलेपणा आणि अगल्य किती वाटते हें परदेशी गेल्यावरच कळते. स्वभाषेचा अभिमानही जागृत करण्यास लांब परदेशाचा प्रवास फार उपयोगी पडेल ! सध्या मराठीविषयी उदासीन असणारांना जादूच्या कांडीने अन्य देशांत नेऊन ठेवतां आले तर किती तरी इष्ट बदल घडून येईल असें वाटल्यावाचून रहात नाही.

—केसरी, १२ व २६ मार्च, १९२९.

मुक्काम चवथा : बगदाद

(११)

खलिफांच्या या प्राचीन नगरींत मुसलमानी धर्माचें प्रावल्य विशेष आहे हें सांगण्याची आवश्यकता नसली तरी, वड्या आणि छोट्या भाईंना इकडे किंती मान मिळतो हें पहाणें हिंदी प्रजेच्या दृष्टीने महत्वाचें ठरेल. बगदादमधील सरकारी व स्वतंत्र अशा बहुतेक विचार-वंतांना भेटावयास गेल्यावर हिंदुस्थानांतील मुसलमानांच्या वेडेपणाबद्दल त्यांनी आपण होऊनच कुतूहलपूर्वक पृच्छा केली. किंत्येकांनी तर अलीवंधूंची त्यांच्या दृष्टीने काय योग्यता आहे हें वर्तमानपत्रांतून स्पष्टपणे जनतेपुढे मांडण्यास आग्रहपूर्वक बजावले. मौलानावंधूंची इस्लामी धर्मप्रीति पाहून हिंदी लोकांना काय वाटत असेल तें असो. पण इकडील अग्रेसर मंडळी अलीवंधूंना ‘ नसता चौंबेपणा करणारे आगंतुक ’ ही पदवी देतात !

आपल्याकडे लेजिस्लेटिव्ह असेंच्लीचे अध्यक्ष श्री. पेटेल आहेत, तसेच इराकी प्रतिनिधीमंडळाचे माजी अध्यक्ष श्री. रशीद वेग गिलानी म्हणून एक राष्ट्रीय गृहस्थ आहेत. त्यांनी दोन खात्यांची दिवाणगिरीही केली आहे. त्यांच्या मुलाखतीस गेलों असतां त्यांनी ग्रथमतःच बजावून सांगितलें की, “ तुमच्या देशांतील वर्तमानपत्रांतून शौकतअल्ली आणि त्यांचे बंधु (मौलाना ही पदवी चुकून देखील त्यांच्या तोंडीं आली नाही), यांच्या लुडवुर्डीची माहिती लोकांना करून घ्या. आमच्या देशांतील धार्मिक व्यवस्थेची त्यांना इतकी आस्था का वाटते हें कलत नाही. मण हिंदुस्थानांत बसून ‘ असें करा ’ ‘ तसें नको ’ इत्यादि हुक्म आम्हांस सोडण्याची उठाठेव यांना

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

सांगितली कोणी ? अशा अनाहूत ढवळाठवळीने ब्रिटिश सरकारच्या भेदनीतीस ते बळी पडतात; इतकेच नव्हे तर इंग्रजी मुत्सद्यांना चंचुप्रवेश करण्यास नवीं नवीं साधेने ते उपलब्ध करून देतात.”

हा आरोप ऐकून कोणीही थकच होईल ! कारण वंधुद्वयांच्या इंग्रज राज्यकर्त्यावरील गालिप्रदानाची प्रखरता सर्वश्रुत आहे. अर्थात् मीही जास्त चौकशी करून खुलासा देण्याची विनंती केल्यावर श्री. गिलानी म्हणाले,

“ नकिवांचीच गोष्ट व्याना. दोन वर्षांपूर्वी नकीब वारले, तेव्हा नवीन वारसासंवंधी प्रश्न निघाला. (नकीब म्हणजे बगदादमधील मुख्य धर्मगुरु. आपल्याकडील श्रीशंकराचार्यांसारखाच मान या नकिवांना मिळतो. हिंदी मुसलमान नकिवांना मानतात). नकिवांची इस्टेट फार मोठी असून उत्पन्नही एखाद्या संस्थानाप्रमाणे असते. एवढी मोठी संपत्ति धार्मिक नांवाखाली वंशपरंपरेने एकाच व्यक्तीच्या हातीं रहाऱ्ये प्रचलित परिस्थितींत योग्य नसल्याने व त्या द्रव्याचा सदुपयोग ब्हावा म्हणून येथील आम्ही सर्व मंडळींनी पंच नेमून व्यवस्था करण्याचें ठरविले. मात्र नकिवांच्या वडील मुलास या पंचायतीचा अध्यक्ष करण्याची अट होती. नकिवांची सर्व मंडळी या योजनेस अनुकूल होती आणि हा धार्मिक प्रश्न असल्याने ब्रिटिश सरकारला यांत ढवळाठवळ करतां येत नव्हती. पण शौकतअल्ली आहेतना ! त्यांनी तारांचा गोंधळ माजविला. ब्रिटिश सरकारपुढे तोंड वेंगाडून त्यांना या धार्मिक वावर्तींत पडावयास लावले आणि अशा ठिकाणी लुडबुडण्यास सोकावलेल्या इंग्रजांना आयतेच फावले ! राजे फैजल यांना अल्लीबंधूंनी तारा पाठविल्या, पुढाज्यांना हुक्म सोडले आणि ब्रिटिशांची मनधरणी केली ! कशासाठी ? तर लक्षावधि

त्रिटिशांची विख्यात भेदनीति

रुपयांच्या मालमत्तेची व्यवस्था पंचांमार्फत होऊन लोकोपयोगी कार्यासि सहाय्य झाले असते तें होऊं नये म्हणून ! स्थानिक अडचणी ठाऊक नसतांना यासंवंधी टवळाटवळ करण्याविना त्यांचे काय अडले होते ? ”

अद्वीबंधूना हा आजोळचा अहेर मिळाल्यामुळे विषयान्तर करण्यासाठी, ‘इराकांतील जनतेचें अंतिम साध्य काय आहे ?’ हा प्रश्न मी विचारला. ‘निर्भेल स्वातंत्र्य’ हें उत्तर तत्काळ मिळाले आणि नंतर येथील निवडणूक, लोकमतनिदर्शन, मैडेटरी सत्तेचे विरोधी प्रयत्न इत्यादिकांची माहिती सांगून इराकी ‘विड्युलभार्ड’ हिंदी मुसलमानांकडे वळले. “त्रिटिश राजनीतीचे ‘भेद’ हें तत्त्व आहे. तुमच्या हिंदुस्थानांत हिंदु व मुसलमान असा भेद पाढून तुम्ही स्वराज्याला योग्य नाही असें ते सिद्ध करीत आहेत; आणि वेडे अविचारी मुसलमान त्या भेदनीतीला वळी पडतात ! हिंदु-मुसलमान हा भेद विसरून एकाच राष्ट्रांतील घटक म्हणून सर्वजणांनी एकी केली तरच तुमचा तरणोपाय आहे. तुमच्याकडे प्रकार आहे तसाच आमच्याकडेही प्रयोग झाला ! येथे शिया व सुनी असे पंथ आहेत. त्यांचा फायदा घेऊन एकमेकांत वैमनस्य वाढविण्याचे प्रयत्न चालू आहेत. असें भांडण सुरु झाल्यावर मग स्वातंत्र्याला आम्ही नालायक ठरावयाचेच ! या सर्व प्रकारांना कोणीही वळी पडू नये. हिंदुस्थान स्वतंत्र ब्हावें अशी आमची इच्छा फार आहे. कारण त्रिटिशांचा साम्राज्यवादाचा मुख्य आधार तोच देश आहे. तुम्ही स्वतंत्र झालां म्हणजे आमच्या लढ्यांत आम्हांला जोर येईल. तुमच्याकडे आमचे डोळे लागले आहेत ते यासाठीच. पण तुम्ही आपसांतील तंटे मिट-विल्याविना तुम्हांला स्वराज्य मिळणार नाही ही खात्री ठेवा.”

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

इराकचे सरकार हिंदुस्थानपेक्षा अधिक प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे. त्याचे एक मंत्रिमंडळ असून मुख्य मंत्रीही असतो. प्रचलित परिस्थितीत सर्व मंत्रिमंडळाने राजिनामा दिला असून नवीन मंडळ बनण्याची आशा दिसत नाही. तरी नवे हाय कमिशनर लवकरच येतील तेव्हा वरेच महत्वाचे राजकारण बाहेर पडेल असें म्हणतात. इंग्लंडशी वरोबरीच्या नात्याचा तह केला तरच मंत्रिमंडळ होऊं शकेल अशी भाषा राष्ट्रीय वृत्तीच्या लोकांत ऐकूं येते. मंत्रिमंडळाने राजिनामे दिले असले आणि राजेसाहेबांनी ते स्वीकारले असले तरी, नवे प्रधान कामावर येईपर्यंत जुन्या दिवाणांनी अधिकारन्यास करू नये असें ठरले गेले आहे. तेव्हा मुख्य मंव्यांची भेट घडणे मला जरा दुरापास्तच होते. एक तर अधिकारदंड खाली ठेवलेला आणि केवळ ‘लोकाग्रहास्तव’ कार्यालयांत नांवापुरते यावयाचे ही आजकालची रीत; आणि दुसरे म्हणजे इस्लामी वर्षाप्रमाणे सर्वांचा दिवसभर उपवास असतो. तेव्हा पूर्वसंकेत केल्याने ‘केसरी’च्या प्रतिनिधीस मुलाखत देण्याचे मुख्य मंव्यांनी ठरविले. श्री. अवदुल म्हासीन वेग साढून हेत्यांचे नांव. त्यांना इंग्रजी वोलण्याचा सराव नाही आणि नेहमीची प्रचारांतील अरबी भाषा केसरीच्या प्रवासी प्रतिनिधीस कशी अवगत असणार? ही नवी अडचण तत्काळ दूर झाली. मुख्य मंव्यांचा कारभारी इंग्रजी वोलण्यांत पटाईत होता व त्याला ‘इटरबटर’ (इंटरप्रिटर-दुभाषी-या इंग्रजी शब्दाचा हिंदुस्थानी अपभ्रंश) नेमून मुलाखतीस प्रारंभ झाला.

दरवारी आदबीचे शिष्याचार झाल्यावर प्रधान मंव्यांनी पौर्वात्य राष्ट्रांतील वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधीस भेटण्यांत आपणांस किती आनंद वाटतो तें बोढून दाखविले. आणि हिंदी गृहस्थाचा परिचय घडून

साम्राज्यान्तर्गत का साम्राज्यावाहेर ?

येण्याचा हा सुयोग आहे असें म्हटले. “ इंग्रजी पंखाखाली इराक प्रगतीकडे मार्गक्रमण करीत असतां हिंदी राष्ट्राने आमच्यासाठी बरेच अधिकारी पुरविले आणि त्या सर्वांनी आपले काम इमानेइतवारें केले, हें कळविण्यास आम्हांस मोठा संतोष वाटतो. आमच्या शासनखात्यांत आजवाजूच्या इतर वज्याच देशांतील परकीय अधिकारी आहेत. परंतु कर्तव्यत्वपरतेंत, प्रामाणिकपणांत व मेहनतींत हिंदी लोकांच्या तोडीचे कोणीच अधिकारी आम्हांला आढळले नाहीत असें माझें आणि सर्व खात्यांतील वरिष्ठांचे मत आहे. सध्या सर्वत्र इराकी प्रजानन आम्ही कामावर नेमीत आहोत. म्हणून पूर्वीच्या हिंदी अधिकाऱ्यांना रजा देणे भाग पडत आहे. पण याचा अर्थ, आम्ही हिंदी लोकांचा देष करतों असा मुळीच करून घेऊ नका असें माझें आपणांस पुनः पुनः सांगणे आहे. इराकी सरकारांत हिंदी मंडळींनी फारच अमोलिक कामगिरी केली आहे आणि आम्हांला जेव्हा जेव्हा तज्ज्ञांची आवश्यकता लागेल तेव्हा तेव्हा इतर परकीय लोकांपेक्षा प्रथमतः आम्ही हिंदी लोकच पसंत करू हें लक्षांत ठेवा. युद्धोत्तर काळांत इराकी सुशिक्षित प्रजानन वेकार हिंदू लागले, तेव्हा सरकारी जागा इराकी लोकांसाठीच आम्ही ठेवल्या तर त्यांत कोणत्याही प्रकारचा असद्वेतु आमचेवर आपण लादू नये. केवळ राष्ट्रीय वृत्तीने ग्रेरित होऊनच हें काम आम्हाला करावें लागत आहे. हिंदी राष्ट्राचा आणि इराकचा संबंध आजकालचा नव्हे. शेकडो वर्षांपूर्वीपासून हीं दोन राष्ट्र एकमेकांस परिचित आहेत. हिंदी राष्ट्रांत सर्वांगीण प्रगति होत आहे आणि त्यांतील लोकशाहीच्या विजयाकडे आमचें लक्ष लागले आहे.”

इतके बोलणे झाल्यावर मी कांही प्रश्न विचारिले. त्यांतील कांहीं निवडकच खाली उत्तरांसह दिले आहेत.

मुसलमानी मुलखांतर्ली मुशाफरी

प्रश्न—इराकी प्रजेचे अंतिम ध्येय साम्राज्यांतर्गत स्वराज्य असें आहे का अगदी स्वतंत्र व्हावें असें इराकी जनतेस वाटते ?

उत्तर—कोणल्याही मनुष्याच्या अंतःकरणांत निर्भेळ स्वातंच्याच्याच भावना असणार आणि इराकी लोकांनाही तसेच वाटते. परंतु तूर्त ब्रिटिशासारख्या वलिष्ठ राष्ट्राशी संगनमत केल्याने इराकचा फायदा होणार असल्याने कांही कालपर्यंत त्यांचा संवंध तोडतां येत नाही.

प्रश्न—ईजिस, हिंदुस्थान व चीन या पौर्वाल्य देशांच्या स्वातंच्याग्रासीसाठी चाललेल्या प्रयत्नांबद्दल आपले मत काय आहे ?

उत्तर—बल्गेरिया, खिझ्झर्लंड, युगोस्लाविया, वेल्जम, डेन्मार्क इत्यादि लहान राष्ट्रे जर युरोपांत स्वातंच्य भोगूं शकतात तर, या मोठ्या देशांना तें का नसावें ? प्रत्येक मनुष्याने स्वतंत्र व्हावें हें राष्ट्रीयत्वाचें लक्षण आहे. सर्व राष्ट्रे स्वतंत्र झालीं पाहिजेत म्हणजेच कोणी कोणावर स्वामित्र गाजविणार नाही असें मला वाटते.

हें संभाषण चालू असतांना लहानसा कप पुढे करण्यांत आला. अशा वेळी नकार न देण्याविषयी आगाऊ सूचना मिळाली असल्याने ल्याचा स्वीकार केला आणि तोंड वेंगाडत तो कॉफीचा कडू काढा पिऊन टाकला ! त्यांत दूध घालण्याची पद्धत नाही. भातुकली खेलताना मुली लहानसे कप घेतात त्याच आकाराचे कप कॉफीसाठी का वापरतात तें यावेळी कळले.

प्रश्न—मुस्तफा केमाल, अमानुस्त्रा आणि इराणाधिपति यांच्या देशांत पाश्चात्य सुधारणांचा प्रसार करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्या दृष्टीने इराकांतील सरकार काय करणार आहे ?

उत्तर—या तीनही थोर पुरुषांचे प्रयत्न स्तुत्य आहेत यांत शंका

हिंदुस्थानविषयी इराकची अपेक्षा

नाही. परंतु, प्रथमतः लोकांची मनोभूमिका तयार करून मग सक्तीने सुधारणा लादाव्यात असें आम्हांस वाटते.

प्रश्न—स्वराज्य मिळविण्यासाठी हिंदी प्रजेने कोणत्या उपायांचा अवलंब करावा असें आपले मत आहे ?

उत्तर—हिंदुस्थानच्या प्रश्नांची सांगोपांग माहिती नसली तरी वर्तमानपत्रांतील वातम्यांवरून हिंदु व मुसलमानांची फूट तेथे फार विकोपास गेली असें दिसते. या दोन्ही पक्षांची एकी ज्ञाल्याशिवाय आणि एक पुढारी नेमून त्याच्याच तंत्राने सर्वांनी चालल्याविना इष्ट फलसिद्धि होणार नाही असें माझे मत आहे. तुर्कस्तानांतील प्रजाजन मुस्ताफा केमालच्या आज्ञेनुसार वागतात; इराणी लोक रेजाशहाच्या शिकवणीस मान तुकवितात; म्हणून त्या देशांची प्रगति ज्ञाली. हिंदुस्थानांतही तसेच ज्ञालें पाहिजे.

इतके बोलणे ज्ञाल्यावर मुख्य मंड्यांनी हिंदुस्थानकडून सर्व जगाला मार्गदर्शक ज्ञान मिळालें असल्याचे सांगितलें. आणि हिंदुस्थानने लवकर स्वतंत्र होऊन इराकला स्वातंत्र्य मिळविण्यांत मदत करावी अशी इच्छा प्रगट केली. तेव्हा खालिड्या, वाविलोन इत्यादि ठिकाणच्या प्राचीन काळच्या राजांनी जशी जगतांत संस्कृति पसरविली तशीच हल्ली इराकने स्वतंत्र वृत्ति पौरवत्य राष्ट्रांत स्वकृतीने पसरवावी अशी मनीषा मी दर्शविली. नंतर आभारप्रदर्शन, भेटीमुळे परस्परांना ज्ञालेला आनंद, आदवीचे हस्तांदोलन इत्यादि शिष्टाचार ज्ञाल्यावर ही मुलाखत संपली.

अरवी पत्रकारांचे मत—पण अल्लीबंधु व त्यांचे मूठभर अनुयायी यांना मिळणारी शेलापागोट्यांची परंपरा कोठे थांबते ? ‘स्वतंत्र’ नांवाच्या वर्तमानपत्राच्या संपादकांना भेटतांच त्यांनी, “ तुम्ही हिंदु-

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

स्थानहून आला काय ? ” असा प्रश्न केला. होकारार्थी उत्तर देतांच, “ तुमच्या देशांतले मुसलमान असे वेड्यासारखे का करतात तें सांगाळ का ? ” म्हणून उकंठेने विचारले ! हिंदूंशी त्यांचा तंटा होतो त्याचें कारण मशिदीपुढे वाढें वाजतात, असें सांगतांच संपादक म्हणाले की, “ वाढें वाजलीं म्हणजे तंटा का व्हावा हें मला कळत नाही. बगदादमध्ये किती तरी प्राचीन मशिदी आहेत. पण त्यांच्यापुढे वाढें वाजविण्याची मुळीच वंदी नाही. सर्व मिरवणुकींच्या वेळीं भर रस्त्यावर असणाऱ्या मशिदींवरून देखील सर्व प्रकारचीं वाढें वाजवीत जातात. आमच्या प्रार्थनेत व्यत्यय येत नाही किंवा आमचें पित्तही खवळत नाही ! असें असतां हिंदी मुसलमानांना या खोड्या का जडाव्या ? ” ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे.

मशिदींपुढे वाढें वाजल्यामुळे मुसलमान चिडतात, हें सांगितल्यावर संपादकमहाशयांना हसूं आवरेना व ते म्हणाले, “ खरोखर हिंदी मुसलमानांसारखे हटवादी तेच ! ”

अल्हीबंधूंच्या फाजील धर्माभिमानावदलही निर्देश ओघाओघानेच आला ! त्यांच्यासंबंधी येथील पुढाऱ्यांनी दिलेले मत स्पष्टपणे न लिहिलेलेच वरें ! येवढ्यावर तरी ल्यांचे प्रलाप आणि चेष्टा थांबतात की नाही तें पहाणे आहे. उपर्युक्त मुलाखतींत वस्तुस्थितीचें वर्णन केले असून अल्हीबंधूंना मिळालेलीं शेलकीं विशेषणे प्रकट केलीं नाहीत. हिंदुस्थानांतील ल्यांच्या पराक्रमाचें वर्णन इकडे वर्तमानपत्रांतून येणे दुर्घट असल्याने त्यांची खरी चहा येथे होत नसावी !

—केसरी, १९ मार्च, १९२९.

खलिफांच्या नगरींतील मुलाखत

(१२)

“ मला अत्यंत वाईट वाटतें तें हिंदुस्थानांतील मुसलमानांच्या अराष्ट्रीय वर्तनाचेंच.” या शब्दांनी इराकमधील एका राष्ट्रीय मुसलमान पुढाऱ्याने आमच्या मुलाखतींस प्रारंभ केला ! ते पुढे म्हणाले, “ धर्माने राष्ट्रांत दुही पडत असेल तर धर्मासच धाव्यावर वसविले पाहिजे आणि महमदाने इस्लामी धर्माची स्थापना केली ती निरनिराळ्या लोकांना एका माळेत गोवण्यासाठीच. आमच्यांतही शिया आणि सुनी हे भेद आहेत, नाही असें नाही; पण आमचा तंटा हिंदुस्थानांतील वैमनस्याइतका विकोपास जात नाही. माझ्या देशवांधवांस माझें हेच सांगणे आहे की, प्रथमतः देशहित पहा, धर्माच्या नांवाखाली विभक्त होऊन आपसांत वैर माजवूं नका.”

या ‘ खलिफांच्या नगरींत ’ एका उच्चवर्णीय व मोठ्या अधिकाराखड असणाऱ्या एका धनकनकसंपन्न पण विद्याविभूषिताने वरील चाक्ये अगदी प्रथमतःच तोंडांतून काढल्यामुळे पुढे काय सद्वचने वाहेर येतात हें ऐकण्यासाठी मी उत्कंठित झालो. माझे विचारावयाचे कांही प्रश्न मी मनांतच योजून ठेविले होते. ते कांही काळ तरी दूर सारावे लागले. एका प्रशस्त दिवाणखान्यांत कै. लाला लजपतराय यांचे ‘ अनहॅपी इंडिया ’ वाचीत असलेली धिप्पाड पण ऐन तारुण्यांतील ही पाणिदार व्यक्ति पाहून थोडीशी पं. जवाहरलाल नेहरूंची आठवण झाली. योग्य प्रकारे स्वागत व हस्तांदोलन इत्यादि शिष्टाचार झाल्यावर अगदी धिमा आवाज येऊ लागला.

“ कृपा करून मला खरें कारण सांगा की, हिंदी मुसलमान अशा प्रकाराने का वागतात ? त्यांना आपल्या देशाबदल कांहीच कसें वाटत नाही ? हिंदुस्थानविषयी माझ्या मनांत काय विचार आहेत हें प्रदर्शित

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

करतां येणार नाही ! पण एवढे मात्र खरें की, मी हिंदुस्थानांत जाण्याची इच्छा फार दिवस करीत आहें. कदाचित् आणखी दोन वर्षांनी मला त्या पूण्यभूमीचे दर्शन घेण्याचा सुयोग येईल. हिंदुस्थान म्हणजे सर्व जगांतील संस्कृतीचे आद्यस्थान असून इस्लामी, यहुदी, खिस्ती इत्यादि धर्मसंस्थापकांना प्रेरणा हिंदी राष्ट्रकङ्गनच मिळाली आहे. हिंदुस्थानबद्दल मला अल्यंत आदर तर वाटतोच, पण त्यावरो-बरच एवढे मोठें राष्ट्र इतक्या विपन्नावस्थेस का पोहोचले व तें स्वतंत्र का नाही म्हणून विषादही मनांत येतो ! सर्व जगाचे डोळे हिंदी राष्ट्रकडे लागले असून भविष्यकाळांत लवकरच त्याचा भाग्योदय ब्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे.”

इतके भाषण होतांच हातांतील ‘अनहैपी इंडिया’च्या प्रस्ता-वनेतील एक महत्वाचा छेदक वाचून दाखवून ते गृहस्थ म्हणाले, “खरोखर लजपतरायांनी किती यथार्थ वर्णन केले आहे ! परिस्थितीचे वास्तविक ज्ञान त्यांना होतें आणि त्याची कारणपरंपरा पण कशी पटण्याजोगी त्यांनी दिली आहे ! टिळक, लालाजी, गांधी, नेहरु यांसारखे पुढारी तुमच्या देशांत होतात हें तुमचें किती मोठे भाग्य !”

नंतर ‘आर्यसमाज’ ही काय संस्था आहे ? ती लालाजींच्या आधी ‘डायानंडा सारास्वाटी’ (इंग्रजी लेखनानुसार उच्चार जशाचा तसा दिला आहे), यांनी कशासाठी काढली इत्यादि माहिती अगदी कुतूहलपूर्वक विचारून घेतल्यावर हिंदुस्थानातील राजकीय पक्षांसंवंधी त्यांनी पुष्कळ प्रश्न विचारले.

स्वराज्य हा कोणता पक्ष ? स्वराज्य म्हणजे काय ? गांधी अजून राजकारणांत भाग घेतात का ? हें त्यांनी जाणण्याची इच्छा दर्शविली. ‘पाटेल’ कोणत्या पक्षाचे आहेत ? टिळकांचे वर्तमानपत्र—ज्यांतील

अळ्ळीवंधूंची खरी किंमत

लेखांमुळे त्यांना कारागृहवास सोसावा लागला तें—मला वाचतां येईल का ? हिंदी राजकारणाची सांगोपांग चर्चा करणारें एखादें वर्तमानपत्र कोणतें ? राजकारणाची साधांत माहिती देणारें एखादें हिंदी पुस्तक मला सांगाल काय ? अशा विविध प्रश्नांचीं यथामति उत्तरे दिल्यावर पुनः हिंदी मुसलमानांची बाब चर्चेस ओघाओघानेच आली.

मला आता असें सांगा की, “ महंमदअल्लींचे हिंदी राजकारणांत कितीसें वजन आहे ? त्यांचे वंधु सध्या काय करतात ? त्यांचा हिंदी राष्ट्रक्याला विरोध अजून चालूच आहे का ? माझा अनुभव आणि मत मी तुम्हांला सांगतो. महंमदअल्ली वगादादला आले तेव्हा मोठे हिंदी राजकीय पुढारी म्हणून मी त्यांना भेटण्यास गेलो; पण भेटच ज्ञाली नाही. कांही स्थानिक हिंदी मंडळी भेटावयास गेली, तर त्यांना देखील मोळ्या तिरस्कारयुक्त दृष्टीचा लाभ आणि नंतर एक उपर्दिकारक पत्र इतका प्रसाद मिळाला. हिंदुस्थानांत बसून हे बोलघेवडे पुढारी अरबस्तानांतील आणि तुर्कस्तानांतील मुसलमानांना मारे हुक्म पाठवितात; यांना माझा प्रथम प्रश्न असा की, तुम्हांला दुसऱ्यांची उठाठेव सांगितली कोणी ? अगोदर आपल्या राष्ट्रांत तुम्ही एकी करा, मग आम्हांला उपदेशाच्या गोष्टी सांगा. स्वतः आपल्या देशबांधवांशीं भांडणाऱ्या आणि आपल्या मातृ-देशाची उपेक्षा करणाऱ्या इसमाला आम्ही काढीइतकाही मान देत नाही, मग त्याच्या हुक्माकडे हुंकून तरी कोण पाहील ? खरेंच, यांना अंतःकरण किंवा विचारशक्ति आहे की नाही हें मला कांही कळत नाही. माझा मुलगा हिंदुस्थानांत जन्मला व तेथे त्यांचे शिक्षण वैगेरे ज्ञाल्यावर तो स्वतःला हिंदी म्हणवून घेऊं लागला तर, मला वार्ड वाटणार नाही. मातृदेशापुढे इतर सर्व विचार रद्द केले

मुसल्लमानी मुलखांतली मुशाफरी

पाहिजेत. शौकतअछींनी अंतस्थ यादवीची धमकी दिली हें खरें ना ? मला राहून राहून अल्यंत वाईट वाटते तें या अविचारी अराष्ट्रीय मुसल्लमानांचे. कोणीं तिसऱ्या व्यक्तीने जरी त्यांच्या मनांत हे वेडे विचार भरवून दिले असें धरून चालले तरी या भुलथापांना ते फस-तात कसे ? त्यांना इतका का विचार नाही ?

“ हिंदुस्थानांत मला प्रथमतः भेटावेंसे वाटत असेल तर तें जवाहर-लाल नेहरूना. त्यांनी साम्राज्यविरोधी संघाच्या अध्यक्षाला पाठविलेली स्वतःच्या प्रकृतीसंबंधी तार फार जोरदार भाषेत लिहिली होती. (सायमन-सप्तकाच्या बहिष्कारमिरवणुकींत जवाहरलालना मार लागला होता, त्याची चौकशी साम्राज्यविरोधी संघाव्यक्षाने केली. तिला उत्तर म्हणून तार पाठविली तींत ‘ब्रिटिश साम्राज्याला पुरुन उरण्याची इच्छा आहे,’ असें जवाहरलालनी म्हटले होतें; हा भाग येथे अनुसंधेय होता). स्वातंत्र्याच्या चलवळीवरोवरच सामाजिक सुधारणेचाही जो कार्यक्रम त्यांनी आंखला आहे तीच प्रगतीची योग्य दिशा आहे. नुसतें राज-कारण राखुन चालत नसतें. जनसमाजाची अनुकूलता मिळविण्यासाठी सामाजिक व आर्थिक वाबी जनतेला तत्काळ पटतील अशा आपल्या योजनेत समाविष्ट कराव्या लागतात. पंडित जवाहरलालनी दीर्घ विचारांतींच हें धोरण ठरविलेले दिसतें. त्यांचे वय काय ? ते कोठे शिकले ? ” इत्यादि घरगुती माहिती विचारून सर्व्हट्सू ऑफ इंडिया सोसायटी कशी चालते ? तिची कार्य करण्याची पद्धति कशी आहे ? कोणत्या क्षेत्रांत तिचे विशेष लक्ष आहे ? ‘सास्ट्री’ (शास्त्री) कोण ? त्यांचे राजकीय मत कोणत्या पक्षाकडे झुकलेले आहे ? या प्रश्नांचा मारा झाला. समाधानकारक उत्तरे मिळविल्यावर हिंदुस्थानचे भाविष्य काय या विषयावर चर्चा सुख झाली.

हिंदी स्वातंत्र्यास सहानुभूति

“नेहरू रिपोर्ट मला पहावयाला मिळेल काय ?” अशी पूच्छा केल्यावर त्यांना माझ्याजवळची एक ग्रत देण्याचें मी अभिवचन दिले. बंगाली पुढारी कोण ? टिळकांच्या देशांतले मोठमोठे राजकारणी हल्ली कोण आहेत ? ‘सट्यामूर्टी’ कोठे असतात ? हेही चौकस बुद्धीचे प्रश्न ऐकून हिंदी राजकारणाची त्यांची जिज्ञासा व्यक्त झाली. हिंदी राजकारणावर इतक्या मोकळेपणाने बोलण्याचा प्रसंग फारा दिवसांनी आल्याने मलाही मौज वाटली.

त्यांची प्रश्नमालिका संपल्यावर मी माझ्या शरसंधानास प्रारंभ केला. हिंदी लोक इराकमध्ये आहेत, त्यांना हिंदुस्थानांत पाठविण्याचें जें सत्र सध्या चालू आहे त्याच्या बुडाशीं काय हेतु आहे ? हा प्रश्नच प्रथम अगदी स्पष्टपणे विचारल्यावर त्याचें उत्तर असें आले —

“‘इरावी प्रजेसाठी इराकचें राज्य’ अशी जर आमच्या लोकांची आकांक्षा असली तर त्यांत दोष देण्यासारखें कांही नाही हें तुम्हांलाही मान्य होईलच. ही मागणी अगदी नैसर्गिक आहे आणि तीच आमच्या देशांत चालू आहे. हिंदी लोकांनाच येथून जावें लागतें अशांतला प्रकार नव्हे. अगदी आमच्या धर्माचे अरब लोकही आसपासच्या असीरिया, आर्मानिया इत्यादि प्रांतांतील असले तरी, ते काढून ल्या जागीं इराकी नेमावेत अशी आमची इच्छा आहे; ती रास्त आहे की नाही हें तुम्हीच ठरवा.

“हिंदी स्वातंत्र्याच्या लक्ष्यास आमची पूर्ण सहानुभूति असून बारंबार हें मत प्रदर्शित करणारे लेख अरबी बर्तमानपत्रांतर्न प्रसिद्ध होत असतात. ज्या देशांत टिळक, गांधी, दास, लालाजी, नेहरू इत्यादि पुढारी झाले तो देश अत्यंत भाग्यवान् म्हटला पाहिजे, आमच्या देशांत अघाय पुढारीच कोणी नाही म्हणून आम्ही मागसलेले आहोत. हिंदी

मुस्लिमानी मुलखांतली मुशाफरी

राष्ट्र लवकरच पूर्णपणे स्वतंत्र होवो अशीच आमची इच्छा आहे. कारण सर्व राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळावें अशी वृत्तीच खरी राष्ट्रीय बाण्याची म्हणतां येईल. मीही राष्ट्रीय मताचा आहे. ”

या थोर व्यक्तीचे नांव सांगणे इतक्यांत इष्ट नाही. पण इराकां-तील ते पं. जवाहरलाल आहेत, एवढे वाचकांच्या जिज्ञासेसाठी सांगावेंसे वाटते. अल्पवयांतच इंग्लंडमध्ये इराकचे वकील म्हणून ते कांही काळ रहात होते यावरून त्यांच्या योग्यतेची कल्पना येईल.

—केसरी, २ एप्रिल, १९२९.

(१३)

सर ससून हे त्रिटिश वैमानिक खात्याचे दुःख्यम अधिकारी नुकतेच हिंदुस्थानांत येऊन ‘पहाणी’ करून गेले हें तर सर्वश्रुतच आहे. त्यांची पहाणी असावयाची कसली? हिंदुस्थान ते इंग्लंड वैमानिक दलणवळण चाढू करण्यासाठी सर ससून आले असें भासविष्यांत आले आणि ती नवीन टपालची सोयही एप्रिलच्या आरंभापासून अमलांत येईल. पण त्यांचा अंतस्थ हेतु अगदी निराळा होता. हत्तीचे दाखवावयाचे दात वेगळे आणि खाण्याचे दात निराळे असतात, तशांतलाच हा प्रकार. सरसाहेब वगदाद—बसरामार्गे कराचीस आले होते. बसज्याला वैमानिक नौकांचे मोठें ठाणे करण्याची योचना निश्चित करणे हें त्यांचे मुख्य कार्य होते व त्यांनी ते पार पाडलेही. ‘सी फ्लॅन वेस’ असें बसज्याचे नवें लष्करी महत्त्व आहे. सिंगापूरला आरमारी ठाणे, बगदाद येथे वैमानिक दलाचे मुख्य केंद्र आणि बसज्यास वैमानिक नौकांचा पुरवठा अशी ही कडेकोट तयारी कोणत्या आगामी संकटासाठी चालली आहे कोण जाणे!

‘ वाराङ्गनेव नृपनीतिरनेकरूपा ’

वसन्याला वैमानिक नौकांचा तळ ठेवला म्हणून कांही विघडले असें नव्हे; पण मुख्य गंमत आहे ती वातमी गुप्तपणे पसरविण्यांत. वैमानिक नौका इंग्लंड्हून निघाल्या तेव्हा साहजिकच रुठरने तार दिली की, साम्राज्यांतील वैमानिक नौकांच्या तांड्यापैकी कांही भाग बसन्यास जाण्यासाठी निघाला. यांत विशेषसे कांहीच नसले आणि हिंदुस्थानांत किंवा अन्यत्र ही नार जशीच्या तशीच प्रसिद्ध झाली असली तरी, वसरा व वगदाद येथे लगेच वर्तमानपत्रांना कानमंत्र गुप्तपणे देण्यांत आला. ‘ साम्राज्यांतील ’ हा शब्द गाळून टाकण्याविषयीची ती गुप्त सूचना होती. ‘ इराक ’ हा साम्राज्याचा एक घटक असल्याचें सर्वत्र मोळ्या ढौळाने सांगितले जाते. साम्राज्यांत लागू असणाऱ्या पोस्टाच्या सवलती इराकच्या वावर्तींत खन्या ठरतात; पण इराकी जनतेस मात्र ‘ आम्ही केवळ मँडेटरी सत्ताधारी आहोत ’ असा सोवळेपणाचा आव आणून बजावले जाते. तेव्हा ही समजूत कोणत्याही प्रकारे धुतली जाऊ नये म्हणून वरचेवर इंग्रजी वर्तमानपत्रांवर खासगी रीत्या नियंत्रण घालावे लागते. इराकी प्रजेला इंग्रजांनी कसें भुलविले याचें हें अगदी कुळक उदाहरण आहे. हिंदुस्थानांतून इराकला टपाल पाठविणे झाल्यास पाकिटाला दोन आणे घावे लागतात. कारण इराक हा ब्रिटिश साम्राज्यांतील एक भाग आहे. पण इराकमधून हिंदुस्थानला तेवढाच पाकिटाकरिता तीन आणे टपालखर्च पडतो. इराकी लोकांशीं वोलतांना, ‘ छेः, कुठले साम्राज्य अन् कुठले काय ? तुमचा आमचा संवंध फक्त राष्ट्रसंघाने आमच्यावर जवाबदारी लादली म्हणून आला. तुम्ही स्वराज्यास पात्र झालां, राष्ट्रसंघांत तुमचा प्रवेश झाला की, आम्ही आपले निघून जाऊ. ’ अशी भाषा वापरली जाते. नृपनीतीचें खरें खरूप असेच नाही का ?

मुसल्लमानी मुलखांतली मुशाफरी

आणखीही थोडे खोलांत शिरल्यास फारच मनोरंजक माहिती मिळेल. हिंदी लोकांस दोनच जाहीरनामे ठाऊक आहेत. एक १८५७ सालचा आणि दुसरा कपिलापृष्ठीप्रमाणे साठ वर्षांनी १९१७ साली दिलेला. या दोन्ही जाहीरनाम्यांची किमत किती आहे हें गुलदस्तांतच राहूं घा. इराकला असे किती तरी जाहीरनामे मिळाले आहेत आणि इराकवर त्रिटिश अंमल सुरु होऊन, नव्हे इराकच्या पालनपोषणाचे कार्य इंग्रजी राज्यकर्त्यांवर येऊन, अगदी थोडा काल झाला असला तरी, जाहीरनामे खिरापतीप्रमाणे वाटले गेले आहेत असें दिसते.

“ प्रेटब्रिटनची उच्च आकांक्षा तुकांचें साम्राज्य (ऑटोमन एम्पाचर) अवाधित ठेवण्याचीच आहे. पण आमच्याविरुद्ध जर्मनीच्या बाजने लढण्यास प्रवृत्त झाल्याने तें साम्राज्य सुरक्षित राखणे अशक्य आहे. अरबांना तुकांचा जुळूम जाणवत आहेच. तुमचा धर्म आणि तुमचें स्वातंत्र्य तुम्हांसाठीच राखण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करू.”

“ त्रिटिश सत्तेखाली पुरतन कालापासून (?) लक्षावधि मुसल्लमान प्रजानन आहेत. जगांतील कोणत्याही राज्यकर्त्यांच्या अमलाखाली इतकी इस्थामी प्रजा नाही (?). ” (प्रश्नचिन्हां लेखकांचीं आहेत.)

“ तुम्हांला धार्मिक आणि घरगुती बाबतींत स्वातंत्र्याचा आणि न्यायाचा आस्वाद चाखावयास मिळेल. ” (भाषा बदलली.)

“ आमचे राज्य हें सन्मान्य (?) ईस्ट इंडिया कंपनीच्या परंपरेनुसारच चालविलें जाईल. ” (विचारे अरब ! ईस्ट इंडिया कंपनीच्या परंपरेचा पुरावा एडमंड वर्क त्यांना देता तर फार वरें झालें असतें !)

“ आम्ही बगदादला जेते म्हणून येत नसून तुमची मुक्तता करण्यासाठी येत आहोत. ” (आगींतून सौडवून फुफाटचांत पाडण्यासाठी ?)

पौकळ जाहीरनाम्यांची खिरापत

“ तुमचे राजवाडे जमीनदोस्त झाले आहेत; तुमचीं उपवनें उच्चस्त झालीं आहेत; तुमचे वाडवडील दास्यांत कुचंबत होते. युद्धे उकरून काढण्यांत तुमचे आंग नसतांही तुमच्या मुलांवाळांना रणांगणावर नेण्यांत आले आहे. तुमची धनदौलत सारी लुटली गेली आहे. ”

“ अहो बगदादचे पौरजनहो ! तुमच्या सव्वीस पिढ्या परकीय अरेरावी राजांच्या दास्यांत बद्ध होत्या व त्यांनी तुमच्या जातीजातींत कळागती लावून देऊन आपला फायदा करून घेतला हें नीट लक्षांत घ्या ! ”

(कर्नल लॉरेन्सने काय केले आहे ? इच्छ सौदला आणि मकेच्या हुसेनला मलिदा कोण चारीत होते आणि कशासाठी ? हल्लीची पिढी काय स्वातंत्र्यसौख्यांत आहे ?)

युफ्रातीस व तैग्रीस या दोन नद्यांमधील हा प्रदेश तीन विलायतींत विभागला गेला आहे. विलायत म्हणजे इंग्लंड किंवा परदेश असा अर्थ आपल्याकडे केवळ चुकीने झाला आहे. मूळ अर्थ स्वदेश असा असून राज्यव्यवहारकोशांत विलायत म्हणजे स्वदेश असें स्पष्ट म्हटलें आहे. बसरा विलायत, बगदाद विलायत आणि मोसल विलायत अशा तीन विलायती मिळून इराकचे राज्य होतें. मेसापोटोमिया यालाच म्हणतात. खालिंद्या नामक प्राचीन देशही याच भागांतला. बाबिलोन व निनेब्ब हीं. इतिहासप्रासिद्ध राजपुरे इराकांतच आहेत. जगत्संस्कृतीचा पाळणा प्रथम याच प्रदेशांत बांधला गेला असें रूपक नेहमी योजिले जातें. या तीन विलायतींत किती तरी फरक आढळतो. बगदादला राजकारणा-शिवाय दुसऱ्या गोष्टी ऐकूळ येणार नाहीत, तर बसव्याला व्यापाराविना अन्य बाबींकडे लक्ष देण्यास तेथील लोकांना अवसर मिळत नाही. बगदादला व्यापार मुळीच नाही असें नव्हे, पण तेथील लोकांचे मुख्य

मुसल्लमानी मुल्लखांतली मुशाफकी

अवधान राजकारणाकडे असतें. मोसल येथे आपसांतले झगडे विशेष आढळतील. धर्माचा व जातीचा विचार बसन्याचे लोक करीत नाहीत, पण बगदादला मात्र अमका हिंदी, तमका यहुदी, तिसरा आर्मनियन असे भेद मनांत आणणारे विचक्षणी जन आहेत. या तिन्ही विलायतीं-पैकी बसरा आणि बगदाद या दोन महत्वाच्या असल्याने प्रस्तुत प्रतिनिधीने तिसन्या विलायतेची यात्रा केली नाही.

बसन्यांत 'हिंदी असोसिएशन' म्हणून एक संघ आहे. युद्ध-काळीं तेथे वरीच हिंदी मंडळी होती. तेव्हा त्या संघाचें कामही जोरांत चालत असे. पण युद्धोत्तर कालांत हिंदी लोक जसजसे स्वदेशीं परतले तसतसे त्या संघाच्या चळवळीचें स्वरूप आखडू लागले. शेवटीं तर कांही काल संघ जवळजवळ बंद झाल्यासारखाच होता. पण तेथील जनतें थोडीशी जागृति केल्यावर पुनः ताज्या दमाने कामास प्रारंभ झाला आहे. हिंदुस्थानांतील सर्व संघांना उदाहरण वाळून देण्यासारखाच प्रघात बसन्याच्या हिंदी संघाने पाडला आहे असे म्हणतां येईल. 'व्यक्तित तितक्या प्रकृति' ही म्हण अक्षरशः खरी असल्याने संघांत मतभेदाचें वारें शिरून कार्य थंडावते. या संघाची धुरा आंग्लविद्यात्रिभूषित पदवीधर अशा खीने स्वीकारली आहे. आणि मिसेस सेम्युएल या अध्यक्ष होतांच संघाच्या कार्यात पुढे कोण जातो अशी अहमहामिका कार्यकारी मंडळांत उत्पन्न झाली. इतकेच नव्हे, तर बसन्यांतील इतर हिंदी भगिनींनी आपआपल्या परींनी कार्यभाग उचलण्याची सिद्धता दर्शविली.

हिंदुस्थानच्याच वांट्याला वॅरिस्टर सावरकरांसारखे नररत्न आले असावें असा ग्रह होता. त्यांच्यासारखी कडक तपश्चर्या करणारे राष्ट्रसेवक आणि त्यांचा नाहक छळ करणारे खुनशी सरकार अशी

गांधी, बुइल्सन वै कैजल

जोडी वसन्यासही पहावयास मिळाली. अर्थातच त्यांतील एक गडी कोण हें न सांगतांच समजप्यासारखे आहे. दुसऱ्या गडयाचें नांव कदाचित् हिंदुस्थानपर्यंत पोहोचलें असावें. सव्यद तालीवृ पाशा यांनी पहिल्या इराकी मंत्रिमंडळांत अंतस्थ मंव्याचें काम केलें होतें. पण त्यांनी इराकच्या स्वयंनिर्णयाची चर्चा केल्यासुले १९२१ सालीं त्यांना ‘लंकापुरी’चा तीन वर्षे वास घडला ! केवढा घोर अपराध ! तत्पूर्वी हिंदुस्थान, ईजिस या देशांचें हवापाणी त्यांस पहावयास मिळालें होतें ! यांच्या राष्ट्रप्रेमाच्या गोष्टी इतक्या स्फूर्तिदायक आहेत की, ला लिहितांच येत नाहीत. सध्या उपरिनिर्दिष्ट इराकपुत्राला वसन्यापासून चारपांच मैलांवर ठेवले आहे. आणि अशा राष्ट्रभक्ताचें दर्शन घेण्यासाठीच विकारण राजकारणाची चर्चा त्यांनी करू नये अशी आज्ञा आहे—प्रस्तुत प्रतिनिधीने खटपट केली, परंतु कांही कार्यासाठी ते हिंदुस्थानला गेले असल्याचें कळले !

बसरा येथे एक महत्वाची शाळा आहे. एक अमेरिकन मिशनरी गृहस्थ अरवी भाषेचे अधिकारी समजले जातात. आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली ती शाळा चालू आहे. इराकमध्ये त्या तोडीची शाळा नाही तरी तिचा विस्तार फार लहान आहे. तेथील विद्यार्थी हिंदुस्थान-विषयी चौकस दिसले. त्यांच्याकडे जातांक्षणीच त्यांनी ‘आमच्या शाळेतही एक हिंदी गृहस्थ आहेत, चला दाखवितो,’ असें म्हणून मुख्य दिवाणखान्यांतील महात्मा गांधींच्या चित्राकडे वोट केलें ! शाळेतल्या विद्यार्थीपैकी एकानें महात्माजींचे नेहमीच्या आसनस्थ स्थिरींतलें चित्र पेनिसिलीने काढलें होतें. ‘सत्कीर्तीचा डंका’ सर्वत्र गाजत असल्याने महात्माजींना वसन्याच्या शाळेत मान मिळाला. त्यांच्या जोडीला तर्शींच आणखी दोन चित्रे होतीं. एक अमेरिकन प्रेसिडेंट बुद्धे बुइल्सन यांचें,

मुसल्मानी मुलखांतर्ळी मुशाफरी

आणि दुसरें राजे फैजल यांचें. शाळेत तीनच चित्रे आणि तीन देशांतील परस्परांशी संवंध नसलेल्या थोर पुरुषांचीं. विलक्षण योगायोग म्हणतात तो असा. वुझल्सनसाहेबांना खडे चारून भुलथापानी भुलविल्याबद्दल त्यांनी प्राण सोडतांनाही मुत्सदेगिरींत मुरलेल्यांना शिव्याशाप दिले. राजे फैजल तर वोद्धन चालून बनावट राजे. नसती पीडा गळ्यांत वांधून घेतल्याबद्दल त्यांना आतां पश्चात्ताप होण्याइतकी विचारशक्ति आली असली तरी, ती मोकळेपणाने (महात्माजीप्रमाणे) कबूल करून उपरणे झटकून टाकण्याची त्यांची तयारी नाही. महात्माजींना वरचेवर त्रिटिश राजसत्तेवर विश्वास टाकून राहिल्याचा पश्चात्ताप होतच आहे आणि आपला विश्वास अजिबात उडाल्याचें ते पुनः पुनः जाहीर करीत आहेतच. एकूण काय तर या तिन्ही व्यक्ति 'एकाच अग्रीने' भाजून निघाल्या आहेत.

मद्रासचे 'नील' पुतळ्याचे प्रकरण वाचकांच्या मनांत ताजें असावे असा समज आहे. उदयोन्मुख राष्ट्राची विचारसरणी सर्वत्र सारखीच असते हें दर्शविणारा वगदादमधील प्रसंग पहा. महायुद्धकाळीं जनरल मॉड या सेनानायकाने वगदादमध्ये प्रवेश केला. वगदाद जिंकले असें म्हणतां येत नाही, कारण तुर्की फौजेने रक्तपात टाळण्यासाठी अगोदरच माघार घेतली होती. त्याचे स्मारक म्हणून एक मोठा अश्वारूढ पुतळा मॉडसाहेबांच्या नांवे उभारला आहे. इराकी प्रजेने अर्थातच त्याला आणि त्यावरील आलेखाला हरकत घेतली. पण जेथून नगरप्रवेश झाला तेथे तो पुतळा न ठेवतां हाय कमिशनरच्या वास्तव्याच्या दारासमोर तो उभारला गेला आहे. त्याला मजबूत असें तारांचे कुंपण असून संरक्षणार्थ शिपाईही नेहमी ठेवले आहेत. सत्याग्रहाची लाट अद्याप इराणी आखातांत आली नाही म्हणून वरें. पण तीही दिवसमानाने पोहोचेल हें खास !

मौलाना-मौलवींचें पार्सल पाठवा

याच मॉडसाहेबांच्या नांवाने तैग्रीस नदीवर झुलता पूल वांधण्यांत आला आहे. तो तरत्या ताफ्यावर असून जहाजांच्या वाहतुकीच्या वेळी वाजूस सारतां याचा अशी व्यवस्था आहे. पूर्वी येथे बोटींवर रचलेला पूल असे तसा दुसराही एक आहेच. पण मॉडसाहेबांचें नांव मोठ्या पुलाला दिले आहे आणि नदीच्या पूर्व वाजूस किनाऱ्या-वरून पश्चिम तीरीं जाण्यास त्याचा फार उपयोग आहे. जुने शहर पश्चिम तीरावर असून पूर्वेकडील भागांत बसरा रेल्वेचें स्टेशन व हाय कमिशनरची कचेरी हीं महत्त्वाचीं ठिकाणे आहेत.

इराणांत श्रीकृष्णमंदिर असल्याचें मार्गे कळविलेंच आहे. बगदाद-मध्ये आर्यसमाजाचें एक स्थान असून ग्रतिआठवड्यास हवनादि कर्म होत असतात. नैमित्तिक उत्सवही मोठ्या समारंभाने पार पाडले जातात. आणि विशेष आश्र्याची गोष्ट ही की, कित्येक बगदादनिवासी इस्लामी धर्मानुयायी अशा विशिष्ट प्रसंगीं हजर रहातात ! आर्यसमाजाचें ठिकाण अगदी जुन्या भागांत शहराच्या मध्यावर आहे. पण गेल्या आठ वर्षांच्या अवधीत त्यांच्या वाद्यामुळे अथवा संगीतावनीमुळे कोणाही मुसलमानाच्या प्रार्थनेत व्यत्यय आल्याचें किंवा अन्य कारणाने डोके फिरल्याचें उदाहरण घडून आलें नाही. अगदी धर्मलंड होत चालले हे बगदादचे लोक ! त्यांना धार्मिक शिक्षण देण्यासाठी हिंदुस्थानांतील मौलाना-मौलवींचें एक पार्सल पाठविण्याची व्यवस्था ताबडतोब झाली पाहिजे !

आर्यसमाजाने केलेली महत्त्वाची कामगिरी म्हणजे हिंदूसाठी वेगळी स्मशानभूमि मिळविली ही होय. वारीक सारीक सामाजिक अडचणीत आर्यसमाजाचें कार्य प्रशंसनीय होतें. हिंदुस्थानांतील धनिकांनी या संस्थेस हातभार लावणे इष्ट आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

एका वार्षींत इराकने फार पुढे मजल मारली आहे आणि ती म्हणजे दलणवळणाचे वावर्तींत. वसरा व बगदाद या शहरांमध्ये वैमानिक टपाल आज किती तरी दिवस चाढू आहे, कैरोहून विलायती टपाल आणणे व कैरोला विलायती डाक पोहोचविणे हीं कामे हीं विमाने दर आठवड्यास करतात. कांही उतारूची सोयही या वसरा-कैरो आकाशमार्गाने होते. पण वसरा ते बगदादपर्यंतचेंच भाडे दर उतारूस नऊ पौंड म्हणजे सुमारे एकरेंतीस रुपये होते. विमानांत अद्याप पाहिला वर्ग, दुसरा वर्ग, साहेबी डबा असे भेदभाव निघाले नाहीत असे खात्रीलायक माहितीवरून कळते.

या सवलतीने बगदादला टपालच्या चार पेण्या आहेत. एक इराक-मधील रेल्वेने जाण्याची; दुसरी समुद्रमार्गे हिंदुस्थान, इंग्लंड इकडे टपाल पाठविण्याची; वैमानिक टपालची तिसरी पेटी आणि दमास्कस, वैरूट, हैफा या बाजूस मोटारींतून जाणाऱ्या टपालची चवथी. भूमध्य-समुद्रावरून इराकांत येणे या मोटारींमुळे फार सोयीचें झाले आहे. ही दहा चाकी मोटार म्हणजे एक आगगाडीचा पहिल्या वर्गाचा डबाच आहे. दर आठवड्यास तिची फेरी होते.

कैरोहून विमानाने विलायती डाक आणण्याने दोन आठवड्यांची बचत होते. नेहमीचा मार्ग म्हणजे हिंदुस्थानांतून इराणी आखातांत येणाऱ्या आठवड्याच्या बोटीचा. पण वैमानिक व्यवस्था झाल्याने जातांना दोन आठवडे व येतांना दोन आठवडे अशी चार आठवड्यांची काटकसर केल्यामुळे व्यापाऱ्यांना फायदा झाला आहे. वैमानिक टपालचे दर वेगळे आहेत. तेव्हा पोस्टालाही जादा उत्पन्न होते.

इराकमध्ये हिंदी नाणेंच चाढू आहे. फडाणिसी दिवाणांनी नोटा, नाणी चौरे मिळून सुमारे तीन कोटी रुपये इराकमध्ये खेळत असावेत असा

‘ अतिस्त्रेहः पापशङ्की ’

अंदाज केला होता. परंतु इराकचे ‘ पुरुषोत्तमदास ’ सर ससून अफंदी म्हणून एक वयोवृद्ध व ज्ञानवृद्ध गृहस्थ आहेत, त्यांच्या अदमासाने ही रक्म पांच कोटी रुपयांची असावी. हिंदुस्थानच्या आर्थिक परिस्थितीवर याचा काय वरावाईट परिणाम होतो हें आर्थिक तज्जानीच सांगावें. प्रस्तुत लेखकाचा तो अधिकार नव्हे. इराकी मंत्रिमंडळाची एक योजना अद्याप मूर्त स्वरूपांत आली नाही. त्यायोगे एक राष्ट्रीय पेढी निर्माण करून सुवर्णनाऱ्यां पाढण्याचा फडणिसांचा विचार आहे. नोटा काढण्याचाही अधिकार त्याच पेढीला देण्यांत येईल. पण घोडे पेंड खातें तें भांडवलासंबंधी ! राष्ट्रीय कर्जाविना हें कार्य होणार नाही आणि मँडेटरी सत्तेच्या सावर्णीत वाढणारे धनिक कर्ज देण्यास सहसा राजी नसतात. तरीही कांही स्वतंत्र व्यवस्था करून लवकरच बँक स्थापन करण्याचा आपला निश्चय फडणिसांनी ‘केसरी’च्या प्रतिनिधीस सांगितला.

खानाकीन येथील हिंदी वंधूनी प्रस्तुत लेखकास इराणांत एकटें न जाण्याची मनापासून विनंती केली. “ तिकडील लोक अशिक्षित, खेडवळ; अतएव ‘ हिंदु ’ गृहस्थास त्यांपासून साहजिकच भीति असावयाची. शिवाय वाटेंतील रस्ते वर्फमय ज्ञाल्याने मोटारी अडकून पडण्याचा संभव. मग अशा ठिकाणीं तुमचें कसें होईल ? वर्फमय ग्रेदेशांत रहाण्याची तुम्हांस कधीच संवय नाही. मुंबईपुण्याकडील लोकांना ही हवा सोसवेल कशी ? तेहरानला तर हिंदी गृहस्थ कोणीच नाही. फार्सीचें ज्ञानही तुम्हांस पुरेसें नाही, तेव्हा तुम्ही यावेळी जाऊंच नका. आम्हांला फार काळजी वाटते.” अशा अगदी आपले-पणाच्या ग्रेमळ विचारजन्य भीतिप्रद शंका हिंदी वंधूंस वाटल्या. लोक कितपत शिक्षित आहेत, हें पहाण्यासाठी तर आपण जावयाचें. वर्फाची

मुसल्लमानी मुलखांतली मुशाफरी

सवय नाही म्हणूनच बर्फमय प्रदेशांत प्रवास करावयाचा. फार्सी भाषा अवगत नाही हें खरें, पण याच विचाराने जर चालावयाचें असेल तर, प्रथमतः त्या देशाची भाषा शिकून मग हिंडावें असा कार्यक्रम आखल्यास हिंदुस्थानांतील अर्धा भाग पहाण्यास जन्म पुरणार नाही ! जेथे माणसें रहातात तेथे दुसऱ्या कोणल्याही माणसाला जातां येतें, रहातां येतं याच विचाराने मी प्रवास करीत असल्याचें सांगून ल्यांची चिंता दूर करण्यासाठी त्यांना दर आठवड्यास पत्र लिहिण्याचें आश्वासन देऊन मी निवाळो.

बर्फामुळे मोटारगाड्या दोन ठिकाणी अडल्या. रस्त्याच्या आजू-वाजूस वस्ती फारच कमी असल्याने एक रात्रभर इराणी कामकळ्यांच्या झोपडींत रहावें लागले. त्यांचें आदरातिश्य पहावयास मिळाले. सहभोजनाचाच काय, पण एका ताटांत भोजन करण्याचा प्रसंग आला. इत्यादि अनुभव कमी महत्वाचे आहेत की काय ? कोणत्याही कायांत विघ्ने आलीं नाहीत, संकटाचें मीठ त्यांत नसलें, तर मग मौज ती काय राहिली ?

—केसरी, ता. १६ एप्रिल, १९२९.

(१४)

खदेशप्रीति, मातृभाषा आणि आपलेपणा यांचीं रोपटीं परदेशाच्या हवापाण्याने फोफावून कशीं जोमदार होतात तें बगदादला येतांच अनुभवण्यास मिळाले. मेसापोटेमियाच्या राजनगरीशीं मराठ्यांचा संबंध गेल्या महायुद्धापासून सुरु झाला, तो अद्वापपर्यंत कायम आहे. कदाचित् कलकत्ता नगरींत ‘मराठा खंदक’ (मराठा डिच) म्हणून जसें मराठी मुलुखगिरीचें स्मारक शेकडों वर्षे राहिले आहे, तसेच बगदाद-

तिलक नांवांतील जादू

मर्येही ‘मराठा लाइन’ हें नांव बरींच वर्षे उपयोगांत आणले जाईल. केवळ पांच महिन्यांपूर्वीच बगदादची मराठी पलटण परत स्वदेशी नेण्यांत आली. त्यांच्या छावणीच्या स्थलाचा निर्देश ‘मराठी लाइन’ या नामाभिधानानेच होत आहे व पुढेही होत राहील हें खास ! बगदाद शहरीं प्रथमतः पाऊल टाकतांच तेथील हिंदी असोसिएशनमध्ये चौकशी-साठी गेल्यावर घडलेला प्रसंग सृतिफलकावरून जाईल असें वाटत नाही ! मी ‘केसरी’चा प्रतिनिधी असें कळतांच तेथील उपस्थित मंडळींनी ‘लो. टिळकांच्या वर्तमानपत्राचा प्रतिनिधी इराकमध्ये कसा येऊ शकला ?’ याविषयी आश्र्वय प्रगट केले. एकदोघांच्या मनांत केसरी-टिळक—देशसेना—खडतर आयुःक्रम—कारागृहवास—या विचारांची शृंखला विद्युद्गेगाने उद्भवली आणि तिचे चित्र त्यांच्या डोळ्यांतील अश्रूत पहावयास मिळाले ! पन्नास वर्षांपूर्वी ‘तिलक’ हा शब्द कितीदा उच्चारला तरी हृदयांत कांहीही भावना उचंबळत नसत. आजच्या पिढींत हिंदुस्थानांतच नव्हे तर प्रत्येक जिवंत राष्ट्रांत ‘तिलक’ या तीन अक्षरी मंत्रनादाने अंतश्कूळपुढे कोणते विचार खेळतात हें सांगण्याची आवश्यकता दिसत नाही ! तैग्रीस नदीच्या काठीं पाण्याचा मुळीच दुष्काळ नसला तरी हिंदी हृदयोद्भव व नेत्रांवाटे वाहेर पडलेल्या दोनच जलविंदूना अमोलिक महत्त्व आहे खरे !

ब्रिटिशांचे हिंदुस्थानांतील राज्य म्हणजे वचनभंगाची परंपरा होय असें एका राजकारणपटूने वर्णन केले आहे. इराकमध्ये हिंदी कामगार वर्गास नेऊन महायुद्धाच्या विकट प्रसंगीं ब्रिटिश सरकारने त्यांच्या कडून जिवापाड श्रम करवून घेतले ही गोष्ट सर्वांना माहीत आहेच. पण त्यापुढील परिस्थिति उपर्युक्त वर्णनाप्रमाणेच घडलेली दिसते. जिवावर वेतली असतां अनेक आशा दाखवून हिंदुस्थानांतून हरकार्यो-

मुख्यमानी मुख्यांतली मुशाफरी

पयोगी मनुष्यबलाची भरती केली आणि आता संकटकाळ संपला असें वाटतांच अत्यंत निर्दयपणे भरआडांत दोर कापण्याचें सरकारास न शोभणारे वर्तन त्रिठिश राज्यकर्ते करीत आहेत, हें या पत्रांतून जनतेच्या आणि जबाबदार मुख्यांच्या दृष्टोत्पत्तीस आणावयाचें आहे. इ. स. १९१४—१८ या काळांत इंग्रज सत्ताधिकाऱ्यांस सहाय्यक म्हणून राजनिष्ठ प्रजेपैकी किती तरी मंडळी इराकमध्ये गेली. तेथे त्यांनी समाधानकारक कार्य केले. मँडेटरी सत्ताधारकांना मेसापोटेमियाची जी शासनव्यवस्था लावावयाची होती, तींतही हिंदी अधिकारीवर्गाने अत्युत्तम कामगिरी बजावल्याचें स्पष्ट आहे. साम्राज्य सरकारचे इराकमधील प्रतिनिधी हाय कमिशनर आणि प्रचलित राज्यव्यवस्थेंतील मुख्य मंत्री या दोन्ही वजनदार प्रमुखांनी प्रस्तुत प्रतिनिधीस खास मुलाखत दिली. तेव्हा त्यांनी हिंदी कार्यकारी मंडळीची स्तुति केली. ‘एक्सेलेंट’ (अत्युत्तम) हा शब्द दोन्ही वड्या प्रस्थांनी उपयोजिला होता. इंग्रज अधिकाऱ्यांनी हिंदी हस्तकांची इतकी प्रशंसा केल्याचे उदाहरण दुसरे आढळणार नाही.

इराकमध्ये पेलिस, फडणिशी, हिशेब आणि रेल्वे या खात्यांत हिंदी जनतेचा भरणा आहे. हाय कमिशनरच्या कचेरींत हिंदी हस्तकांशिवाय झाडाचे पान हलत नाही हें खरें; म्हणून इराकमध्ये इंग्रज सार्वभौमाचे प्रतिनिधी जोपर्यंत ठाणे देऊन आहेत तोपर्यंत येथील हिंदी मंडळीस कशाचीही ढर नाही. पण प्रश्न आहे तो इराक सरकारच्या अधिकारांतील हिंदी लोकांचा. सरकारी नोकरी असली तरी प्रॉविडंट फंडासारखी किंवा पेन्शनची व्यवस्था इराकी मंत्रिमंडळाने अजून केली नाही. तुर्कीचे साम्राज्य फोडून त्याचीं शकले युरोपियन राष्ट्रांनी आपसांत वाटून घेतलीं, तेव्हा इराकमध्ये इंग्रजी नव्या विटीने नव्या

उसनवारीची शिधोरी

राज्यास प्रारंभ झाला. इंग्रजी दाव खेळण्यांत कांही काळ गेला असल्याने हिंदी कामगार त्या कलेंत तरवेज झाले होते. त्यांनाच मेसापोटेमियांत पाठविणे सोयीचे होते. रेल्वे तर बोढून चालून सर्वस्वी हिंदीच. लढाईच्या धामधुर्मांत युद्धकर्जासाठी हिंदुस्थान सरकारने दिलेल्या (नव्हे हिंदुस्थान सरकारकडून घेतलेल्या) सहाय्यांत रेल्वेचे सामान पुष्कळ होते. अशा इकडून तिकडून मागून आणलेल्या शिधोरीची हंडी इराकी प्रजेवर लादण्याचा प्रयत्न चालू आहे. हा रेल्वेचा गाडा चालता आहे असें दाखविण्यासाठी हिंदी मजुरांचीच भरती करावी लागली. लहान कामगारांपासून तो स्टेशनमास्तर, हिशेवतपासनीस इत्यादि वरिष्ठ अधिकाऱ्यांपैरीत सर्व भरणा सरकारने हिंदुस्थानांतून केला. 'इराक रेल्वे' अशीं मोठीं अक्षरे इंजिनांवर आणि डब्यांवर असलीं तरी सर्व माल दोन इंजिने वगळून जुनाच आहे. चाकांवर बी. बी. सी. आय. रेल्वे अशीं अक्षरे आजमितीसही वरवर पहाणारास दिसतील.

इराकी प्रजेच्या स्वाधीन ही मोडकी तोडका रेल्वे करण्यासाठी इंग्रज मुत्सदी बरींच वर्षे खटपट करीत आहेत. परंतु बोल्याने दूध पिण्याइतके भोळे मंत्रिमंडळ मेसापोटेमियाचे नाही. पूर्वी सांगितलेल्या किमतीचा आकडा सोडून ब्रिटिश अधिकारी आता जवळ जवळ निम्या रकमेस म्हणजे अडीच कोटींवर आले आहेत. तरीही इराकी मंत्री ती स्वीकारण्यास राजी नाहीत. गेलीं पांच वर्षे रेल्वेची व्यवस्था इराकी मंत्रिमंडळापैकी एका दिवाणाकडे आली. तेब्हापासून हिंदी मंडळींना स्वदेशीं परत रवाना करण्यास प्रारंभ झाला. सध्या अरबी पत्रांतून इराकांत सरकारी खात्यांत काम करणाऱ्या प्रत्येक हिंदी मनुष्यावर नांवनिशीवार टीका होत असून अशा लोकांना हिंदुस्थानांत पाठवावें अशी ओरड चालू आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

इराकी लोकांसाठी इराकांतील सरकारी खात्यांतील जागा मिळाव्या हें धोरण कोणाही सुज्ञास पटेल. परंतु मोडका गाडा चालू करण्या-पुरतें हिंदी जनतेचें सहाय्य घेऊन कार्यभाग साधतांच त्यांची उचल-बांगडी करावयाची हें वर्तन निंद्यच होय. प्रस्तुत प्रसंगीं हिंदी लोकांचें गाज्हाणे एकण्यास कोणासच सवड नाही असें दिसतें. युद्धकाळीं सहाय्य करणाऱ्या राजनिष्ठांस पारितोषिक तर राहोच, पण उतार-वयांत उदरंभरणार्थ दुसऱ्याच्या तोंडाकडे पहावें लागण्याची परिस्थिति यावी हें त्रिटिश सत्तेला लांछनास्पद होय ! परदेशांत मोठमोठया हुद्द्यांचीं कामे करणारांना हिंदुस्थानच्या मानाने वेतन थोडे अधिक मिळालें तरी खर्चही त्या मानाने तितकाच वाढला असल्याने वाकी सारखीच राहिली ! हिंदुस्थानांत प्रॉन्हिडंट फंड किंवा सेवान्तवेतन [पेन्शन] तरी मिळालें असतें तेही यां राजनिष्ठ सेवकांस मिळणार नाही. अशी विचित्र परिस्थिति इराकमधील हिंदी अधिकारी आणि कामगार वर्गावर आली आहे.

याची जवावदारी कोणावर आहे अशा दृष्टीने विचार केल्यास इंग्रज सरकारकडे बोट दाखवावें लागेल. ज्या मंडळींना परदेशीं नेले त्यांची तेथे सर्व प्रकारची व्यवस्था लावून देण्याचें काम अर्थातच त्या सरकारचरच पडतें; आणि आपापल्या राष्ट्रांतील प्रजेचें हित, डोक्यांत तेल घालून राखणारे अनेक वकील ठिकठिकाणी असतातच. हिंदुस्थानचा वकील इराकमध्ये नाही असें किंत्येकांना वाटेल; पण हाय कमिशनरच्या विस्तृत अधिकारांत या कार्याचा समावेश होत असल्याने वेगळा प्रतिनिधी ठेवण्याची आवश्यकता नसावी.

हाय कमिशनरशीं बोलतांना इराकमधील हिंदी जनतेच्या विकट परिस्थितीचा विषय काढला होता. ‘हा इराकी सरकारचा प्रश्न पडला, सर्वच परकीयांविरुद्ध त्यांची ओरड आहे’ अशा प्रकारचे उद्घार हाय

साम्राज्य सरकारचा सापल्नभाव

कमिशनरच्या मुखांतून बाहेर पडले. परंतु, प्रत्यक्ष कृति कांहीशी वेगळी दिसली. हिंदी अधिकाऱ्यांच्या जागीं इंग्रजांना नेमले असल्याचें वन्याच वेळां दिसून आले. आणि त्रिटिशांचा पगार निराळा, त्यांच्या सवलती वेगळ्या, त्यांना अडचणी कमी, असा सापल्नभाव असूनही इराक रेल्वेखात्यांत केवळ त्रिटिश अधिकारी वर्गसाठी सुमारे सव्वापांच लाख रुपये खास राखून ठेवण्यांत आले आहेत. प्रॉन्हिडंट फंडाची सोय हिंदी जनतेला नको असते व केवळ गोऱ्या वाळांनाच ती आवश्यक आहे अशी त्रिटिश सत्ताधीशांची समजूत असल्यास न कळे ! वर जी सव्वापांच लक्षांची रक्कम सांगितली, ती वाजूला काढून ठेवण्यांत दर्शविलेली हिशेवी हातचलाखी स्पष्टपणे सांगतां येत नाही. पण ती फक्त त्रिटिशांपुरतीच आहे हें मात्र निश्चित ! आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग परदेशीं घालवून उतारवयांत वेकार होऊन स्वदेशीं परतणाऱ्या हिंदी वांधवांस काय वाटत असेल वरें ? त्यांनी काय करावें ?

इराकी सरकारच्या छत्राखालील प्रकार पाहिल्यावर साम्राज्य छत्राखालचें दुसरें चित्रही पाहिले पाहिजे. बगदाद हें पौर्वाल्य भागांतील साम्राज्य-वैमानिक दलाचें मुख्य ठिकाण मानण्यांत येते. कावूलला जाण्यासाठी कांही मोठीं विमाने येथूनच पेशावरला गेलीं होतीं हें वाचकांना विदित असेलच. या वैमानिक छावणीत वन्याच हिंदी मंडळींना काम आहे आणि हें खातें इंग्लंडमधील मंत्रिमंडळाच्या ताब्यांत असल्याने तेथे कांही अधिक सोयी असाव्यात अशी कोणाची समजूत झाल्यास तीही सपशेल चुकीची ठरेल. उलटपक्षी ‘अडल्या नारायण’ प्रमाणे अधिकाऱ्यांच्या लहरीस येतील त्या अटी मान्य केल्याविना चालत नाही, अशी अवस्था वैमानिक खात्यांत काम करणाऱ्या हिंदी कामगारांची आहे. उदाहरणासाठीं, अगदी थोडक्यांत पण विचित्र अशा अटी देणे इष्ट आहे.

मुसल्मानी मुलखांतरी मुशाफरी

बगदाद शहरापासून सहासात मैलांवर ही वैमानिक छावणी आहे; तेथे काम करणारांस तेथेच रहाण्यास जागा मिळावी हें कोणालाही मळ्य होईल आणि पूर्वी मोफत खोल्याही असत. पण 'कूर्मोङ्गानीव सर्वशः' याप्रमाणे हळूहळू या सवलती आपले चंबुगवाळे आटोपू लागल्या. खोल्यांना भाडे सुरु झाले, दिवावत्तीचा खर्च वेगळा आला, पाणीपटी नवी लादली आणि त्यांवर ताण म्हणजे भंग्याची व्यवस्था ज्याची त्यांने करावी असें कलम घुसडून दिले ! कांटेकोर दृष्टीचा नमुना म्हणून असेही फर्माविण्यांत आले की, सपलीक कुटुंबांत मुले जसजशीं वाढतील त्या मानाने वरील सर्व कर वाढविले जातील !

इराकमध्ये भंग्यांची आवश्यकता भासू नये अशा पद्धतीचे पण वाणेरडे शौचकूप आहेत. त्यामुळे रेल्वेसाठी लागणारे भंगी हिंदुस्थानां-तून आणावे लागले आणि ज्या ज्या ठिकाणीं नव्या अमलाखाली वस्ती झाली तेथील स्वच्छतेसाठी हिंदी भंग्यांची भरती करण्यांत आली. अद्यापही हिंदुस्थानांतून प्रतिवर्षी किती तरी भंगी इराकमध्ये पाठविले जातात. जसें कांही या गलिच्छ कार्याचें कंत्राट हिंदी राष्ट्राने घेतले आहे ! इतर खात्यांत जवाबदारीचीं कामे करणारे लोक स्थानिक जनतेत आढळले, तरी भंग्यांची भरती हिंदुस्थानांतून कांही वर्षे करीत राहिले पाहिजे असा शेरा इराक रेल्वेसंवंधी एका इंग्रजी तज्ज्ञाने दिला आहे. इराकी भंगी तयार करण्याचे प्रयत्न समाधानकारक झाले नसल्याने हिंदुस्थानांतून पुरवठा करण्याचा सल्ला इराक सरकारास त्या भल्या इंग्रज अधिकाऱ्याने दिला. या उपायाने हिंदी राष्ट्राचा लौकिक परदेशांत चांगलाच वाढेल, नव्हे काय ?

वर सांगितल्याप्रमाणे पूर्वी दिलेल्या सवलती रद्द करून किंवा दुसऱ्या शब्दांत बोलावयाचें तर नवीन अडचणी उपस्थित करून,

हिंदी जनतेवर संकट

हिंदी कामगारवर्गास सतावण्याचें काम ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आरंभले आहे असें दिसतें. मग अशी नोकरी तत्काळ सोडून घावी असा तावडतोबीचा सळ्ठा कित्येक जण देतील आणि एका (माजी) पुढाऱ्याने बगदादच्या हिंदी मंडळीस तो दिलाही होता ! पण पुढे काय ? हिंदुस्थानांत परतावें तर वेकारीचा प्रश्न स्वदेशींच जास्त भासत आहे. आणि अशा अधिकाऱ्यांना आपली फिरती लहर गाजवावयास मिळणार, म्हणून आपल्या सरकारकडून अशा गाप्हाण्यांची दाद लावून घेणे हाच मार्ग त्यांना जास्त श्रेयस्कर वाटतो. नाही तर सोशीक वृत्ति आंगीं वाणून ही आजची परिस्थिति पुढे आधारभूत म्हणून मानली जाईल. हिंदी सरकारने आपण होऊन हा प्रश्न हातीं घेणे अशक्यच म्हणावयाचें. पण मजुरांच्या कैवाच्यांच्या कक्षेतील ही बाब असल्याने त्यांचे लक्ष इकडे वेधल्यास त्यांना लागेल ती सविस्तर माहिती मिळवून देतां येईल. प्रस्तुत प्रतिनिधीने हिंदी जनतेचीं गाप्हाणीं म्हणून इराकचे मुख्य मंत्री आणि हाय कमिशनर यांचे पुढे 'सूत उवाच' करून ठेवले आहे. परंतु हिंदी सरकारकडून दाव आल्याशिवाय त्याला खरें महत्त्व नाही.

इराकांत नव्या धोरणास प्रारंभ झाल्यापासून कित्येक हिंदी लोकांनी इराकचे नागरिकत्व स्वीकारले. हेतु हा की, या मातृदेशांतराने तरी आपले स्थान कायम रहावें. पण इराकी सरकार सोयीसाठी राष्ट्रांतर करणाऱ्या लोकांस मुळीच मानीत नाही! हिंदु, मुसलमान, अँग्लो-इंडियन इत्यादि भेदांमुळे हिंदुस्थानांत या तीन जातींच्या लोकांतील तर-तम-भाव सरकारी नोकरीत पाळला जातो. अँग्लो-इंडियनांसाठी रेल्वेखात्यां-तील राखीव कुरणे जगाविरुद्यात आहेतच. पण अशा निवडक जातीच्या आणि वर्णसादृश्याने ब्रिटिशांना जवळच्या अशा अँग्लो-इंडियनांना

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

इराकी राज्यांत्र प्राधान्य नाही. 'हिंदी' म्हटलेले सर्व लोक एकाच दर्जाचे असें समजले जातें. त्यामुळे इराकमध्ये 'हिंदी' लोक भिन्न वर्मीय असले तरी एकजुटीने आहेत, हा एक मोठा फायदा झाला आहे! वाईटांतून चांगले निघतें तें असें.

हिंदुस्थानांत ईजिसमधील अरवी पत्रे येतात आणि आपल्या वर्तमानपत्रांतून त्यांच्यांतील सारांश देण्याचा प्रघात कांही ठिकाणी आहे. पण वगदादमधील अरवी पत्रे तिकडे जात नसल्याने हिंदी लोकां-विषयी मत्सरग्रस्त फूत्कार बाहेर पडत आहेत. त्यांचा प्रतिघनी देखील कोणाच्या कानीं पडणे शक्य नाही. हिंदी व्यापारी वगदादला फार नसले तरी महत्वाचे आहेत आणि सरकारी नोकरींतील हिंदी प्रजाजनावरील टीकाशाचा ओघ व्यापारी लोकांकडे व स्वतंत्र देशांतील लोकांकडे वळूळ लागला आहे. परकीय प्रजाजनांवरच हा हल्ला होतो असें कांही काळ भासले. त्रिटिशांवर होणारा वाम्बाणांचा भडिमार हाय कामिशनरने तत्काळ वंद पाडला. पण हिंदुस्थानी प्रजेची दाद वेणार कोण? हिंदी वर्तमानपत्रांनी इकडे लक्ष देऊन आपल्या राष्ट्राचा परदेशी होणारा दुलौकिक थांबविष्याचे उपाय योजावेत. वैयक्तिक दृष्ट्या जितके शक्य होतें तितके 'केसरी'च्या प्रस्तुत प्रतिनिधीने केलें आहे. आफ्रिका, अमेरिका इत्यादि खंडांत हिंदी जनतेवर सध्या असलेल्या मानहानिकारक निर्वंधांची इराकमध्ये प्रस्थापना चालू आहे आणि वेळीच आमचे पुढारी सावध झाले नाहीत तर त्याच अनिष्ट प्रकारची पुनरावृत्ति होईल.

—केसरी, ता. २३ एप्रिल, १९२९.

सुक्राम पांचवा : तेहरान

(१५)

बसरा-बगदाद रेल्वे अगदी सपाट मैदानांतून गेली आहे. ती इतकी की, सुमारे ३२५ मैलांनंतर बगदादची उंची समुद्रसपाठीपासून केवळ ११३ फूट भरते ! खजुरीशिवाय दुसरें झाड दृष्टीस पडत नाही, आणि कितीही ढोळे ताणले तरी एखाद्या टेकडीचा मागमूसही सापडत नाही. अशा प्रदेशांत प्रवास कंठाळवाणा होतो. मधून मधून काळवे मात्र सपाटून आढळतात. असा प्रवास केल्यानंतर तेहरानला जावयाचें तेव्हा बगदादपुढेही वाळवंट आहे की काय अशी भीति वाटूं लागली. तेहरानचा रस्ता आक्रमण्याची साधने प्रचलित काळीं तीन उपलब्ध आहेत. ‘हवाई जहाजांची फेरी’ दर आठवड्यास सर्व इराणभर होते. त्या मार्गे आकाशोड्याण करणे हें फार सोयीचे असले तरी आर्थिक दृष्ट्या आणि देशपरिस्थित्यवलोकन करण्याच्या दृष्टीने अत्यंत गैरसोयीचे होते. दुसरा मार्ग मोटारगाड्यांचा आणि तिसरा म्हणजे खेचरे, उंट किंवा घोडीं यांच्या तांड्यासमवेत जावयाचा. पैकी मध्यम पंथ स्वीकारून बगदादहून निघालें. प्रथमतः खानाकीनपर्यंत रेल्वेने प्रवास केला. बगदादहून हें गांव सुमारे १२० मैलांवर आहे. इराणी आखातांतील आबादान येथे असलेल्या घासलेट तेलाच्या कारखान्याविषयी मागे लिहिले आहेच. तसाच पण अगदी छोटा असा कारखाना खानाकीन येथे असल्यामुळे या गावास थोडे महत्व प्राप्त झाले आहे.

खानाकीन ऑइल कंपनी म्हणजे अँग्लो-पर्शियन ऑइल कंपनीचे लहानसे पिलूच म्हणतां येईल. सर्व व्यवस्था ‘मोठ्या’ कंपनीचीच असून रेल्वेचा फाटा तेलासाठीच आणला आहे असे म्हटल्यास

मुसल्लमानी मुलखांतर्ली मुशाफरी

अतिशयोक्ति होणार नाही. इराकी रेल्वेची सांपत्तिक परिस्थिति इतकी समाधानकारक आहे की, या फाय्यासाठी खानाकीन ऑइल कंपनी-कडून (म्हणजे पर्यायानें अ. प. ऑइल कंपनीमार्फत) रेल्वे कंपनीला हजारो रुपयांचें कर्ज घ्यावें लागले !

खानाकीन हें इराकी सरहदीवरील गाव असल्याने तेथे व्यापार आहे तो शेजारच्या इराणार्थीच. बहुतेक माल इराणांत पाठविण्या-साठी किंवा इराणांतून अन्यत्र खाना करण्यासाठी येथे येतो. इराकच्या मुख्य मंत्र्यांस भेटावयास गेलों असतां त्यांनी आपण होउनच “ मी आपणांसाठी काय करू ? ” असा ग्रन्थ केला. त्या वेळी “ मी इराणांत जात आहें; कांही परिचयपत्रे घाल तर वरे. ” असें मी उत्तर दिले होतें. त्यांनी ती व्यवस्था कशी केली हें खानाकीनिला आल्यावर समजले. आपल्याकडे कलेक्टर असतात, त्याच अधिकाऱ्यास अरबींत ‘ खाइमखाम ’ म्हणजे ‘ गव्हर्नर ’ अशी संज्ञा दिली जाते. खानाकीनच्या गव्हर्नरांनी माझी पुढे जाण्याची व्यवस्था इतकी उत्तम केली की, मागील खेपेस इराणी हृदींत शिरतांना झालेला त्रास मी अजिवात विसरलों. पोलिस खात्यांतील एक बडा ऑफिसर माझ्या-वरोवर इराणी सरहदींत पोहोचविण्यास आला असल्याने पासपोर्टची किंवा कस्टम खात्याची कसलीच अडचण झाली नाही.

इराणी हद लागण्यापूर्वीच लहान मोठ्या टेकड्या क्षितिजावर दिसूं लागल्या आणि श्रावणांत आपल्याकडे जशी पृथ्वी हिरव्यागार गवती गालिचाने आच्छादिलेली दिसते तरींच नयनाल्हाददायक दृश्ये दृष्टि-पथांत आलीं. उन्हांतून प्रवास केलेल्यासच सावलीची खरी किंमत कळते; तदृत रुक्ष व सपाट मैदानांतून मार्गक्रिमण झाल्यानंतर अशा प्रकारचा प्रवास विशेष चित्ताकर्षक व आनंदार्थी वाटल्यास नवल कोणते ?

प्रणयी युगुलाचें स्मारक

खानाकीनपासून सुमारे पंचवीस मैलांवर दुसरा मुक्काम 'कसर—इ-शिरिन' येथे झाला. लैला आणि मज्जून या इराणी प्रणयी जोडप्याचें नांव फार्सी-मराठी कोशकारांनी मराठी वाचकांस परिचित केलेच आहे. फरहद व शिरीन याही परस्परासक्त युगुलाची रम्य कहाणी ल्यांनीच सांगणे इष्ट आहे. एक तर ती फार मोठी आहे, आणि दुसरे असें की, फार्सी भाषेच्या अभ्यासकालाच तिचें स्वारस्य दुसऱ्यांस समजावून सांगतां येईल. इतकेंच आता सांगून ठेवावेसे वाटतें की, रोमिओ अमणि ज्यूलिएटप्रमाणेच आपुकमापुकांचें हें जोडपे इराणी जनतेंत सर्वतो-मुखी आहे. शिरीन ही राजकन्या होती आणि तिच्याच नांवाने कसर-इ-शिरिन हें नांव ओळखलें जातें. या प्रणयी जोडप्याचें स्मारक चिरकालीन राहील असे कांही अद्भुत प्रकार इराणी लोकांच्या दंतकथें आहेत आणि कांही ठिकाणीं तर दगडी कोरीब व खोदकाम फरहदच्या हातून, शिरीनचें चिंतन सारखें चालू असल्यामुळे, घडलेले म्हणून दाखवितात.

'कसर'पासून पुढील मार्ग कर्मनशहा नगरीचा. हा दीडशें मैलांचा रस्ता कांही अंतरापर्यंत वर्फमय प्रदेशांतून गेला आहे. रस्ते साधारण असून मोटारींची वाहतूक मात्र सपाटून आहे. कारण इराणांत दलणवळणाचें मुख्य साधन काय तें हेंच ! शिवाय आयात जकात यंत्रसामग्रीवर इराणी सरकारने मुळीच ठेवली नाही. म्हणून आधुनिक वाहनांचा प्रसार जारीने वाढत आहे. डोंगराळ प्रदेशांत लहानसान ओढे, नाले असावयाचेच; पण थंडीने त्यांचें सर्व पाणी गोठून जागच्या जागीं राहिलेले दिसे. जलसंचय दिसण्याएवजी शुभ्र कापड पसरलेले सभास्थान आहे की काय असा भास होई. जागजागी वर्फाचे टींग पडलेले दिसत आणि डोंगराचा भाग तर पांढप्या संगमरवरी दगडाचा आहे असें वाटे!

मुसल्खांतली मुशाफरी

या प्रदेशांत अर्थातच थंडी विशेष होती आणि वायुगतीने जाणाऱ्या मोटारीमुळे ती अधिक भासली.

कर्मनशहा हैं गाव ऐतिहासिक असून युरोपांतील जर्मन लोकांशीं या नगराचा दूरान्वय जोडतां येतो. बलुचिस्तानच्या वाजूस इराणांत 'कर्मन' म्हणून एक शहर आहे, तेथील शहाने पुरातन काळीं वसविलेले हैं कर्मनशहा गाव आज इराणांतील प्रमुख नगरांत गणले जातें. कर्मन नांवाचा जर्मनांशीं नामसाद्वयानेच संबंध जडतो असें नव्हे, तर वर्ण व रूपसाद्वयानेही त्या भागचे लोक हे जर्मनांचे पूर्वज असावेत असें किंत्येकांचे म्हणणे आहे. तेथील हवापाणी उत्तम असून व्यापारही बराच आहे. राजकीय विभागाचे कर्मनशहा हैं राजधानीचे शहर आहे. चोहो वाजूस डोंगरांच्या रांगा असून सुमारे पांच हजार फूट उंचीवर तें वसले आहे. आजूवाजूच्या टेकड्यावर वर्फ पडलेले दिसतें. इतकेंच नव्हे तर कधी कधी हिमवृष्टीचा अनुभवही तेथील नागरिकांस मिळतो. रस्त्यावर जेथे पाणी दिसावयाचे तेथे पांढऱ्या काचा लावल्या आहेत की काय अशी भूल पडते. एक दोन तासांच्या आंत सर्व पाणी थिजून घट वनतें! कचऱ्याचे ढीग रस्त्याच्या वाजूस असावयाचे त्या ठिकाणी हिमराशी दिसतात.

डोंगरावर वर्फ कसें दिसतें याचे वर्णन करण्यास जन्मसिद्ध करीच पाहिजे. हिमालयाच्या उत्तुंग शिखरांवरील अक्षय रहाणारें वर्फ शोभादायक असतें, तर थोड्या प्रमाणांत हिंवाळ्यांतच पडणाऱ्या स्वर्गीय गोठलेल्या पाण्याने कर्मनशहाच्या टेकड्यांस विशेष नयनमनो-हरता प्राप होते हेही तितकेंच सत्य आहे! लालसर छटा असणाऱ्या वनस्पतिविहीन गिरिपृष्ठभागावर आकाशांतून शुभ्र साखर पडली म्हणजे तें दृश्य किती आल्हादकारक दिसेल याची कल्पना करावी.

पर्वतावर वर्फ कसें दिसते ?

पांढरे वर्फ अगदी बारीक कीस करूनच कोणी जलदेवता आकाशांतून पृथ्वीवरील डोंगरावर विखरीत आहे असें वाटते. सर्वत्र पसरलेल्या वर्फाच्या भुग्यामुळे टेकड्यांचा रंग कोणता हें कळेनासें होतें.

कर्मानशहापासून नव्वद मैलांवर हमदान लागतें. या दोन नगरां-मधील प्रवास अविस्मरणीय असा झाला. प्रथमतः कर्मानशहा सोडतां-क्षणीच अलेकळांडर (शिकंदर) बादशाहाने केलेले पूल व त्याच्या कारागिरांनी डोंगरावर कोरलेलीं चित्रे पहावयास मिळालीं ! वरील वर्णनांत आलेल्या फरहदच्या कौशल्याचा व त्याच्या शिरीनवरील अलोट ब्रेमाचा नमुना दृष्टीस पडला. नंतर हिमाच्छादित अशा पर्वतवर्लींची अनुपम शोभा चोहो बाजूंस दिसू लागली ! समीपस्थ असलेल्या डोंगरांवर पांढऱ्या रंगाचे मोठमोठे पटे ओढले आहेत असें वाटे आणि दूरवर दिसणारीं शिखरे रुप्याच्या पव्याने मढविलीं असल्यासारखीं दिसत. इराणी डोंगरावर वृक्षराजी मुळीच नसून आसमंतांतही झाडे कचित् आढळतात. कविकुलगुरुला हिमालयाचें वर्णन करतांना वर्फामुळे पर्वतश्रेणीची शोभा कमी होते की काय अशी भीतीं वाटली आणि म्हणूनच—

अनन्तरतनप्रभवस्य तस्य हिमं न सौभाग्यविलोपि जातम् ।

एकोहि दोषो गुणसन्धिपाते निमज्जतीन्दोः किरणोष्विवाङ्कः ॥

असें म्हणावें लागले. परंतु इराणी डोंगरांसंबंधी लिहितांना अगदी वेगळ्या भाषेत त्यांचे चित्र रेखाटणे प्राप्त आहे. इराणी पर्वतांना शोभा प्राप्त होते ती एका वर्फामुळेच ! हिमगिरी, सद्याद्रि, विष्णुचल, नीलगिरि इत्यादि पर्वतांची नांवें घेतांक्षणीच त्यांच्याशीं संलग्न अशा किती तरी पौराणिक कथांचे चित्रपट मनश्चक्षूंपुढून जातात आणि त्या त्या स्थानाविषयी एक प्रकारचा आदरभाव मनांत उद्भवतो. त्या बाबतींत

मुसल्लमानी मुलखांतली मुशाफरी

परकीय देशांतले डोंगर अगदी मागे पडतात. मनांत कसलीच भावना जागत होत नाही. नीलांबराला सफेत रंग लावण्यासाठी विश्वकर्म्याने नियोजिलेल्या निष्काळजी कारागिराने पातळ चुना भरलेले भांडें सांडून टाकल्यामुळे सर्वत्र पांढरेंच पांढरें झाले असेल काय? जलवृष्टि करण्याकरिता सहस्राक्षी इंद्राने आज्ञा दिली असतां चुकून क्षीरसागराची तोटी उघडली गेल्यामुळे आकाशांतून दुग्ध गळून तर पडलें नसेलना? अथवा आकाशाला गवसणी घालण्यासाठी लागणारें वस्त्र तयार करण्याच्या प्रचंड कारखान्यांतील हा पिंजलेल्या कापसाचा ढीग तर नव्हे? अशा नाना कल्पना मनांत येतात. मेघगर्जना होऊं लागली म्हणजे लहान मुलांची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी 'म्हातारी हरभरे भरडीत आहे' असें सांगण्यांत येतें. तीच बालसमजूत दृढ झाली असल्यास म्हातारीने हरभरे दळले, त्याचें पीठ खाली पडले असें समजावे. असो.

बाटांतून वर जसजसें जाऊं लागावें तसतसें क्षितिज दूर जातेआणि नवीन नवीन पर्वतशिखरें दृष्टिपथांत येतात. जिकडे पहावें तिकडे वर्फाशिवाय दुसरें कांहीच दृष्टीस पडत नाही. रस्त्यावर तर वर्फ असतेच; पण दोन्ही वाजूनी आठ दहा फुटांच्या वर्फाच्या भिंती दिसतात. रस्ता साफ करण्यासाठी कामगार सारखे घडपडत असतात आणि ते नसते तर मोटारींचा मार्ग वर्फमयच झाला असता. या ठिकाणी थंडी किती असेल याची कल्पनाच करावी! घाटमाथा समुद्रसपाटीपासून निदान चवदापंधरा हजार फूट उंच असावी. कारण तेथून किती तरी खाली उत्तरून हमदानला यावें लगतें. तरी हमदानची उंची ६२०० फुटांपेक्षा थोडी जास्त आहे. पुत्रकामेच्छु खियांच्या नवसाला पावणारा सिमल्यांतील बालब्रह्मचारी मारुति ज्या

द्राक्षे 'पैशाळा पासरी'

टेकडीवर आहे ती सुमारे सात हजार फूट उंचीवर आहे. यावरून हमदानच्या हवापाण्याची कल्पना करावी. ग्रीककालीन इतिहासाशी या शहरचा संबंध जोडतात; पण पुराणवस्तुखात्याला खात्रीलायक पुरावा मिळालेला नाही. हमदान हैं इराणांतील नंदनवन म्हणतां येईल. पण ती सर्व शोभा केवळ वसंतऋतूतच. प्रस्तुत काळीं वर्फाचे ढीग आणि बाणेरडा चिखल सर्वत्र असल्याने तेथील वास्तव्य कंठाळवाणे होते. उन्हाळ्यांत सर्व प्रकारचीं फळे येथे विपुल आणि स्वस्त मिळतात. द्राक्षे तर 'पैशाळा पासरी' असें म्हटल्यासच वस्तु-स्थितीचे यथार्थ वर्णन होईल. त्यांच्या अनेक जाती असून उत्कृष्ट मानवी उपयोगास ठेवून बाकीच्या खेचर-अश्वादिकांना चारतात !

हमदानहून तेहरानला जावयाचें म्हणजे मध्यंतरी काझ्वीन या गावावरून जाणे क्रमप्राप्त होते. काझ्वीनला महत्व आहे तें यासाठी की, हैं कास्पियन समुद्राकडील व्यापाराचें ठिकाण आहे. इराणांतील प्रमुख बंदर पेहेलवी (पूर्वांचे नांव एङ्गेली) आणि रेश्त हैं व्यापारी शहर, या दोन्ही समापिस्थ गावांशी दलणवळण काझ्वीनमधूनच होते. रेश्त हैं समुद्रकिनाऱ्याजवळचे शहर. कास्पियन समुद्रांतील मासे उत्तर इराणांत आणि इतर सर्वत्र पाठविण्याचें काम एक रशियन कंपनी तेथून करते. त्यामुळे रेश्तचे महत्व विशेष आहे. जगांतील उत्तमपैकी मच्छीमाऱ्यांचा धंदा रेश्तचा असून तो फारा दिवसांपासून रशियाच्या ताव्यांत आहे. अगदी सुधारलेल्या शास्त्रीय पद्धतीने म्हणजे वर्फात मासे गोठवून ते सर्वत्र पाठविले जातात. शाकाहारी हिंदूना या शहरचे आणि तेथील व्यापाराचे महत्व कल्याणे शक्य नाही.

काझ्वीन येथे येण्यापूर्वीही एक मोठा घाट लागतो आणि तोही सुमारे पंधरा हजार फूट उंचीचा आहे. हमदान ते काझ्वीन हा रस्ता

मुसल्लमानी मुलखांतली मुशाफरी

केवळ वर्फमय प्रदेशांतूनच आहे. मोटार वर्फ तुडवीत जाते. रस्त्याच्या बाजूला कोठेही पहा, वर्फाविना दुसरें कांही दृष्टीस पडणार नाही. यावेळी बाहेर हिंडणे म्हणजे किती कठीण काम; पण वर्फ दूर सारणारे कामगार आपलें काम करीत असतातच ! रस्त्यावर चुकून कोठे पाणी सांडलें तर अर्ध्या तासाचे आंत तें थिजतें आणि एखाद्या काचेच्या तुकड्याप्रमाणे दिसून लागतें ! टेकड्या, जमिनी, रस्ते यांच्यावर वर्फाशिवाय दुसरें कांहीच दिसत नाही. क्षितिजापर्यंत पांढरेंच पांढरें दृश्य पाहून संस्कृत कर्वींनी ठरविलेल्या संकेताची सयुक्तता पुरेपूर पटते. सत्कीर्तीचा रंग पांढरा शुभ्र आहे असें समजलें जातें. चराचर सृष्टीच्या चालकाची चतुरता स्पष्टपणे दर्शविणारी आणि त्या प्रेमळ पित्याची कीर्ति दिगंत पसरविणारी ही हिमशोभा किती अपूर्व दिसते हें शब्दचित्रांत रेखाटतां येणे शक्य नाही. इंद्रधनुष्याचे रंग रविवर्म्याला दिले असते तरीही, यशोध्वजाचा धवल वर्ण यथातथ्य त्याच्या हातून वठता ना ! कारण इंद्रधनुष्यांत पांढरा रंग मुळी नाहीच ! कविसंकेतानुसार हास्याचाही रंग पांढराच आहे. सर्वत्र पसरलेलें हें वर्फ म्हणजे परमेशाचें हास्य तर नव्हे ना ? आपण केलेल्या साध्या लीलांपैकी सृष्टीच्या एकाही अल्प भागाचें कोडें मानवांच्या पिढ्यानपिढ्या गेल्या तरी उलगडत नाही हें पाहून जगन्नियंत्याने का हसून नये ? आणि तसें न मानलें तरी अखिल ब्रह्मानंदाचें हें प्रतिविव होऊं शकेल. आनंदाचें पर्यवसान हास्यांत आणि त्या हास्याचा हा शुभ्र ग्रकाशाच चोहोंकडे पसरलेला असावा. अस्तु.

काइवीन येथे येतांच उत्तर इराणांतील रशियन घस्तीचें वाढतें स्वरूप एकदम दिसून येतें. व्यापारी वेठेतल्या बहुतेक पाठ्यांवर रशियन अक्षरें आढळतात. इराणांतील उत्तर भागांत सर्वत्र रशियन

मध्य आशियाचें केन्द्र

पसरलेले आहेत. प्रस्तुत प्रतिनिधीचा मोटारहाक्याही रशियन होता, हैं फार उशिरा कळलें. पण त्यानंतर मनःस्थिति एकदम बदलली. रशियन म्हणजे कांही तरी निराळ्या प्रकारची माणसे असार्वांत, वाघोबाला भिऊन जशी लहान मुळे दूर पळतात किंवा अस्वलाला पाहून कुतूहलमिश्रित भीति त्यांना वाटते तशाच प्रकारचे मन, इंग्रजी वर्तमानपत्रांतील बातम्या वाचून बनते! पण प्रत्यक्ष अनुभवाने ते सर्व प्रह दूर झाले! अगदी माणसासारखा माणूस. फार काय, हिंदी वंधु जशी आपलेपणाची भाषा बोलतात तशा प्रकारचेंच वर्तन 'लाल' रशियनांचे पहाण्यास मिळालें. खुद तेहरानमध्ये तर सर्व परकीय प्रजेंत रशियनांचेंच अधिक प्रावल्य आहे!

काळीन ते तेहरान हा प्रवास पुनः वेगळा झाला. रस्ता सपाट मैदानांतूनच गेला होता, तरी एका वाजूस हिमाळ्यादित गिरिशिखरें तर दुसरीकडे प्रखर उष्णतेमुळे दिसणारे मृगजळ असे परस्परविरोधी देखावे प्रथमपासून शेवटपर्यंत दिसत. तेहरान जवळ येतांक्षणीच योडींशीं झाडें दृष्टिपथांत आलीं. पण यंडीमुळे तीं सर्व पर्णविहीन झालेलीं असल्याने कविमनाला वोचणाऱ्या सात शल्यांत हैं आठवें शल्य होईल असे वाटलें.

तेहरानचा विस्तार फार मोठा असून वर्फाच्छादित शिखरांच्या पायथ्याशीं हैं शहर वसलें आहे. मध्य-आशियांतील राष्ट्रांचे हैं केंद्र आहे व इराणची राजनगरी म्हणून तर विशेष श्रेष्ठता. इतिहास, राजकारण आणि व्यापार या दृष्टीनीही तेहरानचे मोठेपण कमी नाही. यूरोपांतील सर्व राष्ट्रांचा झगडा आशियांत कोठे चालू असेल तर तो येथेच!

—केसरी, ९ एप्रिल, १९२९.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

(१६)

‘सलाम’ या तीन अक्षरी शब्दांत कांही विशेष अर्थ असेल असें कोणास वाटणार नाही. परंतु आज येथे पाहिलेल्या ‘सलाम’ समारंभावरून त्या शब्दाची यथार्थ व्याप्ति कळून आली. रस्त्यांतून जातांनाही सलाम करणारे लोक पुष्कळ भेटतात. पण अतःपर ‘सलाम’ हा शब्द नुसता उच्चारला तरी, जगांतील परस्परविरोधी राष्ट्रांचे एकत्र जमलेले प्रतिनिधी, चित्रविचित्र वेषभूषित सैनिक, त्यांचे नायक, इराणांतील निवडक प्रजाजन, राजसभेचे मंत्रिमंडळ, स्वबलावर राज्यपद प्राप्त करून घेणारा रेझा शहा घेहेलवी, तो गुलिस्तान राजवाडा, तें विस्तृत उद्यान, तेथील कर्णमधुर आणि वीरवृत्तिपरिपोषक वाघवादन....इत्यादि सर्व गोष्टींचा चित्रपट ढोळ्यांपुढे उभा राहील. ‘केसरी’च्या प्रवासी प्रतिनिधीला हा समारंभ पहाण्याची संधि मिळाली, त्याचें शाब्दिक चित्र खाली देत आहें.

आपल्याकडे ध्वजारोपणदिनाला म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नूतन वर्षारंभ होतो. व्यापाच्यांचा कार्तिक शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्षाचा आरंभ असतो. तसाच इराणी प्रजेचा २१ मार्च रोजीं नव्या वर्षाचा प्रथम दिवस असतो. याला ‘नव-रोज’ (नवा दिवस) असें म्हणतात. पार्श्वी लोकांचा हात्च वर्षारंभ असल्याने हिंदुस्थानांतील पार्श्वी वस्तीच्या शहरीं या दिवशीं सुट्टी असते. खिस्तानुयायी देशांत नाताळानिमित्त आठवडाभर सुट्टी असून नूतन वर्षाचा समारंभ मोळ्या थाटाने सर्वत्र साजरा केला जातो. तसाच प्रकार इरणांत आहे. नव-रोजपूर्वी चार दिवस व नंतर चार दिवस अशी विद्यार्थ्यांची नऊ-दहा दिवस अनध्यायाची चंगळ चालते. मनुष्यस्वभाव जगाच्या पाठीवर चोहोकडे एकच असावयाचा. त्याची उत्सवप्रियता ही सदासर्वदा

राजसभेतील निर्बंध

कायम रहाणारी आहे. त्याप्रमाणे सर्व प्रकारचे आनंदनिर्दर्शक उपाय योजून हा नूतन वर्षाचा प्रथम दिवस पाळला जातो.

‘नौ—रोज’ हा नव्या वर्षातला पहिला दिवस. तेव्हा राजसभेत सर्वांनी जमून राजदर्शन घ्यावें ही इच्छा साहजिकच होणार, आणि या मानवी इच्छेला धरूनच मोठमोठ्या सणावारांचे दिवशीं दरवार भरविण्याची चाल पडली आहे. तेहरान नगरींत तीन राजवाडे आहेत. त्यांपैकी ‘गुलिस्तान’मध्ये ह्या ‘नौ—रोज’ दिनानिमित्त जमाव जमतो. तेथील समारंभ पहाण्यासाठी दूरदूरचे लोक येतात. अशा दिवशीं राजदर्शनाचा लाभ घडणे किंती महत्त्वाचें असतें याची कल्पना रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या लोकसमुदायावरून करतां येईल. गुलिस्तान राजप्रासादांत उपस्थित होण्याचा मान फारच शेळक्या अशा महत्त्वाच्या व्यक्तींस मिळत असल्याने बहुजनसमाजास राजमार्गाच्या कडेस तिष्ठत राहून मिळेल तेवढेच दृष्टिसुख अनुभवावें लागते. राजसभेच्या मंत्र्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस निमंत्रणपत्रिका पाठविली. तेव्हा अशा समारंभाला हजर रहाणे हें कर्तव्य झाले ! कारण त्याच अधिकाऱ्यांच्या वर्तीने पुढे स्वतः शहारीं मुलाखत व्हावयाची आहे.

राजसभा म्हटली की, तेथे नाना निर्बंध हे ठरलेलेच. वेष असुक प्रसंगीं तमक्या रंगाचा असावा, त्याला गुंड्या विशिष्ट प्रकारे लावलेल्या असल्या पाहिजेत, शिरोवेष्टन राष्ट्रीय पद्धतीचें असणे आवश्यक आहे, वंदन करण्याचा प्रधात जसा असेल तसाच पाळला पाहिजे, अशा किंती तरी वंधनांत बद्र व्हावें लागते. वरें, देशोदेशींचे आचार निराळे. तेव्हा प्रथमतः राजसभाचारांची ओळख करून घेतल्यावर ‘वेष-भूषा रचण्या’चा उद्योग आरंभिला. नूतन वर्षापासूनच ‘पेहेलवी’ टोपी न वापरणारास शिक्षा करण्यांत येणार आहे. नव्या टोपीसह नव्या

मुसल्मानी मुलखांतली मुशाफरी

पद्धतीचे आंगरखे, विलायती फँशनचे आंखूड कोट आणि विजारी याही प्रचारांत यावयाच्या असल्याने प्रस्तुत प्रतिनिधीजवळ असलेले उत्तम कपडेही रद्द ठरले. मोजे, वूट, गळबंद इत्यादिकांसंवंधीही विशिष्ट पद्धत ठरली असल्याने अल्पावर्धांतच सर्व खरेदी आटोपावी लागली.

साडेदहा वाजतांची वेळ निमत्रणपत्रिकेत दिली असली तरी साधारणपणे दोन तास आधी जाणे श्रेयस्कर असा सल्ला मला एका इराणी सद्गृहस्थाने दिला होता. आदले दिवर्शी पाऊस सारखा पडत असल्याने रस्त्यांत चिखल मनस्वी झाला होता. कदाचित् गतवर्षाची साठलेली घाण धुऊन काढण्यासाठीच ही इराणची साफसफाई चालली असावी असें मानण्यापलीकडे दुसरें कारण सांगतां येईना. नव्या वर्षाचा आरंभ मात्र अगदी निरभ्र आकाशांत प्रकाशणाच्या सूर्यकिरणांनी सर्वत्र सुवर्णछटा पसरून केला. त्याच्या स्वागतानिमित्त तोफांची सरवती झाली. नियोजित अवधीपेक्षा दोन तास आधी जाऊनही तेथील अलोट जनसंमर्दीकडे पाहून निराशा होते की काय अशी भीति वाटली. प्रवेशद्वारीं गुलाली रंगाचे तंग पोषाक केलेले 'वेत्रधर' होते. आंतील विस्तृत चौकांत सेना-समुदाय जमला होता. त्यांचा वेष इतका नयन-मनोहर होता की, इंद्रधनुष्यातील सर्व रंग एकत्र आणून त्यांचा उपयोग केला आहे असें वाटे. शिस्तवार रांगांनी सशस्त्र सैनिक उमे राहून आपल्या नायकांच्या आज्ञेकडे तीक्ष्ण कान देऊन उमे होते. कोणाचा वेष अस्मानी रंगाचा तर कोणाचा लाल भडक रंगाचा. कांहींचा पोषाक पिवळा तर कित्येकांचा हिरवा. नुसत्या रंगाने गणवेष [युनिफॉर्म] इतके खुद्धन दिसले नसते, पण योग्यतेच्या मानाने कोणाच्या वेषावर सुवर्णतंतूंची वेलबुडी काढलेली होती आणि कित्येकांच्या पोषाकावर उंची रेशमी धाग्यांची निरनिराळ्या

रंगीबेरंगी पोषाकाची शोभा

रंगांत नक्षी होती. शिवाय त्यांच्या शिरोवेष्टनांतही तितकेच प्रकार होते. बहुतेकांना विविध रंगांच्या केसाळ पेहेलवी टोप्या देण्यांत आल्या असून, वेगवेगळ्या पलटणी ओळखतां याव्यात म्हणून निरनिराळ्या रंगांचे रेशमी तुरे त्यांवर लावलेले होते. एका पलटणीला वक्षःस्थलावरील साखळीचे चिलखत असून शिरखाणासाठी जर्मन पद्धतीची टोपी होती. तिजवरील पितळी कळस नूतन वर्षांच्या आरंभी उगवलेल्या नव्या सूर्यप्रकाशांत तळपत आणि त्यांच्या जोडीला सैनिकांच्या हातांतील बंदुकांच्या संगिनींचीं टोकेंही चकाकत. या सैनिकगणांची मौज वाटली ती ल्या चौकामध्ये असलेल्या प्रशस्त जलसंचयामुळे. ल्या चौकांतील हौदांत, वाजूस उमे असलेल्या योद्ध्यांचे प्रतिविव चित्रित झालेले दिसे आणि पाण्यांच्या पृष्ठभागावर थोडेंसे आंदोलन झाले की, सर्व चित्रपटच कोणीं तरी हलविल्याचा भास होई. सेनानायकांचा वेष अधिक नयनमनोहर होता. सुवर्णतंतूंचे साम्राज्य त्यांच्या वक्षःस्थलावर दिसे आणि तुमानींच्या दोन्हीहीं वाजूस रुंद पडे असत. विजारीचा रंग निळा तर उर्वरित शरीराळ्यादन हिरव्या रंगांचे आणि टोपीवरील तुरा केशरी. असे वेगवेगळे रंग तेथे एकसमयावच्छेदेंकरून डोळ्यांत भरत असत.

ल्या चौकांतून आंत गेल्यावर उद्यानांत प्रवेश होतो. तेहरानमधील उपवर्ने सर्व आशिया खंडांत विख्यात आहेत. आणि तेहरानमधील राजाधिराजांचा हा वगीचा. तेथील व्यवस्था व शोभा काय वर्णावी? सदैव हरित रंगाचा वेष धारण करणारे वृक्ष व लहान झुडपे तेथे होतीं. हिरव्या गार गवताचीं विविध आकारांचीं आवारे मधून मधून असत. विटांनी भरलेल्या पायवाटांचा चौक जेथे होई तेथे पाण्याचे हौद असून त्यांत कारंजीं जलतुपारांना आकाशांत भिरकावून देत.

मुसल्मानी मुलखांतळी मुशाफरी

स्वच्छ पाण्याचे पाट संथपणे अखंडित रील्या वहात, तेव्हा त्यांकडे पाहूनच समाधान होई. जलप्रवाहाची शोभा वाढविण्यासाठी त्यांच्या खाली निरनिराळ्या रंगांचे दगड घातलेले होते. निळ्या चकाकित दगडांवरून पाट वहात होता, तेव्हा आकाशाचें इतके स्पष्ट प्रतिबिंब कसे उमटले याचें आश्र्य वाटून तत्काल दृष्टि वर जाई. अशा नैसर्गिक शोभेंत जिवंत मानवांच्या चालत्या वोलत्या वाहुल्यांनी भर घातली होती. नटण्यामुरडण्याचा आणि सजण्याचा मक्ता एकत्र्या खीजातीसच आहे, अशी ज्या पुरुषांची समजूत असेल त्यांचें मत वदलण्याइतका स्पष्ट पुरावा एका दिवसांत गुलिस्तानमध्ये मिळाला असता. इतर प्रेक्षकांचे पोषाक एकाच काळ्या रंगाचे असले तरी, लक्षकरी व मुलकी खात्यांतील अधिकाऱ्यांच्या वेपांत सर्व शक्य त्या रंगांचें मीलन झालेले दृष्टेत्पत्तीस येई.

राजदर्शनाला केवळ प्रजाजनांनीच यावयाचें नसतें, तर इतर स्वतंत्र राष्ट्रांचे प्रतिनिधीही आपल्या सर्व सरंजामानिशी सजून येतात. हिंदी पोषाकाच्या विचित्रतेस हसणाऱ्या युरोपियनांनी इतके हास्यास्पद प्रकार राष्ट्रीय वेपांत करून त्यांचें वंधन कडक रीतीने पाळावें हें पाहून साश्र्य कुत्तहल वाटले. विशेषतः इंग्रज व इटालियन प्रतिनिधींचे पोषाक प्रेक्षणीय होते. त्यांच्या होडीच्या आकाराच्या लांवट टोप्या, त्यांवर असलेली पिसें, त्यांचे पुढे आंखूड पण मागे गुडध्यापर्यंत लोंबणारे कोट, त्यांवरील सुवर्णतंतूंची नक्की, खांद्यावर, मानेभोवती आणि वक्षःस्थलावर काढलेली वेलबुडी, विजारीच्या वाहे-रच्या बाजूस रुंद सोनेरी पट्टी, बुटाखाल्यन नेलेला तिचा भाग इत्यादि सर्वच प्रकार आम्हा हिंदवासियांनाच नव्हे तर, अखिल पौर्वात्यांना हसूं आणणारा होता. हृदयस्थानावर लटकणारे बिळे सोन्यारुप्यांचे

असते तर त्यांना भूषणे म्हणतां आलें असते. पण दागिने घालणा-रांस हसणारांनी मिश्र धातूचे तुकडे, रंगीवेरंगी कापडांच्या चिंध्यांनी आपल्या छातीवर मोठ्या फुशारकीने लावून मिरवावें यापेक्षा विचित्र प्रकार दुसरा असेल काय ? त्या मानाने अमेरिकन आणि रशियन प्रतिनिधी अगदी साधे होते. त्यांच्या उंच पण काळ्या चकाकणाऱ्या टोप्याच चटकन् डोळ्यांत भरत. पण साम्राज्यवाद्यांचा पोषाक गमतीचा होता हैं मात्र खरें.

यापेक्षाही दुसरी मौज वाटत असेल तर ती परराष्ट्रीय मंत्री एकत्र कसे येतात तें पहाण्याचीच. तेहरानमध्ये आशियांतील देशांचे, युरोपियन राष्ट्रांचे व अमेरिकेचेही वकील आहेत. जण काय प्रत्येक देशांतील लोकांच्या नमुन्यांचे इराणी राजनगरींत प्रदर्शनच मांडले आहे असें वाटते. या वकिलांतीचीं आवारें त्या त्या वकिलातीच्या महत्त्वाच्या मानाने विस्तृत आहेत. त्यांच्या रचनेवरूनही त्यांचे आपसांतील स्नेहसंबंध सहज लक्षांत येतील. विश्वगोलावर आपले पंख पसरणाऱ्या जर्मन गरुडाच्या सन्निध तुर्कीचे निवासस्थान आहे. महायुद्धाचे प्रसरंगीं तुर्क शिपायी जर्मन योद्ध्यांच्या खांदाला खांदा लावून लटत होते, तद्वत् तेहरानमधील या दोस्त राष्ट्रांच्या वकिलांतीच्या आवारांच्या भिंती एकमेकांस लागून आहेत. एकमेकाला खाऊं की गिळूं या भावनेने जगांत वावरणाऱ्या, साम्राज्यवादी इंग्रज व साम्राज्यविधंसक रशियन यांच्या ‘सिफारती’ (सिफारत=वकिलात) इतक्या जवळजवळ आहेत की, त्यांच्या मधून फक्त एकच रस्ता जातो. मात्र छत्तिसाच्या आंकड्याप्रमाणे—किंवा फार्सी अड्याहत्तरच्या आंकड्याप्रमाणे—त्यांचीं ग्रेवेशद्वारे विरुद्ध दिशेला आहेत ! पण इंग्रजी वकिलांतीत उमें राहिलें असतां मागील वाजूच्या रशियन वकिलातीवर फडकणारे तांवर्डे निशाण

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

व त्यावरील कोयता आणि हातोडा दृष्टीस पडतात. साम्राज्याच्या पिकाची समूळ कापणी करण्यास रशियन विळा पुढे सरसावतो अशी भीति ज्यांच्या मनांत असेल किंवा साम्राज्याच्या प्रचंड इमारतीचा नाश करणारा रशियन हातोडा टाळला पाहिजे असें ज्यांना वाठत असेल, त्यांना रशियाचें हें निशाण वाईटच दिसणार.

असो. ठरल्या वेळीं राजेसाहेबांची स्वारी आली. वेत्रधर ललकारीत पुढे चालू लागले. पहारेकन्यांची सलामी झडली. आजूबाजूस उमे असलेल्या अधिकाऱ्यांचीं डोकीं खाली लवलीं. कॅमेव्यांचे क्लिक् क्लिक् असे आवाज झाले, तोफांची सरवती कर्णपथावर आली. वागेत रमत गमत हिंडणाऱ्या निवडक प्रजाजनांचे पाय थांवले व वाढीं वाजेनाशीं झालीं. रेज्ञा शहा पेहेलवी हीं चालिशी उलटलेली व्यक्तिआहे. ती अगदी साध्या वेषांत होती. शीर्षभागावर इतर प्रजाजनांची असे तशाच प्रकारचीं पेहेलवी टोपी होती. डोक्यांत एक विलक्षण तेज असून चर्येवरील रेखांवर 'मदायत्तं तु पौरुषम्' हें कर्णांचें वाक्य अगदी स्पष्ट अक्षरांनी लिहिलेले दिसे. रेज्ञा शहा हे इतर नामधारी राजांप्रमाणे वंश-परंपरेने राजपुत्र नसून साध्या सैनिकापासून चढत चढत ते इराणचे शहा झाले आहेत. आशियांत अशा प्रकारचीं स्वतःच्या हिंमतीवर राज्यपद प्राप्त करून घेणारीं माणसे पुष्कळच झालीं आहेत. पण पेहेलवी शहांचें श्रेष्ठत्व विशेष आहे. त्यांच्या मुद्रेवरील चिंतेची छाया आणि पिकलेले केस यांवरून 'स्यास्थ्यं कुदो मुकुटभारभृतां नराणाम्' या कविवचनाची साक्ष पटे. गजगतीने पडणारें त्यांचें पाऊळ राज्यकर्त्यावरील—विशेषतः तेहरानच्या राज्यकर्त्यावरील—जवावदारीच्या भाराची कल्पना आणून देई. उत्तरेकडून येणारें अस्वल किंवा दक्षिण दिशेला टपून वसलेला सिंह या दोघांनाच ताव्यांत ठेवणे हें किंती कठीण

‘गुलिस्तानमधील सलाम’

काम आहे. मग देशांतील बखत्यारी, कुर्दा, तुकोंमान इत्यादि नाठाळ जातींमुळे त्या राज्यकारभाराचें ओङ्गे का वाढणार नाही? या सर्वांना पूर्णपणे कहांत वाळगून आपल्या देशाची प्रगति करण्यासाठी झटणारा शहा चिंताक्रांत का दिसूं नये?

इराणच्या या वादशाहाबरोबरच राजसभेचे मंत्री असून त्यांच्या मागे खाकी लष्करी पोषाक घातलेला युवराज होता. रेज्ञा शहा हा योद्धा असल्याने राजपुत्रास लष्करी वेष का घातला हें कळण्यासारखे आहे. अद्याप दहा वर्षाचाही युवराज नसावा हें इराणी प्रजेचें दुर्दैव होय. मंद गतीने राजाधिराज, युवराज आणि इतर मंडळी चाळूं लागली. सुमारे तीनशे पावळे चाळून गेल्यावर एका महालांत ती मिरवणूक शिरली आणि इकडे लष्करी रणवाड्ये मोठ्या आवेशाने झडूं लागलीं. वाहेर चौकांत उम्या असलेल्या पलटणी शिस्तीने तालांत पाऊल टाकीत, संगिना चमकवीत व तुरे उडवीत येऊन एका गवती गालिचाच्या मैदानावर उम्या राहूं लागल्या. आणि कांही कालानंतर सर्व पलटणींचे ठाणे उद्यानांत वसले. त्या सर्वांचीं तोंडे ज्या महालांत शहा शिरले त्या बाजूस होतीं. त्या महालापुढील दाळनांत मध्यभागीं उच्च ठिकाणीं एक रत्नजडित खुर्ची ठेवली होती. आसनाच्या डाव्या अंगास मंत्रिमंडळ उभे होते. सैनिकांची शिस्तवार मांडणी होतांच तोफांची सलामी झाली. शिपायांनी खडी ताजीम दिली आणि वाड्ये वाजूं लागलीं. शहा आसनस्थ होऊन सर्व प्रजाजनांनी दिलेल्या मानाचा स्वीकार करण्यासाठी उजवा हात भुवईपाशीं नेऊन सलाम करीत होता.

पुनः सरवत्ती, सैनिकांचे वंदन, वादवादन आणि पुनः शहाचा सलाम, असा तीनदा प्रकार घडला! शहा स्वस्थानावरून उठून आल्या मार्गे परत हळूहळूं पावळे टाकीत जाऊं लागला. इतका वेळ

मुसल्लमानी मुलखांतली मुशाफरी

जमलेले सैनिकगण आल्या मार्गे परत त्याच शिस्तीने जाऊं लागले आणि हा अपूर्व समारंभ संपला !

या प्रसंगी इराणी खिया मुळीच नव्हत्या ! पण परराष्ट्रीय वकिलांच्या खिया चित्रयंत्रे [कॅमेरे] घेऊन उत्सुकतेने आणि कुतूहलाने चोहोकडे हिंडत होत्या. या समारंभांत स्थानिक खियांचा भाग अजिवात नसावा हें प्रचलित कालाच्या समान हक्काच्या लळ्यांत कर्सेसेंच दिसते. पण हा इराणी मुलख आहे. येथे पडव्याची चाल कडक रीतीने पाळली जात आहे हें लक्षांत घेतले पाहिजे. चार तासपर्यंत सलामसमारंभ होतो, तेव्हा त्याची व्याप्ति आणि मनोहारिता किती असेल ? आता सलाम शब्दाला नवीन अर्थ व नवें स्वरूप प्राप्त झाले की नाही ?

—केसरी, तारीख ७ मे, १९२९

(१७)

परदेशांत गेल्यावर, तेथील लोक कसे दिसतात ? हा प्रथमचा प्रश्न कोणीही विचारील. इराणांत हिंदी मनुष्य चटकन् ओळखून येतो. याचें कारण त्याचा वर्ण. थंड देशांत राहिल्यामुळे किंवा पडव्याच्या चालीमुळे इराणी प्रजा ही गौरवर्णीय आहे. ती इतकी की, वेष चढविला तर ‘साहेब’ कोणता हें निश्चितपणे सांगतां यावयाचें नाही. तीच गोष्ट खियांची आहे. त्यामुळे हिंदी मंडळी कोणती हें ओळख नसतांही शोधून काढण्यास त्रास मुळीच पडत नाही ! आम्हा हिंदी प्रजाजनांना अशी ही देवाची देणगीच आहे ! कोठेही जावें, कपाळावर चिडी मारल्याप्रमाणे हिंदी मनुष्य निवङ्गून काढणे सोर्पे होतें ! श्यामवर्णी हिंदी लोकांसच हें लागू आहे असें नव्हे तर,

‘टोपी घालण्या’चा कायदा

आपल्यांपैकी कितीही गोरा मनुष्य असला तरी तो तेथे फिक्रकाच वडावयाचा. इराकमधील अरब देखील इराण्यांच्या मागे पडतात.

पोषाकासंवंधी कोणी विचारपूस केलीच तर आपण इराणी लोकांच्या मानाने फार मागसलेले आहोत असें म्हणावें लागेल. कारण आजकाळ सुधारणा म्हणून जी कांही म्हणतात ती सर्व कोट, विजार आणि वूट यांतच येऊन बसल्याप्रमाणे झाली आहे. साधारणपणे उच्च अधिकारी अथवा वडे पदवीधरच काय ते आपल्याकडे विलायती—साहेबी—वेषांत दिसतात. ते सुन्द्रा आपल्या कार्यक्षेत्रावाहेर स्वतःच्या राष्ट्रीय पोषाकांतच आढळतील. पण तसें इकडे नाही. प्रलेकाला ‘सूट’ हा हवाच ! यंडी कडाक्याची असल्याने वूट व मोजे हे पायांतून बाहेर निघतच नाहीत. गेल्या २१ मार्च पासून नवीन कायदा अमलांत आल्याने परकीय प्रजाजन आणि धर्माधिकारी मुळा यांना वगळून सर्वाना पेहेलवी टोपी व विलायती तळ्हेचे आखूड कोट आणि विजारी सक्रीने घालाव्या लागतात. पेहेलवी टोपी म्हणजे साधी, गोळ टोपीच आहे. पण तिला एक पुस्ती जोडलेली असते. डोळ्यांवर थोडीशी छाया पडावी म्हणून टोपीला ‘अर्धचंद्र’ लावलेला असतो. सदैव डोके टोपींत खुपसलेले असते, हा एक मुख्य दोष या शिरोभूषणाचा आहे. दुसरे असें की, साधारणपणे दोनतीन महिन्यांत एक टोपी निकारी होते. तीन्ही साध्या कागदावर कापड चढविलेले असल्याने टोपीवाल्यांच्या धंद्याला कायमची तेजी आहे. याचा परिणाम सर्वत्र दिसून येतो तो असा की, टोपीवाल्यांची दुकाने जेथे तेथे वाढत आहेत. अशा वेळी येथे एग्वादे ‘अनंत शिवाजी’ असते तर त्यांनी छानच कामगिरी वजावली असती ! कायद्याने प्रजेला ‘टोपी घालणे’ रास्त असो वा नसो, या नवीन

मुसल्लमानी मुलखांतली मुशाफरी

नियमाचा एक फायदा झाला आहे. कापडवाले, शिरीदादा आणि टोपीवाले यांच्या व्यापाराला चांगलीच वरकत होत आहे. हल्ळी आपणांकडे गिरण्यांची हलाखी आहे. तेव्हा असा एखादा नवा कायदा अमलांत आला तर गिरणीमालक सरकारास दुवा देतील !

स्त्रीवर्गावर कायद्याचें हत्यार अजून चालले नसले तरी, पाश्चात्य सुधारणेचा अंमल पड्यांतही शिरला आहे हें सहज लक्षांत येते. रस्त्यांत वावरत असलेलीं काळ्या कापडांत गुरफटलेलीं ‘भुतें’ हीं पुरुषवर्गपेक्षा अधिक भरतात असें सांगितले तर कोणाला आश्वर्य वाटावयास नको. इराणांतील महिलावर्ग हिंदुस्थानांतील कोणत्याही सुधारलेल्या आणि सुशिक्षित अशा स्त्रीसमाजाला ‘फँशन’चे घडे देण्यास समर्थ आहे ! तलम तनुवर्णीय मोजे, उंच टाचांचीं पादत्राणे आणि मुद्रारंगसाहित्य इत्यादिकांचा प्रसार आमच्या समजुतीप्रमाणे आणि अनुभवाने केवळ यूरोप, अमेरिका या खंडांतील देशांतच असावा असें होतें. परंतु इराणांत त्यांचा जारीने प्रवेश झालेला दिसला. फक्त काळा बुरखा निघण्याचाच अवकाश, मग इराणी स्त्री कोणती आणि युरोपियन स्त्री कोणती याचा संदेह पडेल ! इतके सांगितल्यावर मग रस्त्यांमधून त्यांचेच प्रावल्य का असतें हें समजेल. केशभूषा, मौलिभूषा, वेषभूषा इत्यादि पुष्पवाण सज्ज करण्यासाठी बाजारांत स्वतःच जाणे स्थियांना इष्ट असतें. पुरुषांना एक तर हा असला बाजार करणे प्रथमतः जिवावर यावयाचें; कारण खिसा रिकामा होतो. आणि दुसरें असें की, त्यांनी कितीही धडपड केली तरी ‘घरांत’ ती निवड पसंत होईलच असा नियम नाही. तेव्हा ‘जेनो काम तेनो थाय’ हेंच खेरे. म्हणून इराणी ललना नेहमी बाजारांत हिंडतांना आढळतात. ‘ललना स्टोअर्स,’ ‘वनितावस्थभांडार,’ ‘महिला-साहित्यसंग्रह,’

बुरख्या व पडदा

‘झनाना स्टोअर्स,’ या व अशा दुकानांचाच भरणा तेहरानमधील बाजारांत अधिक आहे हें सहज एकच फेरी केली तरी दृष्टेत्पत्तीस येतें. एकदा बाजारांत वायका जाऊ लागल्या की, मग इतर खरेदी पुरुषवर्ग कशाला करील ? भाजी, धान्य इत्यादि घरगुती जिनसाही घरघनिणीनेच विकत घेण्याचा परिपाठ इकडे पडला आहे. हा प्रघात अनुकरणीय आहे की नाही, हें ज्याचें त्यानेच ठरवावें. मात्र इतकें खरें की, भाजी, धान्य हा बाजार वायका चांगल्या कसोशीने करतील आणि भोजनांतील पदार्थ चांगले रुचकर व स्वादिष्ट लागतील. सर्व जिनस अगदी पारखून हवे तितकेच येतील. पण त्याचें उड्ऱे निघेल इतर बाजारांत ! जवाहिरे ‘वाईसाहेवा’ना नवीन नवीन दागिने दाखवन ते घेण्याचा मोह पाडतील आणि या वावर्तींत मात्र किमतीकडे खियांचें लक्ष जाणार नाही. घासाधीस जी होईल ती भाजीवाल्या माळणीशींच. लुगडीं आणि दागिने ह्यांना नेहमी किंमत जास्त पडवयाचीच आणि ती पडेल तितकी देऊन ते जिनस घेतलेच पाहिजेत ! खिशांत पैसे शिल्हक नसले किंवा एकादें भारीपैकी ‘सणंग पाहिजे’ अशी ‘घरची’ आज्ञा ज्ञाली म्हणजे ‘रावसाहेव,’ दुकानांत माल शिल्हक नाही अशी सवव सांगून, कालहरण करतात. तो प्रकार नवीन चालीमुळे अगदीच वंद पडेल. इतकेंच नव्हे तर ‘अलीकडे पगार फार कमी पडू लागला,’ अशी हाकाटी वरचेवर ऐकूं येईल. तेव्हा आपली पूर्वीची पद्धत उत्तम हेंच खरें ! आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला हा धडा दूरदर्शीपणाचा नाही असें कोणता पुरुष म्हणेल वरें ?

बुरख्याच्या चालीसंवंधीही योडे सांगितले पाहिजे. ही वाईट चाल प्रचारांत येण्याला सर्वत्र कारण एकच आहे आणि तें म्हणजे वरिष्ठ

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

अधिकाऱ्यांचा आणि बादशाहांचा वेसुमार 'जनानखाना'. पण आता ती पद्धति नष्ट होत असल्याने तज्जन्य चालही आपोआपच दूर झाली पाहिजे. हिंदुस्थानांत 'पडदा' आणि 'बुरखा' अशा दोन चाली केगळ्या आहेत. 'पडदा' असणाऱ्या खिया 'बुरखा' घेत नसून त्या जेथे जातील त्या स्थानाभोवती पडदा असेल किंवा त्या भागांत पुरुषांना वंदी असेल. आंत वावरणाऱ्या खिया बुरखा न घेतां हिंडतील. बुरख्याचें तसें नाही. बुरखा घेतला की, मग पुरुषांना धक्के देऊनही जातां येते असा इकडील रिवाज आहे. पुरुषांनीही रस्त्यावरून जातांना बुरख्याचें काळे निशाण पाहून थोडे खीदाक्षिण्य दाखवावें अशी अपेक्षा कोणी करीत नाही किंवा 'खीणां भूषा किं तु सौजन्यमेव' या न्यायाने खियाही जपून चाललेल्या दिसत नाहीत. अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून 'काळा बुरखा' जाऊ लागला तर त्यांत आश्र्वय केवळ नवीन रहिवाशालाच वाटेल ! हिंदुस्थानांत रेल्वेच्या तिसऱ्या वर्गांच्या तिकिट-ऑफिसपाशी तिकिट घेतांना जशी रेटारेटी चालते, तसाच प्रकार इराणी बाजारचे भागांत खीपुरुष हा भेद न वाळगतां नेहमी चालतो ! बुरख्याचा मोठा फायदा एक आहे. त्यापासून इतरे जनांना मुळीच त्रास नाही. 'पडदेवाल्या'ची सरवराई राखणे फार कठीण काम होते आणि नेहमी निदान तीनचार नोकर चाकर वाळगावे लागतात. पडदा घेण्याची चाल असेल तर सायंकाळी फिरावयास जातांना दांपत्याला मिळून पडव्यांत जावै लागेल. पण बुरखेवाली मंडळी कांही त्रास न होतां जोडीजोडीने तें सुख अनुभवू शकतील. इराणांत बुरखा हा सर्व वयाच्या खियांना लाग आहे. म्हणजे मुलगी हिंडूं फिरू लागली की, काळा बुरखा तिच्या पोषाखाचें एक मुख्य अंग—नव्हे अंग झाकण्याचें वस्त्र—होतें.

‘पानीय’ ‘पेय’ नव्हे!

तेहरानची हवा फारच उत्तम आहे. हवापाणी हा जोड शब्द मुद्राम टाळला आहे. कारण पाण्यासंबंधी समाधानास जागा मुळीच नाही. गिरण्या, कारखाने किंवा आगगाड्या यांचा संपर्क तेहरानलाच काय, पण सर्व इराणला, आवादान वगळल्यास जवळजवळ नाहीच म्हटले तरी हरकत नाही. हिंदुस्थानच्या एकतृतीयांशाएवढा अदमासाने विस्तार असतां केवळ शंभर मैलच रेल्वे या देशांत आहे! त्यामुळे हवा गलिच्छ करण्याचीं कृत्रिम साधने अद्यापि प्रचलित झालीं नाहीत. शिवाय, तेहरानची वस्ती अत्यंत विरल आहे असे म्हणतां येते आणि मौज ही की, गेल्या चाळीस वर्षांच्या अनुभवांत हें नगर वाढले आहे असे म्हणणारे लोक आढळत नाहीत. या सर्व कारणांनी येथील हवा शुद्ध आहे. इराणांत सर्वच ठिकाणी पाणी भूम्यंतर्गत पाटांनी खेळविलेले आहे. कित्येक ठिकाणी हें वहातें जल उघडेही दिसतें आणि पाण्याचा साठा एके जारी नसून समीपस्थ डोंगरांतील प्रवाहांचा लाभ घेऊन ही व्यवस्था केली जाते. त्यामुळे सोय अत्यंत झाली असली तरी आरोग्याला फार हानि पोहोचण्यासारखी ही व्यवस्था आहे असें साधा ‘कुणबी’ ही सांगेल. प्रत्येक घराच्या मध्यभागी हौद असतो. त्यांत पाणी अदृश्य मार्गानेंच येते. हें वापरण्याचे पाणी व पिण्याचे पाणीही एकाच मार्गाने यावयाचे. ठिकठिकाणी हौद वांधलेले असतात. ते सर्व बाजूंनी बंद असून त्यांना एक तोटी ठेवलेली असते. तींतून पिण्याचे पाणी ध्यावयाचे. अशा हौदांना ‘अंबार’ किंवा अंबारखाना म्हणतात. पिण्यास येते ते पाणी निवळण्याचा संभव असतो आणि ते सदैव झाकलेले असते, इतकाच काय तो फरक. कित्येक ठिकाणी मात्र हें ‘पानीय’ ‘पेय’ असतेंच असे म्हणतां येत नसले, तरी लोक त्याचा उपयोग करतांना दिसतील. पाण्याच्या प्रवाहांतच रस्याचीं गटारे सोडलीं

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

आहेत किंवा गटारे व पाणी नेण्याचे पाट हे प्रवाह निरनिराळे नाहीत असें पाहिजे तर म्हणावें ! अशा गटारांचीं द्वारे रस्त्यांत हिंडतांना नेहमी लागतात आणि लक्ष दुसरीकडे असणारा त्यांत पडावयाचा देखील ! कारण ज्याला 'पाणी' पाहिजे असेल त्याला तें द्वार उघडतां येतें. पण काम झाल्यावर तें पुनः पूर्ववत् झाकावें याविषयी विचार तो मुळीच करणार नाही. रस्त्यावर शिंपदण्यास, जनावरांना पाजण्यास किंवा पिण्याखेरीज सर्व उपयोगासाठी अगदी विनिरिक्तपणे तें पाणी घेतांना पाहून हिंदुस्थानांतील कोठल्याही मनुष्यास साहजिकच किळस वाटेल. पण येथे 'तीर्थोदकं च वन्हिश्च नान्यतः शुद्धिमर्हतः' हें वचन अगदी आवालवृद्धांच्या रोम-रोमीं भिनल्याप्रमाणे दिसतें. पाणी कधी अस्वच्छ होऊं शकतच नाही असा इराणी प्रजेचा सिद्धांत आहे, का सच्छता हा शब्दच त्यांना ज्ञात नाही असा प्रश्न पडतो. पण हा रिवाज आहे. रुढीविरुद्ध एक चकार शब्द काढतां कामा नये, पाण्याचा उघडा पाट असेल तर, एके ठिकाणी बायका धुणे धुतांना दिसतील व चार पावळांवर कोणी भांडीं घांसत असतील. पुढे थोड्याशा अंतरावर 'ग्रामसिंह' आपली तृष्णा शमन करीत असतांना दिसेल आणि लगेच एखादा चालता वोलता मनुष्य प्रार्थनेसाठी त्याच पाण्याने हस्तपादमुखप्रक्षालन करतांना दिसेल. आणि हे सर्व 'एका मोटेच्या' पाण्याइतक्या मोऱ्या पाटांत, अक्षरशः चार चार पावळांवर. एखादीच वेळ अशा काकतालीय न्यायाची असते असें नव्हे, तर हीं दृश्यें नेहमीचीं—रोजचींच—आहेत आणि त्यांबद्दल त्रयस्यांविना इतरांस कांहीच वाटणार नाही.

सहभोजने केल्याने जाती मोठतील असा किल्येकांचा ग्रह आहे आणि त्या दिशेने प्रयत्न करणारे आपल्याकडे कांही लोक आहेत

सर्वांचा मिळून 'एकच प्याला'

हें खेरे. त्यांना इतकेंच दर्शवावयाचें आहे की, ज्ञातीच्या ज्ञाती एका ताटांत जेवण्याची पद्धत मुसलमानांची असून त्यांच्यांतही भेदाभेद तीव्र आहेच. इराणांत पाऊल ठेवल्यापासून आजपर्यंत मी एका मोठ्या प्रश्नाचा विचार करीत आहें की, फार्सी भाषेत उष्टें, खरकटें आणि किळस या तीन शब्दांना प्रतिशब्द आहेत किंवा नाहीत? एक महिन्यापेक्षा अधिक दिवस इराणांत राहूनही उष्टें, खरकटें किंवा किळस यांपैकीं एकाही शब्दाचा उपयोग केल्याचें ऐकलें नाही. उपयोग करावा लागेल असले प्रसंग मात्र क्षणोक्षणीं येत. हिंदुस्थानांतील कित्येक भागांत आपल्या भांड्यास दुसऱ्याने तुसता हात लावला एवढ्याच दोपासाठी तें भांडें चांगलें घासावें लागतें. स्वच्छतेचें तें एक टोक मानलें, तर इराणांत दुसरें टोक आहे असें म्हणावें लागेल. युरोपियन देखरेखीखालचीं अगदी थोडीं आहारगृहें [रेस्टोरॅं] सोडलीं तर माणसागणिक पाणी पिण्याचा पेला देण्याची चाल कोठेच नाही. दहावारा माणसें असलीं तरीही 'एकच प्याला' पुरतो आणि एकाचें पाणी पिऊन झाल्यानंतर तो तसाच पुढे करावयाचा. पाहिलें पाणी ओळून टाकणे किंवा विसळणे ह्या किया कधीही व्हावयाच्या नाहीत. पाण्याचें उदाहरण म्हणून सांगितलें. मदिरा तर पावकाचीच भगिनी! ती सर्वांनाच पुनीत करते, मग पेल्याचें काय?

खरकव्याचा प्रश्न अगदी सोडूनच द्या. उत्तर हिंदुस्थानांतही खरकटें कित्येक प्रांतांत मानलें जात नाही. पण किळस मात्र येतो तो इकडील लोकांच्या रिवाजाचा. समजा, दूध घेण्यासाठी तुम्ही गेलां आणि दुकानदारापुढे दुवाचें भांडें भरलेलें आहे, तेथे ज्या मापाने दूध तुम्हांस मोजून मिळणार तेंच माप तोंडाला लावून तो जर पीत असेल तर लगेच तसेच्या तसेच तें भांड्यांत घालून तुमचें काम

मुसल्लमानी मुलखांतली मुशाफरी

तो प्रथम करील आणि पुनः माप तोंडाला लावील ! किंवा दूध तापलेले असेल तर वर आलेली साय एका बोटाने चाखीत पुनः पुनः बोट दुधाच्या भांड्यांत घालून (कोणचा हात तें विचारू नका) तो तुमच्याशीं बोलेल, तुम्हांला दूधही मोजून देईल. सर्वच कार्य अगदी निर्विकारपणे चालेल ! उदाहरणार्थ दुसरी एक गोष्ट घ्या. ‘रोगान’ म्हणून तुपासारखा पदार्थ इराणांत चोहोकडे मिळतो. खाचा उपयोग भातावर, तळणीसाठी किंवा रोटीवरोवर खाण्याकडे करतात. त्याच्या वासावरून ती निव्वळ चरबी असावी असें वाटतें. ‘रोगान’ याचा अर्थही चरबी असा आहे. पण ती चरबी ज्या जनावराच्या मांसापासून काढलेली असते त्याचेच कातडे—केस न काढलेले—जसेच्या तसेच वेऊन त्याची पिशवी करून त्यांत तें रोगान भरतात. पिशवी करावयाची म्हणजे काय ? भराभर टाके घालून किंवा झोळी बांधतात तशा गाठी देऊन तें कातडे भरावयाचें ! घाणेरडे केस वाहेरच्या वाजूस तसेच दिसत असतात. पण त्यांतील ‘तूप’ अगदी विनिर्दिक्तपणे सर्वत्र वापरले जातें. इतकेच नव्हे, तर आणखीही तसलेच पदार्थ अशा कातड्यांत भरून किती तरी विकावयास येतात. पाणीवाला भिस्ती ज्यांतून ‘पेय’ आणतो ती पिशवीही अशीच असते. तें कातडे कधी जन्मांतरी धुतात की नाही देव जाणे ! पण त्यांतील पाणी सर्वत्र पितात. निर्ढविलेल्या इराण्यांना त्याचें कांहीच वाटत नाही. दृष्टीआड सृष्टि असती तर एक वेळ चालेल; पण सर्वच प्रकार राजरोस-पणे समोर होत असल्याने कोठेही जाऊन आहार करावा किंवा तहान भागविण्यासाठी पाणी प्यावें अशी इच्छा विलकुल होत नाही. नाही म्हणावयास चारदोन साहेबी उपाहारगृहे आहेत, त्यांच्यावरच सर्वस्वी अवलंबून येथे वास्तव्य करावें लागले.

भोजनांतील सव्यसाची वीर

खाद्य पदार्थात गळ्हाची रोटी ही जास्त असून अंडीं विपुल प्रमाणांत वापरतात. तांदूळ, मांस, मासे हीं तर असावयाचींच. पण दही आणि ताक हीं इकडे इतर्कीं प्रचारांत आहेत की, वातोदकांप्रमाणे [वातो-दके = सोडावॉटर वैरे पेये] ताक किंवा दही हीं कोठेही मिळूळ शकतात. दूध उपयोगांत आणतात, पण तें शेळीचें, गाईचें, उंटिणीचें का गाढवीचें हें कलण्यास मार्ग नाही. निर्भेळ गोक्षीर कच्चितच मिळतें. (इराणी भाषेत शीर-इ-गाव म्हणजे गाईचें दूध. 'इ' हा पश्चीचा प्रत्यय. शीर = क्षीर, गाव = गौ, हें संस्कृतशीं साम्य लक्षांत ठेवण्या-सारखें आहे.) कांही प्रसंगी मानवी दुधाचेंही ल्यांत मिश्रण असतें असें सांगण्यांत येतें आणि तें खेरे मानण्यास बरींच कारणे आहेत. फळफळावळींत द्राक्षे, नारिंगे आणि डाळिंगे इकडे विशेष आहेत आणि तीं वर्षभर मिळूळ शकतात. निसर्गाने तीं राखण्यासाठी हिमवृष्टीचा लाभ या देशास आपोआपच करून दिला असल्याने 'मधांत' फळे घालण्याची आवश्यकता वाटत नाही. मधवी विपुल असून खाण्यासाठी त्याचा उपयोग मनस्वी केला जातो. लोणी देखील इकडे मिळतें, पण तें महाग असतें. पालेभाज्या, गाजरे, विलायती मुळे, कांदे, बटाटे, (भालाकारांचे आवडते) भोपळे इत्यादिकांची लागवड होणे सुलभ आहे. कारण पाणी सदैव खेळतें असतें. आम्रफळाची मात्र कल्पनाच इराणी प्रजेस आहे! औषधाला तर नाहीच, पण शाळेत वस्तुपाठ देण्यासाठी आंब्याचें झाड चित्ररूपाने पाहूं म्हटलें तरीही मिळावयाचें नाही! पालेभाज्या कच्च्याच खाण्याचा प्रघात आहे. भोजनांत सर्वच वीर 'सव्यसाची' असावयाचे हें ठरलेलेच.

इकडे आल्यानंतर एक मोठा फरक दैनिक कार्यक्रमांत झाला असेल तर तो स्नानाचें नांव आन्हिकांतून काढून सासाहिकांत अथवा

मुसल्लमानी मुलखांतर्ळी मुशाफरी

पाक्षिक व्यवसायांत घालावयाचें हा होय ! थंडी अतिशय हें तर कारण खरेच; पण दुसरे म्हणजे योग्य सोय नाही. येथील स्नानगृहें अगदी वेगळीं असून कोणल्याही अभ्यागतालयांत म्हणजे हॉटेलांत स्नानाची व्यवस्था नसते. ल्यासाठी 'हमाम' म्हणून स्वतंत्र स्नानगृहेंच असतात. या हमामांत जावयाचें म्हणजे एक शिक्षाच म्हणावी लांगेल. पण तीनचार वेळां गेल्यावर तेथे जाणें ही एक चैनीची आवश्यकता होते. चोहो वाजूनी अगदी बंद केलेल्या खोलीस खालून उण्णता लावलेली असून तिच्यांत मधूनमधून वाफ सोडतात. अशा ठिकाणी जाऊन प्रथमतः तेथील सेवकांकडून सर्वांग घासून, धुजून, पुसून, रगडून ध्यावयाचें आणि मग उष्णोदकाने स्नान करावयाचें, अशी रीत आहे. अशा हमामांत एकदा स्नान केलें की, साधारणपणे शेर अर्धशेर वजन कमी होतें आणि नेहमीचे कपडे अगदी सैल वाटावयास लागतात. घासूनघासून शरिराचें वरचें कातडें निघून जातें, सर्व रक्तवाहिन्यांना चेतना प्राप्त होते. निदान एक तासभर हें 'रासन्हाणे' चालतें. दोनदोन तीनतीन तासही सेवा करून घेणारे 'हमामवहाद्दर' असतात. पण नवीन आलेला मनुष्य कोंडलेल्या हवेमुळे गुदमरून जातो आणि घेरी आल्याप्रमाणे त्याला वाटू लागतें ! आठवड्यांतन किंवा महिन्यांतून एकदा स्नान व्हावयाचें तै असेंच असलें पाहिजे ! मुंबईतील चौपाटीवरील 'चंपी'च्या जोडीला उष्णोदक स्नान दिलें म्हणजे हमामाची कल्पना येईल. इराक, इराण, तुर्कस्तान इकडे सर्वत्र अशा हमामांचीच रीत आहे. पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी नैसर्गिक उष्णोदकाचे झरे असत. तेव्हा ल्यांना औषधी गुणांमुळे महत्त्व असे. पण हल्ळी अशीं उन्हाळीं इराणांत कांही ठिकाणी असलीं तरी शहरांतील हमामांत साधेंच पाणी येतें.

कावळे काळे नाहीत

कावळ्याची एक कलिपत गोष्ट आपल्याकडे मुलांना सांगतात की, बगळ्याचें पांढरें स्वरूप पाहून त्यालाही आपण गेरें व्हावें अशी इच्छा झाल्याने काकराज नदींत स्नान करून दगडावर आंग धासून घेऊ लागले. त्यामुळे अर्थातच कावळ्याला इहलोकचें वास्तव्य संपवून काळ्या शरीरयष्टीचा त्याग करावा लागला. आपल्याकडील गोष्ट अशी आहे खरी; आणि कावळ्याचा रंग काळा हा सिद्धांत वत्रलेप मानण्याचा जरी प्रघात असला तरी, इराणांतील कावळे देखील गौरवणीय दिसतात. युतलेल्या तांदळाप्रमाणे त्यांचें स्वरूप नसलें तरी, राखी रंगाची प्राप्ति त्यांना कोणत्या देवाने व का करून दिली आहे हें कळत नाही. उडण्याचे पंख व मानेभोवतालचा भाग अगदी काळा असून वाकीचा घैसरवणीय असतो, हें पाहून हा नवीन पक्षी असावा असा तर्क चालतो. परंतु 'का का' अशाच हाकांनी जेव्हा आकाश भरून जातें तेव्हा संशयनिवृत्ति होऊन हिमराशीच्या सान्निध्याने अथवा कडक तपश्चर्या करून कावळ्याने वर्णांतर करून घेतलें असावें असें वाटतें. कित्येकांची नुसती चौंचन्च पांढुरकी असते. कावळ्यांचा वर्ण बदलणाऱ्या या देशांत आम्ही उठून दिसलों तर काय आश्र्य? असो.

इकडील थंडीची कल्पना कशी धावी हा प्रश्न पडतो. शाळीय पद्धतीने उप्पातामानयंत्रांतील पारा कोणत्या अंशावर असतो हें सांगितलें तर सर्वांनाच कळेल असें नव्हे. तेव्हा इतर कांही मागांनी त्यासंबंधी कळविणें इष्ट आहे. 'लोणीकाऱ्या चाकू' हा आपणांकडील वाक्यचार येथे उलट अर्थाने योजावा लागेल. कारण लोणी इतकें घड्ह होतें की, तें कापण्यास चांगलाच चाकू लागतो. प्रातःकाळी उठून बाहेर पाहिलें असतां वर्फांचे थर दिसले तर तें मुळीच आश्र्य नव्हे. रस्त्यावरील पाण्याचें किंवा आंगणांतील हौदाच्या पाण्याचें वर्फ होणें

मुसल्लमानी मुलखांतली मुशाफरी

हा नेहमीचा प्रकार आहे. शरीराच्छादनासाठी तीन चार आवरणे असूनही कधी वर्मविंदु येत नाहीत. उलट 'वरकोट' [ओव्हरकोट] आणि हातमोजे हा नेहमीचाच पोषाक होऊन वसलेला आहे. थंडींत साचलेले वर्फ उन्हाळाभर वापरण्यांत येतें. आइस्क्रीम करण्यास फारसे श्रम पडत नाहीत आणि तें बनविण्याची पद्धतीही अगदी साधी आहे. हलवाई खवा घोटतो त्याप्रमाणे एका लाकडी फळीने दुग्धमिश्रण पांच-सात मिनिटे घोटले की आइस्क्रीम तयार होतें. मात्र हलवायाच्या कढीखाली विस्तव असतो तर, आइस्क्रीमवाला आपल्या रुंद तोंडाच्या भांड्याभोवती बर्फाचे खडे ठेवतो; इतकाच काय तो फरक. थंडींतही ग्रातःकाळीं उठल्यापासून तों रात्रीं दहाअकरा वाजेपर्यंत आइस्क्रीम खाण्याची रीत आहे. बर्फाला किंमतच पडत नाही. तें आणून ठेवले तर भुश्शांत किंवा पेटींत ठेवण्याची आवश्यकता नसते. बर्फाचे तुकडे घरांतील दारापुढे उघडेच पडलेले असतात. लागतील तसतसे घ्यावे! ते वितलण्यास फार अवधि लागतो. यावरून इकडील थंडीची थोडी तरी कल्पना येईल.

नेहमी कपड्यांचा भार खांद्यावर असतो म्हणूनच की काय, इराणी लोक घिष्पाड अरबांच्या मानाने खुजे, ठॅगू आणि अशक्त दिसतात. त्यांची शरीरसंपत्ति कितपत आहे हें इतक्या अल्पावधींत कळणे शक्य नाही. पण इतके मात्र खरें की, इराण्यांना हिंदी जनतेच्या शुभ्र दंत-पंकतीचा हेवा वाटतो! तुमचे दात वर्फाप्रमाणे का आणि आमचे भाजलेल्या रोटीप्रमाणे पिवळसर का? असा प्रश्न प्रस्तुत प्रतिनिधीस किती तरी वेळा विचारण्यांत आला! 'दंतधावन' ही क्रियाच मुळी इराण्यांना ठाऊक नाही असें म्हणावें लागतें. मांसाहाराने दात विघडतात, हें तर आता तज्ज्ञांचेंच मत आहे. निद्रोत्तर वा भोजनोत्तर

उद्वोधक आकड्यांचा अभाव

मुखप्रक्षालन करण्याची रीतच कोठे नसल्याने मधून मधून सोनेरी दात बसविलेला मनुष्य दिसतो; आणि दंतवैद्यांच्या पाठ्या वाचतां येत नसल्या तरी दंतपंकर्तींच्या चित्रांवरून त्यांचें प्रावल्य कळते ! पाण्याचा गलिच्छपणा, उषें खाण्याची पद्धत, थंडीमुळे चोहोकडून वंद असलेल्या खोर्लांत पुष्कल जणांनी शेकत बसण्याची रीत, बुरखा, दंतधावनास फाटा अशा अनेक अहितकर चार्लीमुळे प्रजेचें आरोग्य रहावें कसें, असा प्रश्न कोणाही खोल दृष्टीच्या समाजसेवकास पडेल. परंतु त्यासंबंधी माहिती कोठून व कशी मिळणार ?

आकडेशास्त्र हें. राजकारणी पुरुषांचें आणि व्यापारी तज्जांचें होकायंत्र आहे यांत तिलप्राय संदेह नाही. इतरांना किचकट आणि ढोकें उठविणारे असे वाटणारे तेच तेच आकडे आर्थिक तज्जांना व मुत्सद्यांना किती तरी महत्त्वाच्या मनोरंजक गुजगोष्टी सांगतात. पण इराणांत कोठेही आकडा मिळावयाचा नाही. आपल्याकडे लोकसंख्या तर आता साधारणपणे र—ट—फ करणारा मनुष्य देखील सांगू शकतो, इतका या शिरोगणतीच्या आकड्यांचा प्रसार झाला आहे. पण इराणांत अद्याप एकही प्रसंग खानेसुमारीचा आला नाही आणि तो आणखी दहा बारा वर्षांत येईल असें वाटत नाही ! जेथे एकंदर लोक किती आहेत याचाच मुळी अंदाज नाही, तेथे मृत्युसंख्या, बालमृत्यूचें प्रमाण, जन्मांची होणारी वाढ, रोगांचा प्रसार इत्यादि आकड्यांची अपेक्षा करणें कितपत योग्य होईल ? इतके मात्र सत्य आहे की, तेहरान, हमादान, काइवीन किंवा इतर कोणतेही शहर व्या, तेथील लोकवस्ती वाढते आहे असें मानण्यास एकही कारण दिसत नाही.

हिंदुस्थानच्या विस्ताराने इराण एकतृतीयांश असतां लोकसंख्या अदमासे सहा कोटीच आहे असें म्हणतात ! तेब्बा आणखी किती

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

तरी जनता या प्रदेशांत कोंवतां येर्ड्ल. आणि तोच प्रकार मोठमोऱ्या शहरांतून दिसतो. खुद तेहरानमध्ये तर जगांतील सर्व देशांच्या लोकांचे प्रदर्शन भरलें आहे असें वाटते ! जपानी, चिनी, तुर्कीमान, अफगाण, पंजाबी, फेंच, इटालियन, तुर्की, इंग्रजी, जर्मन, स्वीडिश, अमेरिकन इत्यादिकांचे नमुने अगदी सहजगत्या पहावयास मिळतात. व्यापारांत आणि इतर ठिकाणीही रशियनांचे—‘लाल’ वोल्शेविहकांचे—प्रावल्य विशेष आहे. कारकून मंडळींत खिस्तानुयायी आर्मीनियनांचा भरणा चटकन् डोऱ्यांत भरतो. हिंदी ‘मोटारहाके’ इराणांत इतके नामांकित आहेत की, कोणी नवा हिंदी मनुष्य दिसला म्हणजे, “तुमची स्वतःची मोटार आहे का तुम्ही नोकर आहां ? ” असा प्रश्न हटकून विचारला जातो. कारण मोटारहाक्याशिवाय दुसरी हिंदी मंडळी क्वचितच इकडे येतात. आपणांकडे पहाण्याची इतर राष्ट्रांची दृष्टि लक्षांत घेऊन तरी परराष्ट्रांत हिंदुस्थानसंबंधी चळवळ करण्याचे काम जारीने स्वीकारलें जावो !

इराकांत आणि इराणांत वाजारांतील दुकानांची रचना एकसारखी असून एकदम डोऱ्यांत भरणारी आहे. एकाला लागून दुसरे अशीं समोरासमोरील पडव्यांतून दुकानें मांडलेलीं असून तीं वरून आच्छादिलेलीं असतात. म्हणजे खिया जशा वुरख्यांत झाकून ठेवलेल्या असतात तशींच हीं दुकानेंही वरून बंद असावयाचीं. सूर्यप्रकाशाचे वावडे खियांना, तसेच दुकानांना व दुकानदारांना सुद्धा ! हवा जाण्यासाठी मधूनमधून गवाक्षें ठेवलेलीं असलीं तरी एकंदरींत अत्यंत हानिकारक अशींच हीं पद्धति आहे असेच कोणीही म्हणेल ! मुंबईस मंगळदास मार्केटमध्ये अशा प्रकारचा थोडा अनुभव येर्ड्ल. पण त्या मानाने मुंबईचीं दुकानें व मार्केटसुद्धा लहान पडते ! एकदां वाजारच्या

धूम्रपानांतही स्वावलंबन

ह्या बोगद्यांत शिरल्यावर एकदीड मैल आकाशाचें दर्शन न होतां गर्दीतनच जावें लागतें ! सर्व प्रकारचीं दुकानें व्यवस्थित रीतीने मांडलेलीं आढळतात. वेगवेगळ्या धंद्यांची विभागणी केलेली दिसते. दिवसा दिवे लावण्याची पाळी येत असली तरी व्यापार अगदी जोराने चाललेला असतो. जगांतील सर्व प्रदेशांचा माल इराणांत भरलेला आहे हें पाहून आश्र्वय वाटतें. कारण एवढ्या मोठ्या देशांत केवळ शंभर मैल देखील रेल्वेचा प्रसार अद्याप झाला नाही ! सर्व दलण-वळण मोटारी, घोडे, खेचें आणि उंट यांवरून चालतें. या वंद बाजारी पद्धतीमुळे लोकांत क्षयरोगाचा प्रसार आहे असें म्हणतात.

धूम्रपानाचें व्यसन हिंदुस्थानांतील लोकांना जितके आहे, त्यापेक्षा किंचित् कमी प्रमाणांत तें इराणांत आहे. मुख्यतः समाधानाची गोष्ट अशी की, इराणी जनता बहुतेक सिगारेट्स् इराणांतच तयार करते. परकीय ‘धूम्रसमिधां’चा प्रसार इराणांत मुळीच नाही, असें म्हणतां येईल. ठिकठिकाणी सिगारेट्स् तयार करण्याचीं हातयंत्रे दिसतात आणि किल्येकांना स्वहस्ते सिगारेट करून पिण्याची सवय असल्याने सुटे कागद व तंबाखू हीं खेडोखेडींही मिळतात. गुडगुडी सुद्धा किंचित् प्रसंगीं दृष्टोत्पत्तीस येते. अफू ओढण्याचें घातुक व्यसन दोन तीन वर्षांपूर्वी फारच पसरलेले होतें. तें राष्ट्रसंघाच्या विनंतीवरून वंद होण्याच्या मार्गाला लागलें आहे. रोट्यांना ‘खसखस’ लावण्याच्या नेहमीच्या चालीवरून अफूचें पीक येथे पुष्कळ असावें असा तर्क निघतो व तो खराही आहे. खियाही वुरख्यांतून धूर सोडीत रस्यांतून जातात, त्याचें प्रथम दर्शनीं आश्र्वय वाटतें !

शिराङ्ग शहरांतील ‘मदिरा’ उमर खण्यामने नामांकित करून ठेवली आहे. द्राक्षांचें पीक विपुल असल्याने ‘सुरासुरांचा चुरा

मुसल्मानी मुलखांतली मुशाफरी

करणाऱ्या' सुरेचें प्रावल्य इराणांत साहजिकच अधिक आहे. वस्तुतः मध्यसेवन हें व्यसन न मानतां मध्य हें नेहमीच्या पेयांतील एक उच्च दर्जाचें द्रव्य असेंच मानलें जातें ! साधा 'द्राक्षरस' कोणीही घरीं करावा, त्याला कायद्याची बंदी नाही. दारू न घेणारा मनुष्य क्वचितच आढळेल. विद्यार्थीदेखील तिचें सेवन सर्वादेखत करू शकतात. परदेशी मद्याचा प्रसार नाही असें नाही. मात्र तो श्रीमंतांत आहे एवढेंच !

वालविवाह रूढ असलेला दिसत नाही हें खरें; पण एक विचित्र विवाहपद्धति इकडील लोकांत प्रचलित आहे. तिचें स्वरूप पाहून तिला 'विवाह' असें का म्हणावें हा प्रश्न पडतो. हें सर्व कृत्य अगदी धार्मिक, न्याय्य व नैतिक मानलें जातें ही विशेष मौज ! 'जुजबी' लग्ने म्हणून इस्लामानुयायी जनांची इराणांत जी रीत आहे, तिच्या सहाय्याने तीन महिने, चार महिने किंवा आवश्यक व इष्ट असेल तितकाच वेळपर्यंत एखाद्या खीशीं विवाहपद्ध रहातां येतें ! लग्न लावणारा मुल्ला ठराविक दक्षिणा घेतो आणि त्याच वेळीं हा विवाह किती कालपर्यंत टिकणारा आहे याचा निर्णय विवाहेच्छु दांपत्याच्या संमतीने ठरवितो. त्या मुदतीनंतर या जोडप्याचें नातें तुटतें. त्यांना पुनः धर्माधिकाऱ्यापुढे किंवा न्यायासनापुढे काढी मोडप्यास जावें लागत नाही. यामुळे एका वर्षात चार चार पांच पांच वेळां विवाहपद्ध होतां येतें, व एकाच वेळीं पुष्कळ पन्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी पडते. भावी अडचण ठाळण्यासाठी दूरदृष्टीने ती तरतुद विवाहप्रसंगाने करून ठेवली जाते. परंतु ही पद्धति सर्वत्र प्रचलित असून तिजवदल कोणास कांही वाटतें असें दिसत नाही. बाह्यात्कारी टोपीची आणि कोटाची सकतीने सुधारणा

पंचांगवाद इराणांतही आहेच !

करण्यापूर्वी काळ्या पड्यांतील ही घाण प्रथम काढली असती तर राष्ट्राचें अधिक हित ज्ञालें असते ! या घातुक पद्धतीने काय आपत्ति कोसळते यासंवंधी चर्चा करणे इष्ट नव्हे. साध्या कल्पनाशक्तीसही तिचें आकलन होण्यासारखे आहे.

मनुष्यास भेटण्याची आपलेकडील प्राचीन पद्धति म्हणजे आलिंगन देऊन वाहून्त कवळण्याची आहे. आता चोहोकडेच हस्तांदोलन रूढ होत असल्याने जुनी रीत क्वचित् पाळतात. परंतु इकडे एकच पद्धति पूर्वीपासून चालू आहे. दोन्ही गालांचें व नंतर कपाळांचे चुंबन घेण्याची चाल इराणांत आहे. ती फक्त जुन्या मताच्या लोकांतच आढळते आणि कोणी परगावीं चालला अथवा जाऊन आला म्हणजे सर्वांनी त्याचे चुंबन घ्यावयाचे असा इकडील रिवाज आहे. हा प्रकार फक्त पुरुषांचा चाललेला नेहमी दिसतो.

पंचांगवाद आपलेकडेच आला आहे असें नसून या बाबतींत इराणी लोक आपले भाईवंद आहेत, ही समाधानाची गोष्ट होय. नेहमीच तीन पंचांगे (?) जवळ वाळगावीं लागावीं अशी इराणी परिस्थिति आहे. इराणी वर्ष हें सौरमानाचें असून पैगंबराच्या पलायन-दिनापासून त्याची गणना होते. इतर मुसलमान देशांत वर्षगणनेचा आरंभ पैगंबरपलायनाचा दिवस असला, तरी त्यांची वर्षे चांदमासाचीं असल्याने फरक पडतो. शिवाय अरबी महिन्यांचीं नांवे आणि इराणी महिन्यांचीं नांवे एक नाहीत. आपल्याकडे भाषाशुद्धीचा प्रयत्न कसोशीने चालू आहे, तसाच इराणांतही चार पांच वर्षीपासून सुरु असून परकी शब्दांवर त्यांचा कटाक्ष आहे. विशेषतः अरबी भाषेचे वर्चस्व त्यांना नको असल्याने अरबी शब्दांना अर्धचंद्र देण्याचे कार्य सरकारी सहाय्यानेच चालू आहे. महिन्यांचीं नांवे तर बदललींच,

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

पण लष्करी खात्यांतील अरबी शब्दांना इराणी प्रतिशब्द योजून त्यांचा प्रचार करणे, हसन, महमद इत्यादि अरबी नांवांवर वहिष्कार घालून, रुस्तुम, जमशीर वगैरे इराणी नांवांचा प्रसार जनतेंत सक्तीने करणे या बाबी महत्त्वाच्या असून त्यांपासून पुष्कळच घेण्यासारखे आहे. ‘नांवांत काय आहे ?’ असा कोणीं प्रश्न केल्यास नांवांतच सर्वे आहे असें स्पष्टपणे सांगावें लागेल. इराणी तारीख, महिने आणि वर्ष निराळे, अरबी कालमान अगदी वेगांले आणि खिस्ती शकाचा तृतीय पंथ आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी आवश्यक असल्याने नेहमी त्रिवेणीसंगमाचे पंचांग जवळ वाळगावें लागतें. नांवांच्या व भाषेच्या शुद्धीकरणाच्या आणि नवीन वर्ष-मानाच्या सुधारणा केवळ राजाश्रयाच्या जोरावरच इतक्या त्वरेने लोक-मान्य झाल्या हें लक्षांत ठेवणे इष्ट आहे. इंग्रजी महिन्यांच्या तारखाही कांही तरी अनुमानघक्क्यांनेच ठरविल्या आहेत. आणि अमुक महिना किती दिवसांचा हें ठरविण्यासाठी हातावरील उंचवट्याचे सहाय्य घ्यावें लागतें. त्यांचे दिवस हे कसे तरी ठरविलेले आहेत, पण इराणी वर्षमानांत पहिले सहा महिने एकतीस दिवसांचे, पुढील पांच महिन्यांत तीस दिवस आणि शेवटचा माहिना एकोणतीस दिवसांचा अशी सोईची विभागणी आहे. दर चार वर्षांनी अखेरचाही महिना तीस दिवसांचा असतो. ही सोय नाही असें कोण म्हणेल ? पण ती केवळ इराणांतच मान्य आहे.

दैनिक कार्यक्रम जसा आपला तसाच इराण्यांचाही. फरक केवळ घड्याळ लावण्याचा. सूर्योदयाला साधारणपणे सहा वाजतात असें आपण मानलें तर इकडे ल्यावेळी घड्याळांत वारांचे ठेके पडतील. म्हणजे सूर्योदयच वारा वाजतां होतो ! इराकांतही तीच पद्धति

दिनमानांतील फरक

असल्याने ‘इंग्रजी घडयाळ’ का ‘इराणी घडयाळ’? असा प्रश्न केव्हाही विचारावा लागतो. इराकांत अरबी वेळ पुष्कळ ठिकाणी मानतात तसें इराणचे नाही. मुंबईचा जसा घडयाळाचा वाद आहे, तसाच हा समजावा. मुंबईस फरक सुमारे चाळीस मिनिटांचा असतो तर हा सहा तासांचा आहे इतकेच! आपण घटिकामापन सूर्योदयापासून करतो, तशपैकांच घडयाळाचे तास सूर्योदयापासून मोजण्याची सीत आहे. विशेष आश्वर्य करण्यासारखी गोष्ट नव्हे.

मुसलमान म्हटला की, त्याला दाढी हवी, ही समजूत इराणांत पार वदलली आहे. धर्मोपदेशक आणि कचित् एखादा इसम दाढी-वाला आढळतो. वाकी सर्वांना ‘नित्य झम्थू अभिमत’ असलेली दिसते! मिशीकर्तनांत ‘फेंच कट’ म्हणून एक प्रकार फॅशनचे जनक मानतात. त्याचा प्रसार इराणांत पुष्कळ झालेला आहे असें स्पष्ट दिसून येते. अधरोष्टाच्या सीमेंतच मिशांना ठेवणे हा मुख्य नियम ‘फेंच कटा’चा आहे. बहुधा मिशांचे माप या मताचे लोक नाकाच्या रुंदीवरून ठरवितात. नाकाच्या रुंदीइतक्या मिशा असल्यास प्रत्यवाय नाही. त्यांची किमान मर्यादाही नाकांतील मवल्या पडव्याच्या जाडीइतकी आहे. अशा पद्धतीचा अवलंब इराण्यांनी केला. यावरून फेंचांचा वरचष्मा येथे किती आहे तें कळून येईल. सुंगंधी द्रव्यांतही प्रान्तमधील दुकानदारांनाच प्राधान्य असल्याने फेंच अत्तरे, लव्हेंडेरे वैरे केशभूषेचे साहित्य पुष्कळच खपते. सर्वच बाबतींत फेंचांचे अनुकरण इराण्यांनी केले आहे असें म्हणतां येते.

इराणांत फेंच संस्कृतीचा, चालीरीतीचा आणि भाषेचा पगडा अत्यंत आहे. याचे कारण नेपोलियनच्या कालापर्यंत जाऊन भिडते. नेपोलियनच्या अनेक महत्वाकांक्षापैकी हिंदुस्थानला येणे—नव्हे जिंकणे—

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

ही एक महत्वाकांक्षा होती. आणि ती पुरी करण्यासाठी त्याने इराणी शहारीं संवंध लावण्याकरितां वकील पाठविले होते. त्यामुळे किंवा फेंच मिशनव्यांच्या प्रयत्नामुळे बोनापार्टचे नांव सर्वतोमुखी आहे. इतकेच नव्हे, तर नेपोलियनच्या आयुष्यक्रमांतील महत्वाचे प्रसंग दाखविणारीं चित्रे सर्वत्र पसरलेली आहेत. देवादिकांचीं चित्रे विक्रीतात तरीं इकडे इराणांत नेपोलियनचींच चित्रे फार आढळतात ! इराणांतील तरुण पिढी बहुधा फ्रान्समध्येच शिकलेली असून इंग्रजीपेक्षा फेंच भाषेशींच त्यांचा निकट संवंध असतो.

फार्सी भाषा संस्कृतशीं बरीच जुळते. अरबीपेक्षा ती बोलण्यास आणि समजण्यास सोपी आहे. कानडी ग्रांतांत हेल काढून बोलण्याची रीत आहे, तशीच इराणांत सर्वत्र आढळेल. तेहरानमध्येच नव्हे, तर इराणांत सर्वत्र फार्सी, तुर्की, रूसी किंवा फेंच यांपैकी तीन भाषा जाणणारे लोक दिसून येतात. अरबीही कियेक बोलून शकतात. पण निदान तीन भाषा बोलतां येणारे लोक आपल्याकडे किती आहेत ? साधा अशिक्षित म्हणजे लिहितांवाचतां न येणारा मनुष्य असला तरी तो तीन भाषा बोलून शकतो हें पाहून आश्र्य वाटते.

घोड्यांच्या ट्रॅमगाड्या, मोटार बस आणि घोड्यांच्या बग्या हीं मुख्य वाहतुकीचीं साधने तेहरानमध्ये आहेत. शहरांतील रस्ते रुंद असून जागोजाग शहरसुधाराईसाठी चाललेली खटपट दृष्टीस पडते. डोंगराच्या पायथ्याला ही राजनगरी वसली असून रस्यांतून वर्फांच्छादित गिरिभाग दिसतो, इतकेच नव्हे तर इराणांतील एल्बुझ पर्वतांतील अल्युन्च शिखर 'देमावांद' हें १९,००० फूट उंचीचे असल्याने तें तेहरानमधून दिसते. आकाशांतील मेघमाला वरचेवर निरनिराळें स्वरूप धारण करीत असल्याकारणाने कधी अत्यंत थंड वारे सुटून

रंगाचा वेरंग होतो

हिमवृष्टि होते, केव्हा स्वच्छ सूर्यप्रकाश असतो, केव्हा केव्हा पाव-
साळ्याची आठवण करून देणारी ज़िमझिमही चालू असते. असे सर्व
प्रकार एक दोन तासांच्या अवधींत घडून येतात ! त्यामुळे निसर्गाच्या
ऋतूंचा कार्यक्रम या प्रांतीं अत्यंत अनिश्चित असावा असें वाटते.

असें असलें तरी, एकंदर हवामानामुळे मनास सदैव आल्हादित
ठेवणारें वातावरण निर्माण होतें. कारण पावसाच्या ज़िमझिमीमुळे
धुरळा उडत नाही; आणि थंडी असल्यामुळे काम करण्यास नेहमी
उल्हास वाटतो. मुंवर्ड्स किंवा उष्ण कटिबंधांतल्या देशांत मजुरांकडून
काम कमी होतें त्याचें एक कारण तेथील उष्ण हवा हेच होय. पण
समशीतोष्ण कटिबंधांत गेल्यानेही कांही नुकसान होतेंच. सूर्य डोक्या-
वर सहसा यावयाचा नाही; क्षितिजावरून उगवून तिरपा तिरपा असाच
तो मावळतो. मग कडक ऊन कोठून मिळणार ? आणि सूर्यप्रकाशा-
मुळे होणारी नैसर्गिक स्वच्छता तरी इराणी प्रजेस कोठून लाभणार ?
तीच गोष्ट चांदण्याची. सुंदर, शोभिवंत उपवनें, उत्तमपैकी फळफळा-
वळ व हरप्रकारचा सुका मेवा यांची चंगळ पूर्णपणे उपभोगण्यासाठी
शुभ्र चांदणें वर्षातून कांही दिवस तरी नियमितपणे मिळतें तर
गुलहौशी व रंगेल इराण्यांच्या सुखास पारावार उरला नसता. पण
कमालीची थंडी, मधून मधून होणारी हिमवृष्टि व स्वेच्छाचारी मेघ
मध्ये विन्ने आणून रंगाचा वेरंग करून टाकतात.

—केसरी, ता. १४, २१ व २८ मे, १९२९.

मुक्काम सहावा : केट्टा

(१८)

इराणांतून बलुचिस्तानांत विमानांतून येणे सुखाचें होतें. तरी सदर अदेशाची नीट ओळख करून घेण्यासाठी मी मोटारींतनच यावयास निघालों. तेहरानहून सकाळीं निघावयाचें असें ठरले होतें, तरी सायंकाळीं सूर्यास्ताचे सुमारास मोटार हलली ! तेहरानच्या सीमेवाहेर तर दिवे लागल्यावरच पडलों. बाकी ही पद्धत नेहमीचीच असल्याचें समजले. इतकेंच नव्हे तर त्याच दिवशीं निघाल्यावद्दल मोटारहाक्याचे आभार माना असेंही कोणी म्हणाले ! वारा उतारूसाठी किंवा चाळीस मण वोजासाठी वनविलेल्या अमेरिकन यंत्रयानांत [मोटार] सुमारे पंचवीस तीस मण सामान आणि सोळा उतारू ‘ कोंवले ’ होते !

वरें, रस्ता तरी चांगला असावा अशी अपेक्षा करावी तर तेही मुर्खपणाचेंच ! पुढे गेलेल्या मोटारच्या खुणेवरून ‘ पावलांवर पाऊल टाकून ’ जावयाचें हा सारखा ऋम ठेवावा लागला. तेहरान—मशहद हें अंतर ५६० मैलांचें आहे. दिवसा यंत्रयान मार्ग आक्रमण करी व रात्री सर्व प्रवासी निद्राराधन करीत. अंधारांत मार्गही दिसत नसे आणि दिवसभराच्या शिणाने सर्वच जण थकून भागून जात. इंकंदर पांच रात्री या प्रवासास लागल्या व सहाव्या मध्यरात्री उद्दिष्ट गावीं आम्ही पोचलों. मोटारीच्या भानगडीही मधून मधून होत असतात. त्यासाठीही कांही अवधि खर्च होत असे. रस्त्याची परिस्थिति वर सांगितलीच आहे. त्यांत यांत्रिकांच्या अकलेची भर पडावयाची राहिली. म्हणजे प्रवासाला निघण्यापूर्वी यंत्रयानाची

संकटहरणार्थ पैगंबराचा धावा

त्यांनी तपासणी करावयाची नाही असा निश्चयच केलेला दिसला. जेव्हा कांही मोडतोड होई तेव्हाच तिकडे त्यांचे लक्ष जाई. संसारांत राहून विरक्त रहणारास पद्मपत्राची उपमा देतात. तो प्रवात सोळून त्या ठिकाणी इराणांतील मोटारहाक्याची उपमेसाठी योजना करावी. मोटारांत असूनही जशी कांही मोटार आपली नव्हेच या भावनेने त्यांचे वर्तन असते. आडरानांत किती तरी मोटारी अडकून पडल्या होत्या. कोणाजवळ हवा भरण्याचा पंप नाही, तर कित्येकांचे पेट्रोल संपलेले. कांहींजवळ तर नेहमी आवश्यक असणारी हत्यारेही नव्हती. अशा अगदी साध्या कुछुक वावींसाठी उतारूचे हाल होत. कोठे तरी मोटार अडली म्हणजे ती पुढे जावी कशी? उतारूना दुसरीकडे जातां येत नसे. तेव्हा मनोभावाने मोटारहाक्यावरोवर तेही जिवापाड परिश्रम करीत. जितके काम लवकर होईल तितका त्यांचा प्रवास जलद संपणारा असल्याने ते घडपडत. पण यांत्रिक अगदी निर्विकार दिसे. त्याला त्याचे कांहीच वाटत नसे.

इराणांत वाहतुकीचीं सावने नुकतीच उपलब्ध झालीं असल्याने त्यांचा फायदा प्रथमतः व्यापारी वेतात हें खरें. पण वहुतेक उतारू यात्रेसाठीच हिंडत असतात. इराणी हे शिया पंथाचे मुसलमान. तेव्हा इराकमधील ‘करवला’ या ठिकाणीं जाण्याची त्यांची उत्कट इच्छा असणारच. मशहद ही अत्यंत महत्वाची यात्रेची जागा असल्याने धार्मिकांची तेथे अत्यंत गर्दा जमते. मशहदचे माझ्यावरोवरचे उतारू सर्व यात्रेकरूच होते. थोडक्यांत सांगावयाचे म्हणजे फाजील धर्म-वेडाने वेडावलेली ती मंडळी होती. दिवसा तीन चार वेळ प्रार्थनेसाठी मोटार थांबविण्याची त्यांची ओरड असे. पण मोटारहाक्याशीं संगन-मत करून केवळ दोन वेळच प्रार्थनेसाठी मोटार थांबविली जाईल

मुसल्मानी मुलखांतली मुशाफरी

असें ठरविले. एकदा खाली मंडळी उतरली की, मग तो मेंढरांचा कळप पुनः कोंडवाड्यांत हाकण्यास निदान तास दीड तास जाई. शिवाय आहारासाठी एक दोन वेळा मुक्काम दिवसा करावा लागेच. इतका वेळ जाऊन मोटार सुरळीत चालल्यास आमच्या प्रवासाची प्रगति व्हावयाची !

धर्मनिष्ठांचा उपयोग संकटहरणाचे कार्मीं बराच झाला. एखादा मोठा खळगा आला किंवा ओढ्यांकून पलीकडे जावयाचें असलें म्हणजे सर्व यात्रेकरू एकस्वराने 'पैगंवरा'चा धावा करीत, आणि संकटांकून सोडविण्याची विनंती त्याला करीत, त्यांचा तो अछारसुलिलाचा 'इलागुळा' कर्णकटु वाटे. पण करता काय ? मुसल्मानी राज्यांत असल्याने तें सर्व निमुटपणे सोसावें लागले.

इराणांत खनिज संपत्ति किंती आहे याचा अंदाज याच प्रवासांत आल्या. डोंगराचे हिरवे, तांबडे, पिंवळे, पांढरे असे वेगवेगळे रंग दिसत. कारण तेथील माती अथवा दगड त्या त्या रंगांचे आहेत. किंत्येक ओढे अगदी खारट पाण्याचे असून त्यांच्या बाजूने शुभ्र मिठाचे मोठमोठे ढीग आढळत. जमिनीवर ठिकठिकाणी पांढरा पातळ थर पसरलेला असे तो मिठाचाच ! गिरिपृष्ठभाग कांही ठिकाणीं काळाकुळ दिसून दगडी कोळशाचें अस्तित्व सुचवी तर, मधूनमधून चम्चम् करणाऱ्या टेकड्या अभ्रक असल्याची साक्ष देत.

आमचा प्रवास दिवसा होई आणि रात्रीं एखाद्या उपहारगृहांत वास्तव्य करावें लागे. 'काहवाखाना' असें नांव इकडील उपहारगृहांना असतें. तेथे सर्व खाद्यपेय पदार्थ तर मिळतातच, पण उतारूसाठी निजण्यावसण्याचीही सोय केलेली असते. मोटारींची वाहतुक वाढल्यामुळे अशा काहवाखान्यांस साहजिकच तेजी आली आहे.

मुसल्लमानां समवेत 'विसमिळा'

रस्ता ज्या गावांमधून जाई, तेथे असे काहवाखाने असत. त्या त्या गावांतला मुख्य मार्ग आणि तेहरान—मशहद हा रस्ता हे कांही भिन्न नसत. दोन घरांमधील अरुंद भाग किती तरी ठिकाणी 'रस्ता', म्हणून उपयोगांत आणला जाई. एक मोटार कशीबशी निघून जाण्या-इतकीच ती वाट असे. पण तशा अडचणींतूनही रहदारी जोराने चालते. दुसरा मार्गच नाही, मग काय करावयाचे? पांच रात्री पांच वेगळ्या ठिकाणीं मुक्काम झाला. तेथे गेल्यावरोवर जें पुढे येईल ल्यावर हात मारून आडवें व्हावयाचे हा ठरलेला कार्यक्रम असे. वरोवरचे प्रवासी लोक 'विसमिळा'साठी निमंत्रण देत आणि मी हिंदी मुसलमान आहें, अशीच सर्वांची समजूत असल्याने ती विनंती नाकारतां येत नसे. भोजनप्रसंगीं दुसऱ्यास खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यास विनंती करावयाची असली म्हणजे विसमिळा कर असें आपल्याकडील मुसलमानही सांगतात. तशापैकीच तो प्रकार. मुसलमान मंडळींच्या हातांत असलेल्या रोटीचा थोडासा तुकडा घेऊन मला त्यांच्या मनाचें समाधान करावें लागे.

पण अशा वेळीं वडलेली एक गमतीची गोष्ट सांगतो. दोन ग्रहरच्या भोजनासाठी मी एके खेडेगावीं थांबलों असतां तेथील बाजारांतील लोकांशीं मिळून मिसळून तेहरानमधील प्रचलित सुधारणे-विषयी त्यांचें काय मत आहे तें पहावें म्हणून एका दुकानांत शिरलों. मी 'नफर-इ-हिंद' —हिंदी मनुष्य— हें न सांगतांच कळलें आणि हिंदी मनुष्य इराणांत आलेला म्हणजे तो मुसलमानच अशी समजूत सर्वत्र असे, ती माझ्या बरीच पथ्यावर पडे. इराण फार चांगले आहे असे मी म्हटलें. इराणी लोकांनीही हिंदुस्थानांतील 'गॅर्मी' (उष्णता), तेथे मिळणारा पुष्कळ पैसा, कामही भरपूर इत्यादि ऐकोव गोष्टीचें

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

वर्णन केले. दुकानदाराच्या कोटावर गुंडया होत्या. त्या महात्मा गांधींच्या गुजराथी वेषांतील चित्रांकित असल्याने, “ हा मनुष्य कोण ? ” असे त्याला विचारतांच ‘ न मीदानीम ’ (ठाऊक नाही) इतके उत्तर देऊन, मला त्याने तोच प्रश्न टाकला. कोणी थोर पुरुष आहे इतकेच त्याला ठाऊक होतें. त्याचें नांव ‘ गांधी ’ असें सांगून तो हिंदुस्थानांतील आहे असें मी सांगतांच दुकानदाराने, “ गांधी मुसलमानच ना ? ” असा सवाल केला. महात्माजींना सगळे जग कुटुंबवत् वाटत असल्याने सर्व लोक त्यांचे ‘ भाऊ ’ होत. पण हिंदी वातावरणाचा परिणाम मजवर साहजिकच झालेला होता आणि पुढील परिणामाची कल्पना नसल्याने “ छे: छे:, गांधी हिंदु आहेत, ” असें मी सांगतांक्षणीच त्या दुकानदाराने ‘ का—फी—र ’ अशीं अक्षरे डोळे मोठे करून तिरस्कारयुक्त वाणीने उच्चारलीं आणि ताडकन् सर्व गुंडया तोडून फेकून दिल्या ! आपली इतके दिवस वंचना झाल्यावदल त्याला अतिशय वाईट वाटले. कारण इतक्या दूरच्या खेडेगावीं गांधीछापाच्या गुंडया जाणे म्हणजे त्यांना वरीच किंमत पडली असली पाहिजे. “ मग हिंदूही आमच्या प्रमाणे रुमाल बांधतात काय ? ” हा त्याचा प्रश्न कोणत्या वृत्तीने विचारला गेला असेल याची कल्पनाच करावी ! गांधींनी गुजराथी रुमाल डोक्यास गुंडाळला होता व तेवढ्यावरून तेही इस्लामानुयायी असावेत अशी तेथील लोकांची समजूत होती. पेहेलवीं टोपीचा कायदा त्या प्रदेशांत आणखी पांच वर्षे तरी पोहोचूं शकणार नाही असें वाटतें. त्या ठिकाणचे लोक पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे डोक्यास रुमालच गुंडाळीत. अस्तु.

प्रवासांतील ‘ फराळ ’ही साधाच असे. ‘ नून ’ (रोटी), ‘ मॉस ’ (दही), ‘ असाल ’ (मध) आणि ‘ प्याज ’ (कांदा)

सहजासजी घडलेले सहभोजन

यांव्यतिरिक्त कोणतेही पदार्थ मी घेतले नाहीत. भाजी नेहमीच सामिष असे आणि मी पडलों शाकाहारी ! तेव्हा निरामिष पदार्थ मिळतील तेवढेच ध्यावयाचे. नूनचे प्रकार इराणांत फार आहेत. हत्तीसाठी लागणाऱ्या जाड रोटांपासून ते कागदाप्रमाणे पातळ पोळ्यांपर्यंतचे सर्व प्रकार मिळू शकतात. आकारांतही त्यांची विविधता असे. हातांत रोटी घेऊन चार पांच जणांचे मिळून एक दब्बाचे भांडे असे, त्यांतील दही सर्वांनी मिळून सहभोजनाप्रमाणे ध्यावयाचे ही रीत आहे. या प्रचाराविरुद्ध जाणै म्हणजे मुसलमान नसल्याची ती कवुलीच होय ! तेव्हा, येईल तो आपला धाकटा भाऊ समजून अक्षररशः एका ताटांत पाच सहा जण जेवत असू.

स्वच्छतेच्या बाबतींत वरेंच नियमोल्लंघन घडलेले. रोजचे स्नान साप्ताहिकांत येऊन पडल्याचे लिहिलेंच आहे. पण त्याच्याही पली-कडील बाब म्हणजे पेय पाण्याची. पाणी कोठे मिळेल तेथे तें उंटाप्रमाणे पोटांत भरून ध्यावयाचे हाच प्रघात सर्व प्रवासांत पाळावा लागला. जवळ पाणी बाळगलें असते तर असा प्रसंग आला नसता असें जर कोणास वाटेल तर तें चुकीचे आहे. कारण इतर उतारू तुमच्या कळत वा न कळत त्या भांड्याला तोंड लावून त्याला केव्हाच शुद्ध करून ठेवीत ! प्रत्येकाच्या वरोवर मातीचा खुजा पाण्यासाठी असे. पण पिण्याचे भांडे एकही नव्हते. जखर पडेल तेव्हा विन-दिक्कतपणे खुजा तोंडाला लावला की झाले. भांड्याची आवश्यकता उरते कोठे ? बाजारांतील रोट्या विकत ध्यावयाच्या त्या तरी शुद्ध असाव्यात. पण मला वाटतें एखाद्या सार्वजनिक वाचनालयांतील दैनिक पत्रांना हात लागत नसतील इतके हात भाकरी पोटांत जाण्यापूर्वी तिला लागत असत, पुण्यांतल्या मंडईत ताज्या फळांना देखील वाटेल

मुसल्लमानी मुलखांतली मुशाफरी

त्यांस हात लावूं देत नाहीत. पण इरणांतल्या रोटीस वाटेल त्याने हात लावावा. हात कसलाही असो, कोणी बोलावयाचें नाही. पण हे सर्व प्रकार दृष्टिसमोर होत असूनही डोळ्यांवर कातडे ओढून पुढे येईल त्या अन्नावर हात मारावा लागला.

“**विश्वामित्रः श्वमांसं श्वपच इव पुरा भक्षयन्यन्निमित्तम् ।**” त्याच कारणासाठी स्वच्छास्वच्छतेचा, आरोग्याचा आणि पथ्यापथ्याचा विचार पार हाकून दावा लागला ! विश्वामित्रासारखा कमालीचा प्रसंग आला नाही हीं परमेश्वराची कृपाच म्हणावयाची.

सुखा, सिमनान, दमगाव, शाखूद, सब्जेवार, निशापूर या गावां-वरून मशहूदला आलो. निशापूर येथे पाश्चात्यांचा आवडता इरणी कवि उमर खय्याम याची कवर आहे आणि परकीय प्रवासी तेथे जाऊन दर्शन घेणे अगदी महत्वाचें समजतात. खुद इरणी जनतेस उमरची फारशी ओळख नाही असें म्हटल्यास वस्तुस्थितीचा विपर्यास होणार नाही. फिरोंसी किंवा सादी मात्र प्रत्येकास ठाऊक आहे. खय्याम हा युरोपियन राष्ट्रांत इतका लोकप्रिय झाला याचीं कारणे दोन आहेत. एक तो मदिरादेवीचा निःसीम उपासक होता; इतका की, ‘तळिराम’ देखील त्यापुढे फिक्का पडेल ! दुसरे कारण असें की, तो पारमार्थिक सुखाविषयी वेफिकीर असून इहलोकीच्या वास्तव्यापलीकडे त्याच्या कल्पनेची मजल मुळीच जात नसे ! चार्वाकाच्याही पलीकडे तो गेला आहे असें म्हणतां येईल. चार्वाक फक्त ‘ऋणं कृत्वा वृतं पिवेत्’ असें सांगतो, तर खय्यामची शिकवण ‘ऋणं कृत्वा सुरां पिचेत्’ अशा प्रकारची आहे. नुलत्या मदिरेपर्यंतच त्याची विचारपरंपरा आहे असें नाही. ‘मदिरा, काव्याचें पुस्तक, रोटी आणि तूं मजजवळ असलीस तर जंगलांतही स्वर्ग अवतरेल,’ असें तो मदिराक्षीस उद्देशून

हिंदुस्थानांतून लुटलेले जवाहिर

म्हणतो. एके ठिकारीं तर “भर पेळा—आजचा हा दिवस गतकाळाच्या ढिगांत जाऊन पडण्यापूर्वी मला मदिरेचें आकंठ सेवन करू दे,” असें स्पष्ट शब्दांत तो सांगतो.

दमगावापासून रस्ता जरा बरा होता. म्हणजे पूर्वीच्या त्या मार्गावरून मोटारींची वाहतुक असल्याने तो रस्ता झाला होता की, सडक आहे म्हणून यंत्रयानें जा ये करू लागलीं, हें निश्चितपणे सांगतां येत नसे. पण पुढील रस्ता कोणाच्या तरी मालकीचा आहे आणि तो कधी तरी दुरुस्त करावा लागतो अशी जाणीव झाल्याचीं चिन्हे दिसत !

मोठमोठे चढउतार, नद्यानाले इत्यादिकांना ओलांडून मशहदला आलों. तेथील लोकांची गर्दी, व्यापार, मोटारींची वाहतुक पाहूनच त्या शाहराच्या महत्वाची कल्पना आली ! अफगाणिस्तान, बलुचिस्तान, आणि रशियन तुर्कस्तान यांनी वेढलेला हा इराणचा भाग ‘खुरासान’ म्हणून ओळखला जातो आणि त्या प्रांताची राजधानी मशहद येथे आहे. खुद मशहदलाही खुरासान असें म्हणतात. तेहरान, कंदाहार, पेशावर या मार्गानी लुटारूंच्या ज्या स्वाप्या हिंदुस्थानवर झाल्या ल्यांच्याच मार्गात मशहद आहे. गतकाळांत हिंदुस्थानांतील किती अलोट संपत्ति लुटली गेली आहे याचें स्पष्ट प्रदर्शन आजमितीसही मशहद येथील मशिर्दींत पहावयास मिळतें. तेथील मनोरे व घुमट एवढेच सुवर्णाने मढविलेले नसून आंतील भागही रत्ने, माणके इत्यादि मौल्यवान् जवाहिरांनी सोन्याच्या कोंदणांत वसवून शोभिवंत केला आहे ! आणि इराणांत वर्फ पुष्कळ पडतें किंवा बदाम, पिस्ते, द्राक्षे विपुल आहेत एवढयावरून तीं रत्ने तेथेच पैदा झालीं असें नव्हे. खनिज संपत्ति आहे, ती सर्व पृथ्वीच्या पोटांत असल्याने इराणांतील सर्व जडजवाहिर हें जवळच्या हिंदुस्थानांतून चोरून लुटूनच आणलेले

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

आहे यांत शंका नाही. लुटारू जातां येतां मशहदमध्येन जात. आणि आपण आणलेली संपत्ति पापक्षालनाच्या हेतूने मशिदींसाठी देत ! मुख्य मशीद म्हणजे हजरत इमाम रेझा यांच्या कब्रीभोवती बांधली आहे. इमाम रेझा हे पैगंबराचे आठवे शिष्य होत. आणखीही बन्याच मोठ्या मुसलमानांच्या कब्री येथे आहेत. इस्लामेतरांस आंत जाण्याची सक्त वंदी आहे आणि मुसलमानी धर्माचे फाजील वेड व तजजन्य रक्ततृष्णा हीं इराणांत कोठे आढळत असतील तर तीं या मशिदींतच ! हिंदुस्थानांतून आणि इतर मुसलमानी प्रदेशांतून शिया पंथाचे हजारो यात्रेकरू येथे प्रत्यही येत असतात.

मशहदचे राजकीय दृष्ट्या महत्त्व कांही कमी नाही. हिंदुस्थानचे रक्षक मशहद येथे आहेत असें सांगितलें तर वाचकांना खरें वाटणार नाही; पण ही गोष्ट अगदी सल्य आहे. फार तर वायव्य सीमाप्रांत—अथवा वलुचिस्तान येथेच हिंदुस्थानचे द्वारपाल असावेत अशी अपेक्षा चुकीची होणार नाही; पण सुवर्णभर्मींत प्रवेश करण्यापूर्वी पहिली देवडी लागते ती मशहद येथे. येथील संरक्षकांच्या संख्येवरून राज्य-कर्त्यांना हिंदुस्थानसाठी किती दक्षता वाळगावी लागते, काय परिश्रम सोसावे लागतात याची कल्पना येईल.

रशियाचेंही वर्चस्व मशहदमध्ये कमी नाही. अफगाणिस्तानांतोल हिरात या शहरीं जाण्याचा रस्ता येथूनच असल्याने त्या देशचा मोठा राजकारणी वकील मशहद येथे संदैव असतो. प्रस्तुत प्रतिनिधी मशहदमध्ये असतांना अमानुष्णाची भगिनी व राणी सूरज्याची माता या हिरातहून मशहदला आव्या होत्या.

नादिरशहा पूर्वी आपणांस नादीर-कुली म्हणजे दास नादीर (गुलाम-बंदा) असें म्हणवीत असे आणि लुटालूट करून आपलें

नादिरशानाचें अर्वाचीन महत्त्व

वर्चस्व स्थापण्यापलीकडे त्याला विशेष महत्त्व आमच्या दृष्टीने नाही. एका बाल राजवंशीयास हातीं धरून त्याला निमित्तमात्र करून नादिरने तेहरानचें तख्त आपणांसाठी मिळविलें ही गोष्ट प्रशंसनीय खरी, पण त्याने अवलंबिलेल्या मार्गामुळे त्याची थोरवी कमी ठरते. इराणी राष्ट्रीय स्मृतीच्या लेखकांनी नादिरशहाला इतके चढविलें आहे की, शाळेत न जाणारा मुलगाही ‘नादिरशहाने इराणांत हिंदुस्थानांतून पुण्यकळ द्रव्य लुटून आणले,’ असें मोळ्या अभिमानाने सांगतो ! ‘नादिरशहाची हिंदुस्थानवर स्वारी’ हें चित्र, शिवाजीमहाराजांचें अनुयायां-सहितचें रविवर्म्यांचें चित्र आपणांस जितके परिचयाचें आहे, तितकेंच इराण्यांच्या नेत्रद्रव्यांच्या तें ओळखीचें होऊन वसलें आहे. हा परिणाम फारा दिवसांचा नसून केवळ दहा बारा वर्षांतलाच आहे, ही आश्वर्य करण्यासारखी गोष्ट नव्हे का ?

नादिरशहा सुनी पंथानुयायी असल्याने किंवा अन्य कारणाने त्याला फारसा मान नसे. पण जागृत झालेल्या इराणी जनतेस हें पहावेना. मशहूदपासून कांही अंतरावर आडरानांत एका खेडेगांवीं नादिरशहा पैगंबरधामास गेला होता. त्याच्या थडग्याकडे तोंपर्यंत कोणाचें लक्ष्यान्वयन नव्हते. आता मशहूदमध्ये एक मोठे उपवन त्याच्या स्मारकाप्रीत्यर्थ बांधण्यांत आले असून मध्यभागीं त्याची कबर आणण्यांत आली आहे. एक चांगलें वाचनालय व एक सभागृह त्या स्मारकास जोडले असून लोकदृष्टीपासून दूर पडलेला नादिरशहा आता राजमार्गावर येऊन मशहूदमधील यात्रेकरूनच्या व प्रवाशांच्या प्रेक्षणीय भागांपैकी एका स्थळीं येऊन शयन करीत आहे ! श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आणि नादिरशहा यांचें युद्ध होणार असें प्रसिद्ध झाले असूनही कांही अपरिहार्य कारणामुळे तें घडून आले नाही. तेवढ्याने त्या मराठा वीराची

मुसल्लमानी मुलखांतर्ळी मुशाफरी

योग्यता कमी ठरत नाही. उलट उत्तर हिंदुस्थानचे लक्ष दखन-कडून येणाऱ्या समरपटूकडे लागले यांतच त्यांची योग्यता दिसून येते.

मशहद ते दुजदाव हा रस्ता इंग्रजांनी हिंदी मजुरांकरवी करविला तो का व केब्बा हें सांगण्याचें प्रस्तुत काळीं प्रयोजन नाही. इराणां-तील वहुतेक मुख्य रस्ते हिंदी लोकांनीच केलेले आहेत आणि ते सर्व इराणी सरकारास दान दिल्याप्रमाणे फुकटांत मिळाले. मशहदपासून दुजदाव सुमारे ५५० मैल असून प्रथमचा रस्ता डोंगरांतून तर नंतरचा रखरखीत वाळवंटांतून गेला आहे. मैलच्या मैल गेले तरी पाण्याचा येंव दृष्टीस पडत नाही. हा प्रवास त्रासदायक असला तरी अविस्मरणीय असाच ज्ञाला. बर्फाच्या अनुपमेय शोभेमुळे बगदाद—तेहरान रस्ता विसरणे शक्य नाही. तसेच मशहद-दुजदाव आक्रमण वाळवंटाच्या देखाव्या (?)—मुळे सृतिफलकावरून जाणे अशक्य आहे! डोंगरांतील चढाव फारच कठीण आहेत आणि उतारही साहजिकच धोक्याचे असल्याने एक-सारखें लक्ष ‘सबसे प्यारा जान’ सुरक्षित कसा राहील इकडे लागते. मोटार अपघातांतून म्हणजे कोलांडून पडतांना दोनदा वाचली होती. प्रस्तुत लेखकाचा एक डोलाही कायमचा जाणार असा प्रसंग आला होता, पण सर्व थोडक्यांत बचावले ! अशा सत्त्वपरीक्षेतून शीरसल्लामत बाहेर पडलो ही जगदीशाची कृपाच म्हणावयाची ! केसरीच्या वाचकांशी बोलतांना जगदीशाचें नांव घेत आहें. इराणांत असतांना कांहीही ज्ञाले की ‘माशा अल्ला’ (ईश्वरेच्छा) असें म्हणावें लागे किंवा ‘इन्शा अल्ला’ हा प्रयोग उपयोगांत आणावा लागे. “आपण तासाभराने दुजदावला पोहोचू ” असें साधें वाक्य उच्चारतांनाही त्यांत ‘इन्शा अल्ला’ हें भूषण अडकविणे इष्ट व आवश्यक असे. ‘परमेश्वराची कृपा असल्यास ’ असा त्या वाक्प्रचाराचा अर्थ आहे.

टोळधाडीचा उपद्रव

धर्मवेड्या अडाणी आणि खेडवळ लोकांत मिसळण्यास उपवचनांचा उपयोग झाला; त्याजवरोवर 'सलामुन अलेकुम' आणि 'खुदाहाफिझ' यांचाही मुक्तकंठाने उपयोग केला. पहिलें वचन प्रथम भेटीचे वेळी उच्चारावयाचें. त्याचा अर्थ सलाम असा आहे. दुसरे म्हणजे खुदा तुमचें कल्याण करो अशा अर्थाचें वचन निरोप घेतांना तोंडांतून काढावयाचें असते.

पाश्चिमात्य सुधारणा खीवर्गांत चोहोकडे फैलावत आहेत. अगदी दूर अशा खेड्याच्या ठिकाणीं खियांचे तलम मोजे किंवा उंच टाचांचे बूट आढळत नसले तरी मोठमोठ्या गावीं खियांची प्रगति सुधारणेकडे फार आहे हें खरें. पुरुषवर्ग त्या मानाने मार्गे आहे. साधी पेहेलवी टोपी देखील सर्वत्र संमत नसून कित्येक ठिकाणीं तिजवद्दल तिरस्कार दिसून आला. मात्र सूत किंवा लोकर कातणे, रंगवून वळें विणणे हीं कामे ज्या त्या खेड्यासाठी तेथील लोकच करीत.

दुजदाव हें नार्थ-वेस्टर्न रेल्वेचे स्टेशन आहे. केंद्र्यापासून ४५६ मैलांवरील हें ठिकाण इराणी हर्दीत असलें तरी सर्वस्वी हिंदी जनतेने वसविलें आहे. गेल्या वारा पंधरा वर्षांतच तें उद्भवलें असल्याने अगदी नवें दिसतें. रुक्षपणांत या नवीन गावाची वरोवरी मारवाडांतील एखादें खेडे करून शकेल. आजूबाजूस डोंगर असले तरी इतर शोभा कांहीच नाही. रेल्वेतून इराणी व्यापारासाठी येणारा माल येथेच उत्तरत असल्याने इराणी सरकारचें मोठें उत्पन्न या गावीं होतें. पंजाबी व शीख व्यापारी येथे पुळकळ आहेत. गेल्या महायुद्धांत हिंदी सैन्याचें तें एक मोठें ठाणे होतें. मी त्या गावीं असतांना टोळधाडीचा त्रास सुरु झाला होता. अगोदर गाव रुक्ष, त्यांत टोळधाड आलेली, तेव्हा जीं काय थोडीं हिरवीं पाने वागेत असत तींही खाऊन फना करून टाकणारे टोळ

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

किती त्रासदायक वाटले असतील ? आपणांस उद्यानाची आवश्यकता म्हणजे श्रीमंती चैन वाटते; पण मनुष्याचें मन कार्यमग्र करण्यासाठी नैसर्गिक हिरव्या रंगाचा उपयोग किती होतो हें समजण्यास अशा वाळवंटांतील बनस्पतिविहीन प्रदेशांत किंचित्काल वास्तव्य करावें. रोजचें जेवण जात नाही, कांही विचार सुचत नाही किंवा अमुक काम करावें अशी इच्छाही होत नाही ! हा प्रभाव केवळ रुक्षतेचा !

दुजदावहून आठवड्यांतून दोनदा केढ्यास गाड्या जातात. प्रचलित समय हा मकेच्या यात्रेचा हंगाम असल्याने अलोट गर्दी जमली होती. आणि त्या गाडीस ‘यात्रेकरूंची खास गाडी’ असेंच म्हणत. कारण सवंध गाडींत तीन उतारू प्रवासी होते. वाकीचे एक-जात इराणी मकेला निघालेले असून आपण गाडी विकत घेतल्या-प्रमाणे इतर कोणासही आपल्या डव्यांत शिरू देत नसत. अछाचा गजर, निमाज पढण्याची आतुरता, गाडी चाळू झाली तरी पैगंबराची लागलेली एकतानता न सोडण्याची वेडी वेपर्वाई, चालत्या गाडींत चढण्याची धडपड हीं सर्व प्रत्येक स्टेशनवर पहावयास मिळत ! आगगाडी कधी बापजन्मींही पाहिली नसल्याने आणि धर्मावर अलोट श्रद्धा असल्याने आपण निमाज पढत आहोत हें पाहून गाडी पुढे जाणार नाही अशी त्यांची दृढ समजूत असे. निदान ठराविक वेळीं तरी प्रार्थनेसाठी गाडी थांबेल असा त्यांचा विश्वास असे. परंतु काफरांनी बनवलेली आगगाडी पैगंबराविषयी वेफिकीर असल्यास नवल कोणते ?

अशा हाज यात्रेकरूंच्या समवेत एक हिंदी इसम प्रवास करतो याबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांना राहून राहून आश्र्य वाटे ! कारण तिकिट तपासण्यास किंवा अन्य कार्यासाठी ते डव्यांत शिरण्याचा प्रयत्न करू लागले की, सर्व उतारू एकत्र होऊन त्यांना खाली टकळून

स्टेशनमास्तरवर कठीण प्रसंग

देत ! बलुची शिपाई कडव्या जातीचे; पण त्यांनाही या इराणी 'जनावरां' पुढे हात टेकावे लागले ! कांही बलुच्यांवर अगदी कठीण प्रसंग आला असतां त्यांची सोडवणूक करण्याची पाळी प्रस्तुत लेखकावर आली. तेव्हा हीं माणसें नव्हत, तीं शुद्ध जनावरे होत असे उद्घार त्या बलुच्यांनी काढले. एका स्टेशनमास्तरवरही तशी विचित्र वेळ आली असतां, तो थोडक्यांत बचावला ! इराणी अज्ञानी व दुराग्रही असले तरी त्यांनी अगदी योग्य आचरण रेल्वेवर केले. रेल्वेची व त्यांची दृष्टादृष्ट प्रथमच झालेली; पण तितक्या अल्पावधींत त्यांनी डव्यांत असलेल्या पाव्या बाचून ठराविक माणसांपेक्षा एकही अधिक उतारूस आंत घेतले नाही. स्टेशनमास्तरवर आलेला प्रसंग म्हणून म्हटले तो याच वेळचा. अधिक उतारू डव्यांत कोंवण्याच्या प्रयत्नास यात्रेकरूनी विरोध केला. स्टेशनाधिकारी आपण बचावलों याच आनंदांत गर्क झाला. या साडेचारशे मैलांत एकही उतारू त्या गाडींत चढला नाही हें आश्र्य नव्हे का ? आमचे यात्रेकरू मात्र ठराविक संख्येपेक्षा दुप्पट उतारू डव्यांत असले तरी चकार शब्दही काढीत नाहीत किंवा कांहीच व्यवस्था करण्याचें मनांत आणीत नाहीत. इराणी अडाणी यात्रेकरूपासून आमच्यापैकी सुशिक्षित प्रवासी कांही धडा घेतील तर रेल्वेला व्यवस्था करणे क्रमप्राप्त होईल.

दुजदाव तें केडा हा तीस तासांचा प्रवास पुनः अगदी रुक्ष वाळवंटांतून झाला ! केड्याजवळ ऐशी मैल येतांच घाट लागला आणि हिरवींगार झाडे दिसू लागलीं. खुद केडा शहर तर उद्यानमय आहे. त्यामुळे मनाला इतकी प्रसन्नता आली की, हें शहर सोडून जाऊ नये असें वाटू लागले.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

इराणांत गेल्यापासून मला वन्याच अधिकान्यांना व प्रमुख नागरिकांना भेटण्याचा प्रसंग आला. पण एकाही वेळी चुकून देखील ‘हिंदु का मुसलमान?’ अशा प्रकारचा धर्मसंवंधी प्रश्न निघाला नव्हता. इराणी सफर संपवितांना मात्र एक गंमतीचा अनुभव आला. इंग्रज सरकारच्या बड्या वकिलास भेटावयास गेलों असतां त्यांनी पहिला प्रश्न ‘तुम्ही कोण?’ असा केला. नामपत्रिका पुढे पाठविली असतां आणि परिचयपत्रांत सर्व खुलासा असूनही असा प्रश्न का उद्घवला हें मला कळेना. तेव्हा स्वतःसंवंधी थोडीशी माहिती मी त्यांना सांगितली. तेवढ्याने साहेवांचे समाधान झाले नाही. म्हणून त्यांनी स्पष्टपणे खिश्वन, मुसलमान का हिंदु तें जाणण्याची इच्छा दर्शवली. त्याच्याही पुढे जाऊन हिंदूपैकी कोणती जात हेंही त्यांना विचारावेसे वाटले. हिंदु, त्यांकून केसरीचा हिंदु प्रतिनिधी, मुसलमानी देशांत निःशंकपणे वावरतो कसा याचें त्यांना कोडें पडले. हिंदी परिस्थितीची ओळख पूर्णपणे असल्याने त्यांचे कुतूहल मुळीच यांवर्ले नाही. हिंदुस्थानांतील ‘ब्राह्मण’ इतका खुलासाही त्यांना पुरेसा वाटेना. “कोणत्या भागांतील?” हा त्यांचा सवाल तत्काळ पुढे आलाच. “मुंबई-कडील” हें उत्तर त्यांना समाधाकारक न वाटल्याने “कोणता जिल्हा?” म्हणून त्यांनी विचारले. “पुणे” असें माझे उत्तर ऐकतांच इंग्रज वकील हंसत हंसत एक हात विजारीच्या गोमुखींत घालून तोंडांतील ‘पाइप’ सावरीत म्हणाले, “अस्स. एकंदरीत तुम्ही पुण्याचे ब्राह्मण आहां म्हणावयाचें. ठीक, ठीक.” त्यांच्या हास्यांत काय अर्थ होता हें त्यांच्या नेत्रद्वयांत स्पष्ट दिसे. वाचकांना त्याची जाणीव पाहिजे असल्यास हिंदुस्थान सरकारच्या गुप्त खात्यांत ‘पुण्यांतील ब्राह्मणां’ना काय महत्त्व आहे तें पहावें. थोडीशी चुणूक रौलेट-

बलुचिस्तानचे धृतराष्ट्र

साहेबांच्या अध्यक्षतेखालीं प्रसिद्ध झालेल्या ‘सेडीशन कमिटी’च्या वृत्तांताच्या प्रथम भागांत आढळेल.

दुजदाव येथील स्थिती मिशनज्याकडे उपाहारास गेलों असतां प्रवासासंवंधी बन्याच गोष्टी निघाल्या. निरोप घेतांना मिशनरीसाहेबांनी काढलेले उद्घार पहा:—

तुम्ही उच्चवर्णीय हिंदु-धर्मगुरु-असाल असें मला मुळीच वाठले नाही. कारण, तुम्ही आमचे वरोवर पेयपान व उपाहार केला होता. आता तुम्हांला कोणत्याही हिंदु देवालयांत जातां येणार नाही किंवा तुमच्या घरच्या मंडळीत मिसळतां येणार नाही याबद्दल मला फार वाईट वाटते ! तुम्हाला वाळींत टाकतील ना ?

हें ऐकून प्रथमतः मला हसूच आले. ‘चहाव्या कंपा’विषयी वादळ माजण्याचे दिवस पार निघून गेले असतां एका इंग्रज समाज-सेवकाने अशी शंका प्रदर्शित करावी हें पाहून गंमतच वाटली. त्या शंकेचे निराकरण करतांच साहेबबहादरांची हिंदुधर्माबद्दलची जिज्ञासा वाढली आणि झपाव्याने सुधारत असलेल्या हिंदुधर्माची माहिती त्यांनी कुतूहलपूर्वक विचारली.

—केसरी, तारीख ११ व १८ जून, १९२९.

(१९)

बलुचिस्तानचे ब्रिटिश बलुचिस्तान व स्वतंत्र बलुचिस्तान असे दोन भाग असून ब्रिटिशांची राजधानी केढा येथे आहे व ‘कलात’ ही स्वतंत्र बलुच्यांची राजनगरी आहे. मात्र बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा अर्थ अगदी निराळा आहे, हें सांगितलें पाहिजे. कलाताधिपतीला ‘खान’ म्हणतात. प्रस्तुतचे खान ‘धृतराष्ट्र’ पदवीला

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

पोहोचले असल्याने त्यांचा सर्व कारभार वजीर पहातो आणि वजीर हे माजी ब्रिटिश नोकरीतले असल्याने त्यांच्या कर्तवगारीचें वेगळें वर्णन नकोच. बलुचिस्तानचे धृतराष्ट्र स्वतंत्र असल्याचें इंग्रज अधिकाऱ्यांनी इ. स. १८७६ च्या तहाने मान्य केले. आणि आम्ही ब्रिटिश सरकारच्या सहकार्याने राज्यव्यवस्था पाहू, आणि इंग्रजांच्या तंत्राने चालू असें खानसाहेबांनी कबूल केले. ब्रिटिशांच्या वतीने गवर्नर-जनरलचे केढा येथील एजंट यांनी कलातच्या खानांच्या 'राजकीय' कारभारावर देखरेख करावी असें ठरलें आहे. मग स्वातंत्र्य उरलें कोंठे ? पण पुस्तकांत आणि कागदोपत्रीं कलाताधिपति स्वतंत्र मानले जातात.

दुसऱ्या अफगाण युद्धाने पिशिन, शोरारूद, दुकी, सिवा आणि शारीग हे जिल्हे इंग्रज निशाणाखाली आले. नंतर सुमारे तीन वर्षांनी म्हणजे इ. स. १८८४ मध्ये 'खानांनी सालिना पंचावन्न हजार रुपये घेण्याचें मान्य करून केढा व बोलन हे दोन जिल्हे इंग्रजांना दिले. बोरी वँली हा लष्करी ठाण्यासाठी एक भाग इ. स. १८८६ मध्ये आपण होऊनच ब्रिटिशांनी घेतला. आणखी एका वर्षांने खेतरान प्रांत हवासा वाटल्याने तोही लाल रंगाने रंगन गेला ! झोवकाकर व खुरासान हे जिल्हे इंग्रजी अमलाखाली येणे आवश्यक झाले. इ. स. १८९९ मध्ये खानसाहेब 'नुष्कीचा भाग ध्या' म्हणून सरकारच्या मागे लागले, तेव्हा त्यांना सालिना नऊ हजार रुपये देण्याचें मान्य करून तोही भाग आपल्या सत्तेखाली ब्रिटिश सरकारने घातला. नसिराबादचा जिल्हा इ. स. १९०३ मध्ये 'भाड्याने' घेतला. ब्याला दरसाल रु. १, १७, ५०० धावे लागतात. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे हें सर्व भाडे दरसाल आजन्म चालू रहावयाचें आहे. आणि

गुलाब फुलांची रेलचेल

तें भाडेंच म्हणावयाचें. खानाला ती खंडणी देतात अशांतला भाग नव्हे. मात्र खानाच्या मनांत भाडोत्री जागा परत मागण्याचें आलें तर ती त्याला पहावयास तरी मिळेल की नाही कोण जाणे !

ब्रिटिश बलुचिस्तानची राजधानी केंद्रा ही आहे. केंद्रा हें नांव उच्चारण्यास कठीण व कठोर आहे. बलुचिस्तानचा भाग हिंदुस्थान-पासून दूर व तुटलेला आणि तिकडे जातांना सिंघच्या रुक्ष अशा चाळवंटांतून जावें लागतें. या सर्व कारणांमुळे केंद्रा कसलें तरी भिकारडे गाव असावें अशी कल्पना होते. पण ती अत्यंत चुकीची आहे, हें एका दिवसाच्या अनुभवानेही कलणारे आहे. उद्यानमय शहर, समुद्रसपाटीपासून ५८५८ फूट उंची, आजूवाजूंस वृक्षहीन टेकड्या आणि सदैव उत्तम हवा यांनी तर केंद्रा मनोहर ठरतेंच. पण फुलाफलांची रेलचेल पाहूनही केंद्र्यासारखें दुसरें शहर नसेल असें वाटतें. उन्हाळ्याच्या प्रारंभी तेथे गुलाबांची इतकी पैदास होते की, जिकडे तिकडे पहावें तों गुलाबांशिवाय दुसरें फूल दिसत नाही. खासगी चंगल्यांना किंवा घरांना आवार म्हणून गुलाबांची झाडे लावतात, आपल्याकडे श्रावणाच्या आरंभी लाह्या भाजून देण्यासाठी भडमुंज्यांच्या भड्या जशा लागतात तशा गुलाबपाण्याच्या भड्या केंद्र्यास लागतात आणि उच्च दर्जाचें सुवासिक गुलाबपाणी, गुलाबी अत्तर आणि गुलकंद इत्यादि वादशाही पदार्थ तेथे तयार होतात. कंदाहारकडून गुलाबफुलांच्या 'वाधिणी' भरून येतात; तेव्हा तर शहरांत दुसरा चासच येत नाही. अफगाणिस्तानांतील गुलाब विशेष सुवासिक असतो.

केंद्रा येथे बदाम, अक्रोड, तुती यांचीही झाडे असून इतर सर्व अकारचीं फळे त्या त्या मोसमांत पुष्कळ मिळतात. थर्डीत केंद्र्यास

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

सुमारे चार महिने वर्फ असतें. आणि तज्जन्य होणारा त्रास मनांत ठेवला नाही तर दिसणारी शोभा अवर्णनीय असते.

केढा हें नांव इंग्रजी भाषापटूनी अपभ्रष्ट केलें आहे. मूळचे नांव ‘शाल’ असें होतें. म्हणजे अंगावर घेण्याची शाल जशी सुंदर दिसते तसेच हें नगर हिरव्या वृक्षराजीने विभूषित झालें म्हणजे रम्य दिसे. पूर्वी अफगाणिस्तानचा तावा केढ्यावर होता आणि अठराव्या शतकाच्या अखेरीस अफगाण अमिराची व बलुचिस्तानच्या खानाची सोयरिक झाली, त्या देळी केढा आंदण म्हणून कलाताधिपास मिळाले. ‘काता’ म्हणजे किळा असा अर्थ तदेशीय भाषेत आहे. ‘शाल कोट’ म्हणजे शाल किळा असें चांगले नांव असतां शाल कोणी तरी हिरावून घेतली आणि लोक नुसतें ‘काता’ ‘काता’ करू लागले. त्याचा इंग्रजी सोजिरांनी केढा असा विपर्यास केला ! हिंदीत आज ‘कोइटा’ असेच लिहितात.

केढा येथे हुमायून दिल्हीहून पळून निघाला तेव्हा आला होता. अकबर बादशाहा येथे असतांना एक दीड वर्षाचा होता. त्याला आपल्या नातलगाकडे ठेवून पळपुटे मांगल बादशाहा पुढे गेले !

सर्व बलुचिस्तानची व्यवस्था त्रिटिशाच पहातात असें म्हणतां येते. हिंदुस्थानचे प्रवेशद्वार म्हणून या प्रांताचे विशेष महत्त्व ओळखून इंग्रज मुत्सद्यांनी तो पटकावला आहे. याच्याही पुढे जाऊन कंदाहार इंग्रजी अमलाखाली असणे हिंदुस्थानच्या संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक आहे असें प्रतिपादण्यापर्यंत कांही ब्हाइसरॉयांची मजल गेली होती ! आणि स्टेटसेक्टरीनी नको म्हणून आज्ञा दिल्यामुळे व पुनः पुनः बजावल्यामुळे कंदाहार ताव्यांत आलेले अफगाण अमिरास परत द्यावे लागले !

भेदनीतीची लेब्ही पद्धति

अशा डोंगराळ व रानटी लोकांनी भरलेल्या प्रांताचा राज्य-
कारभार करणे म्हणजे सर्पवर राज्य चालविण्यापैकीच आहे. कोण,
कोठून आणि कसा सुटून जाईल हैं कळावयाचे नाही, दंश होईलं
तोही प्राणांतकच. तेव्हा ही बिकट परिस्थिति ओळखण्यासाठी
त्रिटिश राज्यकर्त्यांनी दूर विचारान्तीं योजलेले उपाय अभ्यासी दृष्टीने
पहाणे अयोग्य होणार नाही.

एकंदर वलुचिस्तानचें उत्पन्न सालिना सुमारे वीस लाख असून
खर्च पाऊण कोटी रुपयांवर आहे. हा जास्त होणारा खर्च मध्यवर्तीं
सरकारच्या थैर्लींतून येतो. जमिनीचा सारा रुपयांत घेण्याची पद्धति
हिंदुस्थानांत सर्वत्र असली तरी, वलुची शेतकरी आपापल्या
शेतांतील धान्य सरकारचा भाग म्हणून सरकारी कोठारांत नेऊन
भरतात ! जरुरीप्रमाणे त्याची विल्हेवाट लावण्याचें काम सरकारचें
असते. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे केंद्राचीं एकटी म्युनिसिपॅलिटी. वाकी सर्व ठिकाणीं सरकारचा प्रत्यक्ष अंमल चालतो.
'लेब्ही' पद्धतीने सरकारने आपला कार्यभाग मोठ्या काव्याने व
धूर्ततेने पार पाडला आहे. प्रत्येक ठिकाणीं कांही लेब्ही ठरलेले
असतात. त्यांना मासिक वेतन सरकारकडून मिळालें तरी ते सरकारचें
काम करण्यास चोबीस तास वांधलेले नसतात. अमुक भागांतून कोणी
अधिकारी जावयाचा असेल तर, त्या त्या लेब्हींना सूचना घावयाच्या.
वाकीची सर्व व्यवस्था त्या लेब्हींकडे. टपाळ पोहोचविणे, फरारी
आरोपींचा शोध लावणे इत्यादि सर्व कामे लेब्हींकडे वाटून दिलेलीं
असून प्रत्येकाचें कार्यक्षेत्र ठरविलें आहे. जिल्ह्यांत चोरी झाली किंवा
दरवडा पडला तर त्यावढल सर्वस्वी जवाबदार तेथील लेब्ही. मग
त्यांनी त्या गुन्हेगारांना पकडून तरी आणावें, नाहीं तर सरकार

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

ठरवील तो दंड तरी धावा. अशानें लेव्ही संपूर्ण स्वायत्त आहेत असें का म्हणून नये ?

ब्रिटिशांच्या अमलांत 'वाटलाबाई'चे साम्राज्य फार माजते ही गोष्ट आता नव्याने कोणास सांगावयास नको. इराक व पॅले-स्टाइन या मँडेट्समध्येही दारूचा सुकाळ करून ठेविला म्हणून किंत्येक जबाबदार मुत्सदी इंग्लंडला वेरच दोष देत आहेत. जनतेंत मद्याचा फैलाव करून त्यांची शक्ति कमी करण्याचा आणि त्यांचा विरोध मुलांतच नाहीसा करण्याचा हा हेतु आहे असेंही म्हणण्यास कांही अधिकारी गृहस्थ कमी करीत नाहीत. ब्रिटिश अमलाखालच्या बलुचिस्तानांतही तशाच प्रकारचा आरोप करतां येण्यासारखा आहे. बलुची प्रजा ही अत्यंत कडवी, राकट आणि क्रूर पडली. ती वाटलाबाईच्या आधीन बनून निःसत्त्व होत आहे. त्यांत अफूचा खप एकदम जवळजवळ दुप्पट वाढला आहे. इ. स. १९२६—२७ सालांत केवळ ३२७ शेर अफू खपली असतां पुढील वर्षी हा खप ६२३ शेरांवर गेला. अर्थात् हा वाढता आकडा सरकारच्या लक्षांत आला नाही असें नव्हे. पूर्वी अफूचा भाव सव्वादोन ते अडीच रुपये शेर असा होता तो कायद्याने सव्वा रुपया रहावा अशी व्यवस्था केल्याने खप वाढला हें खरें; परंतु कायद्याने अफूचा भाव उत्तरविण्यास तरी काय वारण ? हा प्रश्न शिळ्हक रहातोच. त्याचें उत्तर सरकारने असें दिलें आहे की, अफगाणिस्तानांतून गैरकायदा अफू येते तिला आला वसावा म्हणून कायद्याने किंमत ठरविणे भाग पडलें ! एका वर्षात सुमारे साडेतेरा शेर अफू गैरकायदा आयात होते. ही आपत्ति टाळण्यासाठी किंमत उत्तरविल्याने तीनशे शेर अफू जास्त खपूं लागली ! राष्ट्र-संघाच्या वैठकींत अफूचे समूळ उच्चाटन करण्याच्या ठरावास दुजोरा

राष्ट्रपोषक खात्यांची उपासमार

द्यावयाचा आणि इकडे अशा प्रकारची कृति करावयाची, या नीतीस काय म्हणावें ? सर्वात आश्वर्य वाटत असेल तें खालील वढाईचें :—

बलुचिस्तानच्या ताज्या वार्षिक अहवालांत पृ. २७ वर सरकार म्हणते—“ आमच्या लेब्हीमार्फत व इतर अधिकाऱ्यांकरवी, अफू मुलांना दिल्याने काय दुष्परिणाम होतात याची जाणीव प्रजेला करून देण्यांत आली आहे. अशा तंचेची घातुक चाल प्रचालित असावी असें समजण्यास कांही पुरावा नाही. आणि अशा प्रकारचे एकही उदाहरण आमच्या नजरेस आले नाही.” मग अफूचा खप वाढला कशासाठी ? व तो इष्ट आहे का ? यांची चर्चा नको का करावयास ?

एकंदर खर्च कोणत्या सदराखाली काय प्रमाणांत होतो हें पहाण्यासारखें आहे. पाऊण कोटीपासून ते सुमारे एक कोटी रुपयांची विल्हेवाट अशी लागतेः—

राजकीय खर्च	शेकडा	१६.४
सरहदसंरक्षण	„	२९.९
पोलिस	„	१२.३
सरहदसंरक्षणाची कार्मे, इमारती वगैरे	„	<u>१५.४</u>
		७४.०

म्हणजे रुपयांतील सुमारे वारा आणे अशा राजकीय खर्चांतच गेले. उरलेल्या चार आण्यांत शिक्षण, आरोग्य, जमीनमहसूल, कारभाराची व्यवस्था, किरकोळ, इतर्कीं खातीं पोट भरतात.

या रीतीने खर्च चालतो आणि राष्ट्रसंवर्धनी खात्यांची गलवेणी कशी होते हें दर्शविण्यास वरील प्रमाण पुरेसे आहे.

‘ बोलन घाट ’ हा अफगाणिस्तानांतून येण्याचा मार्ग याच भागांत असल्याने लक्षकी दृष्ट्या किती महत्त्वाची नाकेबंदी तेथे आहे,

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

हे पहाण्यास केढ्याला रेल्वेतून गेले म्हणजे पुरे. प्रत्येक टेकडीवरील उच्च ठिकाणी टेहळणीचे नाके, पूल असल्यास तो वंद करण्यासाठी लोखंडी दखवाजे व त्याचे संरक्षण करण्यासाठी कांही लष्करी माणसे, तारांचे जाळे, गुप्त पोलिसांचा सुळसुळाट इत्यादि गोष्टींवरूनच आपण एका लष्करी छावणीत शिरलो आहों ही स्पष्ट जाणीव होते. केढ्यास 'नुसतें जाऊन येऊ' म्हणून कोणी गेल्यास त्याला वाटेतूनच परत फिरण्याची पाणी यावयाची. कारण कोण, कोठला, कशासाठी आला, राजकीय चळवळ्या आहे की कसे, या चौकर्शांच्या मान्यांतून सुटका झाल्यावर प्रवास पुरा होऊं शकतो. गाडींतच गुप्त पोलिस तपास लावतात. आणि 'नको' असतील त्यांस परस्पर परत पाठवितात. दुजदाव ते केढा सी. आय. डी.च्या तीन अधिकाऱ्यांनी तीन वेळां पासपोर्ट तपासल्यानंतर खुद केढ्यासही सी. आय. डी.इन्स्पेक्टर नांव टिपून घेण्यास आलाच !

कलात हें जसे एक ब्रिटिशांच्या हातांतील स्वतंत्र बाहुले आहे, तसेच पण बोलून चालून संरक्षणाखाली आलेले दुसरे एक संस्थान आहे. त्याचे नांव लासवेला आणि तेथील अधिपांस जामसाहेब म्हणतात.

हा दोन्ही राजघराण्यांपूर्वी बलुचिस्तानांत हिंदु राजे राज्य करीत. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी कलातचे राज्य हिंदूकडे होते ! नादिरशहाने हिंदुस्थानवर स्वारी केली त्याच सुमारास हिंदु राजास पदच्युत करून एका पठाणी धनगराने राज्य बळकावले ते त्याच्याच वंशांत चालत आहे. बलुचिस्तानांतील मुख्य भाषा 'ब्रह्मी' ही दक्षिणेकडील तामीलशीं फार जमते. आणि ती द्रावीड भाषापैकी आहे असेच तज्ज्ञ म्हणत आहेत. सिंधी, पंजाबी, फारसी व पुर्तु भाषा 'हिंदी-इराणी' (हंडो-इराणियन) वर्गातल्या असतां मध्यंतरीच हें द्रावीड भाषेचे

सर्वांत लांब वोगदा

वेट कसें आलें याची कारणमीमांसा समाधानकारक रत्या कोणासच देतां येत नाही. बलुचिस्तानचे पूर्वांचे नांव 'बोलेदिस्तान' असें असावें. बोलेदी जात तेथे अजून आहे. आपल्या इच्छेविरुद्ध विश्वामित्र आपणांस मारहाण करून वसिष्ठश्रमांतून घेऊन जातो ह्या उन्मतपणा-मुळे संतप झालेल्या 'सुरधेनु नंदिनी'ने "पुच्छापासुनि केले प्रकट तिनें म्लेंच्छ यवन शबर शक।" असें वर्णन आहे. त्यांतील 'शक' लोक हे बलुचिस्तानांतीलच असें तज्ज्ञांचें मत आहे. 'बेळ' म्हणून एक जुने अधिकारी अभ्यासी आहेत. ते म्हणतात की, 'नाग' आणि 'गरुड' अशा दोन प्रकारचे लोक हिंदु पुराणांत वर्णिलेले आहेत. त्यांपैकी 'गरुड' प्रचलित काळीं बलुचिस्तानांत बदललेल्या स्वरूपांत—म्हणजे धर्म, जात, धंदा बदलून गेल्यामुळे अगदीच निराळ्या स्वरूपांत—अवशिष्ट आहेत.

खनिज संपत्ति या प्रांतांत विपुल आहे; पण रेल्वेच्या साधनाभावी तिची भूगर्भांतून सुटका होणें कठीण झालें आहे. तरी कोळसा, क्रोमाइट हीं द्रव्ये सध्या बाहेर पडत आहेत.

केढा ते चमन हा नव्वद मैल लांबीचा रेल्वेचा फाटा अफगाण सरहदीवर जाऊन पोहोचतो आणि सुमारे दोन मैल लांबीचा एक वोगदा याच रस्त्यावर आहे. सर्व हिंदुस्थानांत सर्वांत लांब असा हाच वोगदा असल्याचें अधिकारी सांगतात. मुंबईहून वोटीने कराची व नंतर केढ्याला जाणारी गाडी किंवा बी. बी. सी. आय. मार्गाने मारवाड जंक्शनवरून सिंध-हैद्राबादमार्गाने केढा असे दोन रस्ते बलुचिस्तानच्या राजधानीस जाण्याचे आहेत.

—केसरी, ता. ९ जुलै, १९२९.

परिशिष्ट पहिले : मयूरासन

इराणी शहाचा जामदारखाना जगांत बन्याच श्रेष्ठ दर्जाचा ठरतो यांत शंका नाही. त्या संपत्तिभांडारांत जशीं अमोल रत्ने आहेत, तशीं तर अन्यत्र कोठेच नाहीत असें म्हणतात. ही सर्व संपत्ति इराणने वहुतांशी लूट करून मिळविली हें विशेष. किंवहुना हल्ली इराणी राजनगरींत असलेले पुष्कळसे वैभवशाली जवाहिर आमच्या 'सुवर्ण-भूमी' तूनच लुटून नेलेले आहे ! नादिरशहा हा इराणचा सर्वांत मोठा लुटाऱ्या. त्याने अठराव्या शतकांत हिंदुस्थानवर स्वारी करून किती अपार संपत्ति लांबविली हें इतिहासज्ञांस विदितच आहे.

हा तेहरानमधील इराणी शहाचा जामदारखाना व तेथील पदार्थ-संग्रहालय पहाण्यास सहसा कोणास परवानगी नसते. याचें कारण वहुधा असें असावें की, 'आमच्या वैभवांचे हें प्रदर्शन' दाखवीत असतां आमची लूट करण्याची सवयच प्रेक्षकांच्या मनावर अधिक ठसावयाची ! पण दरबारांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून राजवाडा व ल्यांतील अमूल्य वस्तु पहाण्याची अनुज्ञा मिळविल्यावर कोणासही क्षणभर कृतार्थ झाल्यासारखें वाटल्यास ल्यांत काय नवल ?

गुलिस्तान राजवाडा तेहरान नगराच्या मध्यावर आहे. तेथे पूर्वी 'शहान्‌शहा' रहात असत. अर्थात् त्यांचा दरबार तेथेच भरे. दरवर्षी 'सलाम' तेथेच होई; आणि त्यांचीं राजकारणी खलबतेही तेथेच चालत. वाढ्यांतील अनेक दिवाणखाने व महाल, मोठे आंगण व प्रशस्त बगीचा यांना साहजिकच विस्तीर्ण आवार लागणार आणि 'गुलिस्तान'चा विस्तार तसा प्रचंडच आहे. इराणी लोक जात्याच बागबगीच्याचे पोकी. त्यांतून ही शहान्‌शहाची बाग पडली, मग

ही मयसभा तर नव्हे ?

तेथील व्यवस्थेला काय पहावयाचे आहे ! ठिकठिकाणचे स्वच्छो-दकाचे हौद, पाट, कारंजीं आणि मनोहर व चित्रविचित्र पुष्पलता इत्यादि पहातांचे आपण दुःखमय संसारांतून निघून नंदनवनांत विहार करीत आहोत की काय, अशी क्षणभर भावना झाल्याशिवाय रहात नाही !

खुद राजवाड्यांत हल्ली शहाचे वास्तव्य नाही. मोठमोळ्या दरबारा-साठी किंवा इतर समारंभांचे वेळीं तेवढा शहा तेथे येतो. त्यामुळे सर्वत्र कडयाकुलुंपे मोहोरबंद केलेलीं दिसतात. बाहेरून इमारत पहाणारास हा राजवाडा असेल असें कचितच वाटेल. कारण त्याचे बाह्यांग अगदी साधारणपैकीच आहे. परंतु आंत प्रवेश केला की, राजगृहाची जाणीव क्षणोक्षणी होऊ लागते.

इराणी दृष्टीने इमारती व दिवाणखाने सजविण्यांत गालिचे व आरसे यांचा फार उपयोग आहे. केवळ भूमिभागावर आंथरण्यासाठीच गालिचे वापरले जातात असें नव्हे, तर भिंती सुशोभित करण्याकरितांही गालिचे उपयोगांत आणतात. म्हणून गालिचे दोन प्रकारचे तयार करतात. एक प्रकार भिंतीवर टांगण्याचा व दुसरा जामिनीवर पसरण्याचा. यांपैकी दुसरा जास्त मजबूत असतो तर, पहिल्यांत काम-गिरी व मोहकपणा हीं अधिक आढळतात.

राजवाड्याच्या मुख्य भागांत प्रवेश केल्यावरोवर आपण सहजच चकित व सस्मित होतों ! कारण समोरच आपले प्रतिबिंब दिसून कोठल्याही वाजूस पाहिले तरी आपल्या पूर्ण परिचयाची मूर्ति आपणांकडे च स्मितयुक्त मुद्रेने पहात असल्याचे दृष्टोत्पत्तीस येते ! पुढे जिना चढू लागतांचे चढणारे नुसतेच दोन पाय दिसतात ! जरा वर पाहिले तर केवळ शिरोभागच नजेरेस पडतो ! या सर्व विचित्र देखाव्यामुळे

मुसल्लमानी मुलखांतली मुशाफरी

आपण क्षणभर भांवावून जातो यांत नवल नाही. परंतु लवकरच आपणांस 'हा सर्व आभास आहे व जिकडे तिकडे आरसे लावल्यामुळे ही चमक्कारसृष्टि निर्माण झाली' हें ज्ञान होऊन, थोडा वेळ काहोईना, पण आपली दिशाभूल झाली म्हणून हसूं आल्याशिवाय रहात नाही. वस्तुस्थिति अशी आहे की, जिन्याच्या दोने पायऱ्यांतील भागाला आरसे लावले असून सभोवतालच्या सर्व भिंतीही आरशांनी अगदी मढवून टाकल्या आहेत! तेव्हा ह्या आयनेमहालांत येणारा मनुष्य 'प्रज्ञाचक्षु' असेल तरच त्याला आपल्या दृक्पथांत कांही विशेष आले असें वाटणार नाही. किंवद्दुना कितीही विचारमग्न मनुष्य असला तरी, त्याचे मनो-व्यापार घटकाभर स्तिमित करण्यास जिकडे तिकडे दिसणारी हीं आपलीं प्रतिबिंबे पुरेशीं होतात. राजवाडा सध्या 'निर्जन' झाला असून तो पहावयासाठी येणाऱ्या एकव्यादुकव्यांस 'एकांत' वासामुळे कंटाळा येऊ नये म्हणून ही 'एकोऽहं वहु स्याम्'ची तरतुद केली आहे की काय, असें वाटतें. आरसा ही चीज सर्वांच्या नित्य परिचयाचीच आहे. पण त्याच्या सहाय्याने अशी करमणक करून घेतां येईल, ही कल्पना फारच थोड्यांच्या डोक्यांत येईल! अर्थात् राजवाड्याचा मुख्य कारागीर मोठा चतुर योजक असला पाहिजे यांत शंका नाही.

येणेप्रमाणे आपल्या अनेक प्रतिबिंबांशी स्मितपूर्ण मुद्रेने मूक संभाषण करीत वर आल्यानंतर आपल्या उजवीकडे पदार्थसंग्रहालयाचा विस्तृत दिवाणखाना लागतो व डावीकडे पराणीय वकील बसण्याचें दालन दिसतें. दरवारप्रसंगी अथवा कांही समारंभांसाठी जेव्हा तेहरान-मधील सर्व राष्ट्रांचे मुखत्यार गुलिस्तानमध्ये उपस्थित होतात, तेव्हा आपापला वैरभाव विसरून सर्कशींतील सहभोजनप्रसंगीं सिंहापासून शेळी—कुच्यापर्यंत यच्चयावत् चतुष्पाद जसे एकत्र जमतात,

आरसेमहालांतील फसगत

तसें त्यांनाही एकाच महालांत वसावें लागतें. रशियन वकिलाकडे पाठ करून त्रिटिश प्रतिनिधि वसतो अशी जर कोणाची समजूत असेल, तर ती चुकीची ठरेल. कारण दरवारचे रीतिरिवाज नक्की ठरलेले असून त्यांत 'घरगुती' भांडणाकडे मुळीच लक्ष दिले जात नाही. खरोखर, गेल्या महायुद्धांत एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी टपलेल्या व हळीही वरपांगी दोस्तीच्या गोष्टी बोलणाऱ्या, पण आंतून द्वेषाग्नि भडकत असलेल्या राष्ट्रांचे प्रतिनिधि एकाच दावणीने जेथे बांधले जातात, ती जागा पाहून मनास काय वाटले असेल?

पदार्थसंग्रहालयांत प्रवेश करतांच आंतून कोणी तरी आम्हांस भेटण्यासाठी आमच्या सारख्याच पोषाकाने व आमच्याच चालीने येत आहे असें दिसले. तेथील अधिकाऱ्यांनी मोहोरवंद कुलूप माझ्याच देखत उघडले व त्यांच्या समवेतच मी आंत प्रवेश केला; असे असतां आंतून हीं माणसे कशीं आर्लीं? ही भुताटकी तर नसेलना? अशा नाना शंका एका निमिषमात्रांत येऊन गेल्या. आम्ही जसजसे जवळ जाऊ लागलो, तसतशी ती अदृश्य भागांतून आलेली मंडळीही जवळ येऊ लागली; कोणी का असेनात, शिष्टाचाराप्रमाणे हस्तांदोलन करून 'प्रात-मार्लिना' प्रीत्यर्थ आनंद प्रदर्शित करावा म्हणून हात पुढे केला. तों तो एका आरशावर खट्कन् आपटला! माझी भांबावलेली मुद्रा व झालेली फजिती पाहून बरोबरीचे अधिकारी हसत होते! त्यांना आपल्या या भुतांशीं भेटण्याचा प्रसंग वारंवार यावयाचा, त्यासुले त्याचे कांहीच वाटले नाही.

त्या विस्तृत दालनांत भिंतीभर आरसे लावले असल्याने ही फसगत झाली. एखाद्या प्रदर्शनांत दुकानाची मांडणी करतात त्याप्रमाणे दोन्ही बाजूंस आढवीं दुकानेंच लावलीं आहेत, असें आंत जातांक्षणीच

मुसल्मानी मुलखांतली मुशाफरी

दिसले. भिंतीवर काचेचीं कपाटे असून त्यांत निरनिराळ्या कण्ठ्यांत आजपर्यंत इराणच्या शहांना आलेल्या नजराण्यांपैकी, निवडक वस्तु शिस्तवारीने लावून ठेविल्या आहेत. प्रथमतः तख्त पहावयाचें व त्यास ‘पांच कुर्निसात व सात सलाम’ करून नंतर इतर भागांकडे वळावयाचें हा तेथील शिरस्ता दिसला; म्हणून प्रथमतः ‘तख्त-इ-ताऊस’ — मयूरासन — पहाण्यास गेलो. पुराणिकवुवांच्या व्यासपीठासारखें असें हें सिंहासन हत्तीच्या सोंडेसारख्या सहा पायांवर उभारले असून त्याला चटप्प्यास समोरून दोन पायव्या आहेत. पायन्यांमधील भागावर सर्पाची आकृति काढली आहे. सिंहासन आंतून लाकडाचें असून वरती सोन्याचा जाड पत्रा मढविला आहे असें वाटते. सोन्यावर निव्या, हिरव्या, पांढऱ्या इत्यादि रंगांत ‘मीना’ काम केले असून रत्नांचा किंवा माणिकमोत्यांचा स्पर्शही झालेला दिसत नाही ! नाही म्हणावयास मागील वाजूस—म्हणजे आसनावर वसलें असतां पाठ टेकेल त्या भागावर—एक मोठा तेजःपुंज हिरा टांगला असून त्याच्या किरणांचें योग्य परावर्तन ब्हावें म्हणून विळोरी आरशांचे तुकडे तिरपे ठेवून, हिव्याभोवती वर्तुलाकार सांधले आहेत. आवश्यक तेवढ्या शक्तीच्या विद्युत-प्रकाशाने तो सूर्यप्रिमाणे तेजस्वी दिसतो; आणि भर उन्हांत धरला तर साक्षात् ‘वालसूर्य’ अवतरल्याचा भास होतो, असें सांगतात !

‘तख्त-इ-ताऊस’ असें त्या राजासनाला का म्हणतात याचें कारण मी बरोबरच्या अधिकाऱ्यांना विचारलें; व त्यांनी ज्या मयूराकृति त्या आसनावर दाखविल्या त्या पाहून इराणांत आल्यामुळे मोरांत काय भयंकर फरक पडला असें मला वाटलें ! श्रीकृष्णाचीं चित्रे बंगाली, मारवाडी किंवा पंजाबी वेपांत काढलेलीं असलीं तरीं तीं ओळखण्यास विशेष पंचाईत पडत नाही. पण हा इराणी शहाच्या आसनावरील

मयूरासनांतील मौल्यवान् माणके

मोर किती तरी रोडलेला—म्हणजे हत्ती जाऊन बोका रहावा अशापैकी झालेला ! त्याला पिसारा तर मुळीच नाही, तुरा नाही, नीलकंठ नाही, कांहीच नाही ! लहान मुळी खेळण्यासाठी कापडाच्या तिकोनी ‘चिमण्या’ करतात, तशाच टोबळ आकाराचे दोन मोर सिंहासनाच्या मागील वाजूस वसविले होते आणि म्हणूनच त्या सिंहासनाला ‘तख्त-इ-ताऊस’ (मयूराचे आसन) असें म्हणतात !

तेथेच दुसरेही एक राजासन होतें. त्याला ‘तख्त-इ-नादिर’ ऊर्फ ‘नादिरशहाचे तख्त’ असें म्हणतात. कारण नादिरशहाने १७३९त दिल्ली लुटली तेब्बा तें तेथून नेलें. त्यावर मात्र रत्ने व माणिकमोरीं खेचून भरलेलीं आहेत. दिल्लीच्या बादशाहांचें मयूरासन नादिरशहाने इराणांत नेलें असें जें आपण इतिहासांत वाचतों, तें मयूरासन हेच ! याच्या मागील भागावरील नक्षींत मोठमोठे पाचू सोन्याच्या कोंदणांत वसविलेले आहेत आणि ते मयूरपिंच्छावरील डोळ्याएवढे व डोळ्यासारखे दिसतात. त्याच्या अजूवाजूने वर्तुलाकार अथवा कमानी काढून लाल, हिरे व माणके हीं वसविलेलीं दिसतात. सर्व आसन सोन्याचें असून प्रामुख्याने डोळ्यांत भरणारे एवढाले मोठे पाचू पहातांच त्याच्या विनमोलपणाची कल्पना येते.

हें सिंहासन म्हणजे एक मोठी उंच खुर्चीच आहे. वर चढण्यासाठी त्याला दोन पायन्या आहेत; आणि खालच्या पायरीवर एक सिंहाचा छावा रत्नांनी विभूषित असा काढला आहे. चित्याच्या आंगावर असतात तसे ठिपके या सिंहावर कसे आले हें कोडें सुटत नाही. का तें व्याप्रासनच म्हणावें ?

ह्या आसनावरील उंची किनखापाने मढविलेल्या वसण्याच्या गाद्या, आसन ठेवण्यासाठी मखमलीची बैठक आणि रत्नांची रेलचेल व त्यांची

मुसल्मानी मुळखांतली मुशाफरी

नामी रचना पहातांच तें हिंदुस्थानांतील असल्याची खात्री पटते. ज्या दालनांत हैं सिंहासन आहे, तेथे हिंदुस्थानांतील इतर लृटही ठेवली आहे. हस्तिदंती मूर्ति, पंखे, इतर कोरीव वस्तु, सुवर्णमूर्ति, जरतारी व किनखापी कापड हाँचे आगर हिंदुस्थानच असल्यानें त्या दुसरीकडून आल्या असतील असें संभवत नाही.

एवढे सिंहासन पहावें की, इतके कष्ट सोसून प्रवास अंगीकृत केल्याचें श्रेय मिळालें असें वाटतें. एक तर आपलेपणामुळे ल्या सिंहासनाला महत्त्व; आणि दुसरें असें की, एकसमयावच्छेदे इतका मूल्यवान रत्नसंग्रह योग्य कोंदणासह उपयोगांत आणलेला अन्यत्र कोठे दिसणार?

‘तख्त-इ-नादिर’च्या बाबतींत वव्याच प्रवासी लेखकांची फसगत झालेली आहे असें दिसते. इराण्यांना मोराची आवड विशेष असल्याने आणि मोर म्हणजे वैभवनिर्दर्शक मानण्याची लांची रीत असल्याने इराणांत इस्फाहान येथे तयार करविलेल्या सिंहासनाला ते ‘तख्त-इ-ताऊस’ म्हणून लागले; व समजुतीखातर दोन ‘मोर’ त्यांनी कसे लावून घेतले आहेत हैं वर सांगितलेंच. नादिरखानाने हिंदुस्थानांतून आणिलेले सिंहासन हैं ‘मयूरासन’ याच नांवानें प्रसिद्ध होते. तेव्हा तेहरान नगरींत आल्यानंतर या दोन्ही एकाच नांवाच्या राजासनांचा घोटाळा उडून वहुतेक इंग्रजी लेखकांनी ‘तख्त-इ-ताऊस’चे वर्णन करून जडजवाहिरांचे लेणे कल्पनेने चढविलेले दिसते! इतकेच काय, पण नुकतेच ‘रत्नाकरां’तून ‘पृथ्वीप्रदक्षिणे’साठी निघालेले श्री. माटे यांचीही या सिंहासनांनी फसगत केली असें दिसते. त्यांना त्या ठिकाणी ‘मोर व सिंह’ दिसले. याचें कारण असें की, हैं पदार्थसंग्रहालय पहाण्याची सहसा कोणास पवानगी नसते; आणि शहरांतील पोरावाळांना सुद्धा ‘तख्त-इ-ताऊस’चे वर्णन ‘तोंडपाठ’

पंचम जॉर्जांचा रेज्ञाशाहास नजराणा

झालेले असतें. अर्थात् अशा मुखोद्रत वर्णनांत वस्तुस्थितीपेक्षा काल्पनिक इष्टतेचा भागच अधिक असल्यामुळे जे फिरस्ते लेखक 'परग्रत्ययनेयवुद्धी'वर विसंबून राहिले त्यांची हास्यास्पद स्थिति झाली तर त्यांत आश्वर्य कसले ? असो.

इतर दालनांत कलाकौशल्याचें प्रदर्शनच मांडलें आहे असें म्हटलें तर त्याचें यथार्थ वर्णन होईल. निरनिराक्ष्या देशांतून आलेल्या नजराण्यांत सर्वोत्कृष्ट कारागिरी दिसून येणारच. फ्रान्समधून आलेल्या चिनीमातीच्या भांड्यांवर सोनेरी रंगांत चक्रवर्ती नेपोलियनचें चरित्र चित्रित केलें आहे ! इटालियन कारागिरांनी नैसर्गिक रंगांत काढलेलीं चित्रें टांगून ठेवलेलीं पाहिलीं, म्हणजे काय उत्तम तैलचित्र आहे असें वाटतें; पण जवळ जाऊन हात लावल्यास तें चित्र लहान लहान दगड रचून केलें असल्याचें दृष्टेत्पत्तीस येतें ! लहान लहान दगड निरनिराक्ष्या रंगांचे अशा खुबीने एकात्रित केले आहेत की, ते सांधले असल्याचें कळतही नाही व तें एकच एक तैलचित्र असल्याचा भास होतो. 'अँकोपोलिस,' 'कलोसियम,' 'रस्त्यांतील देखावा' हीं व अशींच दुसरीं चित्रें दगडांचीं केलेलीं आहेत.

हल्ली राज्याघड असलेल्या रेज्ञाखान शहास आलेल्या कांही नजराण्यांचें महत्त्व आपल्या दृष्टीने विशेष आहे. रेज्ञाशाहाच्या राज्यारोहण-प्रसंगीं ब्रिटिश सम्राट् पंचम जॉर्ज यांनी दोन मोठे सुवर्ण-कलश, ल्यांवर देणाराचें व घेणाराचें नांव कोरून, पाठविले आहेत. अमानुल्ला युरोप-संचार आटोपून स्वदेशीं परत जात असतां वारेंत तेहरानमध्ये उतरला होता. तेव्हा त्यानेही रेज्ञाशहास, चांदीचा 'केशभूषा' रचण्याचा संच सप्रेम अर्पण केला असें दिसतें. तीच या संग्रहालयांत तेव्हा शेवटची भर होती. आतां त्यानंतर आणखीही कांही वस्तु आल्या असतीलच.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

मुसलमानी धर्माच्या कडंया अनुयायांच्या नगरीत—शहाच्या शेलक्या पदार्थसंग्रहालयांत कालियामर्दन करणारा वाल श्रीकृष्ण, गणपति, सरस्वती इत्यादि हिंदु देवतांच्या मूर्ति दृष्टीस पडल्या तर आश्वर्य का वाढू नये ? मुंबईच्या पारशी समाजाने रेझाशहास मानपत्रे व अभ्यर्थनापत्रे पाठविलीं व त्यांना करंडक म्हणून चांदीच्या पेट्या घेतल्या. त्यांवर वरील मूर्ति कोरलेल्या होत्या. “आम्ही मूळचे इराणचे प्रजाजन. आम्हांस या जन्मभूमीस येऊ घावे व विशेष सवलती मिळाव्या,” या आशयाच्या मागण्या मुंबईच्या पारशी समाजाने केल्या असल्याचे आंतील कागद वाचून कळले.

राजवाड्यांतील आणखीही इतर दालने पाहिलीं. पूर्वीचे शहा कोठे रहात, त्यांचा बसण्याचा दिवाणखाना कोणता, बुरख्यांत रहाणाच्या राणीसाहेबांचा महाल कोठे असे, इत्यादि सर्व गोष्टी पाहून झाल्यानंतर जुने पदार्थसंग्रहालय पहाण्यासाठी तळघरांत शिरले.

येथे इराणांतील मूळचे तख्त दिसले. ‘तख्त-इ-मर्मर’ हे ‘संगमरवरी’[†] दगडाचें केले असून ते आठ खियांच्या खांद्यांवर टेकल्याचे मूर्ति कोरून दाखविले आहे. सहा फूट लांब व चार फूट रुंद अशी एकच ‘फळी’ दगडाची असून साधारणपणे तीन फूट उंचीच्या दासीही त्याच दगडांत कोरल्या आहेत. मात्र हल्ली त्यांपैकी काही दासी छिन्नभिन्न झाल्यामुळे ते तख्त निकामी ठरविले

[†] फारसी भाषेतील खरा अर्थ कळला म्हणजे ‘संगमरवरी दगड’ हा शब्द-प्रयोग अत्यंत कर्णकडू व विचित्र वाटतो. कारण ‘संग’ म्हणजेच दगड आणि ‘मर्मर’ ही त्याची विशिष्ट जात. अर्थात् आपण ज्याला ‘संगम-रवरी दगड’ म्हणून, तोच अर्थ ‘संग मर्मर’ या शब्दाने दर्शविला जातो. त्याच्या मुढे आणखी ‘दगड’ जोडणे म्हणजे ‘गाईचे गोमूत्र’ अशांतलाच प्रकार होय !

मयूरपिसांची चैन

आहे. याशिवाय नादिरशाहाने हिंदुस्थानवर स्वारी केल्या वेळी दिल्हीत काय देखावा आढळला, वाटेत लोक कसे शरण आले किंवा ल्याने कतल करी केली इत्यादि महत्त्वाच्या प्रसंगांचीं चित्रे काढलेलीं जुन्या संग्रहालयांत दिसलीं. पूर्वीच्या कांही शहांचीं मोठ-मोठीं रंगीत चित्रेंही होतीं.

असो. इराणांतील हें वैभव मुख्यत्वे हिंदुस्थानांतलेंच असल्याने पुनः तें परत स्वस्थानीं येईल काय याच विचारांत मी मग राहून राजवाड्यांतील प्रेक्षणीय भागांचें निरीक्षण संपत्रिलें! इतर रत्नभांडार मोठें व मूल्यवान् आहे; पण तें खुद रेजाशहाच्या मालकीचें असून कोणासच पहावयास मिळत नाही. मग त्यांत काय काय चिजा आहेत याचें केवळ ‘ऐकीव’ वर्णन कशाला?

—लोकशिक्षण, ऑक्टोबर, १९२९.

परिशिष्ट दुसरे : इराणांतील अनुभव

“मोराच्या पिसांची चैन करावयाची असेल तर हिंदुस्थानांत जाण्याची धमक अंगीं असली पाहिजे,” या अर्थाची एक इराणी म्हण फार लोकप्रिय आहे. ‘हिंदुस्थानांत जाणे’ म्हणजे इराण्यांच्या दृष्टीने ‘अटकेला झेंडा लावण्या’ सारखेंच आहे. मराठी भाषेत अटक जशी पराक्रमाची सीमा मानली जाते तसेच इराणांतही हिंदुस्थान म्हणजे ध्येयाचे परमोच्च शिखर मानतात. आणखी एक अर्थ त्या चाकप्रचारांत अभिप्रेत आहे. ‘मोराचीं पिसें’ ही चैनीची बाब असें इराणी समजतात. आपल्याकडील फकीर किंवा ‘बाळसंतोष’ मयूर-पिढ्ठांनी मढलेले असतात. याचें कारण आपण त्या पिसांना अति-

मुसलमानी मुल्यवांतली मुशाफरी

परिचयामुळे फारसें महत्त्व देत नाही हें होय. परंतु इराणांत त्याच पिसांना भारी किंमत. ‘हत्ती दारांत झुलणे’ हें जसें आपल्याकडील श्रीमंती वैभवाचें लक्षण, तसेंच इराणी जनतेच्या मताने ‘दारांत मोर नाचणे’ ही ऐश्वर्याची परमावधी. आणि म्हणूनच इराणी शहान्-शहाच्या तेहरानमधील राजप्रासादांत एक मोराचें जोडपें मोठ्या खटपटीने पाळण्यांत आलेले आहे.

म्यूराला इराणी प्रजेने इतके श्रेष्ठत्व आजकाल दिले असें नव्हे. त्यांच्या कडील अल्यंत मूल्यवान् रत्नजडित ‘सिंहासनाला’ ही ‘म्यूरासन’ (‘जांभळ्या’ पीतांबरपैकींच हा प्रकार झाला!) असेंच संवोधण्याचा प्रघात आहे. इस्फाहान शहरीं तयार झालेले पुराणिकांच्या व्यासपीठासारखे एक राजासन तेहरानमधील राजवाड्यांत ठेवले आहे. त्याला ‘तख्त-इ-ताऊस’ (म्यूरासन) असें म्हणतात, म्हणून सांगितल्यावर “म्यूर तर कोठेंच दिसत नाही हें कसें?” असा मी प्रश्न केला. तख्ताच्या कोपव्यावर दोन चिमण्या—लहान मुलांच्या पाळण्यावर टांगतात त्यांसारख्या—दाखवून तेथील अविकारी मला विचारू लागला की, “हे मोर नव्हेत की काय? तुम्ही अजून मोर पाहिले नाहीत?” इराणी तख्तावरील सोन्याचे मटविलेले व वर मोहक रंग भरलेले ‘चिमणी मोर’ मी प्रथमच पाहिले खेरे!

इराण्यांच्या नेहमीच्या वागणुकींतही राजकीय विचार पाहून प्रथमतः आश्र्वयंच वाटते. शिक्षणाचा प्रसार नाही, वर्तमानपत्र फक्त शहरांच्या ठिकाणींच, दलणवळणाचीं तुटपुंजीं साधने, अशी प्रतिकूल परिस्थिति असतांही इराणी जनतेच्या दृष्टींत नेहमी राजकीय प्रश्न कसे येतात हें कोडें पडते. तेहरानमधील एका राजवाड्यांत आज-पर्यंतच्या इराणी लुटारूनी—तेथील शहा म्हणजे लुटारूच—आणलेली

नादिरशहाने नेलेले सिंहासन

द्वाट एका दाळनांत व्यवस्थित रीतीने माझून ठेवलेली आहे. आणि इराणांत असलेली बहुतेक संपत्ति आमच्या सुवर्णभूर्मीतूनच नाही का गेली ? तेव्हा तें दाळन पहाण्यांत विशेष महत्व व उत्सुकता होती.

गेल्यावरोवरच नयनमनोहर, रत्नजडित व सुवर्णमंडित असें एक आसन दिसले. “ चीडस्त ? ” , (हें काय ?) असा प्रश्न वरोवरच्या अधिकाऱ्यांना विचारतांच त्यांनी सांगितले की, “ तुमच्या देशांतून नादिरशहाने आणलेले तख्त ! ” ‘ आमच्या देशांतील ’ म्हणून थोडासाच अभिमान वाटला. पण त्यापेक्षाही अधिक शरम वाटून मुकाब्याने मान खाली घालून पुढे चालूळ लागलों ! दिल्लीचें नामांकित मयूरासन तें हेंच. त्यास तेहरानमध्ये ‘ तख्त-इ-नादिर ’—(नादिरचें सिंहासन) असें म्हणतात. त्याच्या जोडीचें मूल्यवान आसन जगांत अन्यत्र नाही !

कोणत्याही प्रकारें अपमान करण्याच्या हेतूने ते वोलले नव्हते; कारण तेहरानमध्ये दोनतीन विद्यार्थ्यांनी मला त्याच अर्थाचे प्रश्न केले होते. “ काय हो, तुम्ही हिंदुस्थानांतून आलां ना ? आमच्या नादिरशहाने पुष्कल मूल्यवान द्वाट आणली, ती तुमच्याच हिंदुस्थानांतली, खरें ना ? ” अशा प्रश्नांवरून त्यांच्या मनःस्थितीवर राजकीय गोष्टींचा परिणाम किती झाला आहे हें कळून येईल. आकड्यांवरूनच पाहिले तर, साक्षरतेचें प्रमाण हिंदुस्थानांत इराणपेक्षा अधिक आढळेल; परंतु आपल्या पूर्व पराक्रमाची यथार्थ जाणीव व स्मृति कोणाला आहे ? ‘ मी हिंदी ’ असें म्हणण्यास कचरणारे हरीचे लाल आपणांत थोड-थोडके का आहेत ? असो.

*

*

*

हमादान येथील एका शाळेत गेल्यावर सहासात वर्पांचा मुलगा भेटण्यासाठी आला. “ मीही हिंदी आहें. तुम्ही भेटलां म्हणून मला

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

फार आनंद झाला, ” असें त्याने सफाईने बोलन दाखविलें. मलाही अस्यानंद झाला. कुशल प्रश्न विचारल्यानंतर तौ मुलगा हिंदुस्थानांत कोठे होता याची चौकशी केली. लाहोरच्या मुसलमान वॉरिस्टरांचा तो पुत्र असून त्याचें आजोळ इराणांत हमादान येथे होतें. त्याची आई इराणी, म्हणून तो शिक्षणासाठी तेथे राहिला होता. लाहोरच्या प्रेक्षणीय स्थळांच्या आठवणी आम्ही एकमेकांस सांगितल्या. “ पुनः हिंदुस्थानांत येईन तेब्बा अवश्य लाहोरला या, ” असें तो म्हणाला. “ मुंबईला आल्यावाचून राहूं नकोस, ” हें मी त्याला बजावून सांगितलें. नंतर त्याने “एकच प्रश्न विचारू का? ” म्हणून म्हटलें. “ हो, अवश्य, ” असें सांगतांच तो म्हणाला, “ हिंदुस्थानांतले लोक इतके शेळपट का हो असतात ? बरोबर सुरा, दंडा किंवा तरवार ते का नाही वाळगीत ? कोणीही त्यांना मारलें किंवा बोललें तर ते आपले मुकाट्याने सर्व सोसतात. मला हिंदुस्थान फार आवडतें; पण तेथील लोकांची ही नेभलट वृत्ति मात्र पहावत नाही. त्यांनी जवळ एखादा सुरा ठेवला तर त्यांना कोण त्रास देणार आहे ? येथे पहा आम्ही कसें करतों तें ? ”

लहान मुलांची टीका निर्भाड, सडेतोड आणि वास्तविक असते म्हणतात ती अशी. बोला याला कांही उत्तर आहे का ?

*

*

*

इराणी लोकांच्या संगर्तींत असतांना गोष्टी निघावयाच्या त्या हिंदुस्थानसंबंधीच्या. “ तुमच्या देशांत हें आहे का ? ” “ तमक्याला तुम्ही काय म्हणतां ? ” अशा तज्जेचे प्रश्न फार झाले नाहीत, तरी हिंदुस्थान कसें आहे याच्या त्यांनी आपापल्या पराने कांही खुणा सांगितल्या. मात्र सर्वांचें एकमत असें की, “ हिंदुस्तान खैलेऽखैलेऽखूबू

इराणांतील अफीमबहादर

अस्त, ” (हिंदुस्थान फार फार चांगले आहे). कोणी म्हणे की, तुमच्याकडे गर्मी (उष्णता) फार आहे, इथल्यासारखें वर्फ नाही, म्हणून हिंदुस्थान चांगले. दुसरा एक म्हणाला, “ छे, छे, तिकडे आवादी (वस्ती) पुष्कळ आहे. ” तिसरा सृष्टिसौंदर्याचा भोक्ता होता. हिंदुस्थानमध्ये जिकडेतिकडे ‘ सब्ज ’ (हिरवे) दिसते. मनाला आनंद होतो असें त्याने सांगितले. पण ‘ वीचमे मेरा चंदभाई ’ वालाही एक होता. “ तुमच्या देशांत ‘ सुर्ख फिलफिल ’ मूठ मूठ भरून खातात नाही ? ” हा प्रश्न ऐकून प्रथमतः मी वुचकळ्यांतच पडलो. ‘ सुर्ख ’ म्हणजे लाल किंवा तांबडे. फिलफिल हा शब्द काळीं मिरी असतात त्यांना लावतात. इराणी आहारांत मिरची मुळीच नसते; थोडीशी मिरपूढ जशी पाहिजे तशी ज्याने त्याने व्यावी असा तिकडील रिवाज. तेव्हा ‘ लाल मिरपूढ ’ म्हणजे ‘ मिरच्यांचे तिखट ’ भस्कापुरी—हा अर्थ अभिप्रेत होता. “ येथे तुमचे ‘ सुर्ख फिलफिल ’ वांचून कसें चालते ? तुमचे जवळ असेल तर आम्हांला थोडेंसे दाखवा तर खरे ? ” असें म्हणून ते माझ्या मागे लागले. इतरांना तर अत्यंत आश्वर्य वाटले. चार जणांच्या एका जेवणास फार फार तर एक गुंजभर मिरपूढ खपते आणि हिंदुस्थानी लोक मूठ मूठ भरून खातात हें काय प्रकारण आहे, असें त्यांना वाटले. ‘ लाल मिरीं कशीं असतात ते पहाण्यांचेही कुत्रहल होतेच.

त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिले ते मर्मी भिडणारेच होते. “ तुमच्या कडील लोक अफू ओढतात तसेच आमच्याकडे ‘ सुर्ख फिलफिल ’ खातात. ” असें मी सांगतांच तो विषय बदलला ! कारण इराण्यांना अफूचे व्यसन जवरे. एकेका दिवसाला तीन तीन चार चार तोळे अफू ओढणारे धूम्रपानपटू तिकडे पुष्कळ आहेत. पुरुषाच्या या

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

व्यसनांत 'सहवर्मचारिणी' ही भाग घेतेच. अर्भके लहान असलीं तरी त्यांच्या तोंडावर अफूचा धर सोडन मातापितरे पंकितप्रपंचाच्या दोषांतून मुक्त होतात. अफू ओढणे हें वाईट व्यसन असल्याची जाणीव इराणी जनतेला अलीकडे घेच होऊ लागली आहे.

एक तुर्कोमान यात्रेकरू हें सर्व बोलणे मोठ्या उत्सुकतेने ऐकत होता. त्याला हिंदुस्थानबदल आपणांस काय वाटते तें बोलून दाखविण्याची उक्ट इच्छा असल्याचें चळवळ करणाऱ्या ओठांवरून दिसे. परंतु त्याला फारसी चांगले येत नव्हते. "अफेंदिम्, तुर्का विलेश्वर्म्?" (काय राव, तुर्का बोलतां की नाही ?) असें ल्याने मला विचारले. खुणे नाही म्हणून "फार्सी मिदानीम्" (फार्सी मला कळते) असें मी सांगतांच मोडक्या तोडक्या भाषेत हातवारे करून तो बोलू लागला. " तुमच्या हिंदुस्थानांत खजूर फार चांगला होतो. मी बगदादला खाल्ला. एवढा लांब होता आणि त्यांत वी मुळीच नव्हती. तो लोण्याप्रमाणे मऊ आणि पांढरा दिसत असे. वर पिवळट कांही तरी होते. फार फार नामी. मला तर पुष्कळ आवडला. मी बगदादला पोटभर खाल्ला." मिठऱ्या मारून वर्णन चाललेले पाहून इतरांच्या तोंडाला पाणी सुटले. हें कसलें फळ ? खजूर आणि त्यांत वी नाहीं ? पांढरा कसा काय ? इत्यादि शंका त्यांना येऊ लागल्या. हें फळ ओळखण्यास मलाही डोके खाजवावे लागले. 'बगदाद'चे नांब त्यानें घेतले नसते तर तर्कशक्ति खुंटली असती. कारण बगदादला हिंदुस्थानांतून येणाऱ्या केळ्यावर किती उड्या पडतात तें पाहिले असल्याने तुर्कोमानाचा 'पांढरा विनवियांचा खजूर ' म्हणजे केळीच हें दीर्घ विचारान्ती निश्चितपणे उमगतां आले.

*

*

*

हिंदुस्थान पराधीन का ?

ही ज्ञाली सामान्य जनांची विचारसरणी. परंतु शिकलेल्या पुढाऱ्यांशीं बोलण्याचा जेव्हा जेव्हा म्हणून प्रसंग येई तेव्हा तेव्हा पहिला प्रश्न अगदी औपचारिक कुशल प्रश्नाप्रमाणे ठराविकच होऊन वसला होता. “हिंदुस्थान एवढा मोठा देश, इतका जुना, नामांकित, पण अद्यापि पराधीन कसा ?” हीच पृच्छा बसरा, बगदाद, करमानशहा, हमादान, तेहरान इत्यादि शहरीं करण्यांत आल्यामुळे इतर लोक आमचेकडे कोणत्या दृष्टीने पहातात तें समजले ! आणि समजून उमजले नाही तर काय फायदा ? अस्तु.

* * *

तेहरानमधील अफगाण वकिलांनी मात्र अगदीच स्पष्टपणे आमच्या वृत्तीचें वर्णन केले. अमीर अमानुल्लावद्दल हिंदुस्थानांतील जनतेला फार सहानुभूति वाटते, असें ऐकल्यावर ते अफगाण प्रतिनिधि म्हणाले, “निदान जगाच्या कल्याणासाठी तरी स्वतंत्र व्हा. आज हिंदुस्थान स्वतंत्र असतें तर साम्राज्यसंरक्षणासाठी ब्रिटिशांना पडते इतकी दगदग पडली नसती आणि मग अमीर अमानुल्लावर राज्यत्याग करण्याची पाळी आलीच नसती. हिंदुस्थानला स्वायत्तता मिळाली की, आणखीही वरेच देश स्वातंत्र्य मिळवतील. पण हें कधी होणार ? ”

सर्व हिंदी जनतेनेच या प्रश्नाचा जबाब घावा ! एकटयादुकट्याचें हें काम नव्हे.

—किलोस्कर मासिक, दिवाळी, १९२९.

परिशिष्ट तिसरे : प्रवासांतील मौजा

‘नांव बदलून ठेवणे’ ही जरी आपणांकडे अशक्यप्राय वाव असली तरी इराणच्या प्रवासांत ती प्रत्येक गावोगाव होत असल्याचा मला अनुभव आला. मुसलमानांना इकडील नांवांची माहिती नसल्याने व विशेषतः फार्सी लिहिण्याची पद्धत सदोष आहे म्हणूनच हा प्रसंग प्रत्येक ठिकार्णी येई. स्वरचिन्हांचा उपयोग फारसा न करतां केवळ उच्चारित व्यंजनेच लिहिण्यामुळे प्रलेकाच्या मर्जीनुरूप त्याचा उच्चार होऊं शकतो. माझें नांव पुढे पुढे मी लिहून घेऊं लागलों. अगदी प्रथम तर माझें मलाच हसूं येई. त्यामुळे तेथील पोलिस मात्र रागावत. नांव विचारतांच आपल्याकडील रिवाजानुसार मी सवंध नांव सांगितले. नांवाच्या लांबीमुळे व अपरिचित शब्द कानी पडल्याने तो अधिकारी तर भांबावलाच. “मेहेरवानी करून एकेक शब्द सांगा,” म्हणून त्याने विनंती केली व त्याला अडचण पडूं नये. म्हणून मीही प्रत्येक अक्षर सावकाश उच्चारून सांगितले. मुंग्यांच्या पायांप्रमाणे असलेल्या लिपींत त्याने सर्व लिहून घेतले. आणि “इस्म-इ-पिदर ?”—बापाचें नांव ?—म्हणून लगेच दुसरा प्रश्न केला. संपूर्ण नांव हें त्याला माझ्या ‘पाळण्यांतल्या’ नांवाप्रमाणे वाटले. सर्व कांही त्यांत आले, बापाचें नांव वेगळे नाही, असें सांगून त्याची समजूत करावी लागली.

*

*

*

तेहरानमध्ये माझ्या नांवाचें भाषांतर करून देण्यावद्दल तीन पोलिस अधिकारी आठवडाभर मजकडे येत. इंग्रजी नांव आम्हांला नको, ‘फान्सी’ अथवा फार्सी भाषेत तर्जुमा करून द्या, हीच त्यांची मागणी. इंग्रजीशिवाय मला दुसरी भाषाच येत नाही असें सांगून तें काम टाळले.

‘सेत्रीप रमचंद्रा तिगर’

पण त्याचा परिणाम फार मोठा झाला. तेहरान सोडून जातांना पोलिसांनी ‘जासूस’ (गुप्त हेर) म्हणून पांच तास मला अडकवून ठेवले! एका गावांतून दुसऱ्या गावीं जावयाचें झाल्यास पोलिसांची लेखी परवानगी व्यावी लागते, असा इराणी कायदा आहे. पोलिसांकडे जाऊन ती अनुज्ञा आणण्याचें काम त्रिटिश वकिलातीतील अधिकाऱ्यांकडे सोपविले होते. त्याप्रमाणे त्यांनी परवानगी आणून दिली. त्यांत काय लिहिले होतें हें अर्थातच मला कळणे शक्य नव्हते. तेहरानच्या वेशीवर पोलिसांनें पासपोर्ट व हा परवाना पाहिला. आणि तो लगेच मोटार थांबवून टेलिफोनकडे धांवला. ‘सेत्रीप रमचंद्रा तिगर’ या नांवाचा इसम खोटे नांव धारण करून मशहदला चालला आहे. हिंदुस्थानांतून तो ‘मुदीर-इ-रुझनामे’ (वर्तमानपत्राचा वातमीदार) म्हणून आला असें आपल्या रिपोर्टात आहे. पण परवान्यांत त्याचें नांव ‘मॉसिया तिककार’ असें लिहिले असून ‘सिफारात-इ-इंग्लिसी’ मध्ये काम करणारा असें म्हटले आहे. त्याला मी आता नांव विचारले तर तो कांही तिसरेच सांगतो. ‘बोक’ (धंदा) ‘मुदीर’ असल्याचें तो कवूल करतो. तेव्हा काय करावयाचें?

हा प्रकार काय आहे हें मला आता कळले. आपले नांव इतकें कठीण ठेविल्यामुळे ही अडचण उद्भवली. बड्या पोलिस अधिकाऱ्यांकडे जातांच तो हसून म्हणाला, “सेत्रीप रमचंद्रा तिगर—? वाः, काय गोड नांव आहे? आणि तुम्हांला अडकवून ठेवणारा कोण? तुमचा पासपोर्ट इंग्रजी कॉसलकडून आला होता ना? जा. कांही हरकत नाही.”

त्या अधिकाऱ्याला माझ्या नांवांत गोड काय वाटले त्याचा तपास करतां असें कळले की, ‘सेत्रीप’ म्हणजे मोठी अधिकाराची, हुद्याची

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

व बहुमानाची जागा आहे. प्रांतीय गव्हर्नरासारखाच सेत्रीपचा हुदा. तेव्हा मी 'जासूस' कसा असेन?

यानंतर मी माझें नांव 'सेत्रीप रमचंदा तिगर' हें नीट लिहून घेतलें व कोठेही पोलिसांनी विचारलें की, वही काढून तें सांगत असें. इराणांत पुनः जावयाचें शाल्यास नांव बदलून जावें असें मी नक्की ठरविलें आहे.

*

*

*

मुसलमान यात्रेकरूसमवेत प्रवास करावा लागला. तेव्हा दिवसांतून तीन चार वेळां निमाज पढण्यासाठी मोटार थांववावी लागे. माझ्याखेरीज इतर सर्व उतारु निमाज पढत आणि मी मुळीच पढत नसें. तें पाहून एका चौकस तुर्काने चौकशी केली की, "तुमचा खुदा कोणता?" "वळा, अळा" असें आकाशाकडे पाहून उत्तर देतांच तो गप्प बसला. 'वळा' याचा अर्थ 'अळा शपथ.' अळाची शपथ घेणारा खोटें बोलेल कसा? ही त्याची समजूत.

मोटारमधून प्रवास करतांना कंटाळा येई. तेव्हा वरोबरीच्या उतारूना 'एकवार सवाल बुलंद कून' असें म्हणायचा अवकाश की, 'अळा रसुलिल्ला' चा गजर सुरु होई. 'पुंडलीक वरदा हरि विडुल' किंवा अशाच प्रकारचीं भजनी वचने म्हणतात तसाच त्यांचा अळामय गिल्ला सुरु होई. केव्हा केव्हा कुराणांतील 'श्लोक' ही ते म्हणून दाखवीत. वरचेवर त्यांना सुचविण्याचें काम मी आपण होऊनच मजकडे घेत असें. तेव्हा त्यांनीही मला एकदा 'जवान-इ-हिंदुस्तानी' मध्ये (हिंदुस्थानी भाषेत) 'अळाची' प्रार्थना म्हणावयास सांगितले. थोडा वेळ विचार करून 'भज गोविंदं भज गोपालम्' ही आचार्य-प्रणीत चर्पटपंजरी मी घोळून घोळून म्हटली. आणि मौज ही की,

सर्वांना नादमाधुर्यामुळे ती आवडली असें दिसलें. 'बजगो' 'बजगो' म्हणजे काय? तें पुनः म्हणा, अशी त्यांची विनंती होऊं लागली की, दुसराच कोठला तरी संस्कृत श्लोक म्हणावा असा क्रम आठ दहा दिवस चालूं होता. गोपाळ, गोविंद हीं नांवें कोणार्ची होतीं हें त्या धर्मप्रेमी मुसलमानांना कळलें नाही व त्या पद्याचा अर्थ कल्पणाइतके ते शहाणे नव्हते, म्हणूनच त्या समुदायांत चर्पटपंजरी म्हणण्याचें धारिष्ठ झालें.

* * *

बुद्धिबळाचा खेळ इराणांत विशेष खेळतात. त्याला 'शत्रंज' (चतुरंग या संस्कृत शब्दाचें विकृत स्वरूप) असें म्हणतात. वहुतेक सुशिक्षितांस हा खेळ हिंदुस्थानांतून आल्याचें ठाऊक आहे. व 'शत्रंज' हें नांवही संस्कृत शब्दापासून झालेले असल्याचें आमच्या शाळेत सांगितले असें ते म्हणतात. पण 'शत्रंज' खेळणे हें अक्ष, पान, मृगया इत्यादि व्यसनांपैकी गणले असून धार्मिक लोक त्याकडे क्षुद्र दृष्टीनेच पहात असतात. मक्केला जाणाऱ्या एका यात्रेकरूला मीं विचारले की, " कायहो, तुम्ही 'शत्रंज' नाही का खेळत? " यावर तो उत्तरला, " छे! छे! भलतेंच काय बोलतां? आम्ही आता मक्केला ना निघालों? मग शत्रंजला शिवावयाचें देखील नाही. मक्केला जाणाऱ्याने 'शत्रंज' वाजी करावयाची नसते. तो XXX गृहस्थ पक्का शत्रंजवाज आहे वरें! "

* * *

एका इराणी डॉक्टरने मला आपल्या घरी भोजनास बोलाविले होतें. नित्य प्रचाराप्रमाणे त्यांनी गेल्यावरोवर (विनदुधोचा) चहा आणला. मी घेत नसल्याचें सांगून आदरपूर्वक तो नाकारल्यावर ते म्हणाले, " मग काय, द्राक्षरस (साधी दारू) मागवू का? "

मुसल्मानी मुलखांतरी मुशाफरी

तीही नको म्हणतांच मग अतिशय उंची अशी जहाल मदिरा त्यांनी मागाविली. त्यांची समजूत अशी की, नेहमीच उच्चवर्णीयांत वावरण्याची सवय असल्याने दारू अथवा चहा अशा पेयांकडे हे महाशय ढुळूनही पहात नसावेत. पण त्यांना मी समजावून सांगितले की, दुधाशिवाय किंवा पाण्याशिवाय मी दुसरे पेय कधीच घेत नसतो. तें तर त्यांना खरे वाटेना. “छे, असें कधी झालें आहे काय? हें पहा आम्ही घेतों.” असें म्हणून त्यांनी भराभर पेले घशांत ओतावेत, व मी नको नको असें सांगावें. असा फार्स वराच वेळ झाल्यावर तेथे एक म्हातारा होता, त्याने मध्यस्थी करून आग्रहाचा मारा बंद पाडला. “अद्याप या पाहुण्यांना शराबाची चवच कळलेली दिसत नाही; नाही तर ते स्थ कधीच वसले नसते.” असें सांगून त्याने दुसरे खाद्य पदार्थ आणण्यास सांगितले. “मी शाकाहारी असल्याने इतर मांसमय पदार्थ खाणार नाही.” असें सांगितल्यावर ते इतके जोराने हसले की, मला प्रथमतः मी फार्सी बोलण्यांत मोठी चूक केली असें वाटले. म्हणून “काय चुकले?” अशी पृच्छा करतांच डॉक्टर म्हणाले, “अहो शाकाहारी मनुष्य आम्ही आजपर्यंत पाहिला नाही. शाकाहारी म्हणजे काय? असें रहाणे शक्यतरी आहे काय?” त्यांच्या या प्रश्नास उत्तर देणे फार कठीण होतें. मोठ्या मुळिलीने त्यांच्या समवेत दोन अडीच तास घालवून व त्यांना निराश करून मी निवालों.

* * *

क्वेड्याजवळ येत असतां वारेंत आमच्या गाडींत सी. आय. डी.चे अधिकारी तीन चार वेळां आले व पासपोर्ट पाहून प्रत्येकाचें नांव-गाव टिपून घेऊन गेले. अशांपैकीच एक अधिकारी आमच्या ढव्यांत शिरला. इतर पंचवीस तीस मुसल्मान यात्रेकरूनच्या समवेत मीही

त्यांत होतों. ती सर्वं गाडीच मक्केच्या यात्रेकरूनी भरलेली होती. सर्वांचे पासपोर्ट तपासून ज्ञाल्यावर तो अधिकारी मजकडे आला. इतर इरणी यात्रेकरूनी मुकाटयाने पासपोर्ट दाखविले; तसाच मीही दाखवावा ही त्याची अपेक्षा ! परंतु वरचेवर अधिकारी येत. त्यांतील खरा खोटा कांही तरी तपास करावा म्हणून मी त्याला म्हटले, “ तू कोण ? ” त्याचें उत्तर “ सी. आय. डी. ऑफिसर ! ” असें आले.

“ तर मग तुझे अधिकारपत्र दाखव, ” असें म्हणतांच “ मी आणले नाही, घरी राहिले, ” या विद्यार्थ्यांच्या शाळासवाबी तो सांगू लागला. मी पासपोर्ट दाखविण्याचें नाकारतांच त्याने एक रेल्वे पास खिशांतून काढला. त्यावर त्याचें नांव व हुदा लिहिला होता. त्याला नांव विचारले. पासावरील व तें नांव जमतांच मग माझा पासपोर्ट त्याला दाखविला.

आमचें हें भाषण हिंदीत चालले असल्याने ‘ सहचारी ’ इराण्यांना कळले नाही. “ काय ज्ञालें ? ” अशी त्यांची पृच्छा आल्यावर त्यांच्या पैकी एकानेच त्यांना उत्तर दिले. “ आपल्या सर्वांचे पासपोर्ट त्याने पाहिले, तर त्याचा पासपोर्ट आपल्या हिंदी दोस्ताने तपासला. ठीक ज्ञालें ! वः ! वः ! वः ! ”

पण तो सी. आय. डी. अधिकारी जरा जास्त विचक्षणा करणारा दिसला. मी मुसलमान यात्रेकरूबरोवर प्रवास करतों, तेव्हा मुसलमान असलों पाहिजे अशी त्याची भावना. आणि इतर उतारूनाही तसेंच वाटे. पासपोर्टवरील संपूर्ण नांव लिहून घेत असतांनाच त्याच्या लक्षात आले की, हा गृहस्थ कांही मुसलमान नव्हे. वास्तविक हिंदु वा मुसलमान हा धर्मप्रश्न त्याला लिहून घ्यावयाचा नव्हता. पण फाजील चौकसबुद्धि म्हणतात तशी त्याची होती. त्यांतून तो पडला पंजाबी.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

म्हणजे हिंदुमुसलमानांची तेढ जेथे विशेष आहे, त्या प्रांतांतला. त्याने तत्काळ प्रश्न केला, “ तुम्ही हिंदु की काय ? ”

सर्व यात्रेकरू डोळे फाकून, कान टवकारून, उत्तरासाठी अधीर झाले. गेले दहा बारा दिवस ते माझ्या वरोवर होते. मी मुसलमानच अशी त्यांची पक्की खात्री झालेली. त्यांच्या वरोवर जेवणखाण मी केलें असल्याने त्यावढल त्यांना शंका नव्हतीच. पण त्या अधिकाऱ्याने तसा प्रश्न केलेला पहातांच त्यांनाही विचित्र वाटले. आपणांला या हिंदी गृहस्थाने चकविले तर नाही ना असा संशयही त्यांचे मनांत आला. मला तर मोठी पंचाईत पडली. हिंदी अधिकाऱ्याजवळ पासपोर्ट असतां खोर्टे बोलणे शक्य नव्हते व ते पचले नसते. वरे, खरे सांगावे तर ते इष्ट नव्हते. म्हणून वेळ न दवडतां मी लगेच त्या अधिकाऱ्याला उत्तर दिले,

“ छट् — हम् हिंदु नै है — हम् वमन है ! ”

पंजाब्याला वमन या शब्दाचा अर्थच कळत नाही. पंडत, वैष्णव अथवा आर्य अशा नांवांनीच तो ब्राह्मणांना ओळखतो. माझेही काम साधले व सर्वच मंडळी पूर्ववत् मोकळेपणाने बोळूळ लागली. इराण्यांना तरी वमन किंवा ब्राह्मण याचा अर्थ काय कळणार ?

अशी मौज किती तरी झाली !

—मौज, दिवाळी, १९२९.

E
F